

UNIVERSAL
LIBRARY

OU_192161

UNIVERSAL
LIBRARY

पश्चात्त्य
पुरुष-श्रेष्ठ

लेखक
श्रीपाद महादेव माटे, एम. ए.

प्रथमावृत्ति

१९३१

किंमत १ रुपया

[सर्व हक लेखकाचे स्वाधीन]

प्रकाशक—श्रीपाद महादेव माटे, १९६ सदाशिव, पुणे नं. २.
मुद्रक—अनंत सखाराम गोखले, 'विजय' प्रेस, ५७० शनिवार, पुणे.

प्रस्तावना



पुढील दोनएकशें पानांत युरोपांतील कांहीं पुरुषश्रेष्ठांचीं चरित्रें दिलीं आहेत. वास्तविक भूगोलदृष्ट्या जीझस काइस्ट हा आशिया-खंडांतील व हॅनिबल हा आफ्रिकाखंडांतील होता. पण यूरोपच्या सरहद्दीपासून चारदोन पावलांवर जरी ते राहात असले तरी त्यांच्या मतांचा व कृतींचा प्रभाव यूरोपांतच दिसून आला. म्हणून त्यांचीं चरित्रें 'पाश्चात्य पुरुषश्रेष्ठां'च्या मालिकेंत दिलीं आहेत.

२. प्रत्येक देश कोणाच्या नांवानें ओळखला जातो किंवा त्या देशाच्या जीविताची घडी कोणाच्या हस्ते विशेष प्रकारें बसविली गेली हें ध्यानांत घेऊन चरित्रनायकांची निवड केली आहे.

३. अशा तऱ्हेचीं सर्व पुरुषश्रेष्ठांची, मग त्यांची श्रेष्ठता कोणच्याही प्रकारची असो, चरित्रें लिहिण्याचा मूळ हेतु आहे.

४. खास मराठी भाषा वाचणारांना हीं चरित्रें पसंत पडतील अशी उमेद आहे.

श्री. म. माटे.

अनुक्रमणिका



चरित्र

शिकंदर	
हॉनिबल	२
जूलियस सीझर	४
येशू ख्रिस्त	७
मार्टिन् लूथर	९
कोलंबस	११
ऑलिव्हर क्रॉम्बेल		१४
जॉन सोबेस्की		१६
पीटर दि ग्रेट	१८

पुरुष श्रेष्ठ

शिकंदर

इसवी सनापूर्वी ६५६ व्या वर्षी मॅसिडोनियांतील पेला नांवाच्या राजधानीच्या शहरीं शिकंदर याचा जन्म झाला. एकीकडून हर्क्यूलस व दुसरीकडून ऍकिला अशा शूर पुराणपुरुषांच्या कुळांत शिकंदर निपजला ! खुद्द त्याचा बाप जो फिलिप तोही मोठा मसलती, साहसी व महत्वाकांक्षी असे. त्याचें राज्य म्हणजे डोंगरकठडीचा एक लहानसा टापू होता. पण फिलिपनें त्याचें मोठें राष्ट्र बनविलें. वास्तविक पाहातां फिलिपनें तें पहिलें लहानसें राज्यसुद्धां बळकाविलेलेंच होतें. पण तो येवढ्यावर थांबला नाहीं. कवाइती फौजेचें बळ काय असतें हें त्यानें ओळखलें होतें. आणि म्हणून हजारों जवान त्यानें आपल्या फौजेंत दाखल करून त्यांस कवाइत शिकवून भोंवतालच्या लोकांच्या मुलुखांत पुंडावा मांडिला. होतां होतां त्याचें बळ इतकें वाढलें कीं, त्या लहान लहान ग्रीक संस्थानांनीं त्याला मोठेपण देऊन आपल्या तोलाचा म्हणून कबूल केलें. दरम्यान उपस्थित झालेल्या शत्रूंवर धाडावयास हाच योग्य आहे असें पाहून त्यांनीं त्याचीच योजना केली. त्यानेंही होय म्हणून आपला उपयोग होऊं दिला. कारण त्यालाही आपलें महत्त्व वाढवावयास हवेंच होतें. त्याचें प्रस्थ माजूं देऊं नये म्हणून धीब्ज व अथेन्स येथील लोकांनीं त्याच्याशीं

युद्ध सुरू केलें. पण फिलिपनें या दोघांही लोकांच्या फौजांचा शिरो-
निया गांवीं सडकून पराभव केला. अर्थात् जे लोक अनुकूल होते ते
होतेच; व जे प्रतिकूल होते ते पराभूत झाले. याप्रमाणें फिलिपचा जम
उत्तमच बसला. पराभूत शत्रूंना त्यानें फार उदारपणानें वागविलें.
लवकरच सर्व ग्रीक संस्थांची परिषद् भरली व तेथें सर्वानुमतें फिलिप याची
“ ग्रीस देशाचा सेनापति ” म्हणून निवड झाली. लवकरच ग्रीक
लोकांचें पर्शियन लोकांशीं झुंज सुरू होणार होतें; त्याचें पुढारीपण
घेण्याचीही त्यानें तयारी दाखविली. पण इतक्यांत या हव्यासी व शूर
शिपायाचा खून झाला आणि मोठा जेता होण्याची त्याची मनीषा
तशीच राहून गेली.

पण जें त्याला साधलें नाहीं तें त्याच्या मुलानें करून दाखविलें. शिकं-
दर लहानपणापासूनच मोठा तेजस्वी होता. आपल्या पाणीदार मुला-
कडे पाहून फिलिपला मोठें समाधान वाटे. त्यानें त्याच्या शिक्षणाची फार
उत्तम व्यवस्था केली होती. शिक्षकांनींही या वांड मुलाला शिस्त लावण्या-
ची पराकाष्ठा केली. पण रोजच्या रोज बापाच्या पराक्रमाचीं वर्तमानें घरीं
येत असल्यामुळें मुलाचें लक्ष मात्र अभ्यासापेक्षां युद्धविषयाकडेच जास्त
लागे. आपण बापासारखे कधीं होऊं असें त्यास होऊन जात असे.
फिलिपनें नित्य नवीन विजय मिळवून आज हा परगणा, उद्यां तो
परगणा जिंकल्याच्या कथा त्यानें ऐकल्या म्हणजे हा अल्पवयी शिपा
म्हणे कीं, “ मला हे कांहीं राहूं देणार कीं नाहीं ? का आपण
सगळें जग जिंकून टाकणार ? ” पण ही त्याची चुळबूळ चालू
असतांना शिक्षणाचा असा कांहीं क्रम चालूच होता. खुद्द अॅरि-
स्टॉटल हा त्याच्या अध्यापकांपैकीं एक होता ! होमरचें महाकाव्य व
गुरूनेंच शिकंदरास शिकविलें; पण गुरु कितीही मोठे असले आणि
शिकवावयाचीं पुस्तके फार नामी असलीं तरी शिष्य हा हटकून
अभ्यासी असतो असें थोडेंच आहे ! शिकंदरचें लक्ष वर सांगितल्या-



शिकंदर

प्रमाणें खेळाकडेच असे. घोड्यावर बसण्याचा तर त्याला छंदच होता. कसलेंही अडेल घोटें असलें तरी त्याच्यावर स्वारी करून त्याला जेरीस आणण्याच्या कार्मी लहानपणापासूनच तो वाकबगार असे. एकदां एका सौदागरानें एक मोठा उमदा पाठाळ घोडा फिलिपकडे विक्रीसाठीं आणला. फिलिपनें पदरच्या स्वारांना घोडा चालवून पाहण्यास सांगितलें. पण तो घोडा कोणाला नीट स्वारी करूं देईना. थोडी पाठीला मांडी लागली, कीं बेफाम बने ! असें बऱ्याच वेळां झालें. बापाशेजारीं मुलगाही घोड्याची मजा पाहात उभा होता. स्वारांचें कांहीं चालत नाहीसैं पाहून शिकंदर बापास म्हणाला, “मी घोडा चालवून दाखवितों.” मुलाचा हिऱ्या पाहून बापानेंही परवानगी दिली. शिकंदरानें तत्काळ घोड्यावर उडी मारली व त्याच्या झिपऱ्या धरून त्याला रंगणावर धरलें. घोड्यानें पुष्कळ गडबड केली, उड्या मारल्या, पाठ काढून घेण्याची खटपट केली; पण हा छोटा स्वार गोमाशीसारखा जो एकदां बिलगून बसला तो कांहीं केल्या हलेना. शेवटीं रंगणें काढकाढून थोडी दमछक्की झाल्यावर घोडा आपोआप उभा राहिला ! मुलाचें धैर्य व चिकाटी पाहून फिलिप अत्यंत खुष झाला व त्यानें त्याला तो बुसिफॅलस नांवाचा घोडा बक्षिस दिला. पुढें याच घोड्यावर बसून शिकंदरनें हजारों लढाया केल्या व ‘जगज्जेता’ हें नांव मिळविलें. घोड्यावर बसण्यांत जसा, तसा इतर कसरतींतही तो निपुण असे. शरीर चांगलें पिळदार बनविण्याकडे त्याची प्रवृत्ति असे; पण मस्तवाल पहिलवानी मात्र त्याला नको होती; कारण तिच्या योगानें माणूस सुस्तावतें असें त्याचें मत असे. खाणेंपिणें इत्यादि बाबतींत तो लहानपणींसुद्धां अगदीं बेतानें वागे. हें ज्ञान त्याला आपोआपच होतें. पळणें, रपेटी करणें, शर्यती मारणें याचाही त्याला शोक असे. पण हें करतांनासुद्धां आपण राजपुत्र आहों ही गोष्ट तो कधीं विसरला नाही. एकदां त्याला कोणीं म्हटलें,

“सरकार आपण येवढ्या शर्यती करतां, तर एकदां ऑलिंपिक शर्यतींत जा ना !” शिकंदरनें मोठ्या कुर्च्यानें उत्तर केलें, “होय जाईन; पण तेथें माझ्याशीं चढाओढ करणारे सगळे राजपुत्रच असले तर !” प्रत्यक्ष पुस्तकी अभ्यास असा जरी त्यानें फार थोडा केलेला असला आणि आडदांडपणाकडे जरी त्याचा कल होता तरी शिकंदर हा जात्याच मोठा खोल होता आणि अल्पवयांतही मोठें प्रौढपणचें शहाणपण त्याच्या अंगीं दिसे. एकदां फिलिप कोठें स्वारीवर असतां त्याच्या पश्चात् इराणचे वकील दरबारांत आले. राजा नसल्यामुळें त्यांनीं कौतुकानें म्हणून छोट्या सरकारपार्शीच बोलणें केलें. पण बोलतांना त्यानें सर्व आविर्भाव मोठ्या कर्त्या माणसासारखा ठेविला होता. त्यांच्या देशासंबंधीं जे प्रश्न त्यानें त्यांस विचारले त्यांवरून तर हा बेटा बापसे सवाई होणार हें त्यांनीं तेव्हांच ताडलें. फिलिपलाही मुलाचें पाणी पाहून राज्यविस्ताराचें स्फुरण जास्तच चढलें. वर उल्लेखिलेल्या अथेन्सवरील स्वारीच्या वेळीं आपल्या केवळ सोळा वर्षांच्या मुलाला कारभारी नेमून त्यानें शत्रूवर चाल केली; इतका त्याच्या कर्तबगारीवर बापाचा विश्वास बसला. आणि या विश्वासाचें चीज मुलांनै ताबडतोब करून दाखविलें. फिलिप दूर आहे व कारभारी म्हणजे एक कोंवळें पोर आहे असें पाहून राज्यांतील एका जमातीनें पुंढावा मांडला. शिकंदरनें लगोलग तिकडे कूच केलें आणि बंडखोरांवर तो इतक्या त्वेणें जाऊन पडला कीं, त्यानें त्यांची घेरें-दारेंसुद्धां खणून काढलीं ! पुढें थोड्याच दिवसांनीं फिलिपच्या फौजें-तच तो दाखल झाला आणि आरंभीं सांगितलेली जी शिरोनियाची लढाई तिच्यांत त्यानें बापाच्या हाताखालीं बडी मर्दुमकी गाजविली.

पण हा बापलेकांच्या नात्याचा जम विसकटण्याचा प्रसंग लवकरच आला. फिलिप हा एरवीं ठीक होता; पण बायका किती कराव्या याचा त्याला फारसा विधिनिषेध नव्हता. कोठें स्वारीवर फिरत

असतां त्यानें क्लेओपाट्टा नांवाच्या एका रूपवती खीस झनानखान्यांत आणून ठेविलें. इजिप्तची राणी जी क्लेओपाट्टा ती ही नव्हे. ही झनान्यांत आल्याबरोबर शिकंदरची आई जी ऑलिंपिया तिच्या अंगाचा संताप झाला. मुलगाही आतां कांहीं लहान नव्हता. बापानें आपल्या आईला ही सवत करून आणली ही गोष्ट त्याच्या मनाला फार लागून राहिली. थोड्याच दिवसांत बातम्या उटूं लागल्या कीं, या नव्या पट्टराणीच्या मुलाला गादी मिळावयाची आहे ! लवकरच शिकंदरच्या बहिणीचें लग्न निघालें. ऑलिंपियेच्या माहेरचाच कोणी नवरदेव होता. सगळे वऱ्हाडी जमून लग्नाचे सोहाळे चाळू असतां कोणा पोसेनिया नांवाच्या इसमानें एकाएकीं फिलिपच्या अंगांत खंजीर खुपसला. फिलिप ताबडतोब गतप्राण होऊन पडला. कोणी म्हणतात, फिलिपची व त्याची कांहीं खाजगी अदावत होती; पण दुसरे कोणी म्हणतात कीं, ऑलिंपिया व शिकंदर यांनींच त्या खुनी माणसाला चिथावणी देऊन फिलिपचा खून घडवून आणिला. खरें काय याचा निकाल अर्थातच होण्यासारखा नाही. पण इतकें खरें कीं, यामुळें शिकंदर राज्याचा मालक झाला.

हा नवा राजा केवळ वीस वर्षांचा म्हणजे पोरसवदाच होता. लहानपणींसुद्धां जरी त्यानें पराक्रम दाखविला होता, तरी याच्या अंगीं आटोप असेल व हा बापाचें राज्य आवरूं शकेल असें कोणास वाटत नव्हतें. लोकांस वाटलें बाप पाठीवर होता म्हणून यानें थोडी टुरटूर केली; आतां उघडा पडल्यावर याच्या हातून काय होणार ? म्हणून तो गादीवर येतांच बंडखोरांनीं आणि फिलिपनें ज्यांना दुखविलें होतें त्यांनीं माना वर केल्या. तसेंच गादीवर वारसा सांगणारेही कित्येक राजपुत्र उपस्थित झाले. शिकंदरच्या बापानें तरी गादी बळकावलेलीच असल्यामुळें हे नवे वारस उपस्थित होणें साहजिक होतें. शिकंदरनें प्रथम या हक्कदारांची वासलात लाविली.

कोणास कैद केलें व कोणास अजिबातच नाहीसें केलें. नंतर तो बंडखोरांकडे वळला. पहिल्या सपाट्याला कॉरिथ शहरला जाऊन त्यानें सर्वांकडून वापाची “ ग्रीसचा सेनापति ” ही पदवी आपल्याला घेतली; व मग तो उत्तरेकडे निघाला. एकामागून एक अशा अनेक पुंड जमाती त्यानें खिळखिळ्या करून टाकल्या. त्यांची रग साफ नाहीशी करून तो तसाच पुढें चालला; तों जातां जातां डॅन्यूब नदीपर्यंत सर्व मुळख त्यानें पादाक्रान्त केला. या त्याच्या तडफेमुळें तिकडील बाजूला त्याचा विलक्षण वचक बसला. पण मुख्य राजधानीपासून कित्येक दिवस तो दूर राहिल्यामुळें तो मेला अशा कड्या इकडे त्याच्या वैन्यांनीं उठविल्या. कारण त्यांना तो मरावयासच हवा होता. अथेन्स शहरांत डेमाॅस्थिनीस यानें वक्तृत्वाचा सपाटा चालू ठेविला आणि या पोराला चिरडून टाकून आपलें स्वातंत्र्य पुन्हा प्रस्थापित करा असा सारखा घोष त्यानें चालविला. थीब्ज शहरही पुन्हा उसळून उठलें व तेथील लोकांनीं त्याच्या शिपाईप्याद्यांची कत्तल उडविली. हीं वर्तमानें हळुहळू डॅन्यूब नदीवर जाऊन पोचलीं. शिकंदरच्या ध्यानांत आलें कीं, येतां येतां आपण फारच दूर आलों. त्यानें लगेच परत कूच म्हणून नगारे केले आणि मजल दरमजल अवघ्या पंधरा दिवसांत तो थीब्ज शहराच्या दाराशीं येऊन थडकला. तो मेल्याच्या कथा खुळ्या लोकांनीं खऱ्या मानिल्या होत्या व शहाण्यांनीं असें ठरविलें होतें कीं, तो आला तरी वर्ष सहा महिन्यांत येत नाहीं. पण त्याच्या फौजेच्या गर्जना जेव्हां त्यांनीं शहरापलीकडेच उठलेल्या ऐकिल्या, तेव्हां त्यांची गाळण झाली. शिकंदरही थोड्या विचारानेंच वागला. त्यानें लोकांस कळविलें कीं, अपराध कबूल करा व शरण या. जर आलांत तर तुमच्या जिवास धक्का नाही; पण त्यांना वाईट विचार आठवला आणि वाट न पाहातां त्यांनीं आपण होऊनच त्याजवर हल्ला चढविला. शिकंदर-

च्या भालाईत शिपायांनीं या लोकांना: आपल्यासमोर क्षणभरही ठरू दिलें नाहीं. हजारों प्रेतें आपल्या पायाशीं पाडीत हे भालाईत नगर-च्या वेशीकडे चालले होते. पाठीवर शिकंदर स्वतः आरोढ्या ठोकीत चालला होता. वेस भंगली आणि हे योधे गांवांत शिरले. रस्त्यारस्त्यांतून कचाकची चालू झाली आणि सहा हजार थीबियन शिपाई कामास आले. शिकंदरही अगदीं बेभान होऊन गेला होता. त्याला रक्तपाताची धुंदी चढली. त्यानें हुकूम केला कीं, सगळा गांव, घर ना घर, खणून काढा. पण निशेतही एक उदारपणाची गोष्ट त्यानें केली. महाकवि जो पिंडार त्याच्या वंशजांचें घर मात्र त्यानें वगळलें. उपाध्ये, पिंडार कवीचे वंशज व आपल्या बाजूचे लोक इतकें सोडून बाकीचे तीस हजार लोक शिकंदरनें गुलाम म्हणून विकले. याप्रमाणें शत्रूंच्या या शहराचा त्यानें निःपात करून टाकला. हा कडाका पाहतांच अर्थानियन लोकांनीं नमते घेतलें, कॉरिंथ शहरीं पुन्हा परिषद भरवून त्यास “ ग्रीसचा सेनापति ” हीपदवी त्यांनीं अर्पण केली व नवीन उत्पन्न झालेल्या पर्शियन शत्रूशीं टक्कर देण्याची तयारी आपणच करावी असेंही त्यांस विनविलें.

याप्रमाणें खुद्द ग्रीस निष्कंटक करून टाकल्यावर पर्शियाच्या साम्राज्यसत्तेवर आघात करण्याचें त्यानें ठाम ठरविलें. हें साम्राज्य फार अवाढव्य होतें. सध्यांचा एशियामायनर, ईजिप्त, तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, मध्य एशियाचा कांहीं भाग येवढ्या मुलुखावर हें साम्राज्य विस्तारलें होतें. व हळुहळू हें सर्वभक्षक राज्य युरोपांत शिरून मॅसिडोनिया, ग्रीस इत्यादींचा ग्रास करील कीं काय, अशी भीति उत्पन्न झाली होती. दारियस हा सम्राट् पांच कोट प्रजेवर राज्य करीत होता ! त्याचा दरबार मोठा भव्य असून साम्राज्य-वैभवाच्या सर्व खुणा तेथें दिसत असत. मोठमोठी सुशोभित शहरे आणि कलाकौशल्याचीं आगरें सर्व साम्राज्यभर पसरलेलीं होती

आणि प्रसंगच पडला तर दहापांच लाख फौज उभी करून संभाळणें ही गोष्ट त्याला सहजसाध्य होती. भूमध्यसमुद्राच्या किनाऱ्यावर त्याने थोडें आरमारही ठेविलें होतें. अशा या बलाढ्य सत्तेशीं शिकंदरला झुजावयाचें होतें. दीडदोन वर्षे तयारी चालू होती. मधून मधून तो साधुसंतांचे आशीर्वाद घेण्यासाठीं आणि देवदर्शनासाठीं इकडे तिकडे हिंडत असे. एकदां कॉरिंथ येथील प्रसिद्ध तापसी जो डायोजिनीस त्याच्या दर्शनासाठीं तो गेला. वेळ सकाळची होती, म्हणून तो तापसी ऊन खात बसला होता. हें शिकंदरच्या ध्यानांत न आल्यामुळें तो त्याचें ऊन धरूनच उभा राहिला व नम्रपणानें म्हणाला, “ साधु-महाराजांचें मीं काय बरें करावें ? ” तो निस्पृह विरागी तुसड आवाजानें म्हणाला, “ तेवढा उन्हांतून दूर हो म्हणजे झालें ! ” हा त्या तापशाचा निस्पृहपणा पाहून अलेक्झँडर मनांत ओशाळला. कां की, आपल्यासारखा एवढा राजा समोर उभा असतां हा बैरागी कांहीं आशा दाखवील असें त्यास वाटलें होतें. त्यानें तसें तर कांहीं केलें नाहींच; पण आशा दाखविण्याच्या मिषानें त्याच्या तारतम्य-शून्यतेवर मात्र त्यानें टीका केली. पण शिकंदर रसिक होता. भोंवतालच्या लोकांकडे पाहून तो लागलीच उद्गारला, “ मी जर शिकंदर नसतो तर डायोजिनीस होणेंच मला आवडलें असतें ! ” तेथून पुढें तो डेलफी येथील मंदिराकडे गेला. तेथील पुजारी जोगतीण खरें भाकित करते असा प्रवाद होता. बराच वेळ ती कांहींच बोलेना. शेवटीं शिकंदर खिजला आणि त्यानें त्या जोगतिणीला फरपटत बाहेर आणिलें व विचारलें, “ मी स्वारीवर निघणार आहे, काय होईल, बोल ! ” ती झटकन् उद्गारली, “ तूं अजिंक्य आहेस ! ” राजालाही येवढें पुरेंसें होतें. तोच शकुन मानून तो परत फिरला व फौजेत दाखल झाला. आपण यश घेऊन परत येणार ही त्याची चालंबाल खात्री होती. अँटिपेटर या नांवाच्या एका वयस्क व अनुभवी

माणसास त्यानें घरचा कारभार सांगितला व ऑलिंपियेची मर्जी राखून असत जा म्हणूनही बजाविलें. जवळ काय होतें तें त्यानें सर्व मित्रगणास देऊन टाकलें व “ तुम्हीं आपल्याला काय ठेविलें आहे ? ” म्हणून कोणीसैं विचारतांच त्यानें उत्तर केलें कीं, “ मीं स्वतःसाठीं फक्त ‘आशा’ शिल्लक ठेविली आहे ! ”

शिकंदरच्या चरित्रांतील फार मनोरंजक भाग येथून सुरू होतो. या वेळीं तो अवघा बावीस वर्षांचा होता. तेवढ्यांतच स्वतःच्या देशांत तो अजिंक्य ठरला होता. पण आतां फार प्रचंड कामगिरी त्याच्या शिरावर येऊन पडली होती. पर्शियन साम्राज्य कधीं कासबाच्या तर कधीं सशाच्या पायानें पुढें पुढें येत होतें. त्यास थोपवून धरणें व जमल्यास त्याच्या लाटा परत वळविणें हें काम त्यास करावयाचें होतें. सर्व जमवाजमव होतांच त्यानें समुद्रकांठानें हेलेस्पांटच्या सामुद्रधुनीकडे कूच केलें. जेथें जावें तेथील लोकांना बरें वाटेल असें कांहीं कांहीं कराण्याचा त्यानें प्रघात ठेविला होता. वाटेंत तें उध्वस्त झालेलें ट्रॉय शहर लागलें. शिकंदरनें तेथें थोडा मुकाम केला; कांहीं देवदेवतार्चन केलें, आक्रीलाचें श्राद्ध केलें आणि त्या ओसाड नगरीचें पुनरुर्जीवन करावें असा हुकूम केला. यामुळें भोंवतालच्या ग्रीक लोकांना फार हर्ष झाला. तेथून पुढें कूच करून तो प्रॅनिकस नदीवर येऊन दाखल झाला. या ठिकाणीं पर्शियन फौजेशीं त्याची पहिली चकमक झडली. उंच दरड पुढें ठेवून पर्शियन फौजा नदीच्या पलीकडे उभ्या होत्या. शिकंदरनें नदी उतरावयाचा बेत करून पाण्यांत घोडी घालण्याचा हुकूम केला. हें काम थोडें साहसाचेंच होतें. पलीकडे पोंचतांच निसरड्या दरडीवर त्याच्या घोडेस्वारांची थोडी कुचंबणा झाली. शिकंदर त्वेषानें पुढें शिरला आणि त्यानें पर्शियनांच्या मध्यावर हल्ला चढविला. चकमकींत त्याच्याचिलखतावर व शुभ्र तुऱ्यावर नेम धरून एका शत्रूनें तलवार उगारिली. थोड्यांत

चुकलें, नाहीतर येथेंच सर्व संपावयाचें. पण शिकंदरच्या मार्गे त्याचा मित्र क्लायटस उभा होता; त्यानें त्या शत्रूचा वर उगारलेला हात वरच्यावरच कापून टाकला. त्याची ही तुरमुंडी शत्रूंना आवरेना; ते मार्गे खचूं लागले. मध्यफौजा हटल्याशा पाहून बगलांनींही पळ काढला. आणि ही लहानशी लढाई गमावून पर्शियन सेनापति झपाट्यानें निघून गेले. लढाई लहान खरी; पण शिकंदरला तिचें महत्त्व फार होतें. हीच लढाई जर का तो हरता तर त्याच्याविरुद्ध काहूर उठवावयास घरीं कांहीं लोक सिद्धच होते. पण या विजयामुळें त्या सर्वांचीं तोंडे बंद झालीं. शेंकडों कैदी व इतर लुटीचें सामान त्यानें घरीं पाठविलें व ज्या अथीनियन लोकांची त्याच्याविरुद्ध सारखी कुरकूर असे त्यांची समजूत करण्यासाठीं लुटीपैकीं तीनशें चांगलीं चांगलीं चिलखतें त्यानें अथेन्सला पाठवून दिलीं. या एका झुंजीनें बरेंच काम केलें. आशियामायनरचा पश्चिमभाग अगदीं मोकळा झाला. पुढें पूर्वेकडे सरून त्यानें बारीकसारीक शहरें काबीज केलीं व अनेक रानवट लोकांच्या विरोधाची पर्वा न करतां तो गॉर्डिअम गांवीं प्राप्त झाला. शिकंदरला शकुन, भाकितें, नवससायास इत्यादींचें बरेंच वेड होतें असें दिसतें. या गांवांत एका देवळापुढें एक गाडा होता; त्याच्या धुरीला एक गवताचा दोर अशा खुबीनें बांधलेला होता कीं, त्याची गांठ कोठेही दिसत नसे. देऊळवाल्यांनीं याच गोष्टीचें मोठें बंद माजविलें होतें. ते म्हणत, जो कोणी ही गांठ सोडवून दाखवील त्याला प्राची दिशेचें राज्य मिळेल. अलेक्झँडर खरोखरच प्राची दिशा जिंकावयास निघाला होता. दोराचा लौकिक ऐकून तो देवळाकडे गेला. ती गांठ सोडण्यासाठीं त्यानें थोडी धडपड केली, पण हें काम सोपें नाही हें त्याच्या ध्यानांत आलें. बरें, हरलों म्हणावें तर प्राची दिशेचें राज्य आपल्याला मिळणार नाही असें ठरावयाचें व लोकांत तोच प्रवाद

चालू व्हावयाचा. त्याच्या मानी स्वभावाला हें मानवेना. म्हणून मागें डेलफीच्या देवळांतील जोगतिणीला त्यानें जसें जबरीनें बोलावयास लाविलें तसाच कांहींसा प्रकार तेथेही त्यानें केला. गांठ सुटत नाहींसें पाहतांच त्यानें कमरेची समशेर काढली व “अलेक्झँडर असल्या गांठी या अशा सोडतो ” असें म्हणून त्यानें तीं दोगांचीं एकमेकांवर चढलेलीं भेंडोळीं एकाच तडाक्यानें तोडून टाकिलीं ! साध्या व बारकाईच्या इलाजांनीं एकादी गोष्ट निकालांत निघेना म्हणजे एखादा सपाटचाचा आसुरी उपाय करावा लागतो असा शिकंदरचा अभिप्राय. तेथून तो दक्षिणेकडे वळला.

तिकडे सम्राट् दारियसनें बाबिलन शहरीं पांच लाख फौज जमा केली व तो पश्चिमेच्या रोखानें निघाला. एकमेकांस थोड्या हुलकावण्या देतां देतां शेवटीं इस्सस गांवाजवळ त्यांची गांठ पडली. शिकंदरची फौज दारियसच्या पासंगालासुद्धां लागण्यासारखी नव्हती. मॉसिडोनियांतील शूर भालाइतांनीं दारियसच्या सैन्याच्या धुरेवर जोराचा हल्ला केला. पुष्कळ वेळ झटापट चालू राहूनही ही धुरा भंगतां येईल असें दिसेना. शिकंदरनें पाहिलें कीं, असाच प्रकार जर चालू राहूं दिला तर आपलीही फौज निराश होईल. यम वेळीं त्याची तडफ आणि जिवाविषयींची बेफिकिरी उत्तम दिसून आली. शत्रूच्या फौजेचा नायक माघारा फिरला कीं, केवढीही फौज असली तरी परत फिरते हें त्यानें मागच्या लढाईत पाहिलें होतें. आपल्या शूर शिपायांच्या पराक्रमानें जें त्याला साध्य दिसेना तें त्यानें स्वतःच्या हिंमतीवर करून दाखविलें. एक टोळी बरोबर घेऊन तो दारियसच्या रोंखानें मारामारी करीत पुढें घुसला. मोठी खेंचाखेंच झाली आणि त्याला वार लागला. तरी त्याची परवा न करतां रक्ताळलेल्या अंगानें तो तसाच तलवार चालवीत, शत्रूची फौज फाडीत फाडीत खुद्द दारियसच्या सन्मुख येऊन

ठेपला. त्याबरोबर दारियसनें भय खाल्लें. घाबरटपणानें त्यानें आपलें ठाण सोडलें आणि स्वार होऊन त्यानें रणावरून पळ काढला ! त्याहीपेक्षां आश्चर्य हें कीं, त्याचें हें पलायन पाहून लाखोंच्या लाखों मर्दासारखे मर्द शिपाई जीव घेऊन रानोमाळ पळत सुटले. सरासरी चाळीस हजार माणूसबळावर शिकंदरनें पांच लाख फौजेची धुळधाण उडविली. एकमेकाला चेंगरण्यानेंच हजारों लोक मरण पावले. शिकंदरच्या लोकांनीं जवळपास एक लाख लोक कापून काढले. दारियस पळाला तो युफेटिस नदीच्या पूर्वकांठावर येऊन थांबला. शिकंदरनें पाठलाग केला नाही. कारण या विजयानें त्याला मिळालेलें अपरंपार बक्षिस त्याच्यानें टाकवेना. वैभवाच्या लुटीला काहीं पारावार नाहींसा ज्ञाला. हत्यारें, चिलखतें, तंबू, उंची पोशाख अशांसारख्या वस्तु इतक्या पडल्या होत्या कीं, कोणी लुटावयासच भेटेना, अशी स्थिति ज्ञाली. पण यांत विशेष नाही. त्या गैदी सम्राटानें इतर वस्तू-बरोबर आपली आई, राणी व मुलेंबाळेंसुद्धां तेथेंच सोडून दिलीं ! शिकंदर जेव्हां त्यांच्यापुढें येऊन उभा राहिला तेव्हां त्यांना पराकाष्ठेची ओशाळगत ज्ञाली व त्यालाही फार अवघड जालें. तेव्हांच्या तिकडील रीतीप्रमाणें या स्त्रियांची लाज तरी गेली असती किंवा जीव तरी गेला असता; पण शिकंदरनें ही कोणचीच आपत्ति त्यांजवर आणिली नाही. त्यानें त्यांचा बहुमान करून त्यांस सोडून दिलें ग्रीक फौज शूर खरी, पण भिकार; आणि म्हणून वैभवाला वखवखलेली. तिनें जेव्हां ही इतकी छूट पाहिली तेव्हां तिला काय घेऊं आणि काय नको असें ज्ञालें. साम्राज्यवैभव म्हणजे काय हें या शिपायांनीं कधीं पूर्वी पाहिलेंच नव्हतें. शिपायांच्या मनाची अशी स्थिति ज्ञाली असेल यांत नवल नाही. खुद्द शिकंदरलासुद्धां राजवैभव म्हणजे काय याची ओळख येथेंच ज्ञाली. दारियसच्या तंबूशीं जेव्हां तो आला तेव्हां तो राजवाड्यासारखा भव्य व अलंकृत कापडी इमला पाहून.

त्याला विस्मय वाटला. आंत शिरल्यावर तेथील भरगच्च जरतारी पडदे, वस्त्रभूषणें, सुखासनें आणि सोन्याचीं ताटेंवाटया पाहून तो चकितच झाला ! आणि उद्गारला, “ राजवैभव म्हणजे असें असतें अँ ! ” या यशामुळें ग्रीस देशांतील विरोधाची कुरबूर अगदीं बंद पडली. प्रसिद्ध वक्ता डेमाँस्थिनीस हा शिकंदरच्याविरुद्ध सारखा ओरडत असे व अथीनियन लोकांना त्याच्याविरुद्ध चिथवीत असे. पण आतां त्याला आपलें सगळें वक्तृत्व गिळून वसावें लागलें. कॉरिथ येथें ग्रीसमधील सर्व संस्थानांची परिषद भरून शिकंदरला एक सोन्याचा ‘विजय-मुकुट’ म्हणून देण्याचें ठरलें. याप्रमाणें आपल्याच देशांत आपल्या-विरुद्ध कोणी उचल करील कीं काय ही त्याची भीति कांहीं दिवस तरी नष्ट झाली. तिकडे दारियसनें बोलणें लावलें कीं, युफ्रेटिसच्या पश्चिमेकडील सर्व मुख्य मी आपणांस देतो; आपण तह करावा. शिवाय आपली मुलगीही अलेक्झँडरला देण्याचें त्यानें आश्वासन दिलें; व वरदक्षणा म्हणून आणखी क्रोडो रुपये देऊं केले ! हे देऊं केलेले पाहतांच शिकंदरच्या सेनापतींना मोठा आनंद झाला. पारमेनिओ नामक एक लोभाळू सेनापति म्हणाला, “ मी जर शिकंदर असतो तर असला देकार मीं एकदम पत्करला असता.” शिकंदरनें त्याची किंमत त्याला कळावी म्हणून उत्तर केलें, “ होय, मी जर पारमेनिओ असतो तर मींही हा एकदम पत्करला असता ! ” पण शिकंदरला आहेराची किंवा लालुचीची कांहींच किंमत नव्हती. त्यानें दारियसला सडकून कळविलें कीं, “ मला हें नको. युफ्रेटिसच्या पश्चिमेचा नव्हे तर अखिल आशियाचा मी स्वामी आहे हें कबूल कर आणि जर होत नसेल तर पुन्हा युद्धाला उभा रहा. कोणचेंच न करतां पळून जाशील तर मी तुला चैन पडूं देणार नाहीं. दडशील तेथून हुसकून काढीन.” दारियसनें काय उत्तर केलें हें इतिहासाला आठवत नाहीं; पण इतकें खरें कीं, शिकंदर युफ्रेटिसकडे गेला नाहीं; तर दक्षिणेकडे

वळला. असें करण्यांत त्याचा हेतु असा होता कीं, समुद्रकांठचा पर्शियन अंमल उठवावा व जमल्यास ईजिप्तवर जाऊन तेथें तेंच करावें. त्याप्रमाणें सायडोन, टायर इत्यादि व्यापाराचीं ठाणीं हस्तगत करून त्यानें सगळा एशियामायनर व सीरिया खुला केला आणि तेथून तो खालीं ईजिप्तकडे गेला. तेथील लोकांना पर्शियनांचें राज्य नको-सेंच होतें. यानेही त्यांच्या राजधानीस जाऊन तेथील देवाची पूजा-अर्चा केली व मी तुमच्यापैकींच आहे असें त्यांस भासविलें. तेथें आपली सत्ता प्रस्थापित करून तो पुन्हा वर वळला व दारियसची पुन्हा गांठ घालावी म्हणून युफ्रेटिसकडे निघाला. दरम्यान मॅसिडोनियावर संकट उत्पन्न झालें होतें; पण त्यानें तिकडे लक्ष दिलें नाहीं. कांहीं रानटी टोळ्या प्रीसला उपद्रव देऊं लागल्या होत्या; पण तो म्हणाला, “ त्या उंदरांना मारावयास मी जाणार नाहीं.” तसेंच स्पार्टा संस्थानानेही बंड केलें होतें. पण घरीं ठेविलेला कारभारी जो अँटिपिटर त्यानें मोठी मर्दुमकी करून हें बंड साफ मोडून टाकलें. असो. मेसोपोटेमियांतून त्वरेनें कूच करून तो दारियसवर चाल करून आला. दरम्यान त्या बादशहानें दशलक्ष फौज उभी केली. कारण शिकंदरचा ससेमिरा एक वर्ष बंद पडून त्याला पुरेशी उस्त मिळाली होती. तायग्रीस नदीच्या पूर्वकिनाऱ्यावर लढाई देण्याचें त्यानें ठरविलें व आपल्या घोडेस्वारांना सोपें जावें म्हणून अवघें रण-मैदान त्यानें सपाट करून ठेविलें. याप्रमाणें खंबिरी करून दारियस शत्रूची वाट पहात बसला होता. एवढी फौज व येवढें बळ हातीं होतें तर तो आपण होऊनच शिकंदरवर चाल करून कां गेला नाहीं हें कळत नाहीं. त्याची फौज तर पन्नास हजारंहून जास्त नव्हती, तरी येवढ्याशा फौजेनिशींच दारियसशीं पुन्हा गांठ घालण्याची ईर्षा धरून शिकंदर सन्मुख आला. दारियसचें हें बळ पाहातांच त्याला व त्याच्या शिपायांनाही थोडें संकटच वाटूं लागलें.

शिकंदरने पूर्वी कधी न केलेली गोष्ट या वेळीं केली. ती ही कीं, सल्ला घेण्यासाठीं हाताखालची चार मंडळी बोलाविली. पुष्कळांनीं मत दिलें कीं, आपण थोडे आहों, तेव्हां रात्रींचा छापा घालावा. पण शिकंदर म्हणाला, “ मला असें चोरटें यश नको.” बराच वेळ वाटाघाट होऊन काय करावयाचें तें मनाशीं ठरवून तो खुशाल झोपीं गेला. दुसरे दिवशीं इसवी सनापूर्वी ३३१ च्या आक्टोबर महिन्यांत, हा दुसरा रणसंग्राम सुरू झाला. मागल्या लढाईचें वर्णन केलें आहे तेंच येथें थोड्याफार फरकानें लागूं पडतें. शिकंदरनें या फौजेच्या अवाढव्यपणाकडे लक्ष न देतां नेहमींप्रमाणें मध्यभागावर जोराचा हल्ला चढविला व मग व्हावयाचें तेंच झालें. मधली फळी फुटली. दारियस घाबरला, पळाला, व नायक पळाला म्हणून इतर फौजही पळाली ! हीं युद्धवर्णनें वाचलीं म्हणजे त्यांच्या खरेपणा-विषयीं शंका येते. दशलक्ष लोक उगाच पळतात म्हणजे काय ? एक तर दारियसची फौज इतकी मोठी नसावी किंवा शिकंदरची तरी मोठी असावी. विशेष प्रकारच्या हत्यारपात्यारांचा, शिस्तीचा वगैरे उपयोग होतो हें खरें, पण याही बाबतींत दारियस अगदीं तोटका होता हें संभवतें तरी कसें ? येवढें विशाल साम्राज्य कशाच्या बळावर चाललें होतें ? साधारण अनुमान इतकेंच निघतें कीं, या युद्धाचीं वर्णनें फार थोड्या माहितीवर रचलीं असावीं. पण तें कसेंही असलें तरी दारियसचा पराभव झाला हें खरेंच आहे. पुन्हा हतबल होऊन दारियस रणांगणावरून पळाला. या दुसऱ्या विजयानें शिकंदरनें पर्शियन साम्राज्य पार मोडून टाकलें.

मग तो खालीं वळून फार दिवस गाजत असलेल्या त्या पुराण्या बाबिलोन शहराकडे गेला. तेथील वैभव पाहून तो हर्षभरित झाला. मग पुढें सरून त्यानें दारियसच्या ‘सुसा’ नांवाच्या राजधानींत प्रवेश केला. तेथें त्यास अगणित संपत्ति मिळाली. पर्सिपोलीस नगरांतही त्याला

अशीच लूट मिळाली. शेवटीं ही लुटालूट शिपायांच्या व राजाच्या हातीं पायीं आली. हे सर्व सुखावले. स्त्री, शराब आणि इतर सुखोपभोग यांत सर्वजण गर्क होऊन गेले. शिकंदरची नेकी आणि दिलदारपणा ही या निशेत कांहींशीं नष्ट झालीं. दारूच्या अंमलांत असतां एका कसबिणीच्या आग्रहावरून न्यानें तेथील परम सुंदर आणि भव्य प्रासाद मोठी शेकोटी व्हावी म्हणून पेटवून दिला. प्राप्त झालेल्या यशानें बेहोष न होण्य. इतपत गंभीरपणा त्याला अजून प्राप्त झाला नव्हता. पण शिकंदरनें ही विलासवासना फार वेळ टिकूं दिली नाहीं. दारियसचा पुरा निःपात त्याला करावयाचा होता. दारियसला पळतां भुई थोडी झाली. सगळें राज्य मागें टाकून तो उत्तरेकडे आपल्या एका नातलगाकडे गेला. पण त्यानेंच त्याला कैदेन ठेविलें व त्याची हरतऱ्हेनें मानखंडना केली. त्याच्या पाठीमागें शिकंदरही तेथें गेला. शिकंदर इकडेच येत आहे हें ऐकून तो भेकड नातेवाईक आपल्या कैद्यांसह पळत सुटला. शेवटीं पळतां पळतां, आतां पळवत नाहींसें पाहून, दारियसनें जिवाची आशा सोडली व तो वाटेंतच पडून राहिला. त्याच्याबरोबरच्या लोकांना अजून पळावयाचें असल्यामुळें ते गेले. पण जातां जातां त्यांनीं त्याला प्राणांतक जखम मात्र केली. दरम्यान शिकंदर तेथें आला; तो दारियसनें प्राण सोडला होता. कांहीं दिवसांनीं तो दारियसचा नातेवाईक त्याच्या हातीं लागला; तेव्हां त्याला शिकंदरनें हालहाल करून ठार मारलें. याप्रमाणें दोन वर्षांपूर्वीं पर्शियन सम्राटावर शिकंदरनें उगारिलेल्या शस्त्राचें काम संपलें. सर्व राज्य बुडालें, कुलाची अब्रू गेली, वैभवे धुळींत मिसळली, व खुद्द राजा कुज्याच्या मरणानें मेला.

आतां मात्र शिकंदर पुन्हा बेफाम बनत चालला. हाताखालच्या लोकांशीं तो फार मगरुरीनें वागूं लागला. ज्याला त्याला टाफरून

चोलू लागला. व मन मानेल तसें वर्तन करूं लागला. आपला ग्रीक पोषाख घालावयाचें सोडून देऊन तो जित लोकांचा पोषाख करूं लागला. कोणी मित्रसुद्धां समजुतीच्या गोष्टी बोलूं लागले तर तें त्याला खपेना. एकदां पारमेनिओ हा आपल्या जिवाला इजा करण्याच्या खटपटींत आहे अशी त्याला शंका आली आणि एकदम त्यानें त्या वृद्ध सरदारास फांशीची शिक्षा दिली. ज्या क्लायटसनें त्याचा जीव वांचविला होता त्याला दारूच्या धुंदींत त्यानें ठार मारलें. शिकारींत एक हुजऱ्या आपल्यापुढें धावला म्हणून त्यानें त्यास चाबकाखालीं झोडपलें. अॅरिस्टॉटलच्या पुतण्यास एक विद्वान् म्हणून त्यानें बरोबर नेलें होतें; पण तो हवें त्याला मान डोलवीना व इतर लोकांसारखा साष्टांग नमस्कार करीना म्हणून त्यानें त्याची निर्भर्त्सना केली. येवढ्यानेंच झालें नाहीं. रोशन नांवाच्या आपल्या राणीच्या सहवासांत दिवसचे दिवस तो घालवूं लागला. दारू पिणें हें तर ग्रीक लोकांच्या पांचवीलाच पुजलेलें; त्याही व्यसनांत तो निपचित पडून राहूं लागला. पण इतकें झालें तरी पृथ्वी जिंकण्याचा त्याचा हव्यास तिळप्रायही हटला नव्हता.

त्याच्यापुढें काय आहे, त्याच्यापुढें काय आहे, हें पाहाण्याचा व जें दिसेल तें जिंकण्याचा स्वतःचा हव्यास मात्र शिकंदरला जिकतां येईना. वास्तविक पाहातां, ग्रीक राष्ट्राच्या स्वातंत्र्यावर गदा आणूं पाहणाऱ्या पर्शियन साम्राज्यावर त्यानें उठावें हें जरी साहजिक असलें तरी आतां तें सर्व साम्राज्य व त्या साम्राज्याचा सम्राट् या सर्वांचा त्यानें अगदीं चोळामोळा करून टाकिला होता; आणि म्हणून त्यानें परत फिरावयास हवें होतें. पण पर्शियन साम्राज्याच्या पूर्वसीमेवर आल्यावर त्याच्या कानीं भारतवर्षातील संपत्तीच्या, व वैभवाच्या कथा पोंचल्या असाव्या आणि जें राज्य आपण जिंकिलें त्यासारखींच मोठमोठीं राज्यें व जे मुख्य पाहिले त्याहून सहस्रपट परम सुंदर प्रदेश आपण पुढें

गेलों असतां आपणांस भेटतील असें वाटून त्यानें सिंधुनदीच्या रोखांनं निघावयाचें ठरविलें. त्यानें आजूबाजूच्या शूर लोकांतून शिपायांची नवी भरती केली; व जवळ जवळ एक लाख फौजेसह तो हिंदुकूश पर्वताच्या बारींतून इकडे येण्यास निघाला. बरोबर लुटीचें सामानसुमान इतकें जमा झालें होतें कीं, दिवसाच्या कांठीं मजल फार थोडी होऊं लागली. हें त्याला आवडेना, म्हणून सर्व फौजेंत त्यानें हुकूम सोडले कीं, अगदीं जरूर तेवढेंच सामान प्रत्येकानें जवळ ठेवावें व बाकीचें जाळून टाकावें. कदाचित् शिपाई लोक कांकू करतील हें ध्यानांत घेऊन त्यांना उदाहरण घालून देण्याच्या हेतूनें त्यानें आपल्या विलासाच्या व सुखोपभोगाच्या सर्व वस्तूंची शिपायांच्या समोर होळी केली. अर्थात् शिपायांनाही तसें करणें प्राप्तच झालें. मजल दरमजल करीत शिकंदर खैबर घाटांतून प्रत्यक्ष हिंदुस्थानांत उतरला.

तक्षशिलेस एक लहानसें राज्य होतें. तेथील राजानें गोडीगुलाबीनें वागून हें अरिष्ट पुढें लावून दिलें; पण झेलम नदीच्या अलीकडे मात्र त्याची प्रगति इतकी सहजासहजीं होण्यासारखी नव्हती. तेथून खालीं पोरसचें बलाढ्य राज्य पसरलें होतें. खुद्द पोरस एकाद्या राक्षसासारखा महाधिप्पाड माणूस होता. ह्या अरिष्टाची वर्दी लागतांच शत्रूला अडविण्यासाठीं नदी धरून तो बसला. नदीलाही पुर येऊन पाणी आसमंतात् पसरलें होतें. दोन्ही दळें नदीच्या दोन तीरांवर ठाण मांडून राहिलीं. पण पोरसला हुलकावण्या देण्याचें काम शिकंदरनें लवकरच चालू केलें. त्याच्या तोंडावर वरीच फौज ठेवून नदी उतरण्याचा डौल त्यानें अनेक ठिकाणीं घातला. हें त्यानें इतक्या वेळां केलें कीं, याच्यानें नदी उतरवत नाहीं अशी पोरसच्या लोकांची खात्री झाली. शेवटीं एके दिवशीं रात्रीं नदीकांठानें वरेंच वर सरकून त्यानें एक उतार शोधून काढला; व तेथून सुमारे बारा हजार लोक झेलमच्या अलीकडे आणले. यांनीं सकाळ होतांच पोरसच्या बगलेवर मारा करण्यास सुरुवात केली.

बगलेवर हल्ला होतांच हिंदू फौजेने आपला मोहोरा तिकडे वळविला. पण हें करतांना एक चूक झाली. तिचा नदीचा आसरा सुटला. नदी-पासून पोरस दूर सरकलासें पाहून शिकंदरनें आपली मुख्य फौज झेलम उतरून अलीकडे आणिली आणि शत्रूच्या मध्यावर जोराचा तडाखा देण्याचा त्याचा नेहमींचा डाव त्यानें सुरू केला. पोरसपार्शीं तीनशें हत्ती होते; ते धुंद करून ठेविलेले होते. त्यांच्यापुढें शिकंदरच्या भालेकऱ्यांचें फारसें कांहीं चालेना. पण इतक्यांत ते मस्त झालेले हत्ती पोरसच्या फौजेकडे तोंडें करूनच धिंगाणा घालूं लागले. शत्रूवर सोडण्यासाठीं आणलेलें हें नागास्र पोरसच्या फौजेवरच वळलें व त्यानें तिची दाणादाण केली. तसेंच पोरसचे मोठमोठाले युद्धरथ चिखलांत रुतूं लागले. शिवाय शिकंदरचें माणूसबळही पोरसच्यापेक्षां मोठें होतें. स्वतः पोरसनें बहुत शर्थीनें तलवार चालविली. त्यामुळें शिकंदरच्या मनांत त्याच्याविषयीं आदर उत्पन्न झाला. पण शेवटीं पोरसचा पराभव झाला. “ राजा म्हणून मला वागविशील तरच मी शस्त्र खालीं ठेवीन.” असें बाणेदारपणाचें उत्तर त्यानें शिकंदरला केलें. त्यानें हें पोरसचें तेज पाहून त्याच्याशीं सख्य केलें. तेथून खालीं दक्षिणेकडे येऊन गंगेच्या खोऱ्यांतील उत्तमोत्तम प्रदेश काबीज करावे अशी शिकंदरची फार इच्छा होती; पण आतां त्याचे शिपाई कुरकूर करूं लागले. शेवटीं शिपायांची मर्जी पाहून त्यानें दक्षिणेकडील रोंख सोडून सिंधूच्या कांठानें समुद्राकडे जाण्याचें ठरविलें. समुद्रापर्यंत पांचावयास त्याला तब्बल वर्ष लागलें !

सध्यांच्या बलुचिस्तानांतून तो फौजेसह पश्चिमेकडे निघाला. पण या डोंगराळ मुलुखाची त्याला बरोबर कल्पना नव्हती. वाटेनें त्याच्या फौजेचे भयंकर हाल झाले. उन्हाच्या तिरपीनें हजारों लोक होरपळून मेले. जे आजारी पडले त्यांस वाटेंतच टाकावें लागलें. ओझ्याचीं तड्डें मारून खाण्याचा प्रसंग आला ! डोळ्यांस लावावयाससुद्धां पाणी मिळेनाः

एकदां कोठेंसें सांपडलेलें सुंदर पाणी शिपायांनीं डोकीच्या टोपांतून त्याच्यासाठीं म्हणून आणलें; पण माझ्या फौजेची तहान भागेपर्यंत मी हें पिणार नाहीं असें म्हणून या दिलदार सेनापतीनें तें पाण्याचें भांडें दूर केलें ! याप्रमाणें रखडत रखडत ते कसेवसे या रेटाडांतून बाहेर पडले. पण हा वेळपर्यंत अर्धी—निम्मी फौज केवळ वाटचालींतच मरून गेली. शेवटीं एकदांचे ते इराणांत पोचले. दारियसचें जिंकलेलें साम्राज्य त्यानें टाकून दिलें नव्हतें; तें त्यानें आपल्या ताब्यांत ठेविलें होतें व हिंदुस्थानाकडे जातांना तेथील कारभाराची व्यवस्था करून तो पुढें गेला होता. शिकंदर परत येत आहेसें पाहून अधिकाऱ्यांनीं त्याच्या स्वागताची तयारी करून ठेविली व त्यामुळें हायसें होऊन शिकंदर व त्याचे शिपाई विश्रांति घेऊं लागले. सर्व तऱ्हेच्या सुखसोईची व्यवस्था झालेली होती. हे वाळून गेलेले आणि वखवखलेले लोक इतके सुखावले कीं, कित्येक महिनेपर्यंत त्यांना दुसऱ्या कशाची आठवणच झाली नाही. या सुखनिद्रेंतून जागा होतांच शिकंदर कारभाराच्या सुधारणेस लागला. दारियसची राजधानी जी सुसा तेथेंच त्यानें आपलीही राजधानी केली. आर्धी नेमून ठेवलेल्या अंमलदारांना दुर्बुद्धि आठवून त्यांनीं कारभारांत बजबज माजविली होती; त्यांस त्यानें कामावरून दूर केलें व जरूर तर कडक शासनही केलें. त्याच्या मनांत इकडेच राहून हिंदुकुशापासून ढंन्युब्रपर्यंत साम्राज्य चालवावें असें येऊं लागलें. लोकांना स्वतःसंबंधानें आपलेपणा वाटावा म्हणून त्यानें त्यांचा पूर्वकालीन थोर सम्राट् जो कुरु त्याच्या समाधीची डागडुजी करावयास आरंभ केला. याप्रमाणें आठदहा वर्षे मनस्वी श्रम करून प्राप्त करून घेतलेलें हें विशाल साम्राज्य सुस्थिर करण्याची त्यानें शिकस्त केली. सर्व स्थिरस्थावर होऊन राज्याचा गाडा सुयंत्र चालू होतांच झोंपीं गेलेली त्याची पृथ्वी जिंकण्याची वासना पुन्हा खडबडून उठली.

पण त्याचें वासना-बळ जरी वाढत होतें तरी त्याचें शरीरबल क्षीण त चाललें होतें. वास्तविक तो मोठ्या पिळदार बांध्याचा असून त्याची नि, दंड, मांड्या पहिलवानासारख्या असत. त्याचे निळसर घारे डोळे यंत पाणीदार असत. केस पिंगट भुरे असून ते त्याच्या वळीव नेवर पडले म्हणजे तो एकाद्या सिंहासारखा दिसे. दाढीमिशा ढण्याचीच त्याची रीत होती. शरीरकष्ट असे त्यानें कधीं जुमालेच नाहींत. लढाईच्या प्रसंगीं शिपाई थोडे कचरत आहेत असें ला दिसलें तर तो क्षणभरही विचार न करतां ऐन खेंचाखेंचींत उडी म्हीत असे. या त्याच्या उग्रपणाच्या आंतील भागांत मात्र मातृ-हीची अशी एक नाजूक जागा होती. एरवीं लढाईच्या गर्जना चालू जाल्या तरी आईच्या आठवणीनें तो विव्द्वल होत असे. आणि तें हजिकच होतें. त्याच्या आईस बापांनें अवमानिलें होतें, म्हणून ची मातृभक्ति अधिकच दृढ झाली होती. हा इकडे आल्यावर टेपेटरनें तक्रार करून त्याला कळविलें कीं, आपल्या आईसाहेब रभारांत उगाच ढवळाढवळ करीत असतात. हें पत्र वाचून कंदरनें त्याला चार समजुतीच्या गोष्टी लिहिल्या व कळविलें कीं, माझ्या आईच्या डोळ्यांतून जर एक अश्रु निघाला तर माझे राज्य माझा पराक्रम हीं केवळ मातीमोल होत.” असो.

याप्रमाणें सर्व योजना चालू असतां त्याला थोडा थोडा ताप ं लागला. अगोदरच ग्रीक लोक भारी दारूबाज आणि त्यांत आतां तो इराणांत रहात असलेला ! मग काय विचारावें ? शिराजचें परम धित व मादक मद्य त्याला सोडीचना. त्यांतच ताप येऊं लागला. वतालच्या लोकांनीं विचारलें, “ आतां मागची व्यवस्था काय ? ” ने सांगितलें, “ जो समर्थ असेल त्याच्या हवालीं हें राज्य करा ! ” ान राणी गरोदर होती; पण अजून प्रत्यक्ष राजकुलनि संतान कांहींच हतें. त्यामुळें तो तरी दुसरें काय सांगणार ? हे वरील शब्द किती खरे

होते. पण या त्याच्या उद्गारांनीं पुढें सर्व साम्राज्याची दाणादाण उडाली; कारण समर्थ कोण याविषयीं मतभेद सुरू झाले. हळुहळू त्याची प्रकृति बिघडत चालली. राजवैद्यांनीं सर्व कांहीं केलें पण गुण वाटेना. या वेळीं त्याला केवळ बत्तिसावें वर्ष होतें ! पण येवढयाशा वयांत त्यानें केवढें साम्राज्य पैदा केलें ! पराभव असा त्याचा कधीं झालाच नाही; पण रूपसंपदा, धनसंपदा, दिलदारी, आणि जयश्री यांनीं कायमचें वरिलेल्या या शूर वीरास दारूनें पोंखरून टाकलें आणि कोणच्याही औषधोपचाराचा उपयोग न होतां हा शिकंदर बादशहा, कीं ज्याचें नांव चांगल्या नशिबाचें विशेषण होऊन बसलें आहे—तो कालवश झाला ! ही गोष्ट इ. सनपूर्व ३२३व्या वर्षी घडली.

हॅनिबल

प्रसिद्ध कार्थेजवाला सेनापति हॅनिबल हा इसवी सनापूर्वी २४७ व्या वर्षी जन्मला. युद्धाचे नियम जाणणारे इतिहासकार हॅनिबल याची गणना सगळ्या जगांत जे मोठमोठाले सेनापति होऊन गेले त्यांत करतात. पण हा जर केवळ सेनापति म्हणूनच मोठा होऊन गेला असता तर त्याचें महत्त्व इतिहासांत इतकेंसें शिल्लक राहिलें नसतें. त्याच्या नांवाशीं एका मोठ्या राष्ट्राचा व संस्कृतीचा इतिहास संलग्न झालेला आहे. त्याच्या अपयशाबरोबर तें राष्ट्र व ती संस्कृति ही झपाट्यानें लयास गेलीं; व नामशेष शब्दांच्या खऱ्या अर्थानेंच इतिहासाला त्यांची सध्यां ओळख आहे. हें राष्ट्र म्हणजे कार्थेजेनिअन लोकांचें होय, व ही संस्कृति म्हणजे फिनिशियन लोकांची होय. हॅनिबलनें यांच्या उत्कर्षासाठीं जें अचाट कृत्य केले तें त्यांत जर त्याला यश मिळालें असतें तर तेथून पुढील इतिहासाची घडण खास निराळी झाली असती. हें कार्थेजेनिअन राष्ट्र व ही फिनिशियन संस्कृति यांसंबंधानें थोडीशी ओळख प्रथम व्हावयास हवी.

भूमध्यसमुद्राच्या पूर्वकिनाऱ्यावर जो एक सिरिया नांवाचा देश आहे, त्याच्या पश्चिमेस असलेल्या उंच पर्वताच्या व समुद्राच्या मध्ये एक कोंकणपट्टी आहे. ही सरासरी दीडशें मैल लांब व दहा पंधरा मैल रुंद अशी आहे. पाठीमागे डोंगरांच्या रांगेवर रांगा पसरलेल्या असल्यामुळे पूर्वेकडून या सखल प्रदेशांत फारसें कोणी उतरत नसे; आणि समोर अफाट समुद्र पसरला असल्यामुळे तिकडूनही येथे कोणी येत नसे. अशा या निवान्त प्रदेशांत जे लोक रहात त्यांस फिनिशियन असें म्हणत. हे तरी तेथे कोठून आले याची वार्ता इतिहासाला नाही. कारण त्यांनीं स्वतः एक स्वतंत्र लिपी उत्पन्न करून जरी ती जगांतील

निरनिराळ्या राष्ट्रांस दिलेली असली तरी त्या लिपानें सुद्धां स्वतःचा इतिहास लिहून ठेवण्याचें ते अगदींच विसरले. विद्येकडेही या लोकांचें



हॅनिबल

फारसैं लक्ष नव्हतें. त्यांची सगळी जातच्या जात व्यापारी पेशाची असे. नवे नवे पदार्थ बनवावे, इतकेंच नव्हे तर जहाजांवर भरून ते

इटली, स्पेन, फ्रान्स, इंग्लंड किंबहुना आफ्रिकेचें खालचें टोंक व हिंदुस्थान येथपर्यंतसुद्धां नेऊन पोहोचवावे हा त्यांचा क्रम असे. ही दर्यावरची मुशाफरी त्यांनीं कित्येक शतकें चालविलेली होती. त्यामुळें पृथ्वीचा नकाशा त्यांना प्रत्यक्षच फार बारकाईनें माहीत झाला होता. समुद्रकांठीं सांपडणारे कांहीं विशेष प्रकारचे मासे शिजवून त्यांच्या चरबीचा एक जांभळा रंग ते तयार करीत. तो लोंकरीवर इतका सुंदर वठे कीं, त्याचीं उत्तम दोन पुटें दिलेली अच्छेर लोंकर जवळपास पांचशें रुपयांला लोक आनंदानें विकत घेत. या लोंकरीचे केलेले लहंगे असे तकतकीत दिसत कीं, अगदीं साधें सणंगसुद्धां हजार रुपयांपर्यंत जाई. युरोपांतील मोठमोठ्या राजेरजवाड्यांच्या व सरदारजहागिरदारांच्या झनान्यांत या रंगीत लोंकरीला फार मोठी गिऱ्हाइकी असे.

प्रथम याच लोकांनीं कांच तयार केली. पण नुसती कांच बनविण्यावरच ते खूप राहिले नाहींत. तर तिचे पुष्कळ प्रकारही ते बनवीत. एक कांच शुद्ध पारदर्शक, दुसरी रंगीत पट्यापट्यांची व तिसरी हिरमाणकांच्या जातीची. जर या तिसऱ्या कांचेचीं माणकें इत्यादि बनविलीं, तर खरें माणिक कोणचें आणि बनावट कोणचें याचा दर्दी जवाहिन्यालासुद्धां भ्रम पडे. रंगीत कांचेचीं ते हर-तऱ्हेचीं भांडींही करीत. ह्या कांचेच्या सामानावर व रंगीत लोंकरीवर जसे ते गब्र झाले, तसेच शेजारीं असलेल्या सायप्रस बेटांतील इमारतीच्या लांकडांवरही त्यांनीं अगणित पैका मिळविला. सध्यां सायप्रस नांवानें माहीत असलेलें जें इमारतीचें लांकूड आहे त्याच्या नांवाचा आरंभ या फिनिशियन लोकांच्या व्यापारांत सांपडेल. याच सायप्रस म्हणजे कायप्रस बेटांत त्यांनीं कांपर (तांबें) धातूचा शोध लाविला व या वस्तु इतर देशांत नेऊन त्यांनीं मानवी संस्कृति निःसंशय अधिक रम्य तऱ्हेची केली.

त्यांचा देश संपत्तीने गडगंज भरला तो त्यांच्या कौशल्यामुळे व उद्योगशीलतेमुळे. पण शेजारच्या उचल्या लोकांना, की ज्यांना स्वतः कष्ट करावयास नको होते पण दुसऱ्यांचे लुबाडण्याची ताकद मात्र ज्यांच्या अंगांत होती, त्यांना हें त्यांचे वैभव खपेना. मोठमोठाल्या टोळ्या करून ते यांजवर चालून येत. ते आले म्हणजे यांनी त्यांस पुरेसा मलिदा चारावा व वाटेस लावावे. असे कित्येक वर्षे चालले होते. ज्ञान आणि वाणिज्य यांच्या उत्पत्तीला आणि रक्षणाला क्षात्रधर्म समाजांत असावा लागतो हें त्यांस समजले नव्हते. शेवटी त्यांच्या संपत्तीची वार्ता शिकंदर बादशहाच्या कार्नी गेली. अवधी पृथ्वी पादाक्रान्त करावयास निघालेला हा वीसबावीस वर्षांचा अलेक्झॅन्डर त्यांच्या या समृद्ध देशाच्या हद्दीवर येऊन थडकला. त्याच्यापुढे अर्थात् त्यांचे कांहींएक चालेना. तेव्हांपासून साधारण मानाने या लोकांची पिछेहाटच सुरू झाली असे म्हणावयास हरकत नाही. या आपत्काली त्यांच्यातील कित्येक लोक परागंदा झाले व आपल्या जहाजांच्या मुक्कामासाठी भूमध्यसमुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावर ट्युनिश शहराजवळ जो त्यांनी एक टप्पा बनविला होता तेथे ते जाऊन राहिले. ज्ञानवाणिज्याबरोबर क्षात्रधर्मही त्यांनी आपल्या लोकांत उत्पन्न केला आणि भोंवतालच्या अडाणी व रानवट लोकांवर आपली हुकमत चालू करून, त्यांच्या फौजा बनवून त्यांनी कार्येज नांवाचे एक बलाढ्य राष्ट्र बनविले. हळुहळू भूमध्यसमुद्राच्या दक्षिण-किनाऱ्याची सर्व पट्टी त्यांनी व्यापून टाकली व भूमध्यसमुद्र म्हणजे केवळ त्यांच्या पायाखालची वाट असल्यामुळे त्यांतील बहुतेक सर्व बेटे त्यांनी हस्तगत केली. शेवटी त्यांच्या राज्यविस्ताराची हद्द पसरतां पसरतां प्रसरणशील असे जे रोमन साम्राज्य त्यांच्या शिवेशीं यांची शीव जाऊन भिडली व दोन बलिष्ठांच्या गांठी पडल्यावर जे व्हावयाचे ते सुरू झाले.

या कार्थेजनाल्यांनीं बीस मैलांच्या आवारभर आपलें शहर वसविलें होतें व भोंवतालीं भल्या भक्कम भिती घालून मधून मधून दांडगे बुरूज उभारलेले होते. यांच्या आंतल्या अंगाला हत्तींचे व घोड्यांचे तबेले असत. समुद्रकांठीं मोठ्या बंदराच्या पोटांत लहान बंदर अशीं त्यांनीं दोन बंदरें बनविलीं होती. शहरांतील मोठमोठाले उंच प्रासाद आणि देवळें बांधलेलीं होती. लांकडावर व निरनिराळ्या धातूंच्या पध्यांवर सुंदर नक्षीचें काम करून त्यांनीं इमारतीस पराकाष्ठेची शोभा आणिली होती. जागोजाग सुंदर वागा, मनोरे, फुलांचे ताटवे, मधून मधून लाल फुलांनीं शोभिवंत दिसणारीं हिरवळीचीं मैदानें, पोंवळीं पसरलेल्या वागांतील पायवाटा, सोनेरी वण उठलेल्या संगमरवरी दगडांचे सुंदर खांब व त्यांवर पसरलेले मुरम्य सौध, वर पोंचावयास बांधलेले शिसवीचे कालेभोर जिने, भोंवतालचीं फळांनीं लकटलेलीं अंजिरांचीं झाडें अशा, एक ना दोन, वैभवाच्या आणि विलासाच्या हजारां खुणा त्यांच्या शहरभर पसरल्या होत्या; पण वैभवाच्या निशेंत या लोकांचें मन मात्र पांगुळलें नव्हतें.

त्यांची राज्यघटना म्हणजे शहाण्यानें सांगावें आणि इतरे जनांनीं ऐकावें अशा तऱ्हेची असून सुफेती नांवाचे दोन राजासारखे अधिकारी ते नेमांत ज्यास आपण धर्म म्हणतो त्याची कल्पना त्यांस बेताचीच होती. कांहीं क्रूर व अक्राळविक्राळ देवतांची पूजा ते करीत व त्यांच्यापुढें माणसांचे बळी देत. पण ही गोष्ट कांहीं त्यांनाच लागू होती असें नाहीं. सुधारलेले म्हणून ठरलेल्या तेव्हांच्या रोमन लोकांतही असली बलिदानाची पद्धत चालू होतीच. साध्या पातकासाठीं सुद्धां माणसाला सुळावर चढवीत. असो. राष्ट्राच्या रक्षणासाठीं त्यांनीं एक फार मोठें आरमार तयार केलें होतें व त्याच्या बळावर सर्व समुद्रभर ते आपली सत्ता गाजवीत आणि रोमन लोकांस केवळ कःपदार्थ लेखीत.

रोमन लोकांशीं कटकटी सुरू झाल्यावर ख्रिस्तपूर्व २६९ सालीं

पहिलें प्यूनिक युद्ध सुरू झालें. प्यूनिक शब्दाची व्युत्पत्तीही मनोरम आहे. फिनिशियन या शब्दापैकीं फिनि म्हणजे पिनि अथवा प्यूनि एवढाच शब्द रोमन लोकांनीं त्या लोकांचा वाचक म्हणून ध्यानांत ठेवला व त्यापासून प्यूनिक असें विशेषण बनविलें. हें युद्ध सिसिली बेटांत झालें. कार्थेजवाल्यांचा पराभव झाला. समुद्र ओलांडून रोमन लोक कार्थेजवर आले. कार्थेजवाले त्यांना इतके कमकुवत वाटले कीं, त्यांनीं आपली निम्मी फौज घरीं पाठवून दिली. हें पाहतांच कार्थेजवाले जोरानें उलटले व त्यांनीं रोमन लोकांचा फत्ता उडविला. अशी यशापयशाची देवघेव होतां होतां हॅमिलकर बार्का, कीं जो एक सुफेती होता, त्यानें मोठा पराक्रम करून रोमन लोकांस सिसिली बेटांतून परत हांकून लाविलें. इतक्यांत खुद्द कार्थेज शहरांत बंडें उपस्थित झालीं. भाडोत्री फौजा आपल्या पगाराच्या थकलेल्या बाक्यांसाठीं राजद्वारीं धरणें धरून बसल्या. शेवटीं कंटाळून हा शूर हॅमिलकर स्पेन देशास निघून गेला. तेथें एक “नवें कार्थेज” नांवाचें शहर आगाऊच स्थापन झालें होतें. हॅमिलकर याचा हेतु असा होता कीं, तेथें राहून स्पेनच्या द्वीपकल्पांत आपली सत्ता कायम करावी; व तेथून रोमन लोकांच्या सत्तेस शह बावा. या हॅमिलकरच्या मनांत रोमन लोकांबद्दलचा द्वेष इतका बाणला होता कीं, एके दिवशीं, त्यानें अग्नीस साक्षी ठेवून आपल्या दहा वर्षांच्या मुलाला म्हणजेच हॅनिबलला अशी शपथ घ्यावयाला लाविली कीं, “मी मरेपर्यंत रोमन लोकांचा द्वेषच करीत राहीन.” हॅमिलकरच्यानें पुढें फारसें कांहीं झालें नाहीं; पण बापाची इच्छा मुलांनें तृप्त केली.

हॅमिलकर वारला तेव्हां हॅनिबल लहान होता. म्हणून हॅमिलकरचा जांवाई हॅज्जुबल हा कारभार पाहूं लागला आणि स्पेन देशांत कार्थेज-जेनिअन लोकांचें सामर्थ्य वाढविण्याची त्यानें पराकाष्ठा केली. थोड्याच

दिवसांनीं हॅज्डबलचा खून झाला आणि आतां वयांत आलेला हॅनिबल सर्व कार्थेजेनिअन फौजांचा सेनापति व त्या राष्ट्राचा पुढारी बनला. दरम्यान कार्थेजमध्ये या उलाढाली चालू असतां तिकडे रोमन लोकांनीं चांगलें आरमार तयार केलें आणि आसपासच्या समुद्रांत आपलें वर्चस्व प्रस्थापित केलें. हॅज्डबल आणि हॅनिबल यांनीं चालविलेलें स्पेन देशाचें आक्रमण रोमन लोकांस खपेना. म्हणून त्यांनीं हॅनिबल यांस ताकीद दिली कीं, एब्रो नदीपर्यंतच तुम्हाला उत्तरेकडे पाय पसरावयास आम्ही परवानगी देऊं. तुम्ही पुढें सरकल्यास कामास पडणार नाही. हॅनिबलला त्यांचें मन पहावयाचें होतें. म्हणून त्यानें एब्रो नदीच्या दक्षिणेसच असलेल्या, पण रोमन लोकांना हवें असलेल्या सागंठम शहरावर हल्ला केला व तें शहर त्यानें काबीज केलें. रोमचें सरकार संतापून गेलें व त्यांनीं कार्थेजला वकील धाडून तेथील सरकारास चमकाविलें कीं, 'तुमच्या सेनापतीनें आमचा अपमान केला; याची भरपाई म्हणून त्यास तुम्हीं आमच्या हवालीं करावें'. कार्थेजेनिअन सेनेटपुढें हा फार मोठाच प्रश्न येऊन पडला. फेबिअस नांवाचा जो रोमन वकील आला होता त्यानें विचारिलें कीं, 'तुम्ही ही अट पत्करतां कीं युद्धास उभें राहतां? एक काय तें बोला'. 'यावर सेनेटनें उत्तर केलें 'तुम्हांस काय हवें तें तुम्हीच सांगा'. त्यावर फेबिअसनें आविर्भावानें दर्शविलें कीं, आपणास युद्धच हवें. रोमन लोकांचें हें युद्धाचें आव्हान वायां गेलें नाही. सर्व सभासद गर्जून ओरडले, 'बेहेत्तर ! तुम्हांस युद्ध हवें तर आम्हीही युद्धच करतो'. याप्रमाणें युद्धाचें शिंग फुंकलें गेलें. हें दुसरें प्यूनिक युद्ध होय. हॅनिबल यानें मोठी मसलत रचण्याचें ठरविलें. ज्यांना ज्यांना रोमन राष्ट्रांनें दुखविलें होतें त्या त्या सर्व लोकांना एकत्र करून त्यानें मोठी फौज उभारली. रोमचें राष्ट्र गारद करून टाकण्याचा बेत त्यानें ठरविला. कोणास फारशी वार्ता लागूं

न देतां त्यानें एक लाख शिपाई जमाविले, व नव्या कार्थेजहून उत्तरे-कडे कूच केलें.

स्पेन, फ्रान्स, स्वित्झर्लंड व इटली या चार देशांचा नकाशा वाचकांनीं आपल्या डोळ्यांपुढें नाट कल्पिला तरच त्यांस पुढील हकीगत सोपी वाटेल. इटली देशाच्या उत्तरेस आल्प्स पर्वताचें प्रचंड धूड पडलें आहे. ज्या कोणास उत्तरेकडून खालीं इटलींत यावयाचें असेल त्याला शेंकडों दऱ्याखोरीं आणि घाट हीं उतरावीं लागतात. स्पेनमधून चाल करून जावयाचें म्हणजे एक जहाजांतून भूमध्य-समुद्रावरून जावयाचें, किंवा दुसरें, उत्तरेकडे जाऊन, पिरनीज पर्वत ओलांडून, तेव्हांच्या गॉल देशांतून चाल करून, आल्प्स पर्वतांत शिरावयाचें व तेथून दक्षिणेस इटलीच्या मैदानांत उतरावयाचें. पैकीं हॅनिबल यानें हा दुसरा मार्ग कायम केला. वास्तविक दोन्ही मार्ग दुर्घटच होते. परंतु समुद्रावरील स्वारीची अटकळ कोणासही करतां येण्यासारखी होती. कारण तेव्हांसुद्धां मोठाल्या फौजांची समुद्रावरून ने-आण लोकांनीं पाहिली होती. पण हा दुसरा मार्ग म्हणजे कोणाच्या ध्यानीं ना मनीं असा होता. जी गोष्ट सांगितली तरी सुद्धां खरी वाटणार नाही ती प्रत्यक्ष करून दाखविण्याची ईर्ष्या हॅनिबल यानें धरिली, व शेंकडों संकटांस न जुमानतां तडीस नेली यांतच त्याचें मोठेपण आहे. आतांप्रमाणें तेव्हां वहातुकीचीं व वातमीचीं साधनें सुलभ आणि सोयीचीं नव्हतीं. वाटेंत शेंकडों अरण्यें होतीं. या अरण्यांतून अनेक रानवट व क्रूर जाती दबा धरून बसलेल्या असत. आल्प्स पर्वत तर अस्मान उंच आहे आणि त्यावर पडलेले बर्फाचे खच कधीं वितळल्याचेंही कोणास माहीत नाही. हॅनिबल, त्याचे शिपाई लोक, व बरोबरचे हत्तीघोडे यांना उन्हाची संवय होती; कारण ते भूमध्यसमुद्राच्या दक्षिणेस राहणारे होते. पण फ्रान्स किंवा आल्प्स यांतील थंडी त्यांना सहन होण्यासारखी

नव्हती. एत्रो नदी ओलांडून पलीकडे जातांच मारामारी सुरू करणें त्यास भागच पडलें. कॅटलन लोकांशीं त्याचा खडाजंगी सामना झाला व पिरनीज पर्वत मार्गे टाकून तेथून तो झपाट्यानें न्होण नदीच्या खोऱ्यांत उतरला. तेथें इतिहासप्रसिद्ध जे गॉल नांवाचे लांडग्यासारखे रानटी लोक त्यांच्याशीं त्याची गांठ पडली. ते त्याला न्होण नदी उतरूं देईनात; म्हणून तो नदीकांठानें थोडा वर सरकला व तेथील कांहीं रानटांस त्यानें चुचकारून वश करून घेतलें व तो न्होणपार झाला. नंतर आल्सपर्वतांतील वांकणें आणि आडवाटा माहित व्हाव्या म्हणून कित्येक माहितगार वाटाडे त्यानें बरोबर घेतले. हॅनिबल नेमका कोणच्या खिंडींतून आंत घुसला हें निश्चित सांगतां येत नाही; पण कोणच्याही खिंडींतून गेला असें मानलें तरी या साहसी कृत्याचा अचाटपणा यत्किंचित्ही कमी होत नाही. सहा महिने तर येथपर्यंत पोहंचावयासच लागले. वाटेंत येतांना ज्या अनेक मारामाऱ्या कराव्या लागल्या व डोंगर, नद्या ओलांडाव्या लागल्या, त्यामुळें त्याच्या फौजा अगदीं दमून गेल्या होत्या; त्यांतच आल्सच्या बारींतून आंत शिरतांच कोठें उंच सुळके भेटावे, कोठें खोल कडयावरून रांगेनें जावें लागवें असें सुरू झालें. थंडीचा कडाका तर सपाटून पडला आणि ज्या डोंगरकरी लोकांना या हॅनिबलच्या स्वारीचा अर्थ कळेंना ते त्याच्या फौजांच्या अंगावर मोठमोठाल्या शिळा खालीं लोटून देऊं लागले. कांहीं कांहीं ठिकाणीं तर सुरंग लावूनच वाटा कराव्या लागल्या. स्वदेशाशीं कांहींतरी संबंध रहावा म्हणून सर्व वाटभर त्याला माणसें पेरित पेरितच पुढें जावें लागलें. त्यांतच थंडी इत्यादिकांची भर पडून इटलीच्या उतरणीला लागल्यावर मौजून पाहातां आपल्यापाशीं अवघे पंचवीस हजार लोकच शिल्लक आहेत असें त्यास दिसून आलें !

येवढी मोठी एक लाख लोकांची फौज डोंगरामार्गे डोंगर, आणि देशामार्गे देश ओलांडून आठनऊ महिने घोघावत चालली असतां

तिकडे इटलीत तिची कुणकून सुद्धां लागली नाहीं. प्रसिद्ध रोमन सेनापति सिपिओ यांस मात्र व्होणच्या आसपास कांहीं थोडी गडबड असल्याची शंका आली होती. पण हॅनिबल हा आल्प्स पर्वतांतून खाली उतरेल असे त्यांस केव्हांही वाटलें नाहीं. इतक्यांत तो इटलीत उतरल्याची वार्ता हां हां म्हणतां सर्वत्र पसरली. सिपिओ शत्रूशीं गांठ घालण्यासाठीं परत वळला आणि मोठ्या झपाट्यानें पो नदीच्या खोऱ्यांत दाखल झाला. दुसरा रोमन सेनापति सिंप्रोनिअस् यानेंही त्वरेनें उत्तरेकडे कूच केलें. मैदानांत उतरल्यावर हॅनिबललासुद्धां आपल्या सामर्थ्याची खरी बेरीज करतां आली. दाणावैरण नीट न मिळाल्यामुळें फौजेंतलीं घोडीं अगदीं चोपून गेलीं होती. त्यानें शेंकडों हत्ती बरोबर आणिले होते, अशासाठीं कीं, रोमनांच्या फौजा नुसत्या तुडवूनच माराव्या. पण उष्ण मुलुखांतले हे विलासी गजराज आल्प्स-मधील थंडीच्या कडाक्यांत इतके गारठून गेले कीं, त्यांतल्या बहुतेकांनीं वाटेवरच देह ठेविले. पण हॅनिबल दम सोडणारा माणूस नव्हता. तसेंच तो नुसता आडदांड शूर नव्हता; तर त्याच्या स्वभावांत हुन्नरही पुष्कळ होता. आसपासच्या ज्या लोकांवर रोमनांनीं आपलें वर्चस्व स्थापिलें होतें त्यांच्यांत त्यानें प्रथम अस्वस्थता व मग फितुरी उत्पन्न केली. त्यांनीं त्याला दाणागोटा, गवतकाडी हीं तर पुरविलींच; पण इतर दृष्टीनेंही त्याचा उपराळा केला. सिपिओशीं त्याचा पहिला खटका आतांच्या ट्यूरिन शहरापाशीं उडाला. त्यांत त्याच्या घोडेस्वारांनीं सिपिओच्या फौजा उधळून लाविल्या. खुद्द सिपिओस मोठी जखम लागली. मग सिपिओ आंघळून उभा राहिला. हेतु इतकाच कीं, हॅनिबलची दक्षिणेकडील वाट अडवावी. हॅनिबल समोरासमोर सामना करण्याची तयारी दाखवी, पण सिपिओ लढाई परकरीना. इतक्यांत सिंप्रोनिअस दक्षिणेकडून रणभूमीवर येऊन दाखल झाला. त्याचा दम ताजा होता म्हणून नवीन पाडव्याच्या आधीं एक चांगली लढाई

ठोकून दाखवावी असा मनसुबा करून तो हॅनिबलवर तुटून पडला. ट्रेबिआ नदीच्या कांठावर आणि थंडीच्या कडाक्यांत हा झगडा सुरू झाला. हॅनिबल हें काय प्रकरण आहे हें या ठिकाणी रोमन लोकांच्या चांगलें चरचरून ध्यानांत भरलें. सिप्रोनिसची निष्पी फौज ठार झाली आणि जर का दिशा धुंद करणारें सोसाट्याचें वादळ उठून दिसेनासें झालें, तें झालें नसतें, तर एकही रोमन शिपाई जिवानिशीं सुटताना. आल्प्स पर्वतांतून एखाद्या लोंढ्याप्रमाणें तो खालीं आला ही बातमी कळली तेव्हांच त्याच्या नांवाचा धाक रोमन लोकांस बसला होता. त्यापुढें दोघाही सेनापतींच्या वेगवेगळ्या झालेल्या पराभवाचें वर्तमान जेव्हां रोम शहरीं पोंचलें तेव्हां तर ते गडबडून गेले. हॅनिबलचें पाणी काय आहे हें पाहतांच बलिष्ठार्शी मैत्री करावी म्हणून गॉल लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्याच्या फौजेत येऊन दाखल झाल्या. त्यानें त्या सर्वांस चाकरीस ठेवून पन्नाससाठ हजार फौज उभी केली. पण इतकें झालें तरी तो धूर्तपणानें वागत होता. आपण शत्रूच्या देशांत आहों, स्वदेशार्शी आपला संबंध पूर्ण तुटला आहे, रसद मिळविणें कठीण होणार आहे, आणि येऊं म्हणालेले ग्रीक लोक मदतीस येण्याचें मुळींच चिन्ह दिसत नाहीं; या सर्व बाबी त्याच्या ध्यानांत होत्या. खुद्द कार्थेजहूनही कांहींच मदत येईना. बरोबरच्या आफ्रिकी शिपायांना थंडी सहन होईना. उरलेसुरले हत्ती पटापट मरूं लागले. नवीन ठेवलेले रानटी शिपाई शिस्त पाळीनात. पण इतकें झालें तरी या हाडवैरी आणि आपल्या जिवावर उठलेल्या राष्ट्राचा नाश करूं अशी त्यास पुरी धमक होती. थोडी दिवसगत झाल्यावर त्यानें पुन्हा नवीन फौज बनविली. लवकरच हुलकावणी दाखवून त्यानें प्लेमिनिस या नव्या रोमन सेनापतीस आपल्या कैचींत आणिलें आणि जोराच्या लढाईला तोंड लागलें. उभयपक्षांकडील शिपाई

इतके बेहोष होऊन लढले कीं, लढाई चालू असतां बसलेला धरणीकम्पाचा एक जबर धक्का या बहादुरांच्या ध्यानांतही आला नाही. रोमन लोकांनीं शर्थ केली. पण हॅनिबलनें सर्व फौजेचे तुकडे तुकडे केले. हें भयानक वर्तमान रोम शहरीं पोहोंचतांच जिकडे तिकडे हलकल्लोळ उडाला.

हॅनिबल शूर आणि हुन्नखी वीर खरा; पण रोम शहरही शूरांचीच खाण होतें. रोमन लोकांचा नवा सर्वसत्ताधिकारी किन्टस फेबिअस हा हॅनिबल यास तोंड देण्यास निघाला. अॅपिनाइन पर्वताच्या पश्चिमेस त्याला न येऊं देणें एवढेंच काम त्याला प्रथम तरी करावयाचें होतें. त्यानें मैदानांत लढाईस उभें राहावें अशी हॅनिबलची फार इच्छा होती. पण फेबिअस कोठेंच लढाई पत्करीना. मात्र हॅनिबल जेथें जेथें जाई तेथें तेथें आजूबाजूस तो कोठें तरी त्यास पायबंद देऊन उभा राही. राजकारणांत स्पष्ट व कडक भाषा बोलणें धोक्याचें झालें म्हणजे ज्याप्रमाणें पुढाऱ्यांच्या भाषेत उपरोध उत्पन्न होतो, त्याप्रमाणेंच समरांगणांत समोरून सामना करतां येईना, म्हणजे गनिमी कावा आपोआपच उत्पन्न होतो. फेबिअसनें हॅनिबलला इतका त्रास दिला कीं, तो अगदीं चिडून गेला. हॅनिबलचें हें गंडांतर फेबिअसनें कौशल्यानें थोपवून धरल्यानें रोम शहरीं प्रथम प्रथम त्याची मोठी वाहवा झाली. पण त्याचा सावधपणा कधीं संपेचना व तो लढाई अशी कोठेंच करीना. लौकरच एमिलिअस आणि व्हॅरो हे दोघे नवे अधिकारी झाले. या दोघांनीं एक लाख फौज उभी केली आणि ते मोठ्या तडफेनें हॅनिबलवर चालून गेले. युद्धाच्या हालचाली सुरू झाल्यावर जरा सावधपणानेंच वागलें पाहिजे असें एमिलिअस ह्यास वाटूं लागलें; पण व्हॅरो मात्र केवळ आडदांडासारखा वागला. तेव्हांच्या चालीप्रमाणें हे दोघे एक दिवसाआड आलतून-पालतून सेनापतीपणा करीत. त्याचप्रमाणें आपली पाळी येतांच व्हॅरो हॅनिबल-

च्या अंगावर उसळून गेला. वास्तविक हॅनिबलच्या फौजेचे सध्यां हालच चाललेले होते. बोलूनचालून तो शत्रूच्या देशांत सांपडला होता; आणि त्याचा देश हजारों कोस दूर राहिला होता. पण सेनापतीचें चातुर्य, शिपायाची छाती, मुत्सद्याचें कसब आणि कार्य-साधकाचा सोशिकपणा हीं सर्व त्याजपाशीं होती. त्यानें व्हेरो यांस चांगलें पुढें येऊं दिलें व लढाई पुरती अंगावर घेतली, क्षणभर रोमन लोकांना यशाचा देखावा दिसला. पण थोड्याच वेळांत रोमन फौजांच्या पिछाडीवर हॅनिबलच्या फौजेनें अचानक हल्ला चढविला. दोन्हीकडून कोंडमारा होतांच रोमनांची गाळण झाली. लढतां येईना आणि पळतां येईना अशी स्थिति झाली. हे शरण जाईनात व तो शरण येऊं देईना. पन्नास हजार रोमन शिपाई धारातीर्थी पतन पावले. आणि रोमन फौज साफ बुडाली. खुद्द एमिलिअस, त्याचा दुय्यम सर्बिहिलिअस, घोडदळाचा नायक मिनुतिअस, एकवीस बडे सरदार, व ऐशीं सेनेटर्स हे मृत्युमुखीं पडले. रुपये आणि खुर्दा किती गमावला हें वर सांगितलेंच आहे. खुद्द व्हेरो मात्र पांचपन्नास स्वारां-निशीं पळून गेला. हॅनिबलनें जी लूट जमा केली तीत एक पोतेंभर सोन्याच्या अंगठ्या होत्या ! हॅनिबलच्या या तडाक्यामुळें रोमन लोकांची कंबरच मोडल्यासारखी झाली. या लढाईस कॅनीची लढाई असें म्हणतात.

एवढा मोठा विजय मिळाला तरी अजून हॅनिबलची इच्छा तृप्त होण्याचा संभव दिसेना. तरी त्यानें घाट तर मोठा घातला. कॅनीच्या लढाईची वार्ता ऐकून कार्थेजच्या सरकारानें फौज, पैसा, आणि शेंकडों हत्ती हीं त्याजकडे पाठविलीं. मॅसिडोन देशाचा राजा फिलिप यानेही मदतीस येण्याचें कबूल केलें. रोमन लोकांचे दक्षिणेकडील साथीदार त्याजपासून तुटून निघाले. या नव्या रणगाजाच्या फौजेत दाखल होण्यासाठीं आल्प्स पर्वतातून हजारों जवान

बाहेर पडले आणि त्यांना थोपविण्यासाठी आड झालेली रोमन फौज त्यांनी कापून काढली. पण तिकडे रोमन लोकांनी आतां एक नवीनच डाव आरंभिला व सिपिओ याच्या हातांत फौज देऊन त्यांनी ही लढाई हॅनिबलच्या देशांत नेऊन घातली. स्पेन आणि सार्डि-निआ इकडे फौजा पाठवून त्यांनी त्याचे प्रान्त उध्वस्त केले. परंतु काय होतें तें पहात बसण्यापलीकडे आणि फौजफांटा संभाळून राहाण्यापलीकडे हॅनिबलला कांहीं करतां येईना. रोमन लोकांनी तिकडे फिलिपलासुद्धां पायबंद दिला आणि कार्थेजहून नव्या नव्या येणाऱ्या फौजा स्पेनच्या रक्षणासाठीं हॅनिबल यास तिकडे धाडाव्या लागल्या. म्हणजे असें कीं, बाहेरून मदतीचा सारखा ओघ राहिला. तरी रोमन राष्ट्र बुडविण्याची ईर्ष्या धरून हॅनिबल कांहीं वर्षे दक्षिण इटलींत तसाच बसला. दरम्यान अनेक रोमन सेनापति त्याजवर चालून आले; पण त्या सर्वांचा त्यानें पराभव केला. इकडे स्वदेशांत शिरलेला हॅनिबल काय वाटेल तें केलें तरी आटपत नाहीं हें पाहून रोमन लोकांनीं आपला सर्व मारा त्याच्या देशाकडे वळविला आणि हॅनिबलच्या ताब्यांतील सर्व स्पेन देश काबीज केला; इतकेंच नव्हे, तर त्याची राजधानी जी नवें कार्थेज तीसुद्धां त्यांनीं हस्तगत केली. हॅनिबल यास हॅज्जूडरूबल नांवाचा एक भाऊ होता. सर्वनाश झालेला पाहून आतां आपल्या भावास तरी सोडवावें म्हणून सिपिओच्या डोळ्यांदेखत हॅज्जूडरूबल एका मोठ्या फौजेनिशीं पिरनीजमधून निसटला आणि हॅनिबल ज्या मार्गानें इटलींत घुसला, त्याच मार्गानें तो इटलीकडे निघाला. हा शूर शिपाई हॅनिबलच्या तळापासून दोनशें मैलांवर येऊन ठेपला. तेव्हां मात्र रोमन लोकांची पुन्हा तारांबळ झाली. सिपिओनें स्पेन इत्यादि पांदाक्रान्त केलें हें सर्व खरें; पण हॅज्जूडरूबल त्याच्या हातांतून निसटून पोक्त सरंजामांसह आपल्या भावास येऊन मिळूं पहातो हें पाहून त्यांना भय उत्पन्न झालें.

शेवटीं रोमन सत्ताधारी नीरो यानें या दोषांची गांठ पडण्यापूर्वीच हॅज्डरूबलचा निकाल लावण्याचें ठरविलें व हॅनिबलच्या तोंडावर नेहमींप्रमाणें कांहीं फौज कायम ठेवून तो हॅज्डरूबलवर झपाट्यानें चालून गेला. मेटॅरस नदीच्या कांठीं त्यानें हॅज्डरूबलचा पराभव करून त्यास ठार मारिलें. तितक्याच त्वरेनें तो दक्षिणेकडे वळला आणि बरोबर कापून आणलेलें हॅज्डरूबलचें शिर त्यानें हॅनिबलच्या शिबिरांत फेंकून दिलें. भाऊ येत आहे हें पाहून हॅनिबल यास फार आशा वाटत होती; पण हें त्याचें शिर पाहतांच हॅनिबल अतिशय खिन्न झाला आणि आतां रोम आपल्या हातून मरत नाहीं अशी त्याची पूर्ण खात्री झाली. त्यानंतर दोन वर्षांनीं त्याचा दुसरा भाऊ मॅगो हाही त्याच रस्त्यानें वडील भावास सोडविण्यासाठीं म्हणून इटलींत उतरला; पण त्याचीही तीच अवस्था झाली. अर्थात् आतां त्याचें सर्व घराणें या कामांत खलास झालें. बारा वर्षे झालीं, तो इटलींत बसलेला होता. खुद्द रोमन लोकांनाही फारच जिगजिग झाली होती. फौजांच्या सारख्या येरजारांमुळें जमिनीची पायमळी होऊन लागवड होईना आणि देशांत सर्वत्र दुष्काळ पडूं लागले. या पेंचांतून बाहेर कसें पडावें हें यांस किंवा त्यांस कोणासच सुचेना. तिकडे सिपिओनें मात्र हातीं घेतलेलें काम चिकाटीनें चालविलें होतें. स्पेन हस्तगत करून, म्हणजे हॅनिबलची आशा समूळ खणून काढून तो आफ्रिका-खंडांत उतरला; अशासाठीं कीं, खुद्द कार्थेज राजधानीवरच जावें आणि कार्थेजचें राष्ट्रच मारून टाकावें. हॅनिबलनें जसे आल्प्समधील रानटे नोकरीला ठेवले, तसे सिपिओनें तिकडील न्यूमिडिअन लोक चाकरीस ठेवून कार्थेजच्या आसपास धुमाकूळ माजविला. कार्थेजचा खुद्द सेनापति इटलींत अडकलेला; आणि त्याचे भाऊही ठार झालेले. अर्थात् राजधानींतले लोक गडबडून गेले व त्यांनीं सिपिओशीं तहाचें बोलणें लावलें; पण तहाला रोम शहराहून परवानगी येईपर्यंत या

लोकांस पुन्हा थोडी आशा वाटू लागली आणि त्यांनी निकडीची पत्रे धाडून हॅनिबल यास परत बोलाविले. वीस हजार फौजेनिशी हा योद्धा मोठ्या नाखुशीने स्वदेशास परत आला. त्याने रोम राष्ट्रावर जी आपत्ति आणिली होती तीच सिपिओने खुद्द त्याच्याच राजधानीवर आणिली; पण तो येऊन दाखल झाल्याबरोबर सिपिओ यास मोठा धाक वाटू लागला. शेवटी थोडीशी तहाची वाटाघाट होऊन कांहीं जमत नाहीसे पाहून दोघांनी युद्धाचाच विचार मुक्र केला. ख्रिस्तपूर्व २०२ साली ही जगांतल सुप्रसिद्ध लढायांपैकी झामा गांवची लढाई झाली. दोघांनाही तिचे महत्त्व चांगले कळत असल्यामुळे फौजांनी प्राणांतक युद्ध केले. शेवटी हॅनिबलचा पराभव झाला व तो कार्येजकडे पळाला. सिपिओने तहाच्या अटी फारच कडक घातल्या. त्याने कार्येजला आपले मांडलिक बनविले, आफ्रिकेत आपले साम्राज्य कायम केले, कार्येजचे सर्व आरमार इटलीला नेले, कार्येजच्या सर्व वसाहती आपल्या ताब्यांत घेतल्या, आपणास विचारल्याशिवाय कार्येजने इतरांशी तह किंवा लढाई करू नये असेही त्याने ठरविले आणि शेवटी जबरदस्त खंडणी घेऊन मोठ्या विजयोत्साहाने हा रोमन वीर घरी परत गेला.

तेथून पुढे वीस वर्षे हॅनिबल स्वदेशांतच होता. वास्तविक पहाता त्याचे चरित्र येथेच संपले. त्याचा हेतु तडीस गेला नाही, तरी त्याची योग्यता कोणच्याही रीतीने कमी होत नाही. इतर मोठमोठाल्या सेनापतींशी इतिहासकारांनी त्याची तुलना केली आहे. कारण घोर सेनापतीचे सर्व गुण त्याचे अंगी होते. त्याची हुकमत मोठी कडक असे; पण वरिष्ठांचे हुकूमही तो तितक्याच सक्तीने पाळी. अर्थात् फौजेवर त्याची मोठी कदर असे. लहानपणी सुद्धा कोणचेही साहसाचे आणि कष्टाचे काम निघाले म्हणजे त्याच्या मेहुण्याने त्यास हांक मारावी असा शिरस्ता होता. स्वतः विलक्षण धाडसी असल्यामुळे शिपायांचा

त्याच्यावर फार विश्वास असे. संकटांत उढी घालण्यास तो भीत नसे, व संकटांत सांपडला असतां मन व बुद्धि केवळ शांत ठेवी. त्याचें मन व शरीर श्रमाला कधींही कंटाळत नसत. त्याला कधीं उन्हाळा बाधला नाहीं कीं थंडीनें हीं व भरलें नाहीं. पानावर बसला म्हणजे भूक असेल तेवढेंच खावें असा त्याचा शिरस्ता असे. त्याची निजण्याची वेळ मात्र केव्हांच ठरलेली नसे. रात्र झाली म्हणजे निजावयाचें, हा जो आपला नियम तो त्याला लागू नव्हता. काम संपलें म्हणजे मग तेव्हांपासून तो झोंप घेई. मग दिवस असो कीं रात्र असो. गाद्यागिरद्या अंथरून व निर्मक्षिक करून निजावयाची चाल आहे; पण त्याला वाटेल तसल्या कल्ल्यांत व उघड्या मैदानावर झोंप येत असे. अंगावरचा सरकोट एकदां तोंडावरून घेतला म्हणजे तो वाटेल तेथें डारडूर निजत असे. कपड्यालत्याचा त्याला मुळींच शोक नसे; पण बसावयाचा घोडा आणि हातांतील समशेर यांविषयीं मात्र तो फार खाराखिरी करी. रणांत शिरतांना पाऊल सर्वांच्या पुढें, आणि बाहेर पडतांना मात्र सर्वांच्या मागें अशी त्याची पद्धत होती. पण शत्रूंनीं लिहिलेल्या त्याच्या चरित्रावरून पहातां तो मोठ्या उरफाट्या काळजाचा, शपथा मोडणारा आणि देवाधर्माला न जुमानणारा असा होता. सुप्रासिद्ध फ्रेंच बादशहा नेपोलिअन याच्याशीं त्याची तुलना करण्यांत येते. आपल्या राष्ट्रासाठीं आरंभिलेल्या झगड्यांत दोघेही जन्मभर राबले; दोघांनाही सर्व-राष्ट्रसंघाशीं लढावें लागलें. दोघांचाही पराभव केवळ एका लढाईत झाला व तीच त्या दोघांचीही शेवटची लढाई ठरली. दोघांनाही विपरीत परिस्थितींत शेवटच्या लढाईत लढावें लागलें आणि दोघांचेही पराभव त्यांच्याहून सर्वथा कमी दर्जाच्या सेनापतींकडून झाले. वेलिंग्टन आणि वार्टर्ट्झ हीं जशीं नेपोलिअनला तशीं सिपिओ आणि झामा हीं हॅनिबल यास होत. दोघांनींही इटलीच्या मैदानांतच पहिल्यानें लष्करी कीर्ति

मिळविली. दोघांनीही आल्प्स पर्वताच्या बरगड्या फोडून सृष्टीस तिरस्कारानें झिडकारिलें. दोघेही आपल्या फौजेस सारखेच आवडते असत. दोघेही नुसते वांझे सेनापतिच नव्हते, तर मुत्सद्दीही होते. नेपोलिअनने ज्याप्रमाणें फ्रान्सांतलें अराजक मोडून सुयन्त्र राज्यपद्धति स्थापन केली त्याप्रमाणेंच हॅनिबलनेही पदरीं अपेश आलें असतांही मरत असलेल्या कार्थिजेनिअन राष्ट्रांत नवें वारें भरलें.

कार्थिजेनिअन राष्ट्र केवळ मांडलिक कसें बनलें हें वर सांगितलेंच आहे. हॅनिबल आतां केवळ निर्माल्यवत् होऊन बसला. पण त्याचें मन विलक्षण महत्त्वाकांक्षी, बुद्धि तीव्र, आणि स्वभाव आशावादी होता. तो जिकडे पाही तिकडे सर्व पडापड झालेली त्याला दिसे. त्याच्या भोंवतालचीं सर्व माणसें दुबळीं व मॅगीं आहेत असें त्यास वाटे. नवीन पोरोसोरो काय करतील हें त्याच्या अजून ध्यानीं आलें नव्हतें; परंतु 'चेंडू पडे आणि उठे तसाची' या न्यायास अनुसरून त्यानें स्वतःची निराशा झिंजाडून दिली. आणि तरुण पिढीस स्वदेश-भक्तीचा मंत्र तो देऊं लागला. आपल्या राष्ट्रचें पुनरुज्जीवन करावें, लोकांत नवा उत्साह उत्पन्न करावा, आपलें पूर्वीचें राष्ट्र कसें होतें याचें स्मरण त्यांना द्यावें व नेट धरून पुन्हा रोमन लोकांशीं गांठ घालावी ही खोल आकांक्षा त्यानें बाळगिली होती. आपण गप्प बसलों तर हें राष्ट्र रसातळास जाणार आणि जुन्या फिनिशिअन वंशानें प्रस्थापित केलेल्या एका प्रचंड राष्ट्राचा रोमन लोक पृथ्वीवरून निःपात करणार याचें स्वप्न त्यास खास पडलें असावें. म्हणून कुळांत अतिशय मरामर झाल्यावरसुद्धां उरल्यासुरल्या मुलांना हाताशीं धरून जसा एखादा कर्तबगार म्हातारा त्यांना शहाणे करतो आणि त्यांच्या मनांत नवीन वासना उद्दीपित करतो तसा शेंकडों यशाचीं उंच उंच शिखरें मागें टाकून कोठें तरी खबदाडांत सांपडलेला हा स्वदेशभक्त वीरमणि नव्या पिढीला आपला मंत्र देऊं लागला. रोमन

लोक त्याच्या राष्ट्रावर उठलेले होते म्हणून तर त्याच्या बापाने फार लहानपणी त्याला रोमनद्वेषाची शपथ दिली होती. तो एक विचाराचा बाण त्याच्या मनांत सारखा रुतून बसला होता. आणि परिस्थितीचे फेरे कसेही फिरले तरी बापाचा मंत्र तो स्वतः कधी विसरला नाही; किंबहुना तेंच त्याच्या जीविताचें सूत्र होतें असें म्हणावयास हरकत नाही. ही त्याची नवी शिकवण नवीन पोरान्च्या मनांत बळ धरूं लागली आणि कार्येजमध्ये नव्या पिढीचा चांगला जम बसेल अशी स्पष्ट चिन्हें दिसूं लागलीं. हॅनिबलच्या करपलेल्या आशेलासुद्धां पुन्हा अंकुर फुटूं लागले; पण सर्व जगावर साम्राज्य स्थापण्यास निघालेले रोमन लोक हॅनिबलची ही पाताळयंत्री शिकवण न्यहाळून पहात होते. हा एक नवीन राष्ट्र बनविणार हें त्यांस स्पष्ट दिसतांच त्यांनीं कार्येज संस्थानास एकदम कळविलें कीं, हॅनिबल यास हद्दपार करावें, राजधानींत व दरबारांत बरीच भवति न भवति झाली. कोणी म्हणत, 'हॅनिबलबरोबर आम्ही सर्व मरूं !' कोणी म्हणत, 'एकामुळें सर्वांवर मरण आणूं नका !' अशा दुग्ध्यांत कांहीं वेळ गेल्यावर हॅनिबल स्वतःच स्वदेश सोडून निघून गेला. त्याचें जाणें म्हणजे कुडींतून प्राण जाण्यासारखेंच होतें. हॅनिबल गेला तरी लांब जाऊन तो तेथून कांहींतरी तेज उत्पन्न करील आणि रोमन लोकांच्या राज्यविस्ताराला मारक होईल म्हणून ही उरलेली कुडीच जाळून टाकली पाहिजे असा आग्रह रोमन वक्ते धरून बसले. कार्येज मारलेंच पाहिजे हें पालुपद केटो नांवाचा सेनेटर आपल्या म्हातारपणीं सारखें घोळीत बसला होता. शेवटीं रोमन लोकांनीं स्वारी करून जाळपोळ करून कार्येज शहर खणून काढलें. शहरांतील लोकांनीं स्वार्थत्यागाची पराकाष्ठा केली. वाक नव्हता म्हणून, स्त्रियांनीं आपले केंस कापून, त्यांचे दोर बनविले व तोफांचे गाडे ओढले. पण कार्येज 'मारलेंच पाहिजे' हें वाक्य रोमन विसरले

नाहींत आणि त्यांनीं कार्येजच्या साध्या खुणासुद्धां भुईच्या पाठीवर शिल्लक राहूं दिल्या नाहींत !


अर्थात् ही गोष्ट हॅनिबल मेल्यावर कांहीं वर्षांनीं झाली; पण हें घडून येणार हें त्यानें ओळखिलेंच होतें. हद्दपारींत केवळ माशा मारीत बसावें ही गोष्ट त्यास पसंत पडण्यासारखी नव्हती. तो आश्रयासाठीं ग्रीस देशांत गेला आणि रोमन राष्ट्रावर तेथून कांहीं उठावणी करितां येते का हें पाहूं लागला. पण तेथील राजास रोमन लोकांनीं चाप लावल्यावरून हॅनिबल आशिया मायनरमध्ये गेला व तेथील राजा अन्टिओकस याच्या पदरीं कांहीं दिवस राहिला. तो तिकडे असतांनाच त्याजवर विजय मिळविणारा जो सिपिओ अॅफ्रिकॅनस यालाही कृतघ्न रोमन राष्ट्रानें हद्दपारीची शिक्षा सांगितली होती सिपिओ हद्दपारींत असतां त्यानें हॅनिबलची गांठ घेतली. उभयतां योद्धे बोलत बसले असतांना सिपिओनें विचारलें, “ आजपर्यंत सर्वांत मोठे रणधुरंधर कोण झाले असें आपणांस वाटतें ? ” हॅनिबल थोडा मर्यादेनें म्हणाला, “ अलेक्झॅन्डर, पीन्हस व तुम्ही स्वतः. ” त्यावर सिपिओनें विचारलें, “ ज्ञामाच्या लढाईत जर तुम्हीं मला जिंकलें असतें तर ? ” हॅनिबल म्हणाला, “ तर अलेक्झॅन्डर, पीन्हस आणि जे कोणी असतील नसतील ते, या सर्वांहून मी मोठा ठरलों असतो. ” युद्धविशारदांचें हेंच मत आहे. असो. अॅन्टिओकसला रोमन सरकाराकडून खडसावण्यांत आलें कीं, ‘हॅनिबल यास आपल्या पदरीं आश्रय मिळतां कामा नये’. अर्थात् हॅनिबल तेथूनही पळाला व पूर्वेकडे बिथिनिअसच्या राजाकडे आश्रय मागूं लागला. पण त्यास नाहींसें केल्याशिवाय रोमन लोकांना हायसें होणें शक्य नव्हतें. म्हणून त्यांचा ससेमिरा तेथील राजाच्या दरबारासही पोहोंचला. याप्रमाणें आपलें बलाढ्य राष्ट्र डोळ्यांदिखत मरत चाललेलें पाहून,

आपणास पृथ्वीच्या पाठीवर आतां कोठेही आश्रय उरलेला नाही हें ओळखून आणि म्हणून निर्माल्यवत् जगण्यांत कांहीं भूषण नाही असें वाटून ख्रिस्त पूर्व १८२ सालीं या थोर पुरुषानें विषप्राशन करून आत्महत्या केली.

जूलियस सीझर

इ० सनापूर्वी १०० या वर्षी जूलिअस सीझर याचा जन्म झाला. जगांत आजपर्यंत जे मोठमोठाले कार्यकर्ते होऊन गेले त्यांच्यातील पहिल्या प्रतीच्या नांवांत सीझरचें नांव दाखल आहे. त्याच्या काळांतच लिहून ठेविलेल्या माहितीवरून त्याची चरित्रे लिहिलीं गेलीं आहेत

आणि म्हणून इतक्या भूतकाळीं त्यानें ज्या कांहीं प्रचंड उलाढाली केल्या त्यांचें चित्र आपल्या मनापुढें स्पष्ट उभें राहातें. केवळ बारीक अशा रूपरेखेच्या सांगाड्यांत कल्पनांचा यथेच्छ पैदा भरून लेखकांनीं कित्येक प्राचीन वीरांचीं चरित्रे लिहून ठेविलीं आहेत. तीं केवळ कादंबऱ्याच होत; पण सीझरचें तसें नाहीं. प्रत्यक्ष त्याच्या काळीं त्याच्या-



जूलियस सीझर

संबंधीं लिहिली गेलेली हकीगत चांगली तपशीलवार असल्यामुळे त्याच्या चरित्राला अस्सल ऐतिहासिक रूप आहे असें वाचकांस

वाटते. शिवाय त्याच्या चरित्रावरून त्या वेळच्या अनेक थोर आणि पराक्रमी माणसांसंबंधाने, किंबहुना सामान्य रीत्या त्या कालासंबंधाने-सुद्धां आपल्याला बरीच स्पष्ट कल्पना येते. सध्यांच्या लोकसत्तावादाच्या ज्या गोष्टी आपण बोलतो त्या सीझरच्या वेळीं प्रत्यक्षच अमलांत होत्या. कारण लोकसत्तेची कल्पना रोमन लोकांहूनही जुनी आहे. सभा, सेनेट, प्रतिनिधि, निवडणुकी, व्होट, व्होटासाठीं तोंडपुजा, पक्ष-उपपक्ष, वशिले, वशिल्याचीं तट्टें, लांचलुचपती, लोकमताचा लहरी स्वभाव, ऐदी श्रीमंत आणि मगरूर गरीब हे सगळे आधुनिक काळांतील प्रकार तेव्हांसुद्धां जशाचे तसे सांपडतात. पण हा एक प्रकार झाला. लोकसत्ता मानणाऱ्या युरोपांतील सध्यांच्या दुसऱ्या कांहीं गोष्टीही रोमन काळांत होत्या. घरीं लोकसत्तेचा डौल आणि बाहेर साम्राज्यसत्तेची हांव हेंही पूर्वीच्या रोमन राष्ट्रांत होतें. घराच्या घरीं लोकसत्तेचें मर्म त्यांस चांगलें कळे; व आपल्या शहरांत लोकसत्ताच असावी असा त्यांचा आग्रहही असे; पण या उदार तत्त्वाचा फायदा ते इतर कोणास द्यावयास केवळ नाकबूल असत. आणि म्हणून लहानशा रोम शहराच्या मर्यादा मार्गे टाकून त्या लोकांनीं प्रथम सर्व इटली देश व मग पूर्व-पश्चिम इतर देश झपाट्यानें आपल्या ताब्यांत आणिले; आणि तसतसें रोम शहराचें वैभव वाढत चाललें. वाढत्या वैभवाबरोबर लोकांच्या आकांक्षा बळावत जाऊन दरवर्षीं स्वारी-शिकारीस जावें, मर्दुमकी करावी आणि गबर व्हावें अशी वहिवाट पडून गेली. श्रीमंतीची भूक चांगली प्रखर असल्यामुळे आणि अंगांत रगही चांगली भरलेली असल्यानें या लोकांनीं आपलें साम्राज्य खूपच विस्तारलें. अर्थात् मुख्य जिकला म्हणजे तो हाताखालीं कायमचा ठेवण्याची जबाबदारी आपोआपच पुढें येते. रोमन लोकांनीं तेंही केलें. मग तद्देशीयांशीं दळणवळण चालू होऊन इतर लोक आपले सेवक आहेत

आणि आपण सेव्य आहो ही भावना त्यांच्यात उत्पन्न झाली. भोगाची लालसा बळावली. फारसे श्रम न करतां जीवितांतील सुखें भोगतां यावीं हा आपला हक्कच आहे असेही त्यांस वाटूं लागलें. स्वारीवर जाणारे बरीचशी लूट आपल्या मांडीखालीं दडवूं लागले आणि अशा रीतीनें दौलत संपादितां येते हें पाहून बाहेर देशाच्या स्वान्यांवर आपली नेमणूक व्हावी म्हणून शूर व कर्तबगार लोक खटपटी करूं लागले. लोकसत्ता असल्यामुळें लोकरंजन केल्याशिवाय या खटपटीस यश मिळणें कठीण असे. अर्थात् लोकरंजनाचे सर्व प्रकार सुरू झाले. मतदारांनीं पैसा खाणें ही गोष्ट रोजच्या सरावाची होऊन बसली. तसेंच मोठमोठे अंमलदार आणि न्यायाधीश यांनीं सुद्धां खाजगी रीत्या पैका कमावण्याकडे सारखी दृष्टि ठेवावी असें झालें. बाहेरून येणाऱ्या पैशाची खैरात पहिल्या पहिल्यानें देशांत सर्व लोकभर होत असे; पण पुढें 'आम्हीं मरावें आणि सर्वांनीं श्रीमंत व्हावें हा न्याय कोठला' हें बोलणें सुरू होऊन स्वारीवर जाणारे तेवढे गबर होऊं लागले. संपत्तीचा सांठा एका अंगास व दारिद्र्य दुसऱ्या अंगास असें होऊन राष्ट्र एकारल्यासारखें झालें. बाहेर देशाहून नुसती संपत्ति आणण्याची वहिवाट पडली असें नाहीं. कैदी धरून आणून गुलाम बनवून राबावयास लावणें यांतही कांहींच पातक नाहीं असें ठरलें. या पद्धतीनें भिन्नभिन्न देशांतील लक्षावधि माणसें रोम शहरां जमलीं. मोठमोठे सरदार-दरकदार हजारां एकर उत्पन्न करून बसले व जर्मनमशागतीचें काम या गुलामांच्या हस्ते होऊं लागलें. बाहेरून आलेला पैका जसा, तशी स्वदेशाची जमीनही पिकवून खाण्यासाठींच कां होईना, पण सामान्य रयतांच्या वांटणीसच येईना. इतिहास, पीठिका, परंपरा आणि संस्कृति यांच्या सहवासाला पोकळ फुशारकी, सत्त्वहीन खानदानी, आळस आणि सामाजिक बदफैली हे गुण रहावयास आले आणि एकंदर समाजाचे श्रेष्ठ व कनिष्ठ असे

स्पष्ट वेगवेगळे दोन थर बनले. या श्रेष्ठांतून कित्येक जबरदस्त योद्धे, मुत्सद्दी आणि साहसी शिपाई पुढे आले आणि त्यांनी रोम शहर व रोमन लोक यांचे नांव दशदिशां गाजवून सोडले. हे खरेच आहे; पण या श्रेष्ठकनिष्ठ भावाची बाधा रोमन सत्तेस हळुहळू होऊ लागली. लोकसत्तेची आवड त्यांस लागलेली होती; पण लोकसत्ता म्हटली म्हणजे तिच्या मर्यादा सारख्या फाटत जात रहातात हे त्यांस पत्करत नसे. लोकसत्ता खरी; पण ती आमच्याआमच्यांत; तुम्हीं जरा दूरच राहिले पाहिजे, आदबीनेच वागले पाहिजे, आणि आमच्या भोक्तृत्वावर डोळा ठेवितां उपयोगी नाही अशी या श्रेष्ठांची कनिष्ठांच्या बाबतीत प्रवृत्ति असे. आम्हीं तुम्हांस जपावे हे ठीक आहे; पण सुखे व वैभवे यांची समसमान वांटणी हवी असे म्हणाल, तर तुमचे आमचे बनावयाचे नाही असा श्रेष्ठांचा भाव असे. ही चुरस चाळ असतांसुद्धां न्यायान्याय पहाण्याची सर्वच श्रेष्ठांची दृष्टि अंधावली होती असे नाही. कांहीं श्रेष्ठ न्यायबुद्धीला वश होऊन स्वकीयांचा रोष सहन करून कनिष्ठांचा पक्ष घेऊन भांडत व त्यांच्या सुखसोयीची व हक्कांची तरफदारी करीत. अर्थात् या फितुरांसंबंधाने श्रेष्ठांच्या पक्षांत मोठी तिरस्कारबुद्धि असे. पण या मानीव फितुरीमुळे श्रेष्ठ-कनिष्ठांचे जे अगदीच फाटावयाचे ते न होतां प्रसंगोपात्त कळवंडत असतांसुद्धां हे उभयतां लोक रोमन साम्राज्य सारखे फैलावीतच होते. कनिष्ठांनी निवडून दिलेले प्रतिनिधिही स्वाग्यांवर जात, आपले गुण दाखवीत आणि श्रेष्ठ-कनिष्ठांच्या नात्यांतला करडपणा नाहीसा करण्यासाठीं झटत. श्रेष्ठांपैकीं जे कनिष्ठांच्या आकांक्षांना अनुकूल असत त्यांनाही कनिष्ठांनी आपल्यातर्फे निवडून घावे असे सुद्धां होई आणि यामुळे मनःसामर्थ्ये विकसित होण्यास अवसर मिळून न्यायबुद्धिही जागरूक राहिली. देशांतल्या देशांतच जर हे दोघे कोंडन राहिले असते तर हीं भांडणे विकोपास पोंचन

राष्ट्रांचें बळ आगपल्याशीं मस्ती करण्यांतच संपलें असतें; पण या रोमन लोकांना बाहेरची हया खाण्याची जी संवय लागलेली होती, तीच त्यांस तारक होत असे. निःस्य नवे प्रसंग उद्भवत, दूरदूरच्या प्रान्तांत सीमान्तावर बंडें होत आणि मग, तो श्रेष्ठ असो कीं कनिष्ठ असो, जो कोणी पराक्रमी असेल, आटोप आणि आवरशक्ति दाखवील, त्यास तिकडे रवाना करण्यांत येई. तो जर श्रेष्ठ असला तर परत आल्यावर श्रेष्ठांचें वर्चस्व वाढविण्याकडे आलें वजन खर्च करी; कनिष्ठ किंवा कनिष्ठांचा पक्षपाती असला तर त्यांच्या बाजूनें आपलें वजन खर्च करी. असाच एक मोठा प्रसंग प्राप्त झाला.

रोमन राष्ट्रांचें आणि न्युमिडियाचा राजा जुगर्थयाचें फार दिवस वैर चालू होतें. शेवटीं या भांडणाचा निकाल करण्याचें काम कनिष्ठांचा वीर मारियस याजकडे आलें. हा मारियस मोठा सालस, कांहींसा भोळसट पण बडा शूर शिपाई होता. त्यानें जुगर्थयाशीं जोराचा सामना केला. त्याच्या फौजा उधळून लावून त्यानें त्यास पकडून आणिलें आणि तेन्हांच्या पद्धतीप्रमाणें या जुगर्थयाला रथचक्रास बांधून त्यानें रोम शहरांत मोठ्या दिमाखानें प्रवेश केला. अर्थात् कनिष्ठांचा भाव वाढला. पण येवढ्यानेच झालें नाहीं. रोम शहराला उत्तरेकडून नेहमीं मोठें भय असे. आल्प्स पर्वताच्या बाजूनें पलीकडचे लांडग्यासारखे क्रूर रानटी लोक मोठमोठ्या झुंडी बनवून रोमवर चालून येत. इ० सनापूर्वीं १०२च्या सुमारास अशीच एक मोठी टोळधाड वरून खालीं आली. या वेळीं मुख्य अमलदार मारियस हाच होता. कित्येक वर्षे हाच निवडून येत होता पण त्याच्यावर लोकांनीं टाकलेल्या विश्वासाला तो सर्वथा पात्र होता. मोठी फौज उभारून तो उत्तरेकडे गेला. खालीं येतांना या किंब्री लोकांनीं एक मोठी रोमन फौज गारद केली व विजयोत्साहानें तेही दक्षिणेकडे चालून आले. एकस गांवाजवळ या फौजांच्या गांठी पडून प्राणांतक युद्ध झालें. मारियसनें लढण्याची शर्थ केली आणि

एकही किंब्री शिपाई जिवानिशीं परत जाऊं दिला नाहीं. अवधी जमातच्या जमात त्यानें ठार करून टाकली. याप्रमाणें मोठें संकट गेल्यामुळें रोमन राष्ट्राच्या जिवांत जीव आला आणि मारियसबद्दल लोकांस पराकाष्ठेची आदरबुद्धि उत्पन्न झाली.

पण त्याची ही सद्दी लवकरच संपली; कां कीं, सूला नांवाचा एक श्रेष्ठ हळुहळू लोकांच्या नजरेत भरू लागला होता. यानें मारियसच्या हाताखालींच शिपाईगिरी केली होती. पण तेव्हापासूनच मारियसच्या मनांत त्याच्याविषयी व त्याच्या मनांत मारियसविषयी खोल मत्सरबुद्धि वागत होती. लष्करांत वाढतां वाढतां तो मोठा शूर शिपाई आणि चतुर सेनापति म्हणून प्रसिद्धीस आला. दरम्यान गुलामांचें बंड उद्भवलें. रोमन लोकांनीं जिकलेल्या शहरांनीं सारखीं भुणभुण लाविली होती कीं, आपणांस मताधिकार द्यावा. रोमन लोक म्हणत, तुम्ही जित आहां; तुमच्या मतांवर आम्ही जेते आपला राज्यकारभार हांकावयास नाकबूल आहों. होतां होतां यादवीं माजली. मारियस आणि सूला या दोघांनीं ती मोडली, तरी त्या शहरांना मतदानाचा अधिकार देणें भाग झालें. सूला याच्या मनांत कनिष्ठाविषयीं मोठा तिरस्कार असे. त्यास वाटे, आपण श्रेष्ठांनीं हें साम्राज्य विस्तारिलें आहे व हे कनिष्ठ उगाच लोकसत्तावादाचा फायदा घेऊन आपल्यावर कुरघोडी करावयास पहात आहेत. या त्याच्या तिरस्कारबुद्धींत वरील यादवीनें भर पडली.

यादवींतून तो मोकळा होतांच साम्राज्याच्या पूर्वेकडे एक मोठें प्रकरण उद्भवलें तिकडे त्यास वळावें लागलें. आशियांतील राजा मातृदत्त हा दिग्विजयार्थ निघाला होता. त्यानें रोमन प्रदेशांत शिकून अनेक ठिकाणचे लोक रोमनांविरुद्ध उठविले आणि हजारों रोमन लोकांची कत्तल केली. पुढें झपाट्यानें कुच करून बारस ओलांडून तो ग्रीस देशांत प्राप्त झाला व तेथील लोकांनीं

रोमचा अंमल झुगारून द्यावा म्हणून त्याने खटपट आरंभिली. अर्थात् आतां तिकडे कोणी जावें असा प्रश्न निघाला. शहरांतील लोकांचीं मते घेतलीं त्यांवरून असें दिसलें कीं, मारियसनें जावें असें त्यांस वाटत होतें. पण सूळा म्हणाला, ही निवड नव्हे, नुसती मतांची चावट दगल आहे; मी तुमचें ऐकत नाहीं. आणि तो फौजबंद होऊन रोम शहरावरच चालून आला. मारियस एकदम पळून गेला. सुल्यानें विरोधकांची कत्तल केली व आपला अंमल कायम करून तो मातृदत्तावर चाल करून गेला. जातांना त्यानें आपला एक हस्तक अंमलदार नेमिला होता, पण सुल्याची पाठ वळतांच तो लोकपक्षास म्हणजे कनिष्ठांस जाऊन मिळाला; आणि पळालेला मारियसही हलकेंच परत येऊन त्याच्या मसलतींत शिरला. राज्यसूत्रें हातीं घेतांच उभयतांनीं श्रेष्ठांची कत्तल उडविली व हजारों श्रेष्ठ घराणीं रोम शहर सोडून चालतीं झालीं. तिकडे सुल्यानें मातृदत्ताची चांगलीच खोड जिरविली आणि रोमन साम्राज्यावरचें एक अरिष्ट वारिलें. आपल्या विजयोन्मत्त फौजेसह तो घराकडे परत फिरला. रोम शहरां भलताच बनाव बनून राहिला आहे हें त्यास माहीत होतें. आपण केलेली व्यवस्था मोडून टाकून आपल्या पश्चात् हे लोक अधिकार बळकावून बसले याची त्याला पराकाष्ठेची चीड येऊन तो वेगानें रोमकडे आला.

वाटेनें झालेली आडकाठी त्यानें जुमानिली नाहीं. रोम शहराच्या वेशीबाहेर जोराची खडाजंगी उडाली. मारियस तर आधींच मरून गेला होता. सुल्यानें विरोधकांचा फत्ता उडविला व रोम शहरांत प्रवेश केला. श्रेष्ठांनीं त्याला सर्वाधिकारी नेमिलें आणि मग त्याच्या मनांत जी गोष्ट सारखी डांचत होती तिच्यावर त्यानें शस्त्र उगारिलें. लोकपक्षाचा नायनाट करण्याचा त्यानें विडा उचलल्या-सांखे केलें; पांच हजार लोक खुद्द रोम शहरांत कापून काढले

आणि रक्ताच्या नद्या वाहविल्या. जो कोणी विरोधवचन बोलेल त्याला मुद्धां मृ यूची घोर शिक्षा त्यानें फर्माविली. याप्रमाणें भयंकर रक्तपात करून या क्रूरकर्मीनें आपली सत्ता प्रस्थापित केली. नवे कायदे रचून त्यानें श्रेष्ठसभेच्या हातीं अधिकारसूत्रे दिलीं; पण सूला इतका पिसाळल्याप्रमाणें वागला तरी एक गोष्ट त्याच्या मनाला कधीं शिवली-ही नाही. आपण सर्वाधिकारी रहावें असें त्यास कधींही वाटलें नाही. श्रेष्ठसभेच्या हातीं सूत्रे देतांच त्यानें अधिकारसंन्यास केला. फौज, अधिकार, दर्जा, हीं सर्व सोडून तो एरवींच्या माणसासारखा एके खेडेगांवीं जाऊन कालक्रमणा करूं लागला. आणि चमत्कार हा कीं, तेथे त्यास सुखानें मरण आलें. असलीं घोर शासनं केलेलीं, पण त्याच्या अंगास कोणी हात लाविला नाही ! असो.

अशा रीतीनें रोम शहरीं मोठी खळबळ माजून राहिली होती. जो पक्ष जारावर असेल त्यानें दुसऱ्यास नकोनकोसें करावें, आपलीं माणसें निवडून घावीं; व आपल्या हातीं सत्ता आणि हुकूम ठेवावी असा प्रकार नेहमीं चाले. सुल्याच्यापूर्वींही असल्या कत्तली झाल्या नव्हत्या असें नाही. इतकेच कीं, सुल्यानें ही कत्तल फार पद्धतशार रीतीनें केली. या लढयडींतून कांहीं मार्ग निघावयास हवा होता, हें खरें असलें तरी तो शेवटपर्यंत निघाला नाही. आणि शेवटीं रोमन प्रजासत्ताक राज्याचें माहात्म्य संपून गेलें. वास्तविक सुल्याच्या कत्तली आणि ही विपरीत परिस्थिति यांच्यामधील काळांत पॉपे, सिसरो, व स्वतः सीझर यांच्यासारखे थोर थोर लढवय्ये व मुसदी होऊन गेले आणि त्यांनीं एका हातानें रोमन साम्राज्याचा विस्तार व दुसऱ्या हातानें श्रेष्ठकनिष्ठांच्या नात्यांचा मिलाफ करण्याचें काम पुष्कळशा सदिच्छेनें व कुशलतेनें केलें. पण पुढें काय झालें त्यावरून जर पहावयाचें झालें तर असें म्हणावें लागतें कीं, रोमन साम्राज्याचा विस्तार पुष्कळ झाला असेल. पण रोमन प्रजासत्ताक राज्यपद्धति मात्र टिकूं

शकली नाही. बाहेरचा महत्त्वाकांक्षिचा आणि वैभवाचा ओढा होता म्हणून इतके दिवस तरी हें रिपब्लिक टिकलें, नाहीतर श्रेष्ठकनिष्ठांच्या भांडणांत खुद्द रोमन स्वातंत्र्याचासुद्धां लय व्हावयाचा.

या तीन श्रेष्ठ पुरुषांपैकीं सीझरचें माहात्म्य फार मोठें आहे. शिपाईबाणा आणि मुत्सद्द्याचे गुण याच्या अंगीं चांगले एकवटले होते. तो स्वतः एका अस्सल श्रेष्ठ कुळांतच जन्मला होता; पण मरेतोंपर्यंत त्यानें कनिष्ठांची तरफदारी केली. रोमन साम्राज्य तर त्याच्या पराक्रमानें इतकें वाढलें कीं, रोमचें नांव काढलें कीं सीझरची आठवण व्हावी असें झालें आहे. सुल्याची जरब सर्वत्र चालू होती, तेव्हां सीझर लहान होता. धरपकड आणि मानतोड यांचें पीक जिकडे तिकडे सुल्यानें माजविलें होतें. त्यामुळें अवघे शहर चिडीचीप झालें होतें. एक पिढीभर तरी आतां कोणी डोई वर करील असा सुमार राहिला नव्हता. असल्या या जरबीच्या शानतेंत सीझरचें बालपण गेलें. पण हें गांवांतल्या गांवांत श्रेष्ठकनिष्ठांपुरतें झालें. एवढ्या थोरल्या विशाल साम्राज्यांत कांठें ना कोठें दंगोवांपे चालू असतच व शिपाईबाण्याचा उपयोग फार असे. म्हणून इतर तरुण मुळांच्याप्रमाणें सीझरही शिपाई बनला. वास्तविक मूळ शरीरयष्टि, प्रकृति, व स्वभावाचा कल हीं पहातां सीझरला शिपाईबाणा मानवण्यासारखा नव्हता. लहानपणीं तो भारी नाजूक प्रकृतीचा असे. तो अंगानें अगदीं फिडकिडीत होता, पण त्याचा चेहेरा मोठा गोजिरवाणा होता. जरा छानछोकीची व नटण्याची हौसही त्याला होती. कंबरपट्टा जरा ढिला घालून म्हणजे पुढें थोडासा ओघळता ठेवून तो आपली रसिकता व मर्द माणसाची नटण्याची जनानी ऐट दाखवीत असे. तो म्हातारा खत्रिस सूला त्याला उदेशून म्हणे, “ तो ढिल्या पट्ट्याचा छोकरा कुठें आहे ? ” वाक्यवाचनाचीही त्याला गोडी असे. वरील सर्व आविर्भावास अनुसरून तो थोडी कविताही करी. हर्क्यूलस्वर

त्याने एक कविता केली होती व इपिडस नांवाचे एक नाटकही त्याने लिहिले होते. पण एकंदरीने लहानपणी तो सामान्य बुद्धीचाच होता.

मिस्रुड फुटले नाही, तों सीझरचे लग्नही झाले. लोकपक्षाचा नायक सीना याची मुलगी त्याने केली; यामुळे त्याच्या मनाचा ओढा लोकपक्षाकडे आहे असे स्पष्ट दिसून आले. मागे सांगितलेला जो प्रसिद्ध मारियस त्यानेही या सीझरच्या श्रेष्ठ कुळातील एका मुलीशी लग्न केले होते. त्यामुळेच राजकारणविषयक बाबतीत लोकपक्षाचा ओढा सीझर यास लागलेला होता, तो आतां कायम झाला. आपणा श्रेष्ठांपैकीं एकांने हा असला विवाह लावला हें हाताच्या सुल्यास मुळांचि खपले नाही. म्हणून त्यास बोलावून आणून त्याने सांगितले कीं, ही पोर टाकून दे, काडीमोड कर व दुसरे लग्न लाव. तो काळ असा होता कीं, सुल्याचा शब्द प्रमाण होता; पण सीझरने घेर्याने उत्तर केले कीं, “मी बायकोस टाकणार नहीं.” हें उत्तर खपवून घेणारांपैकीं सूला नव्हता. पण अनेक मित्रांनीं गळ घातली म्हणून; नाहीं तर इतर हजारांबरोबर सीझरची गठडी वळली असती. सीझरची चमक या प्रसंगीं इतरांस व खुद्द सुल्यास चांगली कळली. म्हातारा सूला गुगगुरून म्हणाला, “हा पोर त्या मारियसच्या वरचढ होणार असे दिसते.” सीझरनेही प्रसंगावधान राखिले आणि झांली येवढी झकपक पुरे असे ओळखून रोममधून पाय काढला; व दूर आशियामायनरमध्ये, कीं जेथे रोमन सेनापतींच्या फौजा मोहिमशीर होत्या, तिकडे तो शिपाईपेशा पत्करून निघून गेला. मातृदत्ताचें प्रकरण अजून थोडे धुमसतच होते. त्याच्या लोकांनीं ग्रीसच्या दक्षिणे-कडील बेटांत धुमाकूळ चालविला होता. सीझरने स्वतःच्या हिंमती-वर जरूर तितकीं जहाजे जमा करून या बंडखोरांचा खरपूस समाचार घेतला. या लहानशा स्वारींत सीझरच्या अंगीं धाडस मरलेले आहे ही गोष्ट लोकांच्या चांगली प्रत्ययास आली.

पण या चकमकी चालू असतां तो आडदांड व ज्याला त्याला भिवविणारा सूला मरण पावल्याचें वर्तमान आलें. तें ऐकतांच सीझरने रणभूमीला रामराम ठोकला. कां कीं, तो तिकडे कांहीं सुखासुखी गेलेला नव्हता. सुल्याच्या भयानें तो तिकडे राहिला होता. पण परत येण्यास सूला मेला यापेक्षां, तो मेल्यामुळें उत्पन्न होणारी नवी परिस्थिति हांच जास्त कारण झाली. सीझरच्या खेद्यांच्या मनांत सुल्यानें बनविलेली राज्यव्यवस्था साफ मोडून टाकून नवा बनाव बनवावयाचा होता. म्हणून त्यांनीं पत्रें धाडून सीझरला परत बोलाविलें होतें. या पत्रांमुळेंही तो कदाचित् तांतडीनें परत आला असेल. कसेंही असो; सीझर घरां परत आला. अर्थात् अजमासाप्रमाणें तेव्हांचा सत्ताधिकारी जो लेपिडस् त्यानें एक गुप्त कट रचावयास सुरवात केली होती. पुरेशी जमनाजमव होतांच जोराचा टोला देऊन सुल्याची घटना उलयून पाडून पूर्वीचा लोक-पक्ष प्रबळ बनवावयाची धमक त्याला वाटत होती. सीझर परत येतांच त्यानें तें सर्व प्रकरण सूक्ष्मपणें पाहिलें आणि लेपिडस यास कळविलें कीं, आपल्याला ह्या प्रकरणांत मुळींच पडावयाचें नाहीं. परिस्थिति अनुकूल नव्हती हें एक आणि दुसरें असें कीं, सुल्याची घटना जरी रक्तपातावर उभारली होती तरी ती मोठी सुयंत्र चालू असून तिचे प्रवर्तक नव्या गोष्टी घेण्यास बिलकुल विन्मुख नव्हते. अर्थात् उगाच कांहीं तरी करावें आणि दंगाधोपा माजवावा हें सीझरला बिलकुल मान्य नव्हतें. , एक पिढीभर तरी क्रान्तीची जरूरी नाहीं असें त्याचें मत बनलें होतें. पण लेपिडसला काय तो सोक्षमोक्ष करावयाचा होता. सीझरचा मेडुणा धाकटा सीना हा लेपिडसला मिळाला. एट्रियांत त्यांनीं एक फौज उभी केली व लगोलग ते रोमवर चाल करून आले; पण खुद्द रोम शहरांत आतांपर्यंत सर्वप्रसिद्ध बनलेला जो पॅपे त्याच्याशीं त्यांची गांठ पडली.

लेपिडस व सीना पराभूत होऊन पळून गेले आणि दुसऱ्या कटकटीची तयारी करण्यासाठी त्यांनी देशान्तरही केले. या भानगडीत न पडण्याची सीझरने दक्षता बाळगली हे फार चांगले झाले. नाही तर त्याची अवस्था लेपिडससारखीच झाली असती.

पौपे हा सीझरपेक्षां वयाने काहीसा मोठा असून ह्यापुढे काही वर्षे सीझर व त्याचा मित्र सिसरो हे वकिल्या वगैरे करून आपापल्या बुद्ध्या पाजळविण्यांत गुंतले असतां तो रोमन साम्राज्यावरचीं संकटे वारण्याच्या मोठमोठ्या कामगिन्यांत गुंतलेला असावयाचा, इतके दोघांत अंतर होतें. शिपाईपेशा दूर ठेवून सीझर वकिली करूं लागला; पण त्या धंद्यांत जे खुमारीदार वक्तृत्व पाहिजे असतें तें त्यास नसे. सिसरो मात्र जबरा वक्ता बनला होता. त्याच्यापुढे सीझरचे काही वजन पडत नसे. मग वक्तृत्वाचा अभ्यास करावयाचा असें ठरवून सीझर व्होड्स येथे जावयास निघाला. वाटेने त्याला चांच्यांनी पकडले; पण मोठा खंड भरून तो मोकळा झाला व वक्तृत्वाचा अभ्यास थोडा दूर ठेवून त्यानें चार तरांडीं गोळा करून त्या चांच्यांवर अचानक छापा घातला व त्यांचीं हाडे नरम केलीं. येवढा उद्योग आटोपून तो व्होड्स येथे अभ्यास करावयास गेला. दोन वर्षेपर्यंत अंगविक्षेप, आवाजाचे आरोहावरोह, चेहऱ्याच्या निरनिराळ्या कळा यांचा त्यानें नीट अभ्यास केला; व मग मनाजोगती प्रगति झाल्यावर तो पुन्हा घरीं परत आला. आई, बायको व आपण एका लहानशा घरांत रहात. आपला धंदा बरा कीं आपण बरे असें चालले होते; पण त्याचे आशियामायनरमध्ये जाणे, ग्रीक समुद्रांतील चांच्यांशीं मारामारी करणे इत्यादींवरून हा पुढे शूर शिपाई निवटेला असें लोकांस वाटूं लागले होते. तसेंच वकील म्हणूनही त्यानें लोकपक्षीय कजे चालविले होते. सीनाच्या घराण्याशीं लग्न-संबंध जोडून त्यानें सुल्यास दुखविण्याचे धैर्य

दाखविलें होतें. अर्थात् हा एक नवा होतकरू तरुण माणूस आपला पुढारी होण्यास लायक आहे असें त्यांना वाटूं लागलें.

त्याची लत्रकरच लष्करी टिव्यून म्हणून निवड झाली व तेथें त्यानें आपलें लोकपक्षीय धोरण अगदीं उघड करून दाखविलें. पुढें, कोठें तरी तरंगत असलेला आपला मेहुणा सीना याची केस त्यानें इतक्या कुशलतेनें व वजनदारीनें लोकांपुढें मांडिली, कीं सीन्यास माफी मिळाली. सीझर लोकांच्या मनांत भरत चालला. वयाच्या ३२ व्या वर्षीं त्याची क्रीस्टर म्हणून नेमणूक झाली व रोमन साम्राज्यावर हुकमत चालविणाऱ्या सेनेटमध्ये तो आतां बसूं लागला. येथें त्याची निरनिगळ्या लोकांशीं ओळखदेख होऊं लागली. पॅपे हा सीझरहून सहाच वर्षांनीं मोठा होता. पण तो लहानपणापासून मोठा प्रतापशाली असल्यामुळें रोम शहरीं त्याचें वजन चांगलें बसलें होतें. पण पॅपे नुसता शूरच नव्हता; त्याच्या अंगांत राजकारणाचें कसब नसलें तरी तो मोठा महानुभाव आणि सच्चा माणूस होता. चालू राज्यपद्धति व तिचे प्रवर्तक त्यास पसंत होते असें मुळींच नाहीं; पण तो योग्य माणसांची वाट पहात होता. सीझरकडे पाहून त्यास वाटे कीं, हा आपल्याला चांगला जोडीदार होईल. दरम्यान सीझरची बायको कार्नेलिया वारली. पॅपेनें हा रिकामा झालेला जांवाई पाहून आपली पुतणी पॉपिया त्याला देऊन टाकली. याप्रमाणें पॅपे व सीझर सासरेजांवाई झाले ! सासऱ्यानें त्याला लागलीच स्पेन देशांत एका कामगिरीवर पाठविलें आणि जांवयानेही कामगिरी इतकी चोख बजाविली कीं, सासरा व लोक सीझरवर खूष होऊन गेले. दरम्यान तिकडे मिथ्रिडेट्सचें बंड पुन्हा उद्भवलें व भूमध्यसमुद्रांत चांच्यांचा दंगा इतका माजला कीं, व्यापार बसला व प्रवास अशक्यप्राय बनला. सेनेटच्या हातून त्याचा नेहमींच्या उपायांनीं बंदोबस्त होईना; म्हणून तिनें पॅपेची नेमणूक त्या कामावर केली. त्यानें तिकडे जाऊन इतक्या

तडफेनें काम केलें कीं, ज्या कामास तीन वर्षे लागतील असा लोकांचा अंदाज होता तें त्यानें तीन महिन्यांत झोडपून टाकलें. अवघे चांचेनुचांचे त्यानें खणून काढले आणि मातृदत्ताचें प्रकरण कायमचें विझविलें. हा त्याचा कामाचा झपाटा व उरक पाहून रोमन राष्ट्रचकितच होऊन गेलें.

इकडे सीझरनें मोठी दुरान्देशी बाळगून लोकाराधन चालविलें होतेंच. लोकांनीं त्याला लवकरच मुख्य पाँटिफच्या जागेवर निवडून आणलें. या निवडणुकीनें लोकांचा सीझरवर कायमचा विश्वास बसला आहे असें सिद्ध झालें. दरम्यान क्याटिलाइन नांवाच्या एका सरदारानें एक गुप्त कट आरंभिला. त्यानें चांगलीं चांगलीं माणसें यांत गुंतविलीं. खुद्द सीझरचा हात यांत थोडा तरी गुंतला असावा असें मानण्यास जागा होती, पण सीझर लवकर सांवरला. कटवाल्यांच्या डोळ्यांपुढें कांहीं उदात्त ध्येय होतें म्हणावें तर तसें मुळींच नाही; पण कटवाल्यांची बातमी लवकर फुटली आणि घरपकड होऊन सर्वांना मुक्त्या बांधून कोर्टांत आणिलें. सिसरोनें कटवाल्यांचीं अंडीपिलीं इतकीं बारकाईनें काढलीं व अशीं खुलवून मांडलीं कीं, क्याटिलाइन पळाला तरी त्याच्या साथीदारांना, तडकाफडकीं निकाल देऊन व कायदा बाजूस ठेवून, फांसावर चढवावें असा अभिप्राय सेनेटनें दिला. हें कृत्य बेकायदेशीर आहे असें सीझरनें जोरानें प्रतिपादिलें. लोकांना कटाचा तिट्कारा आला होता तरी चालू कायदा झुगारून लोकांना फांशी देण्याचा हुकूम सेनेटनें द्यावा हें त्यांना पसंत पडेना. अर्थात् सीझरचें प्रतिपादन त्यांस फार पसंत पडलें व सीझर लोकप्रक्षीय म्हणून त्याची प्रतिष्ठा कायम झाली.

लवकरच त्यास ग्रीटर नेमण्यांत आलें व स्पेनदेशचें काम त्याच्या गळ्यांत पडलें. स्पेनचें कारभारीपण म्हणजे डोंगरकठडीचें राज्य हांकावयाचें काम ! पण सीझर म्हणाला, रोममध्ये राहून दुय्यमपणा!

पत्कारण्यापेक्षां स्पेनमध्ये जाऊन कुलमुख्यारी चालविणे मला बरे वाटते. त्याची महत्त्वाकांक्षा आतांपर्यंत योग्य तऱ्हेने पोसून आतां चांगली बळावली होती असें दिसते. कारण की, याच सुमारास अलेक्झांडरच्या पुतळ्याकडे पाहून तो एकदां उद्गारला, “ खरोखर ! या जगज्जेल्यापेक्षां वयानें मी कितीतरी मोठा आहे; पण लोक आठवतील असें एकही कृत्य मीं अजून केलें नाहीं ! ”

स्पेन देशचा कारभार हातीं येतांच सीझरनें एकही दिवस वायां जाऊं दिला नाहीं. मोठमोठाले दरवडेखोर, बंडखोर डोंगराळ मुखुखांत राहून, संधि साधून शेतवाड्यांवर आणि शहरांवर अचानक चालून येत आणि लोकांना उसंत म्हणून पडूं देत नसत. जिकडे तिकडे बजबज आणि कहर झाला होता. सीझरनें सारखी दौड चालू ठेविली आणि चारसहा महिन्यांत त्यानें या दरवडेखोर भामट्यांचा पुरा निःपात केला. सीझरच्या स्वभावांतला एक मोठा गुण येथे स्पष्ट झाला. कोणचेही काम हातीं घेतलें म्हणजे तें अगदीं तळसून केल्याशिवाय त्याला चैनच पडत नसे. यातुरमातुर, जुजबी, अगर तुरतातुरुत ही भाषा त्याला येतच नव्हती. शत्रु मारावयाचे म्हणजे एकूण एक टिपून मारावयाचे; असे की, पुन्हा डोई वर होतां उपयोगी नाहीं ! असो. याप्रमाणें या लुटारू चोरांचा उपद्रव नाहींसा करून सीझरनें पोर्तुगाल व गॅलीशिया प्रांतांकडे आपला मोर्चा वळविला. लवकरच हे दोन्ही प्रांत सर करून संबंध स्पॅनिश द्वीपकल्प त्यानें रोमन साम्राज्यास जोडून टाकलें. जसें रणांगणावर तसेंच कारभाराच्या कामांतही त्यानें विलक्षण तेज दाखविलें. कारभाराची पद्धति नाट बसवून देऊन त्यानें प्रजेत विश्वास उत्पन्न केला आणि रोम शहरच्या हुजूर-खजिन्यांत गाड्याच्या गाड्या पैका पाठवून दिला. याप्रमाणें स्वतंत्र अख्यारी दिली असतां आपण काय करूं शकतो याचा पुरा प्रत्यय स्फनें रोमन राष्ट्रास आणून दिला. अर्थात् या बातम्या जसजशा घरीं येत

तसतसा सीझरविषयी आदर वाढू लागला. आणि अगदी पहिल्या प्रतीची जी काही तेव्हांची माणसे, त्यांच्यांत त्याची गणना होऊ लागली. सीझरने लोकाराधन चालविले होते असे वर म्हटले आहे व ते खरेही आहे. निरनिराळ्या तऱ्हांनी व पुनःपुन्हा संधि साधून त्याने लोकांस वश करून घेतले होते; पण नुसत्या आराधनेने भागत नाही; लोकांस काही तेज दाखवावे लागते. बुद्धिमत्ता, स्वार्थत्याग, पराक्रम यांची काही कडकडून साक्ष त्यांना हवी असते. स्पेनच्या राज्यकारभाराने व पोर्तुगाल आणि गॅलिशिया हस्तगत करून, त्याने ही साक्ष त्यांस दिली.

तिकडे आशियाखंडांत शिरून पॉपेने मोठा दिग्विजय केला. एक फोट नवी प्रजा त्याने रोमन राज्यांत आणिली, देशोदेशींचे तीनशे राजेरजवाडे कैदी म्हणून बरोबर आणिले व लुटीच्या आणि खंडणीच्या पैशाने सरकारी खजिना तुडुंब भरून वहावयास लाविला। पॉपेच्या आधी कोणी इतरांनी अशी कृत्ये केली नव्हती असे नाही; पण ते सर्व वीर लोभाला बळी पडले व राष्ट्राला श्रीमंत बनविण्याच्या ऐवजी आपणच श्रीमंत बनले. पॉपेने मात्र लोभ पुरा मारिला होता. आशियांतील नाना देशची धनश्री त्याच्या पायाशी लोळण घेत आली होती; पण तो तिला शिवलासुद्धा नाही. रोमचे नांव मात्र त्याने जगभर गाजविले. वहिवाटीप्रमाणे रोम नगरीने मोठ्या जयजयकाराने त्याचे स्वागत केले. पण त्याला पुन्हा कॉन्सलचे पद देण्यास सेनेटसभा राजी होईना; कारण तो आधीच आठ वर्षे ओळीने कॉन्सल झाला होता. वास्तविक त्याला दुष्ट बुद्धि झाली असती तर तो फौजेसकट रोमवर आला असता, व सेनेट वगैरे सर्व त्याला गुंडाळून ठेविता आली असती. पण तो खरोखरच मोठा इमानी माणूस होता. इटलींत पाय ठेवण्यापूर्वी त्याने कायद्याप्रमाणे आपली फौज खालसा केली व

खजिना सकारांत गुदरला. हें सर्व खरें, पण याला कॉन्सलचें पद धावयाचें किनीदां असा प्रश्न सिसोरोनें उत्पन्न केला.

हा सिसोरो मोठा महत्त्वाकांक्षी पण भिन्ना, आणि थोडें करून फार झाल्याचा देखावा उत्पन्न करणारा होता. वक्तृत्वाची कला त्यानें इतकी वश करून घेतली होती कीं, अजूनसुद्धां त्याचें नांव उपमान म्हणून उपयोजितात. त्याची बुद्धिही मोठी खोल व दुरांदेर्शा होता. त्यानें लिहून ठेवलेली तेव्हांची सर्व हकीगत इतिहासाचें साहित्य म्हणून फार उंच दर्जाची आणि विपुल अशी आहे. वक्त्याचे सर्व ढंग त्याच्या अंगी असून सेनेटमध्ये एकदां त्याच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला म्हणजे प्रतिपक्षी भराभर घायाळ होऊन पडत. त्याची भाषणे वाचावयास फार मनोरंजक वाटतात; कां कीं, त्यांचें वाङ्मयरूप फार सुंदर आहे. लोकपक्षीय तत्वांचें ग्रहण करण्यास लागणारी बुद्धीची कुशाग्रता व मनाचें औदार्य हींही त्याजपार्शी होती आणि श्रेष्ठ लोक फार ओढून धरतील तर हें साम्राज्याचें महावस्त्र फाटेल हें तो पूर्ण जाणून होता. पण सेनेटमध्ये तो श्रेष्ठपक्षीय म्हणूनच होता. आशियाखंड युफ्रेटिस नदीपर्यंत जिंकून परत आलेला पॉपे रणमैदानांत मोठा जोरावरसिंग खरा; पण सेनेटमध्ये सिसोरोपुढें त्याची बोवडी वळे. हा सिसोरो मोठा आत्मडौली असून आपण म्हणजे या रोमन साम्राज्याचे एकच एक आधारस्तंभ आहों असें तो समजत असे. पॉपेसुद्धां श्रेष्ठच होता; पण तरीही त्याला पुन्हा कॉन्सलचें पद देण्यास सिसोरो तयार नव्हता.

अर्थात् पॉपेचा कल हळुहळू लोकपक्षाकडे झुकू लागला. श्रेष्ठांच्या दृष्टीनें सिसोरोनें मोठी चूक केली. तिकडे अवघे स्पॅनिश द्वीपकल्प जिंकून आणि रोम शहरास गडगंज खजिना आणून सीझरनें लोकमत केवळ भारून टाकलें होतें. त्याचें आजपर्यंतचें सर्व वर्तन लोकपक्षास सर्वथा अनुकूलच होतें. अर्थात् आतां

आपण कॉन्सल म्हणून निवडून येण्यास कांहींच हरकत नाही हे त्याने ओळखले. म्हणजे पाँपे व सीझर हे दोघे लोकपक्षाचे म्हणून कायम झाले. पण तिसरा एक मोठा जबरदस्त माणूस हस्तगत झाल्याशिवाय लोकपक्षाचे सामर्थ्य पुरेसे दांडगे होणार नाही हे सीझरने ओळखिले होते तो गृहस्थ म्हणजे क्रॅसस. याच्यापार्शी अतोनात पैसा होता आणि त्याची प्रवृत्तिही लोकपक्षीय होती. निवडणुकी लढविणे म्हणजे पैशाचा खेळ आहे हे माणसाच्या जातीने तेव्हांही ओळखलेलेच होते. अर्थात् क्रॅससची मनघरणी करणे सीझरला प्राप्त झाले. त्या कामांत यश मिळून पाँपे, सीझर व क्रॅसस यांनी आपला लोकपक्ष बनविला पाँपेने हांक मारतांच लक्षावधि शिपाई घूम ठोकित त्याजकडे येणार, सीझर तर सामान्य जनसमूहाचा उघड उघड कैवार घेऊन भांडणार, आणि लागेल तितका पैका क्रॅसस पुरविणार, अशी ही योजना होती. याप्रमाणे तीन श्रेष्ठांनीच सामान्य जनसमूहाची कड घेऊन नवा प्रबल असा लोकपक्ष बनविला. पन्नास-साठ वर्षे लोकपक्षाची इतकी उचल झाली नव्हती. अर्थात् आता आपल्याला अनुकूल झाला नवा काळ आला असे लोकांस वाटू लागून त्यांच्यांत विलक्षण ढुरूप उत्पन्न झाला.


सीझर कॉन्सल म्हणून बिनबोभाट निवडून आला. पण त्याचा जोडीदार जो यावयाचा तो मात्र आपला असलाच पाहिजे असे श्रेष्ठांनी ठरवून हरदिकमतीने बिब्यूलस यास निवडून आणिले आणि केवळ लोकांनी निवडलेल्या ट्रिब्यूनसपैकी तिघेजण त्यांनी श्रेष्ठांच्या बाजूस वळवून घेतले. येवढ्या तयारीवर सीझरला डांबून टाकता येईल असा वरिष्ठांचा होरा होता. सीझर हा लोकपक्षीय म्हणून त्यांना त्याची भीति वाटे हे खरे, पण कॉन्सल झाला तर हा नेमके कथ करील याची त्यांना चांगलीशी अटकळ नव्हती. मारियस आणि सीना या लोकाग्रणींची जी तसे तीच याचीही होती व

त्यांच्याप्रमाणे या तत्त्वांचा तो निर्भयपणे उच्चार आणि पुरस्कार करी. पण सनदशीरपणा मात्र त्याने केव्हांही सोडिला नव्हता व लोक-पक्षांचे पुढारीपण म्हणजे मुर्दाड गुंडागिरी हाही न्याय त्याने पत्करला नव्हता. अर्थात् शत्रु खरा; पण त्याच्याबद्दलचा वचकसुद्धा आदर-मिश्रित होता. गेल्या साठ वर्षांत अनेक उलथापालथी झालेल्या होत्या. केव्हां वगिष्टांचा तर केव्हां लोकांचा पक्ष जोरावर येतोसा दिसे. पण एकंदरीने श्रेष्ठ हेच हुकमत चालवीत होते. जमिनीचे मालक बडे जमीनदार असून ते गुलामांकडून त्यांची मशागत करवीत, यामुळे सामान्य लोकांना फारशा जमिनीच नसत. रोम सोडून बाहेरच्या लोकांची मतदानाच्या हक्कांबद्दल सारखी हाकाटी चालूच होती. बंधमुक्त झालेल्या गुलामाच्या पुत्रपौत्रांचे समान हक्कांचे भांडण मुरूच होते. ज्यांच्या उपन्नावर गुजारा करावयाचा ते पो नदीच्या पलीकडील प्रांत नुसते लोंबटासारखे वागविले जात. त्यांस मतदान नव्हते. आणि मतदानाकडे पहावे तर मत म्हणजे नुसता पैका मिळविण्याची संधि आहे असे खुद्द लोकच मानीत. म्हणजे असे की, मताचा हक्क हवा म्हणून लोक भांडत; पण मिळाला म्हणजे आपली मते योग्य माणसांना न देतां लांच खाऊन पैसे पेरणाऱ्याला ते ती देत आणि मग मनासारखे कायदे झाले नाहीत म्हणून तिकडूनही असंतुष्ट बनत. ही दुःखस्थिति सुधारावयास सीझरला सिद्ध व्हावयाचे होते. वास्तविक स्याची स्वतःची प्रवृत्ति क्रांतीकडे मुळीच नव्हती; पण एकदम कांही उलथापालथ होऊं देणे किंवा न देणे हे श्रेष्ठांच्या कलावर अवलंबून होते. सुधारणा तर व्हावयास हव्या होत्या; श्रेष्ठांस त्या नको होत्या. आणि त्या करणार म्हणून म्हणणारा गर्डी रणावर दाखल झालेला होता. असा हा प्रसंग होता.

इ० सनपूर्व ९९ च्या जानेवारीत नवे कॉन्सल कामावर दाखल होणार होते. पण आधी डिसेंबरांतच बातमी पसरली की, सीझर

अधिकारावर येतांच शेतीचा कायदा सेनेटपुढे लगोलग येणार. अर्थातच उभयपक्षांत झुंजीची तयारी सुरू झाली. कामावर येतांच सीझरने एक अत्यन्त उपयुक्त उपक्रम सुरू केला. सेनेटसभेच्या वादविवादाचा सारांश रोजच्या रोज लोकांस कळेल अशा जागी तो चिकटविण्याची त्याने व्यवस्था केली. यामुळे सांगोवांगी हकीगतीवर अगर लुच्च्या बातमीदारांवर विश्वसण्याची जरूरी लोकांस राहिली नाही. मग शेतीचा कायदा त्याने सभेपुढे आणिला आणि कोणास कांहीं दुरुस्त्या, मुगडी, बदल सुचवावयाचे असतील तर ते त्यांनी सुचवावे असे त्याने सभामदांस सांगितले. त्याने करून घातलेल्या कायद्याचे वास्तविक स्वरूप असे होणे. सरकारच्या जमिनी फार थोड्या खंडाने अमीर-उमरावांकडे लागलेल्या होत्या. त्या त्यांच्याकडून नुकसानभरपाईने परत घेऊन परदेशच्या स्वान्यांवरून परत आल्यावर घरी रिकाम्या वसलेल्या शिपायांस व हिवाटावयास घ्यावयाच्या असा सीझरचा संकल्प होता. बरे, या परत घ्यावयास सरकारांत पुरेसा पैसा होता व तोही त्या शिपायांनीच मिळवून आणिला होता. शिवाय, शिल्क पैशांतून इतर ठिकाणी मिळतील तेथे जमिनी खरेदी करून त्यांवर रोम शहरांत जमा झालेल्या आणि निकामी राहिलेल्या लक्षावधि लोकांस नेऊन स्थापावे म्हणजे बेकारीचा प्रश्न थोडा तरी सुटेल असा सीझरचा अजमास होता.

पण मोठमोठाले जमीनदार, सरदार वगैरे जे श्रेष्ठ होते त्यांस वाटू लागले की, सीझर येथे थांबणार नाही. हा आपल्या हातून जमिनीची मालकी पुरी काढून घेईल. कोठल्या तरी उपटसुभांना आमच्या बरोबरीचे व खानदानीचे बनविण्याचा हा सीझरचा डाव आहे. “ आमच्या वाडवडिलांनी साम्राज्य विस्तारिले आणि आतांचे आधुनिक लोक म्हणजे पकडून आणलेल्या गुलामांचे लडके आमच्या बरोबरीने हक्कदारी सांगणार ” हा विचार त्यांस सहन होईना.



सिसरो



पॉम्पे

त्यांचा फुडारी कॅटो यानें एक दिवसभर सेनेटमध्ये सीझरवर सारखा भाडमार केला; इतका की, शेवटीं सीझरने त्याला कैद करावयाचा धाक घातला, तेव्हां तो गप्प बसला. सेनेटचे सभासद संतापानें बेफाम होऊन गेले. सीझरने चुचकारून पाहिलें, थोडें कमीजास्त करा असेंही सुचविलें; पण सेनेट त्या कायद्याच्या मसुद्याला शिवेनासुद्धां. शेवटीं 'जर तुम्ही माझ्या या मसुद्याचा विचारसुद्धां करणार नाही तर अखिल—मतदारसभेपुढें मांडून मी हा कायदा पास करून घेणार' असे निर्वाणीचे शब्द बोलून सीझरने सभा बरखास्त केली.

श्रेष्ठांना निराळाच दम होता. सीझर कॉन्सल म्हणून जशी अखिल-मतदार सभा त्यास बोलावितां येत होती, तशी बिब्यूलस यास कॉन्सल म्हणूनच ती बरखास्तही करतां येण्यासारखी होती. दुसराही एक बाण त्यांच्या भात्यांत होता. चांदण्याकडे पाहून अमुक दिवस कामाला अशुभ आहे असें कॉन्सलनें सांगितलें तर त्या दिवशीं काम होऊं नये असा शिरस्ता होता. जरूर पडली तर बिब्यूलसनें आपल्या या हक्काचा वाटेल तितके दिवस उपयोग करून कौन्सिलचें कामकाजच होऊं देऊं नये व अशा रीतीनें सीझरचा ताजा मसुदा आंबवून सोडतां यावा अशीही त्यांनीं तयारी करून ठेविली. इकडे सीझरनेंही टाकलेलें पाऊल परत न घेण्याचा निश्चय केला. दुसरे दिवशीं राजधानीतील मंडईचें पटांगण माणसांनीं फुटून गेलें. पटांगणांत कॅस्टरचें देऊळ होते; त्याच्या पायऱ्यांवर सीझर आणि पॅपे हे दोघेही उभे राहिले. शेजारी बिब्यूलस व त्याचे साथीदार तिघे दिव्युन्स हेही उभे होते. सीझरनें आपला मसुदा वाचून दाखविला आणि कांहीं फेरबदल करावयाचा असल्यास करा असें त्यानें बिब्यूलस यास सुचविलें. सबंध अफाट सभा रागद्वेषांनीं भडकून गेली होती. श्रेष्ठ-कविपुत्रांचे चयतालूज जाळून दांत करकडून सोडून दिले. बिब्यूलस

म्हणाला, 'मला असली क्रान्ति नको आहे, निदान मी कॉन्सल आहे तोंपर्यंत तरी मी ही घडू देणार नाही'. हें ऐकतांच लोकांनी त्याचा धिक्कार केला. जास्तच चिडून जाऊन तो म्हणाला, 'तुमच्यापैकी एकूण-एक माणसाला जरी हा कायदा हवा असला तरी यंदां तरी तो नाहीच नाही होणार. सीझरनें समय ओळखला आणि कोणत्या प्रसंगी कोणाची योजना करावयाची हें ध्यानांत घेऊन आपण बोलण्याच्या ऐवजीं त्यानें पाँपेला बोलण्याची विनंति केली. जमलेल्या लोकांत शिपाईगडी खूप होते; तेव्हां पाँपेची छाप सभेवर तत्काळ पडेल हें त्यानें हेरलें. पण यांत सीझरचा आणखीही एक खोल डाव होता. पाँपे लोकांसमोर उभा राहिला व साम्राज्य वाढविणारे आणि राष्ट्र श्रीमंत करणारे जे शिपाईगडी, त्यांची व शहरांतील दरिद्री लोक यांची कड घेऊन त्यानें सांगितलें कीं, मसुद्याचा शब्दन् शब्द आपणांस मान्य आहे. तत्काळ सीझरनें त्याजकडे वळून, जणुं कांहीं त्याला बांधून घेण्यासाठीं सर्वांना ऐकू जाईल असें त्यास विचारिलें, "असें जर आहे तर हा कायदा येथें पास होऊन सुद्धां कोणी लोक तो मोडू लागले तर तुम्ही कायद्याची कड घेऊन उठाल ना?" पाँपेनें सीझरचा डाव ओळखला व कायदा त्याला खरोखरच हवा असल्यामुळें, तो गंभीर योद्धा नम्रपणानें पण डुरकणी फोडून म्हणाला, "हां, कॉन्सल-साहेब, मी तर गरीब साधा माणूस आहे. माझ्या हातीं अंमल कांहींच नाही; पण जर तुम्ही लोक माझी मदत चाहतां तर येवढें सांगतो कीं, या कायद्यावर कोणी तरवार उपसली तर तो सांभाळण्यासाठीं मी आपली ढाल खास पुढें करीन." हें ऐकतांच आपली शिपायाची गर्दन फुगवून एक लाख शिपाई गर्जून ओरडले, "भले बहादुर ! भले बहादुर !" पाँपेच्या मागून कॅसस उभा राहिला. त्यानेंही संमति दिली. हा प्रकार पाहून व आपल्याच स्वर्गीयांची ही वर्तणूक पाहून जमीनदार श्रेष्ठ अगादीं चिडून गेले.

बिब्यूलस व लोकांचे तिथे फितूर ट्रिब्यूनस यांनीं हरकती घेतल्या. आजचा दिवस मुहूर्ताचा नाही; आणि म्हणून सभा बरखास्त आहे असेंही बिब्यूलस ओरडून म्हणाला. किंबहुना सर्व वर्षभर असल्या कायद्याला मुहूर्त नाही असेंही ठरवीन असें तो म्हणत होता; पण जनसंमर्दाच्या निषेधवचनांच्या कल्लोळांत त्याचें म्हणणें कोणास ऐकू-
 ङ्ही जाईना. लोक संतप्त होऊन पायऱ्यांकडे धावले. त्यांनीं बिब्यूलसला धरून खालीं आपटले, त्याच्या रक्षकांच्या यष्ट्या मोडून टाकल्या, आणि फितूर ट्रिब्यूनसना चांगलें झोडपून काढिलें. मार्गें आलेला कंटोही मोठा अडेल होता. इतकें झालें तरी त्याचें शिव्या-
 शाप आणि हातवारे चाललेच होते. शेवटीं पोलिसांनीं त्याची उचलबांगडी करून त्याला उचलून नेलें. मग थोडी स्थिरस्थावर होऊन सभेनें कायदा पसार केला; इतकेंच नव्हे, तर तो प्रत्येक सेनेटरनें सुद्धां हा कायदा पाळलाच पाहिजे असाही आणखी एक कायदा पास केला!

ही सीझरची चढाई पसंत नसली तरी सेनेटर्सनीं या मनः-
 स्थितींत सुद्धां झालेल्या कायद्यांना संमति दिली. बिब्यूलस मात्र सर्वावरच रागावून घरीं जाऊन बसला ! कायद्याची अंमलबजावणी लगोलग सुरू झाली; वीस लोकांची एक कमिटी नेमून सीझरनें तिजकडे हें काम सोंपविलें. याप्रमाणें पाँपेच्या शिष्यांची आणि क्रॅससच्या शेतकऱ्यांची सोय लागली. पाँपेनें आशियांतील प्रांतांची जी व्यवस्था लाविली होती तीहि सरकारांतून पसंत म्हणून ठरविण्यांत आली. सेनेट मात्र आतां कोणचेंच काम पाहीना म्हणून सीझरनें अखिलमतदारसभेशीं सर्व व्यवहार ठेवला. तो दारें लावून घरीं बसलेला बिब्यूलस त्रासिक स्वरानें दर वेळीं ओरडत असे कीं, हें मला पसंत नाही, तें मला पसंत नाही. परंतु सीझर या घरबशी

जोडीदाराचें कांहीं एक ऐकेना. त्यानें जरूर होते ते कायदे भराभर पास करून टाकले.

न्यायाधिकांच्या अंगावर शस्त्र चालविण्याची संवय गुन्हेगारांना लागत चालली होती; लोक व्यभिचारी बनत चालले होते; न्यायाधीश लोक लांच खाण्यास सोकावलेले होते; मुलकी जमाबंदीकडील लोक पैशाची फार अफरातफर करीत; खोट्या नाण्यांचीही पैदास फार होऊं लागली होती; सरकारी कंत्राटे देण्यांतही लांचलुचपत चालत असे; निवडणुकांच्या वेळीं भागटे उमेदवार पैसा देत व तोंडानें लोकसत्तेच्या बाता झोकणारे लोक खुशाल मतांचा विक्रा करीत; आणि परप्रांतांवर धाडलेले सेनापति लुटीचा व खंडणीचा अपहार करून गबर होत असत. हे सर्व प्रकार बंद करण्याची हिंमत धरून सीझरनें आपल्या कॉन्सलदारींत योग्य ते कायदे पसार केले व रोम शहर आणि रोमन साम्राज्य यांतील बजबज बरीच कमी केली. अर्थात् या त्याच्या शूरपणाबद्दल लोकांनीं त्याला दुवा दिला असेल हें लिहावयास नकोच; पण ही सर्व घडामोड होईतोंपर्यंत त्याची मुदत भरत आली व कायद्याप्रमाणें कॉन्सलदारीच्या शेवटीं साम्राज्यांत कोठें तरी कारभारी म्हणून जावयाची वेळ जवळ आली !

लोकशाहीच्या अनेक गैरसोयीपैकी ही एक आहे कीं, लोकांनीं आपल्याला हवा आहे तो माणूस आणून जो कामास जुंपावा आणि त्याला थोडा अवसर मिळून अनुभव मिळावा तोंच नव्या निवडणुकी दाखल होतात व रहाळत चाललेल्या वाकब कामगारांचीं आसनें अस्थिर बनू लागतात. पण सीझरला प्रकृत्याच ही सेनेटच्या आणि सभांच्या भांडणाची विशेषशी आवड नव्हती. जेवढ्या गोष्टीं करावयास हव्या होत्या तेवढ्या त्यानें पार पाडल्या होत्या म्हणून बाहेर जावयास तो कबूल होता. पण जर बाहेर जावयाचेंच तर

उगाच माशा मारीत बसावयाचा कारभार हातीं न घेतां एखादा धका-
धकीचा मामला मिळाला तर पहावा अशी मात्र त्याची इच्छा होती.

वास्तविक पाहतां कॉन्सलदारीनें त्याचें मोठेंपण सर्वांच्या प्रत्ययास
आलें. त्याची लोकांसाठीं निर्भयपणें झगडण्याची तयारी स्पष्ट झाली.
व रोमन राज्य हें, या किंवा त्या वर्गपेक्षां, मोठें असून तें टिकविण्या-
साठीं औदार्य पत्करून लोकसत्ता अधिकाधिक लोकांत पसरूं द्यावी
हा विचारही त्यानें कृतीनें खरा करून दाखविला. पण सीझरचें खरें
वैभव हें नव्हें. त्याचें नांव इतिहासाला मोठा मुत्सद्दी म्हणून इतकेंसें
आठवत नाहीं, तर धुरंधर सेनापति आणि जगांतील दोन-चार
जगज्जेत्यांपैकीं एक म्हणून आठवतें. सध्यां तो त्रेचाळीस वर्षांचा
होता. पण यांपैकीं स्पेन देशांतलीं दोन वर्षे सोडलीं तर बाकीचीं
प्रौढपणचीं सर्व वर्षे या पक्षापक्षांच्या भांडणांत व एकमेकांचे रागद्वेष
खिजविण्यांतच गेलीं होती. स्वतंत्रपणें एकादें प्रचंड काम हातीं
घेऊन तें करून दाखवावें आणि लोकांवर छाप बसवावी ही त्याची
हौस अजून शिल्लकच होती. ती भागावयाची वेळ आतां प्राप्त झाली.

आल्प्स पर्वताच्या पलीकडे गॉल्स, बेल्जी, नव्ही, सेक्वानी, एडुई,
हेल्वेटी अशा अनेक जमाती थेट उत्तर समुद्रापर्यंत पसरलेल्या होत्या.
गॉल्स सोडून त्यांतील बहुतेक लोक अर्धवट रानटी आणि उनाडच
असत. दोनदोन तीनतीन लाखांचे तांडे बनवून या जमातीं मुख-
भर भटक्या मारीत आणि साधल्यास स्थायिक लोकांच्या वस्तीवर
जाऊन अचानक कोसळत असत. यांपैकीं एका म्हणजे गॉल नांवा-
च्या जमातीनें मार्गे एकदां रोम शहराचा जवळजवळ निःपात केला
होता व कित्री नांवाच्या जमातीनें तर मारियसच्या अमदानींतच रोम-
वर दौड करण्याचा धाक घातला होता. याचा अर्थ असा कीं,
रोमन साम्राज्यावर ही रानटी लोकांची एक तीक्ष्ण तलवार सारखी
लोकत राहिली होती. ती केव्हां पडेल आणि रोमन राष्ट्राचा छेद

होईल याचा नियम नव्हता. मधून मधून बातम्या येत कीं, आज अमुक जमातीनें तमकीकडे प्रयाण केलें; तमकीनें अमुक मुलूख उध्वस्त केला. अर्थात् रोमन लोकांच्या पोटांत ऐन वैभवोपभोगांतही धस्स होई. सीझरसारखा मोहरा आतां रिकामा झाला होता. तेव्हां त्याला ही कामगिरी सांगावी आणि उत्तरेकडची कांहीं कायमची व्यवस्था झाल्यास पाहावी असा विचार करून राष्ट्रानें त्यास उत्तरेकडे पाठविलें. हें प्रकरण इतकें लांबत जाईल आणि सतत नऊ वर्षे आपल्याला तिकडे अहोरात्र झगडा करावा लागेल अशी सीझरची अटकळ नव्हती व रोमन राष्ट्राचीही नव्हती. पण एकदां त्या कामांत हात घालतांच तसलीं शेंकडों कामें त्याजवर गडगडत आलीं. पण येतील तितकीं झपाटून टाकण्याची पूर्ण शहामत आपल्या अंगीं आहे हें सीझरनें सर्व जगास सिद्ध करून दिलें. खरोखर, सीझरच्या उत्पातांनीं भरलेल्या चरित्रांतील हें उत्तरेकडील युद्धाचें पर्व वीर, अद्भुत व करुण अशा रसांनीं थबथबून भरलेलें आहे; पण त्यांतील प्रसंगांत सारखेसारखेपणा आणि त्यांची संख्याही फार असल्यामुळें त्यांचें वर्णन फार विस्तारानें देतां येत नाहीं. रक्तपाताला आणि कत्तलींना लागणारा कडवेपणा सीझरच्या ठिकाणीं पूर्ण भरला आहे हेंही ह्या झगड्यांत दिसून आलें. “ रोमन साम्राज्याची उत्तरनिर्वेध करणें ” हें ध्येय असें एकदां ठरल्यावर किती लक्षमाणसें आपण ठार मारतो याची फिकीरच त्यानें केली नाहीं.

स्वित्सर्लंडमधील डोंगराळ प्रदेशांतून हेल्वेटी जमात वरचेवर धाक दाखवीत असे, तिला वठणीवर आणावयाचें ठरवून सीझरनें प्रथम तिकडे कूच केलें. इतक्यांत वरून बातमी आली कीं, ३,६८,००० हेल्वेटी लोक आपापलीं ठाणीं सोडून पश्चिमेकडे निघाले असून रोमन साम्राज्यांतून वाट काढीत पश्चिमेकडे जाणार आहेत. ही टोळधाड वाटेसाठीं कां होईना; पण एकदां दृष्टांत

शिरली म्हणजे काय अनर्थ उडेल हें सीझरला माहीत होतें. झपाट्यानें पुढें जाऊन त्यानें वाटेतील नदीचा पूल मोडून पाडला. दरम्यान हे हेल्वेटी नदीवर येऊन दाखल झाले व त्यांनीं सीझरला नदीपार होऊन तुमच्या मुळखांतून जाण्याची परवानगी द्या असा निरोप धाडिला. पंधरा दिवसांत उत्तर धाडतो म्हणून सीझरनें जबाब पाठविला, व लढाई पंधरा दिवस पुढें ढकलून, दरम्यान पूर्ण तयारी करून मग साफ सांगून पाठविलें कीं, वाट मिळणार नाही. थोडें तोंड फिरवून ते रोमन सरहद्दीच्या शेजारून जाऊं लागले. त्या वेळीं सीझरला पक्का वहीम आला कीं, या रानटांचें पश्चिमेकडील प्रयाण म्हणजे पश्चिमेकडील गॉल देशांत रोमनांविरुद्ध होऊं घातलेल्या प्रचंड डावाची प्रस्तावना आहे. अर्थात् शेजारीं जाऊं देवोत कीं न देवोत, आपल्या रक्षणासाठीं तरी त्यांना हाडूं देतां उपयोगी नाही असें सीझर यानें ठरविलें. त्यांनीं मात्र शोण-नदी-पार होण्याचें काम सुरू केलें. त्याच्या फौजा दोहींकडे पांगल्या आहेत हें पाहून सीझरनें जोराचा हल्ला केला व एक संबंध तुकडी कापून टाकली. आम्हीं काय करावें म्हणून त्यांच्या नायकांनीं धाडलेल्या निरोपास 'आल्या वाटेनें परत जावें व परत येणार नाही म्हणून माणसें ओलीस घावीं' असें उत्तर सीझरनें धाडिलें. हेल्वेटींनीं उत्तर केलें, 'ओलीस देण्याची आमच्यांत चाल नाही. मागण्याची मात्र आहे !' थोड्याच दिवसांत लढाईस तोंड लागलें. त्यांच्यापाशीं ९२००० कडवे जवान लढाईस तयार होते. सीझरची फौज लहान होती; पण युद्धकलेचें ज्ञान आणि शिस्त यांपुढें नुसत्या आडदांड-पणाचें आणि तामस बेकामपणाचें कांहीं चाललें नाही. बारा वाजल्या-पासून रात्र पडेपर्यंत घनचक्रर युद्ध झालें. हेल्वेटींची निमी फौज गारद झाली. उरलेल्यांनीं बायकांपोरांकडे पाहून पालविलें आणि ते सीझरला शरण आले. एवढी उठलेली वावटळ सीझरनें जागच्या जागीं

जिरवून टाकली; यामुळे घरचे मित्र व उत्तरेकडील शत्रु चकित होऊन गेले. दुडुगरीवर हात ठेवणाऱ्या गॉल लोकांनी अभिनंदनासाठी वकील धाडले. पण मोठे काम अजून पुढेच होतें.

स्वित्सरलंडच्या पलीकडील जर्मन्स हे फार मगरूर व त्यांचे संख्या-बलही अवाढव्य असे होते. अॅरिओरस्टस हा त्यांचा तरुण म्होरक्या वरून वरून रोमनांस इमान दाखवी; पण पोटांतून त्यांजवर जळफळत असे. त्याचा समाचार सीझरला घ्यावयाचा होता; कां की, आज ना उघां हे रानटे एक होऊन रोमन राष्ट्राच्या चिंध्या करणार हें स्पष्ट होतें. तसेंच हे जर्मन्स रोमन मांडलिकांच्या मुलुखांत शिरलेले होते. मोठी तयारी करून सीझर त्यांजवर चालून गेला. त्यांच्या पुढाऱ्याने मुलाखतीसाठी सीझरला बोलाविलें व तेथें विश्वासघात करून त्याला पकडण्याचें त्यानें ठरविलें. भेटीच्या वेळीं सीझरला लाचलुचपतीचेंही तो बोलला आणि तुम्हांला तुमच्या देशांत कोणीही विचारीत नाही, तुम्हांला धरण्याविषयी मला गुप्तांतून लिहून आलें आहे अशा अनेक गोष्टी करून त्यानें ठरविल्याप्रमाणें सीझरवर अचानक छापा आणला; पण तो झिजाडून देऊन सीझर आपल्या तळावर परत आला. त्याच्या फौजाही जर्मनांचे नांव ऐकून थोड्या दणकल्याच होत्या व कित्येक पलटणींनीं हुकूम तोडण्याचेंही ठरविलें होतें. पण सीझरनें धाक दाखवून, चुचकारून, पाठ थोपटून त्यांस ताळ्यावर आणिलें. झुंजाला तोंड लागलें. जर्मन्स राक्षसांसारखे लढले; पण रोमनांची शस्त्रे फार नामी होती यामुळे जर्मनांचा तग निघेना. ते घाबरे झाले आणि लढाई टाकून सुसाट पळू लागले. सीझरचा हा दुसरा मोठा विजय होय.

जर्मनांचा मोड झाला पण अजून बेल्जी आणि नव्ही हे ताठरच होते. फ्रान्सच्या उत्तरेकडे तो स्वरेनें चालून गेला; आणि दाखला कधी न शिबणाऱ्या त्या रणशूर नव्हीशीं स्वामें गांठ घातली. दुकर

खळीस येतो तसे हे नव्ही लढले. त्यांनीं सीझरला एकदां सपाटून चोप दिला; पण सीझरची दौड मोठी, आवरशक्ति मोठी आणि युद्धकलेचें ज्ञानही मोठें. तरी या उत्तरेकडील युद्धांत सीझरलासुद्धां घाबरें करणारा हा बलाढ्य शत्रु ठरला. अशा शत्रूशीं सीझरनें कधीं कोणीं ऐकला नाहीं असा सामना केला आणि सर्व रणांगण नव्हीच्या रक्तानें नाडून गेलें. सीझरच्या या तिसऱ्या विजयानें उत्तरेकडील शत्रूंची कंबर बसल्यासारखी झाली. उत्तरेकडे वर सरकून सीझर इंग्लिश चॅनलवर जाऊन उभा राहिला. आल्प्सपासून उत्तर समुद्रापर्यंत म्हणजे आसेतुहिमाचल मुख्य सीझरनें पायदळीं घातला आणि रोमन साम्राज्याची ध्वजा समुद्र वलांडून खुद्द इंग्लंडांतही फडफडू लागली. पुढील वर्षी शत्रूंचें दुसरें एक पीक आलें. तेंही सीझरनें हातोहात कापून टाकलें आणि तिकडील मुख्य निष्कंटक करून टाकिला. या नऊ वर्षांत सीझरनें ३०,००,००० लोकांशीं लढाया केल्या. ८०० शहरें चढाई करून घेतलीं; ३०० राष्ट्रें खालसा केलीं; दहा लक्ष लोक ठार केले आणि दहा लक्ष कैद करून नेले; नेपोलियन हा आजपर्यंतच्या मारेकऱ्यांत मोठा मारेकरी म्हणून समजतात, पण त्यानें तरी इतकीं माणसें मारलीं असतील कीं नाहीं कोणास ठाऊक !

सीझरच्या या यशोदुंदुभीनें रोम शहरांतील लोकांच्या कानठळ्या बसेसें झालें. मित्रांच्या आनंदाला सीमा राहिली नाहीं; व शत्रूंना त्यांच्याशीं दावा धरण्याची लाज वाटूं लागली.

मग क्रॅससला वाटलें, आपणही कांहीं पराक्रम करावा. म्हणून त्यानें युफ्रेटीसकडे एक स्वारी काढली; पण त्याला लढाईचें कांहीं ज्ञान नव्हतें. तो नुसता नवकोटनारायण होता. पहिल्याच लढाईंत त्याचा पराभव होऊन तो मारला गेला. म्हणजे सीझरच्या लोकपक्षापैकी एक आधार कोसळला. दुसरा जो पाँपे तोही डळमळू लागला. कारण सीझरच्या शत्रूंनीं तो दिपून गेला व त्याला मत्सर वाटूं लागून तो श्रेष्ठांच्या अंगास

मिळाला. रोम शहरीं कित्येक लोकांना असें वाटूं लागलें कीं, या जयांनीं सीझर शेफारून जाईल व ससैन्य येऊन रोमचा मालक होऊन बसेल. म्हणून सेनेटनें त्याला एक वर्ष आधीं परत बोलाविलें. पॉपेनेंही यास होकार भरला. मोहिमशीर सरदारानें फौज खालसा करून सडें परत यावयाचें तसें या असा हुकूम सेनेटनें त्यास केला. सीझरनें उत्तर केलें कीं, पॉपेची फौज खालसा करा मग मी आपली करतो; पण जास्त न बोलतां तो रुबिकॉन नदी उतरून खुद्द रोमन भूमीवर ससैन्य दाखल झाला. याचा अर्थ असा कीं, रोमन रिपब्लिकचा कायदा त्यानें पायाखालीं तुडविला. हें त्यानें गैर कृत्य केलें; पण लोक त्याला अनुकूल होते. या दहा वर्षांत पॉपेही आंबल्यासारखा झाला होता. लोकांचा कळ पाहतांच पॉपे इटली सोडून गेला. पण तो शत्रु बनला, हें पाहून सीझरनें त्याला उसंत पडूं दिली नाहीं. त्याचा निःपात करावयाचें ठरवून सीझर ग्रीसपर्यंत गेला. मग पॉपेचा मोड होऊन तो इजिप्त देशांत गेला. तेथें त्याला इजिप्तच्या राजानें ही ब्याद येथें नको म्हणून ठार मारून टाकलें ! याप्रमाणें या महानुभाव पॉपेचा अंत झाला; यामुलें लोकपक्षाचा झुकलेलाच पण दुसराही खांब बसला. तिकडे कॅटोनें आफ्रिकेंत श्रेष्ठांची जमवाजमव चालविली होती. म्हणून सीझरनें तिकडे जाऊन त्याचा मोड केला. म्हणून कॅटोनेंही आत्म-हत्या केली. शेवटीं सीझरच्या पिढीचे सगळे दांडगे लोक नाहींसे झाले. फक्त सिसरो काय तो उरला; पण तो नुसता तोंडपाटील होता. यद्प्रमाणें आफ्रिकेपासून इंग्लंडपर्यंत व टायग्रीसपासून पोर्तु-गालपर्यंत सीझरला निर्वीरमुर्वातलम् झालें. वीस दिवसपर्यंत रोम शहरांत जयजयकार चालू होते. होत्या त्या सगळ्या, आणि नव्हत्या त्या उत्पन्न करून, सेनेटनें सर्व पदव्या त्याला दिल्या. आपल्या विरुद्ध ज्यांनीं खटपटी केल्या होत्या त्यांना सीझरनें उदार मनानें माफी दिली. शत्रूचे कागदपत्र त्याच्या हातीं अचानक लागले; पण

ते त्याने न वाचतांच जाळून टाकले. त्यांत त्याचा थोरपणा दिसून येतो. लोकांस हवे होते ते कायदे त्याने केले. सूला आणि पॅपि यांची स्वदेशाबद्दलची कामगिरी लक्षांत घेऊन त्याने त्यांचे पुतळे उभे केले आणि 'मरणान्तानि वैराणि' हा न्याय खरा केला. आपली खासगी मिळकत त्याने लोकांच्या नांवाने करून दिली व सावकारांस साफ न बुडवितां कर्जबाजाऱ्यांना सुटी दिल्या. लोकांतील अनीतीला आळा घालण्यासाठीं कायदे केले. सेनेटमध्ये फक्त श्रेष्ठच असत, तेथे इतरांचाही प्रवेश त्याने कायदेशीर ठरविला. पंचांगांत म्हणजे कालमापनांत फार चुका सांचत आल्या होत्या; म्हणून चालू वर्षांत तीन अधिक मास धरून कालमापन शुद्ध केलें व सौरवर्ष चालू केलें. तेव्हां वर्ष मार्चांत सुरू होई. वर्षाच्या पांचव्या महिन्याला त्याने जूलियस म्हणजे जुलै हें आपलें नांव दिलें. असो. अशा प्रकारे त्याने रामराज्य चालू केलें. दरम्यान सीझरला राजा करावें अशी हूल कोणी भक्तांनीं उठविली, अथवा खुद्द सीझरनेच तो डाव खेळून पाहिला असें कोणी म्हणतात. भर दरबारांत ऍटनीने त्याच्या डोक्यावर राजमुकुट ठेवीत ठेवीत म्हटलें, "लोकांच्या तर्फे मी आपणांस हा अर्पितों." पण लोकांतून निषेधध्वनि उमटला. सीझर तर सावधानच होता. तो उंच घोष करून म्हणाला, 'हें राजभूषण मला नको, नको, नको; त्या देवतेला घाला.' त्याच्या वैयांनीं या गोष्टीचा फायदा घेतला. सीझरला आतां ५६ वें वर्ष लागलें होतें. पोटीं पुत्रसंतान नव्हतें. म्हणून भाचीचा मुलगा त्याने दत्तक घेतला, हाच पुढें ऑगस्टस म्हणून गाजला.

सीझरची काठी उंच व सडपातळ होती. केवळ चेहऱ्यावरून पाहिलें तर तो इतर रोमन लोकांच्या मानाने, जास्त सुसंस्कृत असावा असें दिसे. त्याचे कपाळ हुंडें आणि रुंद असून नाक पातळ व उंच होतें. ओंठ मोठेच होते; पण डोळे मात्र गरुडाच्या

डोळ्यांसारखे काळसर घारे होते आणि गर्दन मोठी वळीव व भरलेली दिसे. तो दिसण्यांत फिकट दिसे. दाढीमिशा काढावयाचीच त्याची पद्धत होती. डोक्यावरचे केंसही आंखूड व पातळ असून शेवटी शेवटी त्याच्या डोक्याला चांगलें टक्कल पडलें होतें. तें झांकण्यासाठी डोक्यावर तो हार घाली. सभेंत बोलत असला म्हणजे त्याचा आवाज उंच झाल्यामुळें कर्कश बने. मरेतोपर्यंत त्याची प्रकृति अगदी खण-खणीत राहिली होती. फक्त शेवटच्या वर्षी त्याला वाताचे झटके येऊ लागले होते. कोणी म्हणतात त्याला जन्मभर घुरें येत असे. त्याला आंधोळीस पाणी फार लागे. आणि एकंदरीं सगळ्याच बाबतींत स्वच्छतेसंबंधी तो फार खाराखिरी करी. जेवतांना चांगलें लागलें म्हणून उगाच अन्नावर ताव मारणें हें त्यानें कधीच केलें नाहीं. किंबहुना पानांत काय पडेल तें बिनतक्रार खावें हीच त्याची पद्धत होती. तो दारूला कधी शिवलासुद्धां नाहीं. तरुणपणीं तो चांगला पहिलवानासारखा दिसे. सर्व मर्दानी खेळ खेळण्यांत तो बडा पटाईत असून घोड्यावर बसण्यांत तर चांगलाच वाकबगार होता. या घोड्याच्या बाबतींत तर तो इतका चिकित्सक असे की, त्यानें आपल्यासाठीं म्हणून एका चांगल्या अवलादीच्या घोड्याची पैदास केली होती व तो घोडाही इतर कोणाचा स्वारी स्वतःवर होऊं देत नसे. या घोड्याच्या पायाला गेलें होतें व म्हणून सीझरला यश मिळतें असे लोक समजत. अगदी लहानपणापासूनसुद्धां सीझरच्या सचेपणाबद्दल त्याच्या मित्रांची खात्री असे. कोणी कुरापत काढली तरीसुद्धां भांडत बसण्याचा त्याचा स्वभावच नसे. चांगल्या कुलीन घराण्यांत वाढल्यामुळें त्याची नेहमींची वागणूक शांत, सम्यपणाची व आदबशीर अशी असे. एकदां असें झालें की, तो कोठेंसा जेवावयास गेला असतां पामांत वाढावयाची फोडणी अगदीं करून गेली होती. तरी आपणांस जेवावयास बोलविणारास आपण ती खाऊं नाहीं तर वाईट

शेटेल म्हणून, त्याने ती मुकाट्याने खाऊन टाकिली. ओपिअस नांवाच्या मित्राबरोबर रानांतून प्रवास करित असता त्यास एकदां एका खोपटांत मुक्कामास राहावे लागले. तेथे पहातात तों एकच अंधरूपण सांपडले. पण ओपिअस थोडासा आजारी असल्यामुळे त्याने ते ओपिअसला दिले व आपण स्वतः उघड्या भुईवरच निजला. वास्तविक या गोष्टीत विशेष कांहीं आहे असे नाही. पण कांहीं मोठ्या माणसां-वे मोठेपण असल्या बारीक गोष्टीपर्यंतसुद्धा पोचलेले असते इतके सावरून दिसून येते.

अशा या परम धीरोदात्त पुरुषाचा अंत नकळत जवळ आला. हा पुढे मार्गे राजा होणार ही हूल बद्धमूल झाली. भक्तांनी शखविलेला नैवेद्य विषवत् झाला. 'रोमन लोकसत्ता बुडणार' अशा खोट्या अफवा त्याच्या शत्रूंनी उठवून गुप्त कट आरंभिला. निकटचे मित्र तोंडदेखले हंसून शत्रु बनले. 'तुमच्या जिवाविरुद्ध कांहीं कट चालू आहे; संभाळा' असे इशारे अनेक आले; पण त्याने ते हंसण्यावारी नेले. आपणांस कोणी व कां मारावे हेंच ब्यास कळेना. हुजरेसुद्धा तो बरोबर घेईना व कमरेची तलवारही जवळ बाळगीना. इतका निर्धास्त तो बनला. मार्चची १५ तारीख आली. त्या दिवशीं सेनेटची बैठक होती; म्हणून या सर्वाधिकाऱ्यास निमंत्रण आले. मित्रांनीं खाजगतांत सांगितले कीं, 'जाऊ नका'. पण ते त्यानें मानिले नाही. घरांतून बाहेरपडतांना त्याचा स्वतःचा पुतळा होता तो एकदम खाली रेलला. हें अशुभ झाले; पण तो थांबला नाही. सडकेनें एका हितचिंतकाने भवितव्याची चिठी हातीं दिली ती त्यानें तशीच कुसकरून टाकिली. सेनेटमध्ये जातांच लबाड, कपटी, बदमाश, मानकापू पण बरबर हंसणाऱ्या अशा मित्रांनीं त्याचे स्वागत केले. आणि तों स्थानापन्न होतांच त्या कटवाल्यांनीं त्याच्या हातीं एक

अर्ज दिला. इतक्यांत एकानें त्याचा झगा हिसकला. ही खूण मिळतांच ते सर्व कटवाले आपल्या सुन्या घेऊन त्याच्यावर धावले. त्यांत पुत्रवत् मानलेला ब्रूटसही होता. “अरे ब्रूटस् तूंही ! (उलटलास)” असें तो खेदानें गद्गदून म्हणाला आणि आपल्या झग्याच्या पदरानें त्यानें आपलें तोंड झांकून घेतलें. एवढ्यांत त्याला दहावीस जखमा झाल्या. खालीं रक्ताचें थारोलें झालें आणि हा उमदा नरमणि, हा रणांगणावरचा व्याघ्र, हा लोकांचा कैवारी, हा विद्येचा व्यासंगी, हा पंडितांचा परामर्शी, हा मानव-जातीचा प्रगल्भ प्रतिनिधि, मान लटकी पडून, गतप्राण होऊन खालीं कोसळला. ही गोष्ट ख्रिस्ती सनापूर्वी ४४ वे वर्षी घडली.

येशू ख्रिस्त

जो इसवी सन सध्यां चालू आहे तो येशूच्या जन्मापासूनच धरलेला असल्यामुळे येशू केव्हां जन्मला हें निराळें सांगावयास नको. पॅलिस्तान प्रांतांतील गॅलिली परगण्यांत नाझारेथ येथे या थोर धर्मसंस्थापकाचा जन्म झाला. कोणी म्हणतात की, नाझारेथच्या नजीक असलेल्या बेथलेम गांवीं तो जन्मला. रोमन शकाच्या ७५० सालीं ऑगस्टस यानें आपल्या साम्राज्याची खानेसुमारी करविली. तेव्हां हुकुमाप्रमाणें सर्व लोकांना नांविनीशी बावयास ठाण्यावर जाणें प्राप्त होतें. येशूचा बाप जोसेफ हाही आपल्या बायकोस घेऊन बेथलेम ठाण्यावर गेला होता. मेरी गरोदर होती. दिवस भरले होते, पण ठाण्यावर जाणें प्राप्त होतें. तेथें मुक्काम असतांच मेरी प्रसूत झाली. धर्मशाळेंत बाळंतिणीची व्यवस्था नीटशी लागेना. शेवटीं मेरीनें मूल बाळंत्यांत गुंडाळून गव्हाणींत निजविलें. पलीकडील रानांत मेंढपाळ आपलीं मेंढरें राखीत होते. एकाएकीं परमेश्वराचा दूत त्यांजपुढें प्रगट झाला व म्हणाला, 'मी तुम्हांला शुभवर्तमान सांगावयास आलों आहे. तुम्हांस तारणारा आज जन्मला आहे. गांवांत जा आणि पहा. बाळंत्यांत गुंडाळून गव्हाणींत निजविलेले जें बालक तुम्हांस दिसेल, तेंच तुमचा तारक होय'. धनगर भयानें व आश्चर्यानें चकित झाले ! कारण, हा दूत परम दैदीप्यमान होता व त्यानें सांगितलेली वार्ता त्यांना अभावितच होती. दूत अंतर्धान पावला व धनगर लगबगीनें बेथलेमकडे निघाले. येऊन पहातात तों गव्हाणींत एक गोजिरवाणें अर्भक निजविलेले दिसलें. असें असें वर्तमान आपणांस देवदूतांनें येऊन सांगितलें, इत्यादि गोष्टी त्यांनीं इतरांस सांगितल्या. सर्व लोक बालकाचे दर्शन घेऊन आश्चर्य

करीत घरोघर गेले. आठ दिवस झाल्यावर तेथील पद्धतीप्रमाणे येशूची सुता करण्यांत आली व त्याचें नामकरणही झालें. पुढें पाहिला मुलगा म्हणून यरुशलेम येथील देवालयस ओहोरजत्रा करणें इष्ट असल्यामुळें सोयर सुटल्यानंतर आईबाप आपल्या मुलासह यरुशलेम येथें गेले. या शहरांत कोणी सायमन नांवाचा अत्यंत सदाचारसंपन्न असा एक गृहस्थ राहात असे. त्यास दृष्टान्त झाला होता होता कीं, 'तुला खिस्ताचें दर्शन झाल्यावांचून मरण यावयाचें नाही'. येशूला आईबापांनीं देवळांत आणतांच या सायमननें या लहानशा अवतारी पुरुषाला आपल्या हातांत घेतलें व परमेश्वराची स्तुति केली. पुढें काहीं दिवसांनीं पूर्वेकडील प्रदेशांतून कोणी मागी नांवाचे लोक यरुशलेम येथें येऊन बोलले कीं, 'यहुद्यांचा जो नवा राजा उत्पन्न झाला आहे तो कोठें आहे ? आम्हीं पूर्व दिशेला त्याचा तारा पाहिला व त्याला नमन करावयास आलों'. हें ऐकून तेथील राजा हेरॉड फार घाबरा झाला. त्यानें मुख्य मुख्य पुजारी व बडवे यांस जमा करून विचारिलें कीं, 'मागी म्हणतात त्या येशूचा जन्म कोठें झाला असावा ?' ते म्हणाले, 'बेथलेम गांवीं. कारण, पूर्वीचें असें भविष्यच आहे कीं, बेथलेम सुभ्यांतून इस्रायल लोकांना पाळणारा अधिकारी उत्पन्न होईल'. हेरॉड यानें मागी लोकांस सांगितलें कीं, 'तुम्ही या नवीन अवताराचा चांगला शोध करा. तो कोठें आहे हें कळलें म्हणजे मीही त्याच्या दर्शनास जाईन'. मार्गींनीं त्याचें मनोगत ओळखिलें. डोईवरील तारा जाईल तिकडे मागी गेले. येशू ज्या घरांत होता त्या घरावर येतांच तारा थांबला. खून पटून मागी घरांत गेले व त्यांनीं येशूस नमन केलें. आपले बटवे उघडून त्यांनीं सोनें, ऊद व बोळ हीं त्या मुलास अर्पिलीं व हेरॉड यास चुकविण्यासाठीं भलत्याच वाटेनें ते आपल्या देशीं निघून गेले. हेरॉडची ही दृष्ट इच्छा जोसेफ व मेरी यांनीं जाणून आपल्या गांवाहून मिसर

देशाकडे पलायन केले व हेरॉड मरेतोपर्यंत तीं तेथेच राहिलीं. जुन्या ख्रिस्ती पुराणावरून पाहतां हें असें घडून येईल अशी भविष्यवाणी आगाऊच झालेली होती. पुढें दरवर्षीं मुलाला घेऊन आई-बाप यरुशलमास जात. एकदां यात्रा संपवून परत जातांना त्यांना दिसून आलें कीं, येशू मार्गेच राहिला आहे. त्यांना वाटलें मुलें मुलें मिळून येत असतील; म्हणून तीं दोघें तशींच पुढें झटकलीं; पण तो येतां दिसेना. असें पाहून तीं दोघें पुन्हा यरुशलमास आलीं. पहातात तों शास्त्री-पंडितांच्या मेळांत बसून येशू कांहीं अध्यात्मचर्चा करीत आहे. त्याच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीवरून हा मुलगा महान् बुद्धिमान् आहे असें सर्व लोक उमगले. चर्चा आटोपल्यानंतर आईबापांबरोबर येशू नाझारेथ येथें गेला. वास्तविक या वेळीं येशूचें वय केवळ बारा वर्षांचें होतें. पण एवढ्याशा वयांत त्याच्या बुद्धीला प्राप्त झालेलें परिणत रूप पाहून हा पुढें अवतारी पुरुष ठरणार अशी सर्वांची खात्री होऊन चुकली. हा अवतारी पुरुष आहे ही कल्पना करणें व ही कल्पना जुळणें फारसें अवघड नव्हतें. कारण अवतार येणार आहे अशी भविष्यवाणी अनेकदां उठली होती व नवीन अवताराची वाट मिसर देशांतील सर्व शहाणे लोक आतुरतेनें पहात होते.

पण ही अवताराची भूक समाजास कां लागली होती? अवतार हा शब्द ख्रिस्ती किंवा मुसलमानी धर्मतत्त्वांप्रमाणें चुकीचा आहे. त्यांचा खरा शब्द म्हणजे 'प्रेषित' हाच होय. 'ज्या ज्या वेळीं धर्माची ग्लानि होईल त्या वेळीं मी अवतरतो, सज्जनांचें संरक्षण व दुष्टांचें निर्दलन मी प्रत्येक वेळीं करीत असतो' असें आश्वासन हिंदूंच्या देवानें त्यांस दिलें आहे. ख्रिस्ती देव स्वतः केव्हांही अवतरत नाहीं, तर आपल्या पुत्रास धाडतो. देव स्वतः अवतरतो, कीं पुत्रांकरवीं कार्यभाग उरकून घेतो याचा निकाल करणें केवळ आध्यात्मिकांसच शक्य आहे; पण इहलोकची घडामोड

पाहणारांस असें दिसतें कीं, कोणी ना कोणी—मग तो अवतार असो अथवा प्रेषित असो—भूलोकावर उत्पन्न होतो व त्या त्या ठिकाणच्या मनुष्ययोनीच्या जीवितांत जीं वैगुण्ये उत्पन्न झालीं असतील किंवा योग्य त्या गुणांचा अभाव असेल, तीं दुरुस्त करून किंवा ते गुण उत्पन्न करून लोकांच्या जीविताचा गाडा सुरळीत चालू करून देतो. म्हणजे असें कीं, पूर्वी उत्पन्न झालेल्या पीठिका झिजत जातात व भाबडीं माणसें त्या पीठिकांच्या धसड्यांसच लोंबकळत राहतात. त्यांना नवीन बंधनें हवीं असतात. लोक जेव्हां हून्या शाखाच्या विरुद्ध बोलूं लागतात तेव्हां त्यांना शाखच नको असतें असें नाहीं; तर तें जुनें शाख नको असतें. म्हणून नवीन शाख उत्पन्न करून त्या गवसणींत ह्यांचें जीवित जो कोणी बरोबर बसवून देईल तो त्या युगाचा आरंभक होय. ही गोष्ट इतिहासांत बरचेवर झालेली आपण पाहातो. एखादा मनुष्य आपल्या पिढीपुरताच तत्त्वज्ञानी किंवा कार्यकर्ता ठरतो—दुसरा एखादा अशी करामत करतो कीं, आजूबाजूचीं शंभर वर्षे त्याच्याच नांवावर मोडतात; लोक त्याला सेंचूरियन् म्हणतात. त्याची सदी संपली—म्हणजे त्याचीं शंभर वर्षे टिकणारी कल्पना संपली—म्हणजे नवीनाची सदी सुरू होते. हीच कर्तबगारीची व कल्पनेची व्याप्ति वाढत गेली म्हणजे आपल्या सामर्थ्यानें आजूबाजूच्या हजार वर्षांवर हुकमत गाजविणारा पुरुष निःसंशय उत्पन्न होतो असें दिसेल. यालाच कदाचित् लोक परमेश्वराचा अवतार अथवा प्रेषिताचें येणें म्हणत असतील. पण हें अवताराचें अथवा प्रेषिताचें येणें म्हणजे कोणच्याही ठिकाणीं ज्याची घटना झाली नाहीं असा कांहीं उत्पात नव्हे. किंबहुना ज्याला आपण उत्पात म्हणून म्हणतो तो बिनचौकिसबुद्धीला उत्पात वाटेल; कार्यकारणाची मीमांसा पाहणारांना वाटणार नाहीं. हे जे अवतारी किंवा प्रेषित पुरुष येतात त्यांच्या जीवितांतील संदेश केवळ त्यांच्याच

तोंडून पहिल्याने बाहेर पडतो असे नव्हे. त्या संदेशाची जरूरी आणि त्याची गुणगुण ही आधी कित्येक वर्षे समाजांत चाड असतात. इतकेच की, हळुहळू वाढत असलेल्या व मंद आवाजाने नादावत असलेल्या या संदेशाला त्याच्या हातीं भव्य व कदाचित् उग्र असे सुद्धा रूप प्राप्त होते व मग झोंपा काढणारे लोक एकमेकांस सांगतात की, 'उठा, अवतार झाला'; परंतु आधीच्या अज्ञानतिमिरांत जे 'संयमी' जागे असतात त्यांना प्रभातकालाची चिन्हें आधी दिसू लागतात. शुक्राचा तारा चमकू लागतो व पूर्व दिशा उजळू लागते. मागी लोकांना तारा दिसला व या ताऱ्याच्या मागोमाग येशूरूप ज्ञानसूर्याचा उदय खास होणार हें त्यांच्यासारख्या प्रज्ञावंतांनी निश्चित ओळखिलें होतें.

पण तेवढ्यानेच झालें नाहीं. आपापले जीवितहेतु न ओळखणारे आपण बहुतेक असतो. आपल्या मनाच्या आकांक्षा व आपापलीं सामर्थ्ये यांची तोलदारी कितपत आहे याचा हिशेब लागलेला नसतांनाच आपला जीवितहेतु निश्चित करणारे शेंकडों लोक असतात व प्रत्येक ठिकाणीं फसगत झाल्यामुळे रोज नवीन कामाची उठावणी करतात; पण असेही कांहीं थोडे असतातच, कीं जे मागचें पुढचें पहातात, आपलीं सामर्थ्ये तोलतात व मग त्यांस मनापासून असे वाटतें कीं, अमुक एक काम हें आपलेंच होय. त्यांत सर्व इयात खर्च केल्यावर आपल्याहून बलवत्तर माणसाची ते वाट पहात बसतात. या कार्मीं त्यांस मानहानि वाटत नाहीं. कारण ते तत्त्वज्ञानी असतात. येशू जन्मास येऊन आपलें काम करूं लागावयाच्या आधी त्या प्रांतांत जाऊन दि बॅप्टिस्ट म्हणजे बासिस्मा देणारा जोहान इत्यन्न झाला होता. हा जोहान याच कोर्टीतील होता. लोक पातकीं झाले आहेत, नीतिविचारांपासून भ्रष्टले आहेत, परमेश्वराची विकृत रूपें पूजात आहेत आणि सर्वांहून वर, मानव्याचे सर्व विचार ज्याच्या

रूपांत विलीन होतात त्याजवरची माणसांची श्रद्धा उडाली आहे, हें ज्ञाते लोक जाणतच होते; पण आतांच सांगितलेला जॉन समाजाची दुरुस्ती करण्याची कल्पना घेऊन उठला होता. हा धर्मसुधारक कडकडीत वैराग्यशील होता. कित्येकांच्या मते हिंदुस्थानांतील बुद्ध-भिक्षूंच्या संन्यासविषयक कल्पना त्यानें हिंदुस्थानांतच अभ्यासिल्या होत्या. काषाय वस्त्रे अंगावर घालावीं; उंटाच्या लोंकरीचीं वस्त्रे पांघरावींत; रानावनांत झाडाचा पाळा खावा; टोळ तोंडीं लावावे व फळांचा मगज खाऊन नरवंटीनें पाणी प्यावे; चाळीस चाळीस दिवस उपवास करून शरीर कष्टवावे व या देहदंडानें आत्म्यावरील पातकाचे लेप जाळून टाकावे; असें तो कित्येक वर्षे करीत होता. याप्रमाणें आपली तयारी घेतल्यावर लोकांस पुनीत करण्याचें काम त्यानें आरंभिलें. पण त्यास तरी शुद्ध कसें करावयाचें? येथून तेथून सारें राष्ट्र पातक्यांनीं भरून गेलें होतें. या सर्व पातक्यांचें पुढें काय होणार ही चिंता या योहान्नास लागली होती. जरूरीप्रमाणें तत्त्वज्ञान वळवितां येतें. या संकटावर इलाज म्हणून जॉननें ठरविलें कीं, लोक जर पश्चात्ताप पावतील व 'क्षमस्व' म्हणून परमेश्वरास शरण जातील तर ते उद्धरून जातील. ह्या इलाजाचा घोष त्यानें सर्वत्र उठविला. 'तुम्हांस पश्चात्ताप होऊं द्या. पश्चात्तापाचें चिन्ह म्हणून मी सांगतो हा प्रोक्षणविधि पवित्र जॉर्डन नदीचे तीरावर करा म्हणजे तुम्हांला सद्गति प्राप्त होईल' हाच त्याचा संदेश होय. हजारों लोक कीं, ज्यांनीं पातकें आचरिलीं होती; पण ज्यांना थोड्या शिक्षेनें सद्गति हवी होती, त्यांना पश्चात्तापाचा इलाज अर्थातच मानवला असावा. परमेश्वर न्यायी आहे हें तत्त्वज्ञान पातकी लोकांना मोठें जाचाचें बनतें व म्हणून ते असें ठरवितात कीं, तो दयालुही आहे. एकदां परमेश्वरास दयालु म्हणून मानिलें म्हणजे 'माझे अपराध पोटांत घाल' अशी प्रार्थना कसल्याही पातक्यास सहजच करतां येते. परमेश्वराचें

दयालुत्व जसे सोईचें आहे तसेंच पश्चात्तापाचें तत्त्वही सोईचेंच आहे. पण या प्रकरणांत उपरोधाचीही जरूरी नाही. पातक जर झाले असले तर त्याची निष्कृति पश्चात्तापानें होऊं शकेल याची मनोमय साक्ष सर्वानाच आहे, असो. बासिस्मा देणारा जॉन प्रायश्चिंताचा विधि सांगून व जॉर्डन नदीमध्ये बुचकळी मारावयास सांगून शेंकडों लोकांना पावन करून घेऊं लागला. सहस्रावधि लोक अशा रीतीनें मुक्त झाले. ठराविक धर्मोपदेशकांना मात्र हें नवीन कुलंगडें काय आहे हें कळेना.

हा वेळपर्यंत तिकडे येशू ख्रिस्त परमार्थविचारांत हलुहळू प्रगल्भ होत चालला होता. त्याच्या कानांवर जॉनच्या पराक्रमाची वार्ता पोहोचलेली होती. येशूपेक्षां जॉन हा सरासरी दहा पंधरा वर्षांनीं मोठा असेल. अर्थात् तितक्या मानानें, व तसेंच जॉनचें कडकडीत वैराग्य, त्याची फटिंग वृत्ति, लोकसेवेची आतुरता, व राजा असो कीं रंक असो, त्याच्या पातकाचा निषेध करतांना प्रवृत्तीस चढणारा त्याचा उन्माद यामुळे, येशूला तो आपल्याहून श्रेष्ठ आहे असें सहजच वाटले. अर्थात् हा वेळपर्यंत संभाषणपद्धतीनें त्यानें जे चार दोन शिष्य बनविले होते, त्यांसह तो जॉनकडे बासिस्मा घेण्यासाठीं गेला. जॉन जरी अगदीं कडकडीत व अधिकाऱ्यांशीं फटकळ असा होता, तरी तो चांगल्या माणसाशीं फार विनयानें वागत असे. येशूस पाहून त्याला वाटले कीं, हा पोरसवदा माणूस, पण आपल्याहून श्रेष्ठ आहे. तो म्हणाला, 'मी तुमचा जोडा पुसण्याच्या सुद्धां लायकीचा नाही. मीं तुम्हांस बासिस्मा काय द्यावा ?' येशू म्हणाला, 'आपण असें बोलूं नये. जी आशा मीं मनांत धरली आहे ती सफळ करावी'. मग जॉर्डनतीर्थावर जॉननें येशूस बासिस्मा दिला. ख्रिस्ती लोक मानतात कीं, या वेळीं आकाशाचे दरवाजे उघडले आणि परमेश्वराच्या शुद्ध हेतूस शोभणारे असें एक पांढरें स्वच्छ कबतर शांतपणें आकाशांतून खालीं येऊन येशूच्या मस्तका-

वर बसलें. जॉनने ओळखलें कीं, हा आपणाहून पूर्ण आहे. गोप्य कुंभाराच्या थापटणीनें वाजविलें असतें तर जॉनचें मस्तक बदवदलें असतें आणि येशूचें खणखणून वाजलें असतें. यापुढचा जॉनचा जीवितक्रम अतिशय संकटाचा व कष्टाचा गेला; पण आपल्याला त्याच्याशीं कर्तव्य नाहीं. राजसत्तेशीं हुजत घातल्यामुळें त्याजवर हे प्रसंग आले, हें पाहून येशूनें राजकारणाकडे दुकूनही पाहिलें नाहीं. जॉनची शुद्धिकल्पना मात्र त्यानें जोरानें पुढें टकलली व जॉर्डन नदीचें तीर मुक्त होऊं इच्छिणाऱ्या यात्रेकरूंनीं रोजच्यारोज फुलून जाऊं लागलें. त्याचें बोलणें गोड व त्यांतील अलंकार अगदीं साधे असून दाखले रोजच्या व्यवहारांतील असत. मांसाशन बंद करणें, ब्रह्मचारी राहणें, मद्यास स्पर्श न करणें या गोष्टी निदान धर्मद्रष्ट्यांना तरी जरूर आहेत असें तेव्हांचें मत होतें. येशूनें हीं व्रतें संभाळिलीं होतीं असें दिसतें. सर्व पॅलिस्टिन प्रान्तांतून पापविमोचनासाठीं येशूच्या मार्गे लोक धावूं लागले; पण केवळ गोड बोलणें, सदाचार-संपन्न असणें येवढ्यानेंच येशूला यश मिळालें असें नाहीं.

येशू हळुहळू चमत्कार करूं लागला होता आणि म्हणून लोक त्याच्या भोंवतीं जमूं लागले. तो एके दिवशीं आपल्या मावशीच्या घरीं जेवणावळ होती म्हणून गेला होता. कदाचित् पाहुणे आयत्या वेळीं जास्त आल्यामुळें पिपांतील द्राक्षारस संपून गेला. मावशीला आपल्या भाव्याच्या सामर्थ्याची कुणकूण आगाऊच लागलेली होती. ती बहिणीस म्हणाली, 'मुलाकडून माझी लाज राख'. येशूनें पहिल्यानें कांहीं करून दाखविण्याचें नाकारिलें. पण मग त्यानें घरच्या चाकरांस पिपें पाण्यानें भरावयास सांगितलीं व त्या पाण्याकडे एकदां पाहून तो वाढप्यास म्हणाला, 'आतां तुम्ही खुशाल वाढावयास न्या'. वाढपे पाहातात तों उच्छ्व द्राक्षारस पिपांतून भरलेला दिसला! येशूनें केलेल्या अनेक चमत्कारांतील हा पहिला होय.

अर्थात् त्याच्या भोवती शिष्यांचा मेळा झपाझप जमू लागला. थोडासा जोर उत्पन्न होताच दरसालच्या जत्रेसाठी येशू यरुशलमास गेला. देवाचें देऊळ हें भक्तीसाठी केलेलें. तेथें सत्त्वशील माणसांनी बसावें, भक्तांनी प्रार्थना करावी, आणि आर्तांना आश्रय मिळावा; पण तेथील देऊळ म्हणजे एक बडा सराफकट्टा झालेला होता. माणसें जमतात असें पाहून व्यापारी लोकांनी गुरामेंढरांचे बाजार तेथें सुरू केले होते, खबूतरें विकणारेही खबुतरांचीं खुराडीं घेऊन बसत असत, आणि लोकांच्या जिनग्या डुलवावयास सोकावलेले सावकार तेथेंच व्याजबद्दा करीत असत. हा तेथील प्रकार पाहून येशू पराकाष्ठेचा संतापला व चवताळून जाऊन त्यानें सराफांचीं खुर्द्यांचीं पोर्ती उधळून दिलीं. चौरंग उलथेपालथे केले आणि हातांत कोरडा घेऊन गुरामेंढरें व सावकार या सर्वांना त्यानें झोडपीत देवळांतून हांकून दिलें आणि तो उद्गारला कीं, 'मी परमेश्वराचा पुत्र आहे. माझ्या पित्याच्या मंदिराचा असा बाजार बनवूं नका'. अत्यंत शान्त व क्षमाशीलत्वाचा केवळ पुतळा म्हणून गाजत असलेल्या या धर्मसुधारकाच्या पूर्वचारित्र्यांतील संतापाचा कढ निःसंशय बोधप्रद आहे.

येथून पुढें थोडीसुद्धां काचकूच न करितां येशू बेलाशक सांगूं लागला कीं, 'येणार, येणार' म्हणून गाजत असलेला परमेश्वराचा प्रेषित तो मीच होय. मला त्यानें पाठविलें आहे व मी या पातकी जगाचा उद्धार करणार आहे. पातक्यांकडून मी इतकेंच वांछितों कीं, त्यांनीं मजवर श्रद्धा ठेवावी. मनांत थोडेंही किल्मिष न बाळगितां जो कोणी परमेश्वराच्या पुत्रावर म्हणजे माझ्यावर श्रद्धा ठेवाील त्यास सद्गति मिळेल. अशा प्रकारचें निश्चयाचें बोलणें जॉनच्या हातून होईना. कारण आपला अपुरेपणा त्यास नेहमीं प्रतीत होत असावा. उलट येशूला असली शंका केव्हां शिवलीसुद्धी

माहीं. आपण परमेश्वराचे पुत्र ही गोष्ट येशूनें अनेक चमत्कार करून सिद्ध करून दिली. तो नाझारेथ येथें गेला व प्रतिपादनासाठीं त्यानें धर्मग्रंथ उघडिला, तों आरंभालाच अशी ओळ निघाली कीं, 'हीन, दीन, पातकी जे कोणी असतील त्यांस सद्गति मिळेल आणि परमेश्वराचें राज्य लवकरच सुरू होईल. हें शुभवर्तमान सांगा-वयास परमेश्वरानेंच मला अभिषिक्त केले आहे'. यांतील मर्म म्हणजे स्वतःकडे प्रेषितत्वाचा अधिकार घेण्याचा येशूचा हेतु श्रोत्यांच्या ध्यानांत आला. त्यांना हें खपलें नाहीं. त्यांनीं त्यास गांवाबाहेर घालविलें व 'तुझा कडेलोट करूं' अशीही धमकी त्यास दिली. येशू मुकाट्यानें तें गांव सोडून निघून गेला. यापुढें त्यानें हें श्रद्धेचें प्रतिपादन इतकें वाढवीत नेलें कीं, आपल्यावर जो श्रद्धा ठेवील त्याला सर्व पाप माफ करण्याची जिम्मेदारी त्यानें स्वतःकडे घेतली. लोक म्हणत, 'एका देवावांचून पापाची क्षमा करण्याचा अधिकार कोणास असणार आहे?' येशू उत्तर देई, 'मी त्याचा पुत्र आहे. तो अधिकार मला आहे'. एकदां आपल्या या बोलण्याचें प्रत्यंतर त्यानें लगोलग दाखविलें. हातापायांची जुडी होऊन खुडुक बनलेल्या एका रोग्याला तो म्हणाला, 'तुला तुझ्या पातकाची मी क्षमा करतो; तूं जागचा ऊठ व डोक्यावर खाटलें घेऊन चालूं लाग'. येशू इतकें बोलतांच तो कित्येक वर्षांचा जरत्करू तटकनू उभा राहिला ! प्रतिपादन आणि त्याचें प्रत्यंतर हीं एकमेकांच्या इतकीं नजीक असल्यामुळे लोकांचा विश्वास अर्थातच बळावत चालला.

पुढें आपल्या शिष्यांपैकीं त्यानें बाराजण निवडून काढिले व त्यांना 'प्रेषित' असें नांव दिलें. या बारा जणांस त्यानें केलेलें प्रतिपादन फार महत्त्वाचें आहे. तो म्हणे, "जे मनानें नम्र आहेत, ते विश्वाचें राज्य करतील. जे मनानें खिन्न झाले आहेत त्यांनाच शांति प्राप्त होईल. जे कोणी लव्हाळ्यासारखे नम्र आहेत, त्यांच्या वांट्याला

पृथ्वीचें वतन येईल. ज्या कोणास खरी परमार्थाची तहान लागली आहे ते तृप्त होतीलच होतील. जे स्वतः लोकांवर दया करतात, ते स्वतः दयेस पात्र होतील. जे अंतःकरणानें शुद्ध, त्यांना परमेश्वर भेटेल. तुम्ही आज माझ्या मार्गे फिरत आहां, पण तुम्ही त्याच वेळी धन्य व्हाल किंवा धन्य ठराल, कीं जेव्हां लोक तुमची निंदा करतील, तुमच्या पाठीस लागतील, व माझ्यासाठीं तुमच्या कपाळीं सर्व तऱ्हेचे अपवाद येतील. शपथ वाहूं नका; आकाशाची शपथ वाहूं नका, कारण तें देवाचें आसन आहे; पृथ्वीची वाहूं नका, कारण कीं, ती परमेश्वराची पायरी आहे; यरुशलेमची वाहूं नका; कारण कीं, ती त्याची राजधानी आहे; इतकेंच काय, स्वतःच्या मस्तकाची सुद्धां आण वाहूं नका; कारण कीं, तें तुमचें नव्हे. त्या-वरचा एकही केंस आपल्या इच्छेप्रमाणें तुम्हांस काळा किंवा पांढरा करतां येत नाहीं. 'होय' म्हणावयाचें असेल तर 'होय' म्हणावें, 'नाहीं' म्हणावयाचें असेल तर 'नाहीं' म्हणावें. याहून जास्त जें बोलाल ती सैतानाची बरळ आहे. वाइटाचा प्रतिकार करूं नका; इतकेंच नव्हे तर कोणीं तुमच्या उजव्या थोबार्डीत मारली, तर डावा गाल त्याज-पुढें करा. जर कोणीं तुम्हांवर फिर्याद केली आणि अंगचा सदराही छिनवून नेला तर त्यांस म्हणावें, 'हें धोतरही घेऊन जा'. जो कोणी तुम्हांस वेठीस धरून मैलभर रखडीत नेईल, त्यांस म्हणावें, 'मी तुज-बरोबर आणखी एक मैल येतो'. आजपर्यंत तुम्हांस सांगत आले आहेत कीं, शेजाऱ्यांवर प्रेम करावें व शत्रूंचा द्वेष करावा; तसेंच, डोळा फोडणाराचा डोळा फोडावा आणि दांत पाडणाराचा परत दांत पाडावा असेंही तुम्ही ऐकत आलां आहां. पण मी येशू तुम्हांस असें प्रतिपादितों कीं, तें चूक आहे. तुम्ही शत्रूवरसुद्धां प्रेमच करा. जे तुमच्यावर बोटें मोडतील, त्यांचें सुद्धां शुभ चिंतीत जा. जे तुमचा द्वेष करतात, त्यांजवर उपकार करा. जे कोणी तुम्हांस छळतात

आणि दुष्टाव्यानें राबवितात 'त्यांना देव सुखी ठेवो' असें म्हणा. हें तरी मी तुम्हांस कां सांगतो ? तर आपण परमेश्वराचीं लेकरें आहों या तुमच्या म्हणण्याला कांहींतरी अर्थ उरावा. परमेश्वर काय करतो पहा. भल्याच्या व वाइटाच्या घरांवर आपल्या सूर्याचा प्रकाश तो सारखाच पाडितो ना ? न्यायी व अन्यायी यांच्या घरांवर त्याचे मेघ सारखेच वर्षतात ना ? मग तुम्ही जीं त्याचीं लेकरें तीं सुष्टांशीं सुष्ट पण दुष्टांशीं दुष्ट काय म्हणून होणार ? जो तुम्हांवर प्रेम करतो, त्यावर तुम्हीं प्रेम केलें किंवा तुम्हीं आपल्या भावासच नमस्कार केला तर यांत काय नवल ? वाटचा चोरसुद्धां ही गोष्ट करतो. तुम्ही त्याच्याहून कांहीं जास्त असावें. परमेश्वर जसा समदृष्टि आहे तसें तुम्हीं असावें."

त्या वेळपर्यंत चालत आलेल्या यहुदी तत्त्वज्ञानांत व धर्मविषयक कल्पनेंत येशू खिस्तानें हा स्पष्ट फरक पाडिला. हे त्याचे थोर उद्गार उपहास्य मानणें अतिशय सोपें आहे; तें कोणालाही करतां येतें; पण आपल्याला जी गोष्ट व्यवहार्य बनवितां येत नाहीं, तिचें स्वयंभू उंचपण केवळ अव्यवहार्यतेच्या मुद्द्यावरच कोणासही ठेंगणें करतां यावयाचें नाही. तें उंचपण आपल्या मुठींत आलें नाही म्हणून उंचपणच नव्हे असें म्हणणें धाडसाचें होईल. दूर कां होईना, तें मनापुढें सारखें तेवत असलें, तर त्याच्या हव्यासानें रोखठोक व्यवहारांत थोडी तरी मृदुता उत्पन्न होईल.

येशूच्या चमत्कारांचा सपाटा सारखा चाललाच होता. आतांपर्यंत त्यानें रोगी तर कित्येक बरे केले होते; पण आतां एका गरीब विधवेच्या मेलेल्या मुलाच्या तिरडीला हात लावून त्यानें त्यास जिवंत केलें ! या त्याच्या अद्भुत कृत्यामुळें त्याच्या भविष्यवादीपणाचा लौकिक सर्वत्र पसरला व आसपासच्या मुलुखांतून शेंकडों आर्त लोक दुःखमुक्त होण्यासाठीं जमूं लागले ! असले पराक्रम जरी तो

करीत होता आणि सर्व मनुष्ययोनीहून आपण श्रेष्ठ आहों अशी ग्वाही आपणच देत होता, तरी त्याच्या वृत्तीला उन्माद असा कधी शिवलाच नाही. बेलणें गोड व विनयाचें असल्यामुळें आणि अंगिकारिलेलें व्रत पापाची क्षमा करणें हें असल्यामुळें, वाटेल त्या प्रकारचे पातक्री त्याच्या भोंवतीं गोळा होऊं लागले. जों जों पातक्याचे अपराध जास्त, तों तों येशूला त्याचा कळवळा जास्त. पातक्यास क्षमा करणें हें एकदां ठरल्यानें, जास्त पातक्यास जास्तच दया दाखविणें हें मूळ विचारास अनुसरूनच ठरलें. सामान्य लोकांना ही तर्कपद्धति पटेना. एके दिवशीं एक वाईट चालीची बाई त्याजकडे आली व रडत, स्फुंदत त्याच्या पायांपाशीं उभी राहून, तिनें पदराखालीं आणलेली तेलाची वाटी वाहेर काढली. येशूच्या पायांस तें तेल तिनें लाविलें व पश्चात्तापानें ती इतकें खळखळून रडली कीं, तिच्या अश्रूनींच येशूचे पाय धुऊन निघाले ! यावर तिनें आपले लांब सडक केंस हातांत धरून त्याचे पाय पुसले व शेजारीं मोठ्या अदबीनें उभी राहिली. येशू म्हणाला, 'तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. कारण, तूं मजवर प्रेम केलेंस व मजवर विश्वास ठेविलास'. वादळ शान्त करणें, पांच भाकरी व दोन मासे एवढ्यावरच पांच हजार लोक जेवावयास घालणें, पाण्यावरून चालणें, कोड्या लोकांस बरें करणें, जन्मन्धास दृष्टि देणें, मेलेल्यास जिवंत करणें, मुनें व झोटिंग काढणें अशांसारखे शेंकडों चमत्कार त्यानें भक्तमंडळास करून दाखविले.

अर्थात् जों जों भक्तमंडळी जास्त जमा झाली, तों तों त्यास आपल्या सामर्थ्याची जाणीव उत्पन्न होऊं लागली. पूर्वीं एकदां यरुशलेम नगरींतील देऊळ शुद्ध करण्याचा उपक्रम त्यानें केलाच होता. तीच गोष्ट पुन्हा एकदां करण्याचें त्याच्या मनानें घेतलें. अर्थात् हा प्रयत्न जर केला तर विरोधाची वावटळ जोरानें उठेल

व कदाचित् आपल्याला प्राणाचीसुद्धा किंमत द्यावी लागेल; पण द्यावी लागली तरी शुद्धीकरणाचा आपला हेतु खास तडीस जाईल असे विचार त्याच्या मनांत घोळू लागले. आपलें मनोगत त्यानें शिष्यांस कळविलें. या त्याच्या भीषण कृत्यांत त्याला कोण मदत करणार ? अर्थात् शिष्यमंडळींत बरीच भवति न भवति झाली असावी. त्यानें मात्र निक्षून सांगितलें कीं, 'ज्याला माझ्या मार्गे यावयाचें असेल त्यानें आपल्या जिवाची आशा सोडावी. आपला सूळ आपल्या खांद्यावर ध्यावा. जो कोणी जिवाची आशा धरून बसेल त्याला मृत्यु ठरलेलाच आहे. पण जो कोणी मरण पत्करील तो अनंत काल जिवंत राहील'. मग त्यानें आपले सहा सात शिष्य बरोबर घेतले व तो एका दूरच्या डोंगरावर चढला. तेथें उभे राहतात तों त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी झाला आणि त्याचीं वस्त्रें सूर्याच्या कान्तीसारखीं शुभ्र झालीं व त्याच्या पूर्वीं होऊन गेलेले मोठाले प्रेषित जे मोझेस व एलिया हे दोघे त्याच्याशीं बोलत आहेत असें शिष्यांनीं पाहिलें. हे दिव्य पुरुष एकमेकांशीं बोलतांना पाहून भक्तांचे डोळे दिपले व भयानें ते खालीं तोंड करून भुईवर पसरले. येशूनें त्यांना धरून उठविलें व सांगितलें कीं, 'मी मरून पुन्हा उठेतोंपर्यंत आतां पाहिलेली गोष्ट कुणास कळवूं नका'. येथून पुढें ते यरुशलेमास गेले. तेथें देवळांत येशूनें आपलें नवीन तऱ्हेचें प्रतिपादन जोरानें चालू केले. पुजारी, बडवे व उपदेशक यांच्यांत मोठी चुळबूळ चालू झाली. श्रोते म्हणूं लागले, 'हा बेधडक नव्या गोष्टी बोलतो आणि हे देऊळवाले तर हूं का चूं करीत नाहीत. त्यांची वाचा का बसली ? येणार, येणार म्हणून म्हणतात तो प्रेषित हा नव्हे ना ?' त्यांस उद्देशून येशू उद्गारला, 'मी असा तसा कोणी नव्हे. मला प्रत्यक्ष परमेश्वरानें धाडिलें आहे'.

हे त्याचे शब्द ऐकून त्याच्या मुसक्या बांधाव्या म्हणून पुष्कळांच्या मनांत आलें; पण कोणाच्यानेही त्याजवर हात टाकवेना.

अशा प्रकारें त्याचा अंमल वाढत चालला. त्याचा उपदेश सर्व लोक मानूं लागले. एकांने त्याला विचारलें, 'मला अनंतकाल टिकावयाचें आहे, मीं काय करावें?' येशू उपदेश करूं लागला: 'व्यभिचार करूं नको; हत्या करूं नको; चोरी करूं नको; खोटी साक्ष देऊं नको; कोणाला ठकवूं नको; आईबापांचा मान ठेव'. मुमुक्षु म्हणाला, 'हें सर्व मी तर करीतच आलों आहे'. येशूनें उत्तर केलें, 'अजून एका गोष्टीची उणीव आहे. तुझ्यापार्शीं तुझे म्हणून जें जें कांहीं आहे तें सर्व विकून टाक, तो पैका गरिबांला देऊन टाक, वधस्तंभावर येण्याचा निश्चय करून मग माझी पाठ धर. असें केलेंस म्हणजे तूं चिरंजीव होशील'. यरुशलेम येथें पुन्हा जाण्याचा त्याचा निश्चय कायम झाला. त्यानें एक गाढव पैदा केलें आणि त्याच्यावर अंगावरील पंचा टाकून शिष्यांसह तो नगरांत शिरला. हा वेळपर्यंत त्याचें नांव सर्वत्र पसरलें होतें. बडे लोक काय वाटेल तें म्हणोत आपणांस तारावयासाठीं हा उत्पन्न झाला आहे अशी सामान्य जनसमूहाची बालंबाल खात्री झाली होती. त्याचे चमत्कार, त्याची शालीनता, पातक्यांवर कृपादृष्टि, उपदेशाचा सोपेपणा इत्यादींचा विलक्षण परिणाम लोकांच्या मनावर झाला होता. तो अशा गरीबीनें-सुद्धां शहरांत शिरतांच लोकांच्या झुंडीच्या झुंडी जमा झाल्या. त्यांनीं आपल्या अंगावरील वस्त्रें काढून तीं त्याच्या मार्गावर अंधरिलीं. कित्येकांनीं हिरवीगार पालवी पसरून त्याचा मार्ग सुशोभित केला. आणि त्याच्या नांवाचा जयजयकार करीत, टाळ्या पिटीत त्यांनीं त्याची मिरवणूक काढिली. येशू सरळ देवळांत गेला आणि तेथील दुकानदार, गिऱ्हाईक, सावकार आणि कुळें, कोंबडेवाले इत्यादिकांस त्यानें हांकून दिलें व तो म्हणाला, 'हे स्थळ प्रार्थनेसाठीं

आहे. पण तुम्हीं त्यास उचल्यांचा खुंट बनविलें आहे'. मग कित्येक आंधळे, पांगळे त्याजकडे आले त्यांस त्यानें बरें केलें. त्यानें केलेले चमत्कार पाहून मुलेंसुद्धां जोरजोरानें 'दाउदाच्या पुत्राचा जय-जयकार असो !' असें ओरडूं लागलीं. येशू देवळांतून बाहेर गेला व आपल्या शिष्यांजत्रळ अशी भविष्यवाणी बोलला कीं, 'या देवळाचा सत्यानाश होणार आहे. माझ्यामुलें तुमच्यावर संकटें येतील, खोटे भविष्यवादी उपस्थित होतील, तुमच्यावर आमची श्रद्धा आहे असें जे कोणी आतां म्हणत आहेत ते सर्व थंडावतील व जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल'. त्याला सांगात्रयाची होती ती गोष्ट आतां संपत आली. आपला जीवितहेतु संपला याची जाणीव त्याला आली.

वार्षिक यात्रेसाठीं पुन्हा यरुशलेमला जात्रयाचें त्यानें ठरविलें. काय असेल तें असो त्याला वाटूं लागलें कीं, दोन दिवसांच्या आंत आपणांस मृत्यु येणार. मग आपल्या शिष्यांच्या मेळांत बसून एकदां जेवावें असें त्यानें ठरविलें. नम्रता म्हणजे काय हें शिष्यांस दाखवावें म्हणून त्यानें आपल्या शिष्यांचे पाय धुतले व म्हणाला, 'मी तुमचा गुरु व स्वामी असतांना मीं तुमचे पाय धुतले तर तुम्हींही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. उदाहरणासाठींच हें मीं केलें'. हे शब्द तो उच्चारित आहे तोंच त्याला खिन्नता आली व तो म्हणाला, 'तुम्हांस खात्रीनें सांगतो, तुमच्यापैकींच एकजण मला शत्रूच्या हवालीं करील'. तेव्हां सगळे शिष्य एकमेकांकडे संशयानें पाहूं लागले. येशू म्हणाला, 'मी तुकडा बुचकळून ज्याच्या हातीं देईन तोच माझा घात करील'. त्यानें तुकडा बुचकळिला व सायमनचा मुलगा यहुदा इस्कारयोत याच्या हातीं दिला. शेवटचें सांगणें म्हणून येशूनें त्यांना सांगितलें, कीं, 'माझे जसें तुमच्यावर प्रेम आहे तसें तुम्ही एकमेकांवर प्रेम करा. तसें तुम्हीं केलें म्हणजेच तुम्ही माझे शिष्य आहां असें ठरेल. मुलांनो, मी आतां जातो. तुमचा माझा सहवास फार थोडा उरला

आहे. मी जातो तेथे तुमच्याने येववणार नाही'. सायमन म्हणाला, 'प्रभू, तू कोठे जातोस ? माझ्याने तुझ्या मार्गे कां येववणार नाही ? मी तुझ्यासाठी जीव देण्याला तयार आहे'. येशूने उत्तर केलें, 'काय म्हणतोस ? माझ्यासाठी आत्मत्यागसुद्धां करशील ? अरे भोळ्या शिष्या, तुझ्या हातून हें तर होणारच नाही. आतां रात्र पडली आहे. पण तुला सांगतो, पहांटेचा कोंबडा आरवण्याचे पूर्वीच तूं लोकांस त्रिवार सांगशील कीं, 'येशूचा आणि माझा कांहीं संबंध नाही. येशूचा आणि माझा कांहीं संबंध नाही, येशूचा आणि माझा कांहीं संबंध नाही'. मजवर तुमचें जर कांहीं खरोखरी प्रेम असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. मी आतां खास जातो. पण मी तुम्हांस दुःखांत सोडून जातो असें समजू नका. शांतिब्रह्म मी तुम्हांसाठी ठेवून जात आहे; तें चित्तांत सांठवून ठेवा. मी गेलों म्हणून खिन्न होऊं नका, भयानें गांगरूं नका. मी तुम्हांस सांगतो, मी आतां गेलों तरी पुन्हा परत येईन, तुमचें मजवर प्रेम आहेना ? मग मी माझ्या पित्याकडे जात असतां तुम्हांस खिन्नता कां यावी ? मी द्राक्षाचा वेल आहे, आणि माझा बाप वागवान आहे. तुम्ही माझ्या शाखा आहां, तुम्ही माझ्यांत व मी तुम्हांत आहे. जो माझ्यांत राहिल तोच फळ धरील; पण जो मीरूप बुंध्यापासून तुटून जाईल, तो वाळून जाईल. येथून पुढें मी तुम्हांस सेवक म्हणणार नाही. कारण धन्याच्या मनांत काय आहे हें सेवकांस कधी कळत नाही. पण मीं तर माझे सर्वस्व तुम्हांस सांगून टाकिलें आहे कीं, तुम्ही एकमेकांवर प्रेम करा. म्हणून इतउत्तर तुम्ही माझे मित्र आहां'.


मग तो आपल्या शिष्यांबरोबर गेतसेमाने येथील बागांत आला. आपल्यावर संकटें सांचत चालली आहेत, अधिकारी चवताळले आहेत, बडवे, पुजारी, शास्त्री त्यांचे कान फुंकीत आहेत; या सर्व गोष्टी त्यांचे कार्नी भराभर येत होत्या आणि पाखांडी माणसाला सुळावर ठोकून मारतात हेंही त्यास माहीत होतें. त्यामुळे तो कांहींसा घाबरा झाला व

शिष्यांस म्हणाला, 'येथे माझ्या भोंवतीं जागे रहा'. पण रात्र पडली आणि शिष्यांना झोपेने ग्रासले. तो म्हणाला. 'तुम्हांस थोडेसुद्धा जागवत नाही काय?' थोडक्याच वेळांत ते सर्व झोपी गेले. येशू निराशेने म्हणाला, 'आतां खुशाल निजा. माझी घटका भरली. परमेश्वराच्या पुत्राचा विश्वासघात झाला. लबाडांनीं त्याला पातक्यांच्या हातीं लोटलें'. इतकें तो बोलत आहे तोंच बुचकळलेला तुकडा स्वीकारणारा यहुदा व नागव्या तलवारी घेतलेले शेंकडों लोक आणि धर्मोपदेशक तेथे जमा झाले. तेव्हां येशू त्यांस तडफेनें म्हणाला, 'असे चोरासारखे रात्रीचे कां आलां? मी रोजच्या रोज तुमच्यादेखत प्रतिपादन करीत होतो ना?' त्यांनीं एकदम येशूस धरिलें. इतक्यांत येशूच्या लोकांपैकीं एकां तलवार उपसली आणि मुख्य धर्मगुरूच्या एका चाकराचा कान कापला. येशू शिष्यांस म्हणाला, 'तलवार चालवूं नको. जे तलवार चालवितात ते तलवारीनेंच मरतात'. त्यास पेंचांत धरण्यासाठीं धर्मगुरूंनीं बरोबर साक्षीदार आणले होते. एकजण म्हणाला, 'येशू म्हणाला कीं, मी हें देऊळ पाडीन व तीन दिवसांत पुन्हा उभें करीन'. 'तूं असें म्हणालास काय?' असें धर्मगुरूनें विचारिलें असतां येशू गप्पच राहिला. पुन्हा त्यानें विचारलें, 'तूं खिस्त आहेस, नाही? तूं परमेश्वराचा पुत्र आहेस, नाही?' येशू गंभीर आवाजानें म्हणाला कीं, "होय. मीच तो आहे'. तेव्हां त्यांनीं त्याचे कपडे फाडिले, हा पाखंडी आहे असें ते म्हणाले, ते त्याच्या तोंडावर थुंकले आणि त्यांनीं त्याला चपराका मारिल्या. हें होत असतां त्याचा आवडता शिष्य सायमन बाहेर बसला होता त्यास कोणी म्हणाले, 'तूंही त्याच्यापैकींच आहेस'. जणुं औपण त्या गांवचे नव्हों अशा स्वरांनें सायमन तीनदां म्हणाला, 'जीजस माझा कोणी नव्हे!' त्यानें हें उत्तर करतांच कोंबड्यानें सांथ घातली. येशूचें भाकित खरें झालें. त्याच्या शिष्यां-

नीं त्याला फसविलें व ते सारे पळून गेॆ. शिपायांनीं येशूस पकडून सुभेदारापुढें उभें केलें. तोही बुचकळ्यांत पडला. तो दिवस सणाचा होता आणि म्हणून एका कैद्याला मुक्त करण्याचा अधिकार या दिवशीं त्याला होता. येशूबरोबरच बॅरबस नांवाचा एक बिलंदर डाकू कैद झाला होता. सुभेदारानें लोकांस विचारलें, 'या दोघापैकीं कोणास सोडूं?' ते अन्न लोक गर्जून म्हणाले, 'बॅरबस यास सोडा'. संसारी लोकांनीं दरवडेखोर स्वतःसाठीं मागून घेतला आणि शांतिक्षमेचा पुतळा फांसावर चढविण्यासाठीं सुभेदाराच्या हवालीं केला ! मग शिपायांनीं कांटेरी मुकुट करून त्याच्या डोक्यावर घातला आणि 'अहो यहुद्यांचे राजे' असें म्हणून त्याची टवाळी केली, त्यास द्रोणभर आंब प्यावयास दिली, व शेवटीं त्यांनीं त्याच्या हातापायांवर खिळे ठोकून त्यास वधस्तंभाशीं कायम केलें. येशूची मान लटकी पडली. तो म्हणाला, 'परमेश्वरा ! मला विसरलास काय ?' तो असें म्हणाला काय, याविषयीं फार वाद आहे. असो. कांहीं वेळानें त्याचें प्रेत गुहेत ठेवण्यांत आलें व त्याच्या आड एक दगड उभा करण्यांत आला. तो पुन्हा जिवंत होणार आहे हें भाकित खोटे ठरविण्यासाठीं अधिकाऱ्यांनीं सक्त पहारा ठेविला होता. तिसरे दिवशीं दगड काढून पहातात तों येशू आंत नाहीं ! एकदम जिकडे तिकडे आरोळी उठली कीं, येशू ख्रिस्त जिवंत झाला. श्रद्धाळू ख्रिस्त्यांचा या कथेवर पूर्ण विश्वास आहे. येशू ख्रिस्ताचें हें पुनरुत्थान म्हणून समजलें जातें. असो. अशा प्रकारें या नवीन धर्मसंस्थापकाचा अंत झाला.

मार्टिन् लूथर

इसवी सन १४८३ सालच्या नवंबर महिन्याच्या ११व्या तारखेस सॅक्सनी परगण्यांतील एसलुबन येथें या विख्यात पुरुषाचा जन्म झाला. अमुक एक मूल पुढें दिग्विजयी होणार आहे असें आगाऊच कळत नसल्यामुळें त्याच्या लहानपणच्या आठवणी लोकांना फार थोड्या राहातात. पुढें मोठेपण प्राप्त झालें म्हणजे त्या मोठेपणाचा छोट मागें पसरत जातो व त्याच्या लहानपणाविषयीं कांहीं कळावेसें वाटतें; पण मुलाचे पाय पाळण्यांत दिसतात ही म्हण खरी असून-सुद्धां सामान्यपणें असें दिसून येईल कीं, पुढें दिगंत कीर्ति केलेल्या माणसाविषयीं त्याच्या लहानपणीं कांहीं विशेष कुतूहल उत्पन्न झालें होतें असें नाहीं. लूथरचें असेंच होतें. त्याच्या लहानपणची हकीगत माहीत आहे ती केवळ बेताबाताचीच. पहिल्या पहिल्यानें बापाच्या घरची गरीबीच होती. पण पुढें हळुहळू त्याचा जम बरा बसत चालला आणि त्यानें घरदारही केलें. हा गृहस्थ स्वभावानें थोडा तापटच असावा; कारण पोरांबाळांवर त्याची कदर मोठी असे. कोणाची कांहीं चूक झाली तर गय करणें त्यास माहीत नसे. चूक करणारास सडकून चोप बसत असे. बापाच्या या वचकामुळें 'आपलें कुठें कांहीं चुकत आहे कीं काय?' असें लहानग्या लूथरास सदैव वाटावें. आपल्या हातून चुका होतात व म्हणूनच बाप शिक्षा करतो, ही गोष्ट त्याच्या मनांत कायमची बाणून गेली होती. आपण चुकीस पात्र आहों हा संसारांतील साधा नियम, म्हणजे घरींदारीं आपल्या रोजच्या व्यवहारांत आपल्या हातून प्रमाद होतात ही साधी जाणीव, त्याच्या मनांत पसरत जाऊन तिचें पुढें असें रूप झालें कीं, मनुष्य जात्या प्रमादशील आहे म्हणजे पातकी आहे आणि घरांतील चुकांबद्दल जसा बाप, तसा इहलोकच्या प्रमादांबद्दल परमेश्वर मनुष्य-प्राण्याला शासन करतो. 'मी पातकी, मी पातकी' ही जाणीव



मार्टिन् लूथर

त्याला लहानपणच्या चुकांमुळे प्राप्त झाली. गांवच्या शाळेंतील पंतोजी मोठा खाष्ट असून लिहिणें, वाचणें, आणि थोडें जुजबी लॅटिन याच्यापलीकडे जरी फिरकत नसला तरी तो असल्या धड्यांपार्यांच पोगांना बेदम मारीत असे. लूथरलाही त्याच्या हातचा प्रसाद पुष्कळदां मिळत असे या पंतोजीची पुंजी संपल्यानंतर बापानें त्यास दुसऱ्या एका शाळेंत घातलें. पण तेथें तो एक वर्षच राहिला कारण यापुढें बापाला खर्चाचें झेपेना. बाप कडक असला तरी मुलाला 'बाबा'ची आवड फार. पण कांहीं झालें तरी शिकणें हें प्राप्तच आहे, हें पाहून बापानें आपल्या पंधरा वर्षांच्या मुलास आपल्यापासून दूर केलें. इसेनास गांवीं त्याची रवानगी करण्यांत आली. तेथें त्याला नादारी मिळाली आणि त्याच्या जेवणाखाण्याचीही सोय झाली. लूथरनें शिक्षणासाठीं हें दैन्य पतकरलें. लूथरचा आवाज गोड होता. कोणाला पदें म्हणून दाखवावीं आणि चार दोन आपे मिळवावे असेंही त्यास करावें लागे. पण या बाईटांतून एक चांगलें निघालें. कोटा नांवाच्या एका श्रीमान् झीला या मुलाचा केविलवाणा आणि गोड स्वर फार आवडल्यामुळें ती त्याला थोडीबहुत मदत करूं लागली आणि तिच्याच घरीं खानदानाच्या व सुसंस्कृत अशा माणसांच्या चालीरीति लूथर यास माहीत झाल्या. या गांवीं लूथरनें चार वर्षे शिक्षण घेतलें.

३० सन १५०१ सालीं लूथर मॅट्रिक्युलेट झाला. हा वेळपर्यंत बापाची सांपत्तिक स्थिति चांगली सुधारली होती. व आजपर्यंत आपल्या मुलाचे हाल झाले ते झाले, आतां त्याला पदरखर्चानें कांलेजांत घालावयाचें असें ठरवून त्यानें त्यास एरफूर्ट शहरीं पाठविलें. तेथील विद्यापीठाचा लौकिक सर्व जर्मनींत मोठा होता. शिकविणारेही चांगले जाडे पंडित असत. तर्क, न्याय, तत्त्वज्ञान, अलंकार, खगोलविद्या इत्यादींचा अभ्यास लूथरनें या ठिकाणीं केला. ग्रीक,

लॅटिन भाषांतील अभिजात वाङ्मयाचीही त्याला आवड लागली. पण वाङ्मयाकडे त्याचा ओढा फार दिवस राहिला नाही. तो जात्याच विचारप्रवण असल्यामुळे तत्त्वज्ञानाविषयीचें चिंतन करण्यांतच तो मग्न होऊं लागला. अभ्यासाची हास असल्यामुळे इ० सन १५०२ मध्ये तो बी. ए. झाला आणि इ० सन १५०५ सालीं एम्. ए. झाला. ही शेवटची परीक्षा झाली तेव्हां त्याला पराकाष्ठेचा आनंद झाला. एम्. ए.ची डिग्री देण्याच्या वेळीं तेव्हां मोठा दिमाख व बडेजाव करीत. या नव्या उमेदवाराची वाहवा तर होईच होई; पण मिरवणूक सुरू झाली म्हणजे त्याच्यापुढें ज्ञानदीप म्हणजे प्रत्यक्ष मशाली धरीत असत ! अर्थात् उमेदवाराला मोठी ऐट वाटत असे. लखरच्या बापाचा आनंद पोटांत मावेना. अ.पला मुलगा एम्. ए., झाला, त्याजपुढें मोठमोठ्या पंडितांच्या परवानगीनें ज्ञानदीप पाजळले हें पाहून आपण कृतकृत्य झालों असें त्यास वाटूं लागलें आणि त्या आनंदांत मुलानें पुढें कायद्याचा अभ्यास करावा म्हणून त्यानें पुस्तकेही खरेदी केली. मुलगा कायद्याचीं लेक्चरें ऐकूं लागला. पण इतक्यांत कोणाच्या ध्यानीं ना मनीं अशी एक गोष्ट या नव्या होतकरूनें अचानक करून टाकली. सगेसोयरे, मित्रपरिवार यांना वाटलें कीं, हा आतां कायदेपंडित होणार; पण एके दिवशीं बातमी कळली कीं, हें सर्व बाजूस सारून तो मुंडण करून मठांत जाऊन जोगी होऊन बसला आहे !

हा प्रकार ऐकून सर्व लोक चकित होऊन गेले. हातातोंडास आलेला मुलगा आतां प्रार्पंचिक बनून गृहस्थाश्रमाचे आचार चालवूं लागवयाचा तो विरागी म्हणजे बैरागी झालेला पाहून बाप तर दगडासारखा निश्चेष्टच झाला. कोणाच्या मनांत काय गडबड चालू असते हें अगदीं निकटच्या माणसांनासुद्धां पुष्कळदां कळत नाहीं. मागील पिढीच्या अपेक्षा आणि चालू पिढीच्या प्रवृत्ति यांत फरक पडत चाललेला असतो. तो स्थूल रूप धरून अशासारख्या रीतीनें बाहेर

फुटला म्हणजे जुनीं माणसें स्तिमितच होतात. प्रस्तुत ठिकाणीं हा फरक कां पडत चालला होता हें कळावयास हवें; कारण लूथरच्या जीवितांतील इतिकर्तव्यतेचें रहस्य समजावयास त्याचें ज्ञान जरूरच आहे. वर जी हकीगत दिली आहे ती केवळ बाह्य स्वरूपाची आहे. तिनें लूथरच्या या आकस्मिक विरागाचा उलगडा होण्यासारखा नाहीं.

धार्मिक आचार्यपीठाच्या अमलाखालून, म्हणजे त्यांच्या ऐहिक राजसत्तेखालून, युरोप हळुहळू मोकळा होत होता. पूर्वी धर्मगुरुच राज्याधिकारी असत. पुढें धर्मगुरु व राजे असे समाइकीनें देशावर अम्मलदारी चालवूं लागले. हाही प्रकार निर्लेप राजशासनाच्या दृष्टीनें कुचंबणेचाच होऊं लागला. एकाच लोकांवर धर्मगुरु आणि राजे यांचा दुहेरी अम्मल कसा चालूं शकणार ? इहलोकचें जिणें मुखाचें व्हावें म्हणून राजशासनाची आवश्यकता; पण त्यांत धर्मगुरूचीही छाप असली तर राजशासनपद्धति केवळ आपल्या एकान्तिक सामर्थ्यानें जितकी उपयोगी व्हावयाची तितकी होऊं शकेना. सर्वत्र असा आग्रह सुरू झाला कीं, धर्मगुरूंची ऐहिक सत्ता पार लयास जावी व भली कणखर अशी राजसत्ता निर्माण व्हावी. या आग्रहाचा जोर पाहून पोपमहाराजांनींही आवरतें घेतलें होतें. तरी पण अजून गांवोगांवच्या मठांकडे हजारों जमिनी लावलेल्या असत, लग्नादि संस्काराला धर्माधिकार्यांची जरूरी असे, वारसे ठरविण्याच्या कामांतही त्यांचा हात असेच. अर्थात् हाही प्रकार बंद होत जावा, विशेषतः जमिनीचें जें लक्षावधि रुपयांचें उत्पन्न रोम शहरीं पोपमहाराजांच्या खजिन्यांत जाऊन पडत असे तें तर मुळींच जाऊं नये असा रोंख सर्व राजे लोकांच्या दरबारीं चालू होता. राजांना फौजा बाळगाव्या लागत; स्वान्या करणें, परचक्रें सांभाळणें ह्या कामांना अतोनात पैका लागे. अर्थात् हा फुकाफुकी चाललेला पैसा घरच्या घरीं कां ठेवून घेऊं नये असा त्यांचा विचार होता. पोप चुळबूळ

करूं लागले. अर्थात् खटक्यांचे प्रसंग वारंवार येऊं लागले. एकदां बिनसलें म्हणजे परस्परांचीं उणीं काढण्याची प्रवृत्ति सुरू होते. पोप व त्यांचे अधिकारी तेवढे नीतिदृष्ट्या भ्रष्ट होते व राजे आणि त्यांचे साथीदार म्हणजे मोठे धर्मावतार होते असें मुळींच नव्हतें व नसावयाचेंच. पण धार्मिकांच्या नांवाशीं अनीति नेऊन चिकटविली म्हणजे ती चांगली चिघळत जाते हें मर्म लोकांनीं ओळखलें होतें. शिबाय, किलेक गांवचे भिक्षुक खरोखरच दुराचारी झाले होते व केवळ आचाराचें बंड शिल्लक राहिलें होतें. धार्मिक विचार स्पष्ट रूपानें समाजांत बळ धरून रहावे म्हणून कांहीं ठराविक आचार-विचार धर्मविचारांचे प्रणेते घालून देतात; पण कालांतरानें त्या आचार-कांडांतील मूळ विचार शोषून जातो व घोंटीव वळणाची कांहीं वाळकी उठाठेव मात्र शिल्लक उरते; पण ही माणसाची जात कांहीं कांहीं वेळां अशी मद्दब बनते कीं, त्या त्या आचाराच्या भ्रमणकक्षेंतून फिरत राहाण्यांत सर्व कांहीं आलें असा तिचा समज होऊन राहातो. उजळणी या शब्दाचा धात्वर्थ माणसें विसरतात. मलिन झालेला विचार उजळा देऊन जागृत करावा लागतो याची जाणीव राहात नाही. मूळ विचारांचें तेज नष्ट होऊन-ही वाडवडील करीत आले या भावनेचा रंग त्या त्या आचाराला गडद असा चढतो आणि कुंभाराचा हात सुटल्यानंतरही शतकानुशतक या चाकाचा गरगराट चालूच राहातो. लहान पोरें जशा समुद्राच्या रेंताडांतील वाळक्या शिपा ओंजळींत घेऊन त्यांजकडे पाहतात तसें आपण आचाराचीं टरफलें ओंजळींत घेऊन त्यांजकडे कौतुकानें पाहतों; पण आपण तरी दुसरें काय करणार ? तीं टाकून दुसरें काय घ्यावयाचें हें कोणी दाखवीतोंपर्यंत असेंच व्हावयाचें. असो. युरोपांत हेंच झालें होतें. ठराविक वळणें बसून गेलीं होती. पण लूथर जन्मास येण्याच्या आधीं थोडी चलबिचल

सुरू झाली होती. बुद्धिमान् लोक हीं कोंडाळीं पत्करीनात. खुद्द धर्माधिकाऱ्यांतही चळवळ सुरू झाली होती. धर्म व नीति हीं एकत्र असावयास हवीं अशी घोषणा सर्वत्र उठत होती. केवळ विश्वास म्हणजे श्रद्धा कोणास पटेना. जो तो कारण विचारूं लागला. 'हैं कां बरोबर?' असा जोराचा प्रश्न सर्व लोक करूं लागले. ज्याला त्याला मीमांसा हवीशी वाटूं लागली. अर्थात् या सार्वत्रिक भावनेचे जोराचे पुरस्कर्ते उत्पन्न होणे ओघानेच प्राप्त झाले. बुद्धिमंतांतून इरॅस्मस हा धिटाईनें पुढें आला आणि धार्मिक विचारांच्या लोकांतून मार्टिन् लूथर हा निघाला.

मार्टिनच्या घरी रोजचें धार्मिक कर्म म्हणून त्यास कांहीं शिकविलेले होतेच; पण त्याचें रूप अगदीं सार्धे होते. म्हणजे एक दोन प्रार्थना, अष्टके, स्तोत्रे इतकेच; पण मार्गे उल्लेख आलाच आहे कीं, आपण पातकीं आहों व यासाठीं परमेश्वर आपणांस शिक्षा करील, ही भावना लूथरच्या चित्तांत कायम झाली होती. लूथरच्याचशी काय, तत्कालीन सर्वच ख्रिस्त्यांच्या मनांत हीच भावना बद्धमूल झालेली होती. परमेश्वर म्हणजे कोणी एक तिरसट, आडदांड पंतोजी असून वेळोवेळीं खसाखस अंगावर येतो, त्याला दया-माया मुळींच नाही; तुम्ही पुढें जातांच एकाद्या तामसी संन्याशाप्रमाणें एकदां तुमच्याकडे करड्या नजरेनें पाहतातो व सजा बजावितो इतकीच तत्कालीन ख्रिस्तीसमाजाची परमेश्वराविषयींची कल्पना होती तो दयाघन आहे, पातकांची क्षमा करतो, त्याला दोन हात जोडून शरण गेलें तर तो आपले अपराध पोटांत घालतो अशा प्रकारचें परमेश्वराचें कारुणिक स्वरूप त्यांनीं पत्करिलें नव्हतें. परमेश्वर म्हणजे एक केवळ कडकडीत पावित्र्याचा पुतळा, आपण पातक्यांनीं त्याच्या आसपासही फिरकण्यालागीं नाही, त्याच्या जाज्वल्य पावित्र्याला भिऊन त्याच्यापासून शंभर कदमांवर उभें राहावें व पतिताप्रमाणें दूर उभें राहून

व्यास वंदन करावें असेंच त्यांस वाटे. प्रत्यक्ष येशूख्रिस्त, कीं जो मनुष्ययोनीच्या पारमार्थिक कल्याणासाठीं फांसावर चढला, सर्व लोक शिक्षेंतून मुक्त व्हावे म्हणून ज्यानें आपला आत्मा दंडनासाठीं परमेश्वराजवळ गहाण टाकिला, व दयालुत्व हेंच ज्याचें जीवितांतील सारसर्वस्व तोही महा कडक, करडा, भोंवतीं मोठी कदर उत्पन्न करणारा असाच होऊन बसला होता. एतावता काय कीं, देव ही आवडती आणि प्रेमाची वस्तु नसून शिक्षा करावयास टपलेल्या दंडेल अधिकाऱ्याचीच प्रतिमा आहे अशी सरसहा समजूत होती. परमेश्वर जर असा व आत्मिक कल्याण जर त्याच्या हातीं तर मग तें साधावें कसें? आपण तर पातकी हें खास; मग तरणोपाय काय? याला माणसाच्या व्यवहारज्ञ मनानें उत्तरही शोधून काढिलें.

येशू असेल कडक, पण त्याच्या दरबारांतील अमीर-उमराव जे Saints म्हणजे संत त्यांच्याकडे बोलणें लावलें पाहिजे. तसेंच या येशूची आई जी महासाध्वी मेरी तिला शरण गेलें असतां तिला कळवळा येईल व हे संत व विशेषतः त्याची परमप्रिय माता यांनीं भीड खर्च केली तर येशू इतकासा कठोर राहाणार नाहीं, त्यांच्या मुर्वतीस्तव तो आपल्याला क्षमा करील अशी समजूत झालेली होती व तीस अनुसरून संतपूजा ब मेरीची पूजा सर्वत्र पसरली होती. पण येवढ्यानेंच झालें नव्हतें. येशूला वळवावयास मेरीच उपयोगी हें खरें; पण मेरी वळेना तर? अर्थात् तिच्या आईकडे म्हणजे अंनकडे जाणें युक्त, असा कयास होऊन अंनची पूजाही सुरू झाली होती. तिचें नांवही एका शहराला देण्यांत आलें होतें. म्हणजे काय कीं, परमेश्वराच्या मूळ स्वरूपासंबंधीच्या कल्पना लुप्त होऊन केशळ भीतनिंच त्यांचीं मनें प्रस्त झालेलीं असत. यांत आणखी एका गोष्टीची भर पडली होती.

सर्व युरोपांत प्लेगचा प्रसार जारी झाला होता आणि हा परमेश्वरी क्षोभ आहे अशी ठाम समजूत बनली होती. तिकडे

उंडारलेल्या तुकांचेही भय सारखे मागे लागले होते. त्यांच्या फौजा बाल्कन् द्वीपकल्प पोटांत घालून वीएनापर्यंत येऊन थडकलेल्या होत्या व त्यांचा जोर असाच कायम राहिला तर थोड्याशा वर्षांत ख्रिस्ती राष्ट्रांची फटफजिती उडेल; इतकेच काय, ख्रिस्ती धर्म व संस्कृति हीं ठार होतील हीं धडकी सर्वत्र पसरली होती. अर्थात् या भावी अनर्थांच्या आगाऊ निष्कृतीसाठीं व्रत-वैकल्ये, उपासतापास, जपजाप्य, यमनियम, तीर्थयात्रा, नवससायास यांचाही सपाटा सुरूच होता. लोकांना जादूटोणा, चेटूक इत्यादि गोष्टी खऱ्या वाटत. कारण सैतान जो तो श्रद्धाळू लोकांना भ्रष्ट करावयासाठीं काय करामत करील न कळे अशी चिंता त्यांस वाटत असे.

खुद्द लूथर मोठा धर्मसुधारक खरा; पण तसा तो मित्राच असे. चेटकार्दीवर त्याचा विश्वास होता. ही जी तत्कालीन ख्रिस्ती मनाची ठेवण वर्णिली आहे तीच लूथरच्या मनाचीही होती. लहानपणापासूनच तो तरी एकदम खडखडीत निराळा कसा असूं शकणार ? वयांत आल्याबरोबर पोटाच्या धंघाला लागणारीं सामान्य माणसें वर लिहिलेलें देवादिकांचें प्रकरण उमगतच; पण त्याच्या छाननीकडे लक्ष देण्यास, त्याची शहानिशा करावयास व अनुकूल प्रतिकूल असें काहीं प्रत्यक्ष करण्याला त्यांस कामाखालीं उसंत तरी कोठली असणार ? पण लूथरचें तसें नव्हतें. तो विद्वान् होता, आत्मानात्मविचारास त्याला सवड होती व जात्याच मनाची रचना धर्मविचारप्रवण असल्यामुळें या विचाराचा ठाव पाहिला पाहिजे अशी हौस त्याच्या ठिकाणीं उपजली होती. तो बुद्धीनें चांगला चपळ व वादविवादाच्या कोटि-क्रमांत चांगला सराईत होता. पण हें सर्व खरें असलें तरी उपर्युक्त आत्मिक भीति त्याच्या चित्तास पोंखरीत असे. या विचाराच्या मागे सारखें लागल्यावांचून आपल्या आत्म्याचें कल्याण होणार नाहीं, व हा परमेश्वरी शिक्षेचा ससेमिरा चित्ताला शांति मिळूं देणार नाहीं,

हैं पाहून त्यानें जोगी होण्याचें ठरविलें. एकदां जोगी होऊन बसल्यावर मग खुशाल गूढ चिंतनांत वेळ घालवावयास सांपडेल, त्याच विचारांत वावरणारांशीं गांठीभेटी होतील व विचारांची देवघेव होऊन कांहीं उलगडा होईल असा त्याचा अजमास होता. कित्येक म्हणतात कीं, त्याला एकदम उपरति झाली व कांहीं आगापिच्छा नसतांना तो 'साधु' बनला. कसेंही असो. हा विचारी पुरुष आपल्या गोतांतून तटकन् उठून बैरागी बनला.

आतां आत्मानात्मविचारास त्याला वाटेल तितका वेळ मिळूं लागला. ऑगस्टिनियन बैराग्याच्या मठांत लूथर दाखल झाला होता. तेथें तरी थोडी उमेदवारी केल्याशिवाय त्याला मुंडावयास ते अर्थातच तयार नव्हते. त्याची बुद्धि, विवेचकपणा व तळमळ पाहून मुख्य महंतही खूष होई. तेथें आत्मविद्येचा अभ्यास चालत असे; पण लूथरनें भगवीं वस्त्रें केवळ या अभ्यासासाठीं पांघरलीं नव्हतीं. त्याला आत्मिक कल्याणाची प्रत्यक्ष चिंता लागली होती. आत्मविद्येचा अभ्यास हा कदाचित् बुद्धीचा विलास होऊं शकेल; पण माझ्या जीवाचें पुढें कसें होणार? हा निकडीचा विचार केवळ शिळोप्याचाच राहूं शकत नाही. मी पातकांतून निघून कसा मुक्त होईन? परमेश्वर म्हणतो माझे आज्ञादशक नीट संभाळ म्हणजे सर्व कांहीं होईल; पण हें आज्ञादशक पाळणें तरी कसें शक्य आहे? हरघडीं या आज्ञा मोडाव्या लागत आहेत. असें जर आहे, म्हणजे प्रत्येक मानवाला जर या आज्ञा मोडाव्या लागतात तर त्या करण्यांत तरी काय तात्पर्य व त्या पाळणेंच जेथें अशक्यप्राय तेथें मोडल्या म्हणून शिक्षा तरी काय म्हणून? नियमांतून जो घसरेल त्याला शिक्षा; पण घसरणें हाच जर नियम झाला, तर शिक्षा तरी कशी संभवते? परमेश्वर म्हणतो, मी तुला क्षमा करीन—होय, पण ती केव्हां? तर तुला अनुताप होऊन तुझी चित्तशुद्धि होईल तेव्हां. पण हा अनुताप तरी इतका

खोल व चित्तांतील किलिमिषें दग्ध करील इतका दाहक कसा व्हावा ? एतावता काय कीं हा अनुनाप होणें नाहीं; अनुताप नाहीं तर परमेश्वरी क्षमा नाहीं व केवळ आज्ञा पाळल्यानें मुक्ति मिळावयाची ती तर केवळ अशक्य. म्हणजे काय कीं, परमेश्वरी क्षोभ शिल्लकच ठरतो. या विचाराच्या चक्रव्यूहांत लूथर भ्रमत असतां त्या मठांतील एका महंतानें त्याला मंत्र दिश कीं, तूं येशूवर श्रद्धा ठेव व केवळ तन्मय होऊन त्याच्याद्वारा परमेश्वरी पावित्र्य अंगीं आणण्याची खटपट कर म्हणजे त्यांत सर्व आलें. येशूच्या द्वारा माणसाच्या आत्म्याला परमेश्वराशीं अल्पांशीं तरी सरूपता प्राप्त करून घेतां येते, हाच या मंत्राचा निष्कर्ष असावा. या उपदेशानें लूथरचें चित्त शांत झालें. त्याच्या मनांतील हजारों संदेह मात्रळून गेले. त्याच्या चित्तास आनंद झाला व वैराग्याच्या वेषाचें चीज झालेंसे त्यास वाटूं लागलें.

इतकें होईतों एक वर्ष निघून गेलें व लूथरची बुद्धि व कडकडीतपणा पाहून मठाधिकारी महंतांनीं विचार केला कीं, ज्या पक्षीं हा आपल्या कसोटीस उतरला आहे त्या पक्षीं त्यास मुंडावयास हरकत नाहीं. लवकरच त्याला उपाध्येपणाचीं दीक्षा यथाविधि देण्यांत आली. उपाध्याय व उपदेशक बनण्यांत कांहीं गैर आहे असा किंतुही लूथरच्या मनांत कधीं आला नाहीं. परमेश्वर क्षमा करतो पण तें व्हावयास येशूदुडें सश्रद्ध लीन झालें पाहिजे या गोष्टीवर त्याचा आतां पूर्ण विश्वास बसल्यामुळें इतरांना तो सांगावयास आणि संशयी आत्मे सन्मार्गावर आणण्यास संकोच बाळगण्याची जरूरी नाहीं असें ठरवून तो उपाध्याय बनला. नवीन निघणाऱ्या विटर्बर्ग येथील विश्वविद्यालयांत शास्त्री म्हणून त्याची नेमणूक झाली. बुद्धिमान्, काटेकोर विचार करणारा व तळमळीनें बोलणारा असल्यामुळें हां हां म्हणतां सर्व जर्मनीभर उत्तम अध्यापक म्हणून त्याची कीर्ति पसरली. त्याची भाषणें एकावयास चोहोंकडून विद्यार्थ्यांच्या झुंडीच्या झुंडी जमा होऊं

लागल्या. सहकाऱ्यांचाही त्याच्यावर विश्वास उत्पन्न झाला आणि लवकरच काहीं कामानिमित्त आपला प्रतिनिधि म्हणून त्यांनी रोम शहरी त्याची रवानगी केली.

ख्रिस्ती धर्माच्या या आचार्यपीठाशी लूथरचा प्रत्यक्ष संबंध असा हा पहिलाच आला. रोमला जाताना आपण एका मोठ्या तीर्थास जात आहो अशी त्याची भावना होती. तेथील प्रकार पाहून मात्र त्याला पराकाष्ठेचा विस्मय व उद्वेग वाटला. जे उपाध्याय म्हणून मिरवत ते केवळ नास्तिकांसारखे वागत आणि खुद्द प्रार्थनेच्या वेळीं फिदीफिदी हंसत. यांच्यावरचे जे उपगुरु ते शुद्ध बदमैली लोक होते. खुद्द आचार्य जो दुसरा ज्यूलिअस तो निदान संस्थानाचा कारभार तरी नीट चालवी; पण त्याच्या आधीचा जो अलेक्झांडर तो मात्र महा पागल म्हणून सर्वांना माहीत होता. यांत एक मात्र ध्यानांत ठेवावयास हवें कीं, रोमन लोक जर्मनांना शुद्ध नंदीवैल समजत व या त्यांच्या प्रवृत्तीमुळे लूथरचें मन अगोदरच पूर्वप्रहदूषित होतें असें म्हणावयास हरकत नाही. तिकडून परत आल्यावर विटंबर्ग येथें आत्मविद्येचा तो मुख्य अध्यापक झाला. इतर ठिकाणीं ही जागा पत्करतांना 'पोपची आज्ञा उल्लंघिणार नाही' अशी शपथ घ्यावी लागत असे. तसें येथें नव्हतें. इतकेंच कीं, धर्मपीठानें जें मत त्याज्य मानिलें तें मात्र या अध्यापकांनीं पत्करणें गैरकायदा होतें. या ठिकाणचींही लूथरचीं प्रवचनें फार रसभरित होत. अर्थात् तरुण लोकांवर त्याची मोठी छाप बसली आणि लवकरच लूथर म्हणजे एक बडें प्रकरण होऊन बसलें. अशा प्रकारें सर्व प्रकार सुरळीत चालू असतां उत्पाताची वेळ नजीक येऊन ठेपली.

To sell indulgences हा शब्दप्रयोग इंग्रजी इतिहासांत सर्वांनीं वाचिला असेल व त्याचा अर्थ " पापविमोचन विकणें " असा स्थूलपणें समजण्यांत येतो. पण ही कल्पना बारकाईनें

पांढिली पाहिजे, आणि तशी ती पांढिली तरच लूथरचें म्हणणें नेमकें काय होतें हें ध्यानांत येईल. Indulgence म्हणजे सूट किंवा माफी. एकाद्यानें पातक आचरिलें व त्यास अनुतापही झाला आहे असें जरी असलें तरी, जुन्या ख्रिस्ती धर्मसमजुतीप्रमाणें, या पातक्यानें कांहीं तप करावें लागतें; म्हणजे प्रत्यक्ष देहदंड सोसावा लागतो. पण पातक झालें, पश्चात्तापही झाला; तरी देहदंडन सोसावयाचें होईना तर काय करावयाचें? अशा माणसाला सद्गति नाहींच काय? केवळ पश्चात्तापानें शुद्धि नाहीं म्हणून मुक्तीही नाहीं. पश्चात्ताप तर झालाच पाहिजे; पण त्यावर देहदंडनही सोसलें तर मात्र माणसाला सद्गति मिळते अशी जुन्या ख्रिस्त्यांची समजूत. पातक्याला अनुतापही होईना तर तो नरकलोकास जातो; अनुताप झाला तर हें वांचतें. पण देहदंडन झालें नसेल तर आत्म्याला भयंकर क्लेश देणारा असा दुसरा एक 'पर्डिशन' नांवाचा 'यातनालोक' आहे, तेथें जावें लागतें. पण अवश्य तें देहदंडनही झालें असेल तर या 'यातना-लोका'कडे आत्म्याची पाठवणी अर्थात् व्हावयाची नाहीं. अशा ह्या अनुतप्त व देहदंडित पातक्यास मुक्ति मिळावयाची अशी समजूत होती. यांत एक गोम आहे. अनुताप होणें हा एक मनोधर्म आहे व तो पातक्याला होईलही. निदानपक्ष झाल्याचा देखावा तरी पातकी करील. खरें कीं खोटें हें पाहावयास अर्थात् कांहीं साधन नाहीं. पण 'यातना-लोक' चुकवावयास देहदंडन हवें व तें तर प्रत्यक्ष व्हावयास हवें. केवळ झालें म्हटल्यानें भागण्यासारखें नाहीं. अर्थात् येथें काय ती खरी अडचण होती. पातकी सगळेच असत व अनुताप झाल्याचा निदान बहाणा तरी सर्वासच करतां येण्यासारखा होता. पण देहदंडाचें काय? बहुतेक वेळां अगदीं मरणाच्या द्वारीं आल्यावरच माणसाला अनुताप होतो, मग त्याच्यापुढें त्यानें देहदंडन केव्हां सोसावयाचें?

किंवा अनुताप होऊनही मनुष्य अशक्त असला, व्यथित असला किंवा वृद्ध असला तर त्याने 'यातना-लोक' चुकवावयासाठी देह-दंडन कसे करावयाचे? अशा लोकांची कांहीं तर्तूद होणे जरूरच होते व ती तशी झालीही. जर येशू ख्रिस्ताचे प्रतिनिधि जे धर्मगुरू ते म्हणाले की, "तुला देहदंड माफ आहे" तर देहदंडनाशिवाय पातक्याला सद्गति मिळू शके. ही जी देहदंडाची माफी किंवा सूट देणे त्याचे नांव 'इन्डलजन्स' व या सुटीसाठी दक्षणा घेणे त्याचे नांव selling indulgence सूटपत्र किंवा माफीपत्र विकणे. हा मोबदला होता म्हणून माफीचा विक्रय असे व्यावहारिक नांव त्यास मिळाले.

याच्या जोडांला दुसरीही एक कल्पना ध्यानांत ठेवावयास हवी. वर एके ठिकाणी असे आलेच आहे की, येशू ख्रिस्ताने आपला आत्मा गहाण टाकिला व सर्व लोकांचे तारण केले. येशूचा पुण्यसंचय एवढा मोठा की, अखिल मानव प्राण्यांना त्यांच्या पापांतून मुक्त करून स्वर्गी पोहोचविण्यास त्याचा एकट्याचा पुण्यसंचय सहज पुरेसा आहे असे परमेश्वरानेसुद्धा मानिले. अखिल ख्रिस्ती समाजाच्या सर्व धर्ममताची उभारणी या पायावर कायम केलेली आहे. यांतूनच एक एक विचारतंतु कसा वाढला हे पाहाण्यासारखे आहे. सर्वांच्या उपयोगी पडणारा येशूचा हा पुण्यसंचय लोकदृष्ट्या मिळवणी न होता राहू शकला नाही. आपापली मुक्ति साधण्यासाठी सर्वांनी येशूच्या पुण्यसंचयरूप गंगाजळीतून पुण्य घ्यावयाचे हे खरेच पण या गंगाजळीत लोकदृष्ट्या शतकानुशतके भर पडत चालली होती. येशू जसा मोठा तसे त्याचे शिष्यवर आणि संतमहंत हेही मोठे व येशूने ठेविलेल्या गंगाजळीत यांचेही पुण्य सामील होऊन ती फुगत जावयाची. संतमहंत जसे मोठे तसे जे जे कोणी सकल्ये करून पुण्य संपादितील त्यांचे पुण्यही या विशाल पुण्यकोशांत दाखल

व्हावयाचें अशी विचारसरणी चालू झाली आणि ही विचार-परंपरा साहजिकच होती. येशूची पुण्याई जर इतरांच्या उपयोगी पडते, तर संतमहंतांची कां पडूं नये ? व संतमहंतांची जर पडावया-ची तर लहानसहान लोक आपापल्यापरी जो पुण्यसंग्रह करितात तोही कां उपयोगी पडूं नये ? अर्थात् अजपर्यंत जें जें म्हणून पुण्य झालें आहे त्या सर्वांची एक प्रचंड गंगाजळी झाली आहे व होत आहे, असा लोकांचा समज. ज्या पातक्यांना पापविमोचन हवें असेल त्यांनीं या खजिन्यांतून जरूर व शक्य तेवढें पुण्य उचलावें असा विचार त्या काळच्या लोकांत स्पष्टपणें रूढ झाला होता; पण या सार्वजनिक खजिन्यांतून तरी पुण्यांश कोणास मिळावयाचा ? तर वर सांगितल्याप्रमाणें जे कोणी पातकी अनुत्त झाले; परंतु देह-दंडनास मात्र अपात्र ठरले त्यांसच फक्त मिळावयाचा आणि बहुतेक सगळेच लोक एवंगुणविशिष्ट असल्यामुळें सर्वांनाच मिळावयाचा. आतां जिवंत माणसास हा पुण्यांश मिळणें जर शक्य व युक्त आहे तर यातना-लोकांत अडकलेल्या मृतांस त्यांच्या पुत्रपौत्रांच्या द्वारें तो मिळणें तितकेंच शक्य व युक्त होतें. हा पुण्यांश मिळणें म्हणजेच वर सांगितलेली देहदंडनाची माफी किंवा सूट मिळणें होय. इकडे एका 'क' नांवाच्या गृहस्थास धर्मगुरूच्या द्वारां माफी मिळाली म्हणजे तिकडे सार्वजनिक गंगाजळींत तितकें पुण्य खर्ची पडलें असा न्याय मानीत असत. ही सूट मिळवितांना प्रायश्चित्तदक्षिणा देणें हेंही सामान्य लोकांच्या दृष्टीनें अगदीं ओघानें येणारेंच होतें. जें आपणांस धर्मशास्त्रांत सांगितलेल्या पद्धतीच्या देहदंडनानें साधतां येईना तें इतर ठिकाणीं आपला देह झिजवून आपण जें द्रव्य संपादिलें असतें तें खर्चून कां साधतां येऊं नये ? देहदंड विहित पद्धतीनें सोसावयाचा त्याच्या ऐवजीं लौकिक पद्धतीनें सोसून जें द्रव्य संपादिलें तें त्याच कामासाठीं खर्च केलें म्हणजे देहदंडनाचें

श्रेय मिळावयास हरकत असू नये असा व्यवहारज्ञानी माणसांचा हिशेब असावा. हा सर्व लोकोपयोगी पुण्यसंचय येशूचे प्रतिनिधि जे धर्मगुरु म्हणजे रोम शहरचे पोपमहाराज त्यांच्यापार्शी असतो अशी सार्वत्रिक समजूत होती व या पोपनें आज्ञापत्रें काढिलीं म्हणजे गांवोगांवच्या धर्माधिकार्यांस या गंगाजळीच्या बळावर दक्षिणा घेऊन माफीपत्रें विकतां येत असत. अशी हीं माफीपत्रें विकण्याची कल्पना होती.

हीं माफीपत्रें घेण्याचा सपाटा सर्वत्र सुरू झाला. पोप दहावा लिओ यानें बांधूं घातलेल्या एका देवळाचें काम खितपत पडलें होतें. तें पुरें करावयास पैसा पाहिजे होता. हा माफीपट्टा त्यानें विकावयास काढून गांवोगांव आज्ञापत्रें धाडलीं. वर दिलेल्या इतक्या बारकाव्यांत सामान्य लोकांना शिरतां येईना. ते समजूं लागले कीं, हा माफीपट्टा एकदां विकत घेतला कीं काम झालें. देहदंडन लांबच राहिलें; पण अनुतापाची सुद्धां जरूर नाही असा त्यांनीं समज करून घेतला. वास्तविक लूथरच्या मतानेही केवळ तत्त्वदृष्ट्या यांत म्हणजे वरील बारकाव्यांत काहीं गैर होतें असें नाही. पण लोक त्याचा भलताच अर्थ करतात व अनुतापाचीसुद्धां जरूर नाही असें मानितात, ही गोष्ट त्याला फार भयप्रद वाटली. उपाध्याय म्हणून तो जेव्हां आसन्नमरणांची जबानी ध्यावयास जाई तेव्हां ते माफीपट्टा दाखवीत आणि म्हणत 'आतां पातकाचा पोटउकला करण्याची जरूरी काय?' हें पाखंड बंद झालेंच पाहिजे, असें ठरवून त्यानें आपलें शस्त्र उगारिलें व मठाच्या दरवाज्यावर माफीपट्ट्यांतील प्रमेयांचें खंडन छापून चिकटवून दिलें. जिकडे तिकडे याचा गवगवा झाला. लूथरचें म्हणणें कीं, पातक्याला अनुताप हा झालाच पाहिजे व देवानें सांगितलेला अनुताप झाल्याशिवाय आचार्यपाठासही माफी देतां येत नाही. उत्तरोत्तर वादाचें मूळ या बाबींतून लांबत चाललें. अनुतापादि

प्रकारासंबंधी लूथरप्रमाणेच हजारों विद्वानांचे मत होते. पण अचार्य-पीठास अमुक एक म्हणण्याचा हक्क वा योग्यता नाही हे जे लूथरचें म्हणणें तें पुष्कळांस मानवेना. तुमचें म्हणणें काय आहे तें मजपुढें प्रत्यक्ष येऊन मांडा म्हणून पोपनें लूथर यास आज्ञापिलें. रोम शहरीं गेल्यावर परत येण्याची शाश्वती नाही असें त्यास वाटल्यावरून राजे-महाराजे मध्यस्थी घालून, जर्मनीतच पंचायत झाली तर मी जबानीस येतो असें त्यानें कळविलें ! पोपनें हें पत्कारलें. ऑगजबर्ग गांवीं कॅटेजन याच्याशीं तूं वाद करून आपलें म्हणणें सिद्ध कर असा इषारा त्यास आला. कॅटेजन म्हणूं लागला, तूं आपलें पाखंड पहिल्यानें परत घे, मग तुझ्याशीं वाद करतां येईल. लूथर कबूल होईना. शेवटीं सभेंतून कांहींच निघालें नाही आणि हें प्रकरण येथेंच थंबकलें. पण पोपला निकाल लावून घेणें भाग होतें. कारण लूथरनें माफीपट्ट्याचें खंडन प्रसिद्ध केल्यापासून त्याची विक्री संपाद्व्यानें बसत चालली व रोम शहरीं गह्ना जमा होईना ! अर्थात् पोपनें मिलिटझनाम्या दुसऱ्या शास्त्र्यास वादासाठीं पाठविलें. हा गृहस्थ शास्त्रही जाणी व घाव-डावही जाणी. त्यानें लूथरकडून लिहून घेतलें कीं, आचार्यपीठा-विषयीं आपणास आदरभाव आहे; आणि माफीपट्ट्याला परमार्थ-विचारांत महत्त्व आहे. पण पोपमहाराजांच्या अधिकाराविषयीं प्रश्न उपस्थित झाला होता तो तसाच लोंबत राहिला. जॉन एक यानें या वादास रंग आणिला व प्रतिपादिलें कीं, पोपचा अधिकार मानिलाच पाहिजे, तरच ख्रिस्ती माणूस ख्रिस्ती राहूं शकतो. यासाठीं मोठी वादसभा भरली व तींत लूथर थोडासा नामोहरम झाला. तरीपण त्याचें मुख्य मत जें कीं, 'येशूवर श्रद्धा असली म्हणजे तो ख्रिस्ती; मग त्याला पोपचा अधिकार मान्य असो वा नसो', तें प्रतिपादावयास त्यानें सुरुवात केली. 'धर्म ज्याचा त्याचा आहे, त्यानें पोपास मानिलेंच पाहिजे हें खोटें आहे; उलट धर्मासारखी स्वतंत्र वस्तु पोपनें आपल्या

भालकीची करून हेचून तीस बंदीत घातलें आहे; म्हणून सर्व ख्रिस्त्यांनीं स्वतंत्र व्हावें व हें करावयास पोपशीं जोराचा विरोध करावा.' असे विचार जर्मनीभर त्यानें पसरून दिले. माफीपट्टे लोकांनीं घेतल्यामुळें देशांतून खंडोगणती पैसा परदेशीं म्हणजे रोम-कडे जात असल्यामुळें ठिकठिकाणचे राजे-महाराजे यांना हें लूथरचें प्रतिपादन पसंतच पडलें व त्यांनीं आंतून त्याला चांगलीच फूस दिली. कित्येक ठिकाणचे शास्त्री-पंडितही म्हणूं लागले, कीं ज्या पवित्रशाखाच्या जोरावर पोप असला हक सांगतात त्या शाखाचा अर्थ करण्याचा मक्ता पोपासच कोणी दिला? पवित्रशाखावरून पाहतां पोपला असली अम्मलदारी प्राप्त होत नाही. याप्रमाणें सगळीकडूनच अंगाशीं येत आहे हें पाहून पोप थोडा चपापला; पण त्याच्या हातीं एक जबरदस्त शस्त्र होतें, तें त्यानें उपसलें. त्यानें लूथरवर ग्रामण्य पुकारलें व आज्ञापत्र काढून फर्माविलें कीं, लूथर हा पाखंडमतवादी आहे, तो ख्रिस्ती धर्मांतून बहिष्कृत आहे व सर्व श्रद्धालू ख्रिस्त्यांनीं त्याच्याशीं असलेला आपला संबंध तोडून टाकावा. हें आज्ञापत्र कसलें, विजेचा लोळच तो. लूथर भला खंबीर होता व लोक आपल्या पाठीं आहेत हेंही त्यास माहीत होतें. पोपचें कृत्य कडकडीत, तसें लूथरचें प्रत्युत्तरही कडकडीतच हवें होतें. "पोपच्या आज्ञापत्राची संभावना काय करतो ती पाहावयास या" अशी दंडी त्यानें पिटविली. दुसरे दिवशीं शहरांतील तमाम लोक मठापुढें जमा झाले. एका महंतांनें एक चिता पेटविली. हातीं आज्ञापत्र धेऊन लूथर पुढें झाला आणि आज्ञापत्रास उद्देशून गरजला कीं, "त्वां येशूच्या परमेश्वरास अवमानिलें, दुखविलें, म्हणून मी आतां तुझी होळी करतो." असें म्हणून त्यानें तें पत्र आगींत झुगारून दिलें !

या त्याच्या भयानक कृत्यामुळें जिकडे तिकडे कल्लोळ माजला. मतांच्या बारीक बारीक छाया-पडछाया समाजांत नेहमींच असल्या-

मुळें घरोघरीं मतभेद, भांडणें, केशाकेशी, ग्रामण्यें, बंडें यांचा सुकाळ झाला. सर्व युरोपभर या चितेचा उजेड पडला. हा शुद्ध मूर्खपणा आहे असें कोणास वाटलें. झालें तें ठीक झालें असें म्हणणारेही हजारों होते. असली बंडखोरी पायाखालीं ठेंचून टाकिली पाहिजे अशी आरोळी श्रद्धालू धार्मिकांतून उठली व रोमन आचार्यपीठाच्या वतीनें मोठमोठाले राजे आपल्या फौजा या धर्मभ्रष्ट जर्मनीवर वळविणार असा बोभाटा उठला.

पोपनें सम्राट् चार्ल्स यांस हांक मारून कांहीं इलाज करा म्हणून सांगितलें. कारण पवित्र-रोमन-साम्राज्याचा मुकुटमणि तोच होता. त्याला मोठी पंचाईत झाली. त्याचे हितसंबंध युरोपभर पसरले होते. त्याला कोणासही दुखवावयास नको होतें. जर्मनीतील आपले राजे-मित्र लूथरला अनुकूल आहेत हें त्यानें ओळखिलें होतें. म्हणून आपल्या हिताहिताची नीट व्यवस्था लावून त्यानें लूथर यास कळविलें कीं, “तुम्हांस इकडून अभय देण्यांत येत आहे; तुमचें म्हणणें आमच्या दरबारीं येऊन कथन करा.” चार्ल्सचा दरबार म्हणजे हजारों राजे-रजवाडे, अमीरउमराव, आचार्य, शास्त्री, पंडित यांनीं खेंचलेला असावयाचा. लूथरनें आमंत्रण स्वीकारिलें. दरबार वर्म्स शहरीं भरला होता. तिकडे जावयास तो निघाला तों वाटेनें त्याचा मान एखाद्या विजयी वीराप्रमाणें होत चालला. दरबारांत त्याच्या सर्व लिखाणांचा एक ढीग रचून ठेविला होता. त्याजकडे बोट दाखवून खटला सुनावणारा म्हणाला, “हें सारें पाखंड आहे, तुम्ही परत घ्या.” लूथर म्हणाला, “हें पाखंड आहे असें पवित्र शास्त्रांतील आधारांनीं सिद्ध झाल्यास मी स्वतःच हे ग्रंथ जाळून टाकीन.” चार्ल्सनें कळविलें कीं, “या प्रकरणाचा फैसला सरकारनें नेमलेल्या कमिटीनें पूर्वीच केला आहे, आतां आधारांची वगैरे जरूरी नाही. तुम्ही पोप इत्यादिकांविषयीं जें कांहीं बहकलां तें परत घेतां काय ?” लूथर

म्हणाला, “पोप हा केवळ प्रमादरहित आहे असें मी समजत नाहीं. तोही चुकीस पात्र आहे; म्हणून माझीं मते शाखाच्या आधारे बरोबर कीं चूक तें ठरवावें.” राजा म्हणाला, “सर्व पंडितांची सभा चुकली व तुम्ही तेवढे बरोबर हें तुम्हांस भावतें तरी कसें ?” लूथरनें उत्तर केले कीं, “जे बोललों आहेत तें खरें आहे. त्यांतून कांहीं परत घेणार नाहीं. देवा, तूं मजवर दया कर.” चार्ल्सनें दरबार खलास केला व बायबाप्रमाणें लूथर यास आपल्या गांठीं जाऊं दिलें, पण साम्राज्यांतून त्यास बहिष्कृत केले. या प्रसंगीं लूथरच्या धैर्याची कसोटी लागली. तो जर लेचापेचा माणूस असता तर दरबारास जावयाचेंच टाळता. पण हें साहस त्यानें आपल्या मतासाठीं हौसेनें अंगिकारिलें. असो.

यापुढें कांहीं वर्षे लूथर यास आपल्याच देशांत पण अज्ञातवासांत रहावें लागलें. जर्मन राजे त्यास आंतून अनुकूलच होते. त्यांनीं सम्राट् चार्ल्सचा हुकूम रद्दीवजाच मानिला. लूथरच्या अज्ञातवासांत त्यानें सुरू केलेला मतसंप्रदाय व विशेषतः प्रतिपादनांतील बेफिकिरी सर्वत्र पसरली व ठिकठिकाणीं अतिरेक होऊं लागला. शेतकऱ्यांनीं धार्मिक मतसंसर्गानें पण आर्थिक बंडें केलीं. लूथरचें शुद्ध धार्मिक बंड रूपांतरित होऊं लागलें. अज्ञातवासांतून बाहेर पडून त्यानें स्थिरस्थावर करण्यासाठीं पुष्कळ खटपट केली पण एकदां पेटविलेला वणवा काय वाटेला तें जाळूं लागला. त्याला तो आवरतां येईना.

वरील दरबारप्रकरणानंतर सुमारे पांच वर्षांनीं या जोगी उपाध्यायानें ब्रह्मचर्य बाजूस ठेवून लग्न करण्याचें ठरविलें. खुद्द त्याचे अनुयायी लोकही विस्मित झाले. ही नवरी म्हणजे अर्थातच मठांतील एक जोगीण होती. पुढें त्यानें गृहस्थाश्रमही चांगला आचरिला. धार्मिक ग्रंथांचीं भाषांतरें करणें, प्रवचनें करणें, अनुयायांस शिस्त लावणें इत्यादि उद्योगांत त्याचीं पुढील वर्षे गेलीं. त्यांपैकीं कांहोंच या लहानशा चरित्रांत सांगण्याचें कारण नाहीं. त्याचा मुख्य पराक्रम वर वर्णिला

आहे. लोकांच्या हातीं त्याच्या मताप्रमाणें धर्माचीं केवळ टरफले राहिलीं होतीं. लोकांच्या पारमार्थिक कल्याणाची त्याला खरी कळकळ होती. तो स्वतः अत्यंत श्रद्धालू अशा प्रकारचा सुधारक होता. पण आपले मत प्रतिपादण्यांत त्यानें कधींही कसूर केली नाहीं, स्वकीयांची भीड राखिली नाहीं. आणि अधिकाऱ्यांची जरब मानिली नाहीं. त्याच्या चरित्राचें सार हेंच आहे. वयाच्या एकेचाळिसाव्या वर्षी लग्न करूनही तो पुष्कळ मुलाबाळांचा बाप झाला. व संसारांतील निरनिराळे रस सुखानें अनुभवं लागला. त्याला बायको फार चांगली मिळाली होती. पुढें पुढें लूथरचा आदा बऱ्या प्रकारें वाढला आणि त्यामुळें वाढल्या प्रपंचांतही त्याला दारिद्र्याची हाय पोचली नाहीं. धर्मविषयक तत्वांचें चिंतन हा जरी त्याच्या मनाचा मुख्य हव्यास असला तरी मित्रमंडळीशीं हास्यविनोद करणें, अशा-मारखे प्रकार त्यास आवडत असत. तो गायनाचा थोडा शोकी असून बांसरी फार चांगली वाजवीत असे. व अंगी थोडें कवित्व असल्यामुळें त्याच्या या सर्व सांसारिक सुखांना मोठी चव उत्पन्न झाली होती. तो विद्वान् होता हें खरें आहे; पण महान् पंडित होता असें मात्र नव्हे. पण मतस्वातंत्र्य हाच त्याचा जीवितहेतु होय. एरवीं पाहूं जातां तो थोडा करडा, कांहींसा संतापी व थोडा कहरी स्वभावाचा होता. असा हा युरोपांतील स्वतंत्र मतपंथाचा आद्यस्थापक सन १५३६ सालीं ख्रिस्तवासी झाला.

कोलंबस

कोलंबस हा जिनोबा शहरी ३० सन १४३५ साली जन्मला. आईबाप घरचे गरीबच असले तरी चांगले कुलवानू होते. दोन भाऊ व एक बहीण मिळून ही चार भावंडे होती. कोलंबस हा बापाचा पहिलाच मुलगा असल्यामुळे त्याने त्यास फार लहानपणीच मोठ्या हौसेने शिकवावयास आरंभ केला. लिहिणे, वाचणे, थोडे हिशेबठिसेब, व्याकरण आणि बॅरॅचसे ड्रॉइंग या गोष्टी कोलंबसास फार लहानपणी माहीत झाल्या. हे विषय शिकवीत असतां बापाच्या ध्यानांत आले की, मुलाला भूगोलाच्या माहितीची आवड फार आहे. त्यांचे राहणेही समुद्रापासून फारसे दूर नसल्यामुळे तितक्या लहानपणीसुद्धा आपण नावाडी बनावे अशी कोलंबसाला फार आवड वाटे. बापही भला शहाणा माणूस होता. ज्या विद्येकडे मुलाचा कल तीच विद्या त्यास शिकवली तर ते त्यास फार हिताचे होईल हे जाणून दर्यावर्दीपणाच्या कामाला जरूर ते ते ज्ञान देणाऱ्या प्याव्हिआ येथील शाळेत त्याने त्यास घातले. कोलंबस तेथे भूमिति, भूगोलविद्या, खगोलविद्या व नावाडीपणा इत्यादि गोष्टी शिकू लागला. लॅटिन भाषेचेही थोडेसे ज्ञान त्याला तेथे प्राप्त झाले. शाळेंतील पंतोजीचे भांडवल संपतांच कोलंबसाने शाळा सोडली व दुसरीकडे कोठे मोठ्या शाळेत न जातां तो एकदम खलाशीच बनला. या वेळी तो अवघा चबदा वर्षाचा होता. त्याच्या नातेवाईकांत कोलंबो नांवाचा एक कोषी धाडसी खलाशी होता. त्याच्या दिमतीस कोलंबस राहिला.

त्या वेळी इटली देशांत आणि भूमध्यसमुद्राच्या सर्व कांठभर लहान लहान राज्ये पसरलेली असून प्रत्येक राजाचे म्हणून एक लहानसे आरमार बसे. काहीं धाडसी नावाच्यांनी तर कोठेही नोकरी न पत्करतां आपल्याच

हिमतीवर दहा-पांच तरांडीं जवळ बाळगून, पांच-पन्नास आपल्या-सारखेच धाडशी लोक पदरीं ठेवून समुद्रावर वाटमारीचा धंदा बेधडके चालविला होता. संबंध भूमध्य-समुद्रभर असल्या मुरट्या वाटमारे-कऱ्यांचा धुमाकूळ चालत असे. कोलंबसाचा वर सांगितलेला जो कोलंबो तो असल्या लोकांमध्येसुद्धां बडा बिलंदर म्हणून समजला जात असे. त्याच्याच शिडाखालीं समुद्रावर अहोरात्र भटक्या मारा-वयास कोलंबस शिकत असल्यामुळे त्याची समुद्राची भीति पार मरून गेली. इतक्या लहानपणीं मन व पोंच हींही अगदीं लहान असल्या-मुळे खरें भयसुद्धां लहान पोराना नीटसें उमगत नाहीं. मन इतकेच वाढलेलें असतांना कोलंबसाला धैर्य प्राप्त झालें. ३० सन १४४९ सालीं त्याच्या राजानें नेपल्स शहरावर छापा घालण्याचें ठरवून एक आरमार तयार केलें आणि त्यांपैकीं जहाजांचा एक ताफा वरील कोलंबोच्या हवालीं केला. कोलंबो म्हटला कीं, कोलंबस आलाच. हें दर्यावरचें झुंज चार वर्षे चाललें होतें. वल्हवणें, दूरचें न्याहाळणें, प्रसंग आला असतां दर्यांत उडी फेंकणें, जहाजावर बसून समुद्राच्या लाटा डोक्यावरून जाऊं देणें, रात्री अपरात्रीं जागत राहून संधि साधून शत्रूवर तुटून पडणें, असल्या गोष्टींना कोलंबस अगदीं सरावून गेला. अँटर्लाटिक महासागरासारख्या 'तामसी' समुद्रावर होडग्यांत बसून दोन दोन महिने बिनदिकत हेलपाटत राहणें, आणि खरोखरीच मुलुखा-निराळ्या देशांत सांपडूनसुद्धां तिथल्या राक्षसी रानट्यांना बठणींवर आणणें, असलीं जीं कामें त्याच्या हातून पुढें झालीं तीं करावयास लंगणारें मनाचें व शरीराचें बल त्याला या कोलंबोच्या देखरेखीखालीं मिळालें. याप्रमाणें या धंदांत कोलंबस वाढत असतां कोलंबो मृत्यु पावला. त्याचा पुतण्या धाकटा कोलंबो हाही मोठा धाडशी तांडेल म्हणून समुद्रावर गाजून राहिला होता. कोलंबसाची व त्याची चांगली गद्दी जमली. हा कोलंबो असा निर्दय आणि आड्याड्या होता कीं,

आफ्रिकेतल्या आडदांड मूरिश लोकानासुद्धां त्याचा मोठा वक्त्रक बसून राहिला होता.

एकदां असें झालें कीं, वेनिश शहरचीं कांहीं गलबतें फ्लॅन्डर्स देशांतून आपल्या देशाकडे परत जात होतीं. गलबतावर मोठ्या मोलवान् चिजा भरल्या होत्या. हीं जहाजें पोर्तुगाल देशच्या किनाऱ्यानें सुखानें चाललीं असतां या दोघांनीं त्यांच्यावर अचानक हल्ला केला. जहाजावरचे लोकही भले खंबीर भांडखोर होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सारखी मारामारी चालली. दोघांचेही माणूस फार मेलें. जहाजाज जहाज भिडून हाणाहाणी चालली असतां कोलंबस ज्या जहाजावर होता त्यानें पेट घेतला. ह्यांनीं व त्यांनीं आपापलीं निरनिराळीं जहाजें साखळदंडानें एकमेकांस बांधून घातलीं होतीं व शत्रूचीं जहाजें अगदीं टेकल्यावर त्यांवर उड्या टाकून भांडावयास सांपडावें म्हणून त्यांची जहाजेंही आपल्या जहाजांस त्यांनीं साखळ्यांनीं गुंतविलीं. त्यामुळें असें झालें कीं, एक जहाज पेटतांच भोंवतालचीं सर्व पेटलीं. होतां होतां दोन्हीकडील सगळींच जहाजें पेटून एकच डोंबाळा माजला. आतां जहाजें सोडवितां येत नाहींत हें पाहून पटाईत पोहणारांनीं बेलारशक समुद्रांत उड्या झांकून दिल्या. कोलंबसानेही तेंच केलें. प्राण्यांत पडल्यावर त्याला एक वांसा सांपडला. त्याला धरून कोलंबस किनाऱ्याकडे पोहत जाऊं लागला. किनारा जवळपास सहा मैल होता. तरी कोलंबस पोहण्याच्या कामांतही चांगला निष्णात असल्यामुळें तो लवकरच पोर्तुगाल देशच्या किनाऱ्यास येऊन लागला. म्हणजे जिनाआ शहरचा हा दर्यावर्दी रहिवासी आपल्या चांचेगिरीच्या धंद्यानिमित्त समुद्रावर फिरत असतां एका मोठ्या अरिष्टांतून निभावून कोठल्यातरी एका देशाच्या अनोळखी किनाऱ्यावर येऊन पडला. आच पोर्तुगाल देशांत त्याच्या कल्पना वाढत जावयाच्या होत्या. कोणाकोणाचें असें म्हणणें आहे कीं, त्याचें पोर्तुगाल देशांत येणें

असल्या आकस्मिक रीतीने झालेले नसून, आपले गांव सोडून तो बुद्धिपुरस्सरपणे तेथे गेला होता. त्यांचे म्हणणे कीं, जिनोभा शहरी असतां त्याला भूगोल-विषयक ज्ञानाची व देशपर्यटनाची फार हौस उत्पन्न झाली होती. आणि तेव्हांच्या काळीं आफ्रिकेचा पश्चिम-किनारा शोधून काढणे, हिंदुस्थानास मार्ग शोधून काढणे, असल्या ज्या कांहीं खळबळी समुद्रकांठच्या लोकांत चालू होत्या त्यांत त्यांचे मन गर्क झालेले असे. त्याच्या स्वतःच्या म्हणून ज्या कांहीं कल्पना होत्या त्या तपासून पहावयास व जमल्यास त्या अमलांत आणण्याची संधि साधावयास मुद्दाम घरून उठून तो पोर्तुगाल देशांत गेला. त्याने पुढे जे कांहीं महत्कार्य केले त्याच्याशीं ही कल्पना चांगली जुळत असल्यामुळे हीच बरोबर असावी व हा वेळपर्यंत तो म्हणजे एक नुसता भटक्या मारणारा चांच्याच नसावा असे मानण्याकडे आपला कल होतो. पण तेवढ्यामुळे म्हणजे संगतवारपणामुळे हाच इतिहास खरा आहे असे निश्चित म्हणतां यावयाचे नाही. दर्याचे व खुष्कीचे चांगले ज्ञान असल्याशिवाय माणूस चांचेपणा तरी कसा करील ? शिवाय तेव्हां चांचेगिरींत कांहीं लाज अशी उरलीच नव्हती, अथवा उत्पन्नच झाली नव्हती. पोर्तुगाल देशांत आल्यानंतरच तेथील भूगोल-शोधविषयक चळवळी ऐकून त्याचे लक्ष त्याजकडे जोराने वेधले असेल. हा वेळपर्यंत तो तरी वयाने लहानच होता व आपले सर्व जीवित चांचेगिरी करितच दवडावयाचे असाही कांहीं त्याचा निश्चय झाला होता असे नाही. कसेही असो. आगंतुकरांत्या तो पोर्तुगाल देशीं आला असला तरी त्याला पुढे आनंदच वाटला असला पाहिजे व आपण होऊन तो आला असल्यास आपण एका फार चांगल्या राजाच्या राज्यांत येऊन दाखल झालों आहों असा त्यास अनुभव आला असेल. हा आनंद त्याला कां झाला व अनुकूल अनुभव कां आला त्याचे ज्ञान होण्यास पुढे वाचण्याची जरूरी आहे.

या वेळीं पोर्तुगालच्या गादीवर प्रिन्स हेन्री नांवाचा राजा होता. भोंवतालीं सर्वत्र पसरलेल्या भूगोल-शोधविषयक कल्पनेंत हाही सांपडला होता. आपल्या बापाबरोबर मूर लोकांना झोडापावयासाठी तो आफ्रिकेच्या पश्चिमकिनाऱ्यानें थोडासा खालीं दक्षिणेकडे गेला होता. तेव्हांच त्याला अटकळ आली होती कीं, खूप खालीं गेलें तर आफ्रिकेलाही वळसा घालतां येईल व तसें झालें तर कदाचित् तिकडून हिंदुस्थानाला जातां येईल. पण माहीतगार लोक म्हणत कीं, आफ्रिकेच्या किनाऱ्यानें थोडें दक्षिणेस खालीं जातांच माणूस अत्यंत प्रखर अशा काटिबंधांत आजून पोचतें आणि तेथें गेल्यावर त्या उन्हांतून व तापलेल्या दर्यातून परत येण्याची आशाच नको. तेथें जहाज व नावाडी दोघेही जळून बुडावयाचे. हेन्रीला हें खरें वाटेना. त्यानें सामुद्रिकांचें म्हणजे समुद्रविषयक ज्ञान ज्यांना चांगलें होतें त्यांचें एक मंडळ स्थापन केलें. देशोदेशांचे माहीतगार लोक, ज्योतिषी आणि साहसप्रिय नावाडी यांचाही त्यानें तेथें संग्रह केला. पुष्कळ दिवस शोधपूर्वक पाहिल्यावर त्याची खात्री होऊन चुकली कीं, उष्णकाटिबंधांतील भस्म करणाऱ्या उष्णतेचें बुजगावणें उगाच आहे. आफ्रिकेच्या पश्चिमकिनाऱ्यानें थेट खालीं जातां येईल व शेवटीं कोठें तरी तें महाद्वीप निमुळतें झालेंच असेल. निदान वळसण्यासारखें खास असेल. राजाच्या या निश्चित अनुमानामुळें साहसी लोकांना नवें स्फुरण आलें. पोर्तुगाल व स्पेन यांच्या समुद्रकांठभर आतां जिकडे तिकडे हा एकच विषय भरून राहिला होता व साहस करणाराला 'श्री' प्राप्त होते हा न्याय सर्वकालीं सारखाच महशूर असल्यामुळें आपल्या नशिवाची परीक्षा पहावयास सर्व उत्साही नावाडी तत्पर झाले होते. अशा या चलबिचलींच्या वेळीं कोलंबस पोर्तुगालच्या किनाऱ्यास लागला किंवा आला. ही गोष्ट सरासरी ३० सन १४०० सालीं घडली.

कोलंबस चांगला उंच असून अंगापिंडानें मजबूत व पिळदार

दिसत असे. त्याची चालण्याची ढब मोठी ऐटदार होती. चेहरा किंचित् लांबट असून मांसानें लदवदलेलाही नव्हता अगर वाळकाही नव्हता. डोळ्यांखालचीं हाडें मात्र जरा वर आलेलीं दिसत. नाक चौंचदार असून डोळे कांहींस घारे असत. डोळ्यांचीं भिंगें स्वच्छ आणि लखलखणारीं होतीं. एकंदरीनें हा गृहस्थ मोठा रुबबदार दिसे. पण बत्तिशी पार पडली नाही तोंच केंस मात्र शुभ्र पांढरे होऊन गेले होते. कपडालत्ता आणि खाणेंपिणें यांत त्याची मिजास म्हणून कांहीं नव्हती. जवळचा असो, परका असो, कोणाशींही बोलत असला तरी मोठ्या प्रेमळपणानें बोले. घरीं मुलांमाणसांशीं त्यानें कधींही खेंकसा-खेंकशी केली नाही त्यामुळें घरींदारीं आनंद असे. तो मोठा श्रद्धाळू होता पण त्याची धर्मबुद्धि तान्त्रिक नसून चित्तांत गूढपणें भरलेली होती.

लिस्वन येथें असतांना त्यानें न चुकतां प्रार्थनेला जात असावें. त्याच देवळाच्या शेजारीं डोना फिनिपा नांवाची एक मोठी प्रतिष्ठित व उच्च दर्जाची स्त्री रहात होती. हिचा बाप एक मोठा प्रसिद्ध दर्यावर्दी म्हणून लोकांत प्रसिद्ध होता. या स्त्रीचें मन कोलंबसावर बसलें. लवकरच विवाहविधि होऊन त्याला सासूबाईनीं घरजांवाई केलें. हा सर्व योग मोठा चमत्कारिक असा म्हणावयास हवा, कारण कीं, यानें कोलंबसाच्या जीवितहेतूच्या रेषा स्पष्ट झाल्या. त्याला सफरी करण्याचा हव्यास होताच. पण आतां सासूबाईनीं त्यास प्रोत्साहन दिलें. सासरा वारलाच होता, पण आपल्या हयातींत त्यानें ज्या कांहीं सफरी केल्या होत्या त्यांचे नकाशे इत्यादि सर्व गोष्टी त्यानें फार काळजीपूर्वक राखून ठेवल्या होत्या. सासूनें हे सर्व कागदपत्र जांबयाच्या हवालीं केले व रोज नवऱ्याच्या वेळच्या समुद्रावरील गोष्टी ही बाई त्यास बारकाईनें सांगे. कोलंबसानें आतां समुद्राचे नकाशे तयार करून देण्याचा धंदाच सुरू केला. धंदाच तो ज्ञान्यमुळें घरींदारी दिवसांरात्री अष्टौग्रहर त्यानें समुद्राचाच ध्यास घेतला. कोण कोठें

सफरीस जात आहे त्याची नोंद ठेवावी, कोण कोठून आला हे हुडकून काढून त्याने कोणचा नवीन शोध लावला त्याची पूसतपास करावी, त्यास अनुसरून ते तेच नकाशे पण पुनःपुन्हा जास्त मजकूर भरून आणखी तयार करून विकावे, असा त्याचा क्रम चालू झाला. अर्थात् कोणाही नावाज्यापेक्षां त्याची माहिती जास्त व निश्चित अशी असे. त्याच विषयाच्या चिंतनाने व सुपूर्त माहितीच्या बळावर त्याला नव्या कल्पना सुचू लागल्या. पूर्वी होऊन गेलेल्या भूगोल-वेत्यांनी लिहिलेले जुने ग्रंथ त्याने वाचून काढिले व आधुनिकांची माहिती कोठे जुळते, कोठे जुळत नाही हेही त्याने शोधिले. प्रिन्स हेन्रीच्या सामुद्रिक चळवळीमुळे अवघा दर्याकांठ नित्य नव्या येणाऱ्या बातम्यांनी नादावून गेला होता. त्यांत कित्येक खऱ्या, कित्येक साफ खोट्या असत; पण या सर्वांचा रोंख आफ्रिकेच्या पश्चिमकिनाऱ्याने दक्षिणेकडे उतरून त्या निमुळत्या टोंकास वळसा घालून पूर्वेकडे वळल्यावर हिंदुस्थानास पोचतां यावे अशा प्रकारचा होता. हिंदुस्थानांतला सोन्याचा धूर फार उंच गेला असावा असें दिसते, कीं इतक्या दूरच्या लोकांस इकडे येण्याची अशी लगबग व्हावी ! कोलंबसाचे अवलोकन व चालना अखंड होती. कोणीही नवा आणि धाडशी तांडेल उठो, त्याने हिंदुस्थानची वाट आफ्रिकेला वळसूनच सांपडणार असें गृहीत धरून समुद्रावर शिडें रोंखावीं असा क्रम चालू होता. कोलंबस जणुं काहीं दूर उभा राहून ही चढाओढ पहात होता. नाविकांची व भूगोलवेत्यांची ही धडपड पाहून त्याच्या मनाने मात्र एक निराळीच कल्पना बांधिली. एखाद्या विषयाचे सांगोपांग ज्ञान व अविरत चिंतन असले तर माणसास सर्वथा नवीन कल्पना सुचते व बुद्धीला स्वतंत्र स्फुरण खास येते. कोलंबसाला ही धडपड पटेना. 'इकडूनच हे सगळे कां मरताहेत ?' तो स्वतःस म्हणे, 'चतुःसीमेस दर्या अफाट पसरला आहे. मग दक्षिणेकडेच कां ? मग कांय वाटेळ

त्रिकडे जाऊन पूर्वेकडील हिंदुस्थान हातीं लागेल ?' तसेंही नाही. पण त्याच्या बुद्धीला नुसतीच बंडखोरी लाभलेली नव्हती, तिला शिस्तही होती.

पुष्कळ दिवसपर्यंत फ्लोरेन्स शहरचा भूगोलवेत्ता पोलो टॉस्कानेली याजबरोबर त्याचा पत्रव्यवहार चालू होता; कां कीं, या पंडिताच्या मनांतही कोलंबसाचीच कल्पना बऱ्याच वर्षांपूर्वीपासून खेळत होती. पृथ्वी ही वाटोळी असून पूर्वेकडून पश्चिमेस व पश्चिमेकडून पूर्वेस जातां येणें सहज आहे असा त्याचा सिद्धान्त होता. पूर्वेकडे पसरलेलें आशियाखंड पसरत पसरत युरोपच्या पश्चिमेस थोडासाच समुद्र मध्यें रहाण्याइतकें पसरलें असावें असा त्याचा अंदाज होता. आशियाखंडाचा पूर्वकिनारा व युरोपचा पश्चिमकिनारा यांजमध्ये फार थोडें अंतर त्यानें कल्पिलें होतें. या दोहोंच्या मध्यें प्रचंड दर्या असून त्यांत आणखी एक विस्तीर्ण खंड असेल अशी त्यास कल्पना नव्हती. म्हणजे एकंदर पृथ्वीचा परिभ आहे त्याहून फार लहान असावा अशी त्याची अटकळ होती. पोलो टॉस्कानेली यानें आपलें हें मत नकाशासह कोलंबसास कळविलें. कोलंबसास फार धीर आला व युरोप आणि आशिया यांमधील समुद्राचें थोडेंसें अंतर आपण ओलांडण्याचें धाडस केलें तर आपण आशियांत व सगळें हिंदुस्थानास जाऊं शकूं असें त्याच्या मनानें घेतलें. वास्तविक वरील पंडिताचें हें अंतरविषयक मत साफ चुकलेलें होतें हें स्पष्टच आहे; पण चुकलें होतें हेंच बरें झालें ! कारण खरोखरीचें अंतर त्यास कळलें असतें तर तें अंतर ओलांडण्यास जाण्याची कोलंबसाचीही छाती झाली नसती. मार्कोपोलो, अल्फिगॅनस इत्यादींचीं मतेही त्यानें शोधून पाहिलीं. अरिस्तातल, सेनेकाप्लिनी इत्यादींच्या मतांचा झोंक त्याच्या विचारस्य पोषकच होता. म्हणजे काय कीं, पूर्वकालीन व समकालीन अशा सर्व पंडितांचीं मते त्यानें तपासून आपले मत निश्चित केलें होतें. हें शास्त्रविशारदाविषयीं झालें. जे

कोणी प्रत्यक्ष नावाडपण करीत होते त्यांच्या माहितीकडेही त्याचें लक्ष होतें. मदिरा गांवचा लिओनामा खलाशी सांगे कीं, पश्चिमेकडे तीन-चारशें मैल गेलों असतां तेथें आपणांस कांहीं बेटें दिसलीं. आयर्लंड-चा एक खलाशी सांगे कीं, दूर पश्चिमेस गेलों असतां तार्तरी देशाचा किनारा लांब दिसत होता. कोणास हजार हजार मैल समुद्रावर पश्चिमेकडून वहात येणारीं कोरीवलांकडे, कोणास ताजे ऊंस, कोणास चमत्कारिक रंगाचीं माणसें अशीं भेटल्याच्या कथाही सर्वत्र ऐकूं येत. याही कथा तारतम्यभावानें त्यानें जमेस धरल्या; पण या सर्वांच्या-हून बलवत्तर असें एक प्रमाण त्याच्या धर्मश्रद्धालु बुद्धीस माहीत होतें. बायबलांत म्हटलें आहे कीं, “ पुढें पृथ्वीचीं दोन टोंकें एकत्र येतील व माणसें आपापलीं राहें, भाषा इत्यादि किसरून तारकाच्या निशाणाखालीं गोळा होतील.” कोलंबसास वाटे, हीं दोन टोंकें म्हणजे युरोपचा पश्चिमकिनारा व आशियाचा पूर्व-किनारा हे होत व त्यांस एकत्र आणण्याच्या कामीं तारकांनें आपणांस नेमिलें आहे. असो. याप्रमाणें शास्त्र, माहिती व श्रद्धा या सर्वांच्या संमतीनें “ पश्चिमेकडे निघालों असतां पूर्वेकडील हिंदुस्थान केव्हांना केव्हां भेटलेंच पाहिजे ” हा सिद्धान्त कोलंबसानें कायम केला व तो पडताळून पहाण्याच्या उद्योगास तो लागला.

तेव्हांचें युग राजयुग होतें. अर्थात् राजाच्या आश्रयाशिवाय हें काम तडीस जाणारें नव्हतें. या वेळीं मागे उल्लेखिलेल्या हेन्रीचा नातू जॉन गादीवर होता. त्यासही सफरीचा व शोधाचा मोठा नाद होता. त्यानें भूगोल-खगोल-शास्त्रवेत्ते एकत्र केले होते व त्यांनीं नौकानयनास अत्यंत उपयोगी असें अॅस्ट्रॉलेब् नांवाचें साधन तयार केलें होतें. अशा या राजाकडे कोलंबसानें बोलणें लाविलें. कोलंबसाची मुलाखत होऊन राजानें एक कमिटी नेमिली व प्रकरण योग्यपणें निकालांत काढा म्हणून सांगितलें. कमिटीवाले

कांहीं अडाणी व कांहीं मत्सरी होते. त्यांनीं राजास कळविलें कीं, हा कल्पनाबाज माणूस केवळ वेडा आहे. राजाचें समाधान होईना. यावर त्यांनीं एक डाव केला. ते राजास म्हणाले, 'हा जेथें व ज्या दिशेनें जावयाचें असें हटकून म्हणतो तेथें व तिकडे आपलेच नावाडी आपण धाडूं व नवीन भूमि शोधण्याचें श्रेय आपणच घेऊं'. राजानें हुंकार दिला. कोलंबसाचे सर्व नकाशे या लुच्यांनीं मागून नेले व कोणास नकळत आपलींच जहाजे त्या अनुरोधानें पश्चिमेस रवाना केलीं व इकडे कोलंबसास बोलण्याचालण्यावारीच झुलत ठेविलें. कांहीं दिवसांनीं ते बलेंच दर्यांत दवडलेले खलाशी रडत परत आले. त्यांना उल्हास ना ज्ञान. चार दिवस समुद्राची हवा पिऊन ते सांगत आले कीं, पश्चिमेकडे वाटेल तितकें जा, जमीन म्हणून कोठेंही नाही. हा कोलंबस उगाच उपरा, उपट्या दिसतो. या त्यांच्या बतावणीवर विश्वास ठेवून राजानें कोलंबसास परत धाडिलें. राजाची ही लबाडी त्याला कळल्यावर त्यानें तिरस्कारानें त्याचें पुन्हा तोंड न पहाण्याचा निश्चय केला. दरम्यान त्याची बायको वारली. प्रपंचाची ओढाताण फार होऊं लागली. कर्जानें कपाळ छिनत चाललें. वरील तिरस्काराची या ओढगस्तपणांत भर पडून त्यानें पोर्तुगाल देशास रामराम ठोकला. कोणी म्हणतात सावकारांचें तोंड चुकविण्यासाठींच तो तेथून निसटला.

जिनोआ शहरच्या राजाकडे तो तडक गेला. पण त्याच्यांत दम नव्हता. तो म्हणाला, मला खर्चाचें झेंपणार नाही. मग त्यानें आपला भाऊ बार्थोलोमो यास इंग्लंडचा सातवा हेन्री यांजकडे पाठविलें; कारण कीं, त्याचाही या कामांतील लौकिक बरा होता. त्यास तिकडे पाठवून तो स्वतः स्पेन देशांत गेला. बरोबर एकुलता एक मुलगा, अंगावर कपडा नाही, खिशांत छदाम नाही अशी या वेळीं स्थिति त्याची होती. त्याचा मेहुणा तिकडेच एका खेडेगांवीं रहात असे. त्याच्या आश्रयास

जावें म्हणून तो वणवण करित निघाला होता. बाटेंत एका धर्मोप-
देशकानें त्याचें बोलणें नीट ऐकून घेतलें व त्याच्या चर्येवरून हा
कोणी तरी साहसी व प्रतिभाशाली माणूस असावा असें ओळखून
त्यास पत्र देऊन आलेंझो पिंझो नांवाच्या तेव्हांच्या एका प्रसिद्ध दर्या-
सारंगाकडे त्यानें त्यास पाठविलें. त्यानें कोलंबसाची वाहवा करून
त्यास राजदरबाराकडे रवाना केलें. इ० सन १४८६ च्या वसंतांत
कोलंबस राजधानीस आला.

तेथें पहातो तों निराळाच प्रकार चालू होता. राजा मूर्ख लोकांशीं
युद्ध सुरू करणार होता. त्या निमित्त जिकडे तिकडे तयारीची दंगल
माजून राहिली होती. वास्तविक राजा व राणी हीं चांगलीं होतीं.
पण त्यांचीं कामें त्यांना पुरेशीं असल्यामुळें कोलंबसाच्या व्याख्याना-
कडे लक्ष द्यावयास त्यांस फुरसतच होईना. आतां तर त्याला अन्नाची-
ही मोताद पडूं लागली. कोणी विचारीना व धंदा मिळेना असें झालें.
पण दुसरा एक योग बरा वठला. त्याची रूपसंपदा, सतेज कान्ति व
भव्य मुद्रा हीं पाहून एक चांगल्याची तरुण विधवा स्त्री त्यावर फिदा
झाली. उभयतांनीं लग्नाची तसदी घेतलीच नाहीं. खुशाल नवरा-
बायको म्हणून राहूं लागलीं. पण कांहीं झालें, तरी हिंदुस्थानास
पश्चिमेकडून जाण्याचा त्याचा ध्यास सुटेना. त्यानें आपली कहाणी
अनेकांना सांगितली. शेवटीं याच्याकडून त्याच्याकडे, त्याच्याकडून
याच्याकडे असें होतां होतां टोलेडे येथील महोपाध्याय कीं, जो फार
विद्वान्, बहुश्रुत व चतुर होता, त्यानें त्याचें काम मनावर घेतलें आणि
त्यानें खुद्द राजाशीं त्याची गांठ घालून दिली. राजा तरी आपल्या
एकटाच्या मतानें काय करणार ? त्यानें एक सभा बोलाविली व
कोलंबसाच्या म्हणण्याची भवति न भवति चालू झाली.

कोलंबस हा एकटाच काय तो आपली बाजू सजविणारा होता.
बाकीचे सभासद त्याची परीक्षा करावयास जमलेले. कोणी त्यास

पैसाकाढू उपटथा म्हणत व कोणी भोळा, वेडगळ म्हणत. अन्नास मह्मूग झालेला, पोळी पिकवावयास पहातो आहे, असें कोणी म्हणत. पण या कुत्सितांच्या बोलण्यानें निराश न होतां त्यानें आपलें म्हणणें कमिटीपुढें मांडिलें. भौतिकशास्त्रें व अध्यात्मविद्या हीं त्या काळीं अजून अलग अलग झालेलीं नव्हतीं. प्रत्यक्षानें जें खरें असेल तें सुद्धां धर्मशास्त्राशीं विसंवादी असलें तर तें खोटें मानण्याची चाल असे. मूळ बायबल अथवा त्यावरील भाष्यें हींच सर्व ज्ञाताज्ञात ज्ञानाचे सुपूर्ण कुंभ असून जें त्यांत नाहीं तें ज्ञानच नव्हे असें समजत असत. अर्थात् कोलंबसाच्या भाषणांत जेव्हां 'पृथ्वीचा गोलाकार', 'गोलका-च्या दुसऱ्या बाजूस असणारे प्रतिपादाति (अँडिपोडिज्)' इत्यादि प्रयोग येऊं लागले तेव्हां त्या चिकित्सकमंडळांत 'पाखंड-पाखंड' म्हणून एकच गिल्ला झाला. कारण मार्गे असल्याच एका प्रसंगीं सत्पुरुष लक्तनियस हा उसळून म्हणाला होता कीं, "असल्या थोतांडावर विश्वास कसा बसणार ? ज्यांच्या पायाचे तळवे आमच्या तळव्याकडे आहेत असे मानवप्राणी पृथ्वीवर आहेत ? मग त्यांच्या टांचा जमिनीस चिकटून डोक्यां मात्र उरफाटीं लोंबत नसतील काय ? पृथ्वीवर असा प्रदेश असणें शक्य आहे काय, कीं जेथें अवघ्या वस्तु 'खालीं डोकें वर पाय' अशा आहेत ? जेथें झाडांच्या मुळ्या वर भुईत व फांब्या खालीं अंतराळांत लोंबत आहेत ? जेथें गारा, पाऊस वर पडतो ? खरोखर या सर्व कुकल्पना दुसऱ्या एका मूर्ख कल्पनेमुळें पत्कराव्या लागत आहेत आणि ती म्हणजे पृथ्वी गोल आहे असें मानणें ही होय. हे नवमतवादी लोक अगोदर एक चुकीचें बोलतात आणि मग त्यांतून हजारों चुकीचींच प्रमेये बाहेर पडतात !" सदर महंताचे बोल प्रस्तुत प्रसंगीं जबरदस्त शस्त्र म्हणून कोलंबसावर उगारण्यांत आलें. कोणी म्हणाले, "ही प्रतिपादातीची कल्पना सर्वथा अप्राप्य होय. ती जर मानिली तर आदामासून अवघी मानव-

जात जन्मली हा बायबलप्रणीत सिद्धान्त खोटा पडतो. जर ते आदाम-चेच वंशज तर ते तेथे गेले कसे ! एवढा अफाट समुद्र त्यांनी उल्लंघिला कसा ? अर्थात् मूळांत ते नसलेच पाहिजेत.” कोणी ‘मूले कुठारः’ या न्यायाने म्हणाले, “अगोदर पृथ्वी गोल आहे हेच खोटे आहे. कारण बायबलांत स्पष्ट म्हटले आहे की, हे नीलवर्ण आकाश पृथ्वीवर तंबूप्रमाणे आहे. मग आकाश जर तंबू तर त्याच्या खालची पृथ्वी ही एक विस्तीर्ण सपाट सतरंजीच नव्हे काय ?” कोणी म्हणत, “पृथ्वीचा गोलाकार व प्रतिपादातीचे अस्तित्व खरे धरले तरी हा कोलंबस उष्ण कटिबंधांत जाऊन जगणार कसा ?” कोणास चिंता पडली की, जी सफर निदान तीन वर्षे चालवावी लागणार तीत हा अन्नपाण्यावांचून मरणार नाही काय ? शेवटी एका चतुर श्रोत्याने विचारले की, “समजा, तुम्ही हिंदुस्थानास पोचला; तरी पण पोचलो म्हणून सांगण्यास तुम्ही परत कसे येणार ? तुम्हीच म्हणतां पृथ्वी गोल आहे. अर्थात् इकडून तिकडे जातांना तुम्हांस उतरणच लागेल व सफर सहज होईल; पण तिकडून परत फिरल्यावर तुम्हांस सारखा चढच लागणार. मग या अखंड चढाने तुम्ही परत कसे येणार ?” हा बिनतोड कोटिक्रम ऐकून तेव्हांचे श्रोते कौतुकाने स्तिमित झाले, की आपल्याचपैकी एकाचे अज्ञान पाहून ओशाळले याची नोंद इतिहासांत नाही ! पण मार्गे मार्गे जाऊन प्रस्तुतच्या उत्क्रान्त कल्पनांची वाढ तपासली म्हणजे ज्ञानाची गति किती मंद आहे हे लक्षांत भरून आपल्या बुद्धीस गांभीर्य प्राप्त होतें. या गोंधळांतसुद्धां कांहीं उपाध्याय खरे चिकित्सक होते. त्यांनी त्यांचे म्हणणे खरे आहे असे ठरविले व त्याप्रमाणे बादशहास कळविले. पण बहुमत मात्र विरुद्ध होतें.

इकडे राजा आपल्याच लग्नांत होता. शेवटी आज पाहूं, उधां पाहूं असे करतां करतां तो युद्धावर निघून गेला आणि कोलंबसास

हात पांघरूज बसण्याची पाळी आली. पुढे आपणांस तरी घरी बसून काय फायदा हे पाहून कोलंबसही लढाईवर गेला. दोन वर्षे या नादांत गेलीं. पुढे थोडे स्थिरस्थावर झाल्यावर त्याने पुन्हा बोलणे सुरू केले. पुन्हा सभा, पुन्हा चर्चा असें होऊन दरबारच्या पंडितां-पुढे राजाचें कांहीं चालेना. त्याच्या मनांत मदत करावयाचें होतें; पण पंडितांचा बुद्धिवाद—म्हणजे अज्ञानवाद—त्यास तरी कोठें खोडता येत होता ? शेवटीं कांहीं होत नाहीसें पाहून कोलंबसानें कानास खडा लाविला व राजधानी सोडली. दरम्यान इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल या देशांतून राजांचीं पत्रे आर्जिं होतीं. हे राजे म्हणजे मोठे शोधलालस होते असें नव्हे तर कोलंबसाच्या प्रयत्नामुळे स्वतंत्र देश सांपडला तर आपला व्यापार आणि राज्य हीं वाढतील असें त्यांस वाटत होतें. कोलंबस राजदरबारांतून विन्मुख परत जातो हे पाहून जॉन पेरे या मठाधिकार्यास फार वाईट वाटलें व त्याने राणीसाहेबांकडे जाऊन त्रागा केला कीं, असला उमदा शोधक परत दवडूं नये. राणी राजाची बायको खरी; पण प्रत्येक कामांत सरकारस्वारी काय म्हणते हे पाहाण्याची तिला जरूर नव्हती. तिचें व राजाचें मिळून एक संयुक्त असें तें राज्य होतें. काय वाटेल तें होवो, त्याला मदत करीन असें वचन तिने दिलें व राजधानी सोडून गेलेल्या कोलंबसास जासूद धाडून परत आणिलें. दरम्यान युद्धाचा शेवटही गोड होऊन मूर लोकांची स्पेन देशांतून पूर्ण हकालपट्टी झाली. अर्थात् राजाही खुर्षीत होता. राणीसाहेबांचा कल पाहून त्यानेंही संमति दिली व कोलंबसास सर्व सिद्धता करून घावयाचा त्यांचा निश्चय झाला. अर्थात् यापूर्वीं कोलंबसाशीं अटी ठरवितांना पुन्हा विनसेलसें दिसू लागलें होतें. पण दागिनेसुद्धां गहाण टाकीन, पण आतां माघार घेणार नाहीं ही राणीची प्रतिज्ञा राजानें ऐकिली तेव्हां त्यानेंही रुकार भरला. याप्रमाणें राजाश्रयार्थ दाही दिशा भटकणाऱ्या

कोलंबसाला आपली कल्पना खरी करून दाखविण्याचा सुयोग प्राप्त झाला.

राजा व कोलंबस यांच्यांत ठरलेल्या अटीही मनोरंजक आहेत. पहिली अट अशी होती की, कोलंबस जे जे देश व समुद्र हुडकून काढील तेथील सर्वसत्ताधारीपणा कोलंबसास असावा व तो त्याच्या मागून त्याच्या कुळांत चालावा. दुसरी अशी की, नवीन भूमीवर त्याच्याकडे राजाचें प्रतिनिधिपण असावें. तिसरी अशी की, त्या देशाची उत्पन्न व त्यांशीं होणारा व्यापार यांवरील नफ्यापैकी दहावा हिस्सा कोलंबसास मिळावा. चवथी अशी की, तद्देशीयांशीं जे काय तंटे निघतील ते तोडण्याचा सर्व हक्क त्यासच असावा आणि शेवटची अशी की, त्याच्या या व पुढील सफरींत लागणाऱ्या खर्चापैकी आठवा हिस्सा त्यानें द्यावा व त्याबाबत नफ्यापैकीही आठवा हिस्सा त्यास मिळावा. इ० सन १४९२ एप्रिल ता. १७ ला फर्डिनंड राजा व इझाबेला राणी यांनी या दस्तऐवजावर सही केली व लागलीच तीं दोघें सफरीच्या तयारीस लागलीं. पश्चिमेकडे आशियांतील पूर्वेकडचा तार्तरी देश लागेल या कल्पनेवर त्यांनीं तार्तरीच्या बड्या खानास पत्रें दिलीं व पेलोस बंदरच्या अधिकाऱ्यांना हुकूम फर्माविले कीं, जहाजांची तयारी करावी. भोंवतालच्या खलाशी लोकांवर सक्ती करून त्यांस सफरीवर जावयास लाविलें. जिकडे तिकडे हालचाल सुरू झाली. सफरीचें स्वरूप जेव्हां खलाशांस कळलें तेव्हां त्यांच्या घरी रडारड सुरू झाली. जहाजांचे मालकही सर्वथा नाखुष होते, पण करतात काय ? 'राजा बोले आणि दळ हाले !' आपण परत येऊंच अशी खुद्द कोलंबसासही खात्री नव्हती. त्यानें खिस्ती पद्धतीनें उपदेशकापुढें पातकोच्चार केला. सर्व दुय्यम तांडेलांनीं व खलाशांनींही हा विधि उरकला. आपल्याकडे काशीस जातांना सर्व निरवानिरव करून जाण्याची चाल होते. तसेंच या वेळीं झालें. किनाऱ्यांवर अत्यंत कर्षी अशा

सम्यासोयज्यांचे व बायकापोरांचे थवेच्या थवे जमा झाले. राजाने हे काय ओढून आणिले आणि आमची माणसें आम्हांला अंतरविलीं म्हणून जिकडे तिकडे रडणींभेकणीं चालू झालीं. खुद्द खलाशीही नशिबाला हात लावून बायकापोरांकडे शेवटचे पाहून कामाला लागले. खरा कार्यात्साह काय तो कोलंबस व त्याचा दुय्यम पिंशो यांच्या मनांत होता. अशा रीतीने मनांत कल्पना आल्यापासून धडपड करीत असतां अठरा वर्षांनीं कोलंबसास अनुकूलता प्राप्त झाली ! दुसरा एखादा कमी धीराचा माणूस दारिद्र्य, अवहेलना, अवमान व दुःख यांनीं खचून जावयाचा; पण कोलंबस खरा तत्त्वनिष्ठ होता आणि खरा धर्मश्रद्धाळू होता. त्याच्या मनांत अशी खोल आकांक्षा होती कीं, नवी भूमि शोधून काढीन, पुष्कळ धन मिळवीन आणि त्याच्या जोरावर फौजा उभारून ख्रिस्त्यांचे पवित्र स्थान जें येरुशालेम तें मुसलमानांच्या हातून सोडवीन. कोलंबसाच्या चारित्र्याचा हा भाग अत्यंत बोधप्रद आहे. एकेका गोष्टीचे असे वेड लागल्याशिवाय कार्ये तडीस जात नाहींत हें यावरून स्पष्ट दिसते.

इ० सन १४९२ ऑगस्ट ३ रोजी या सफरीसार्ठी कोलंबसाने जहाजे हांकारिलीं. सप्टेंबर ता. ९ ला पोर्तुगीज लोकांचे फेरो बेट त्याला लागले. तेथून पुढे सगळा समुद्र केवळ अज्ञातच होता. जमीन दिसेनाशी झाल्यावर खलाशी जास्तच हिरमुसलेले दिसू लागले. त्यांना मारूनमुटकून जहाजांबरोबर पिटाळलेले होतें. त्यांच्या मनाने खास घेतले कीं, आतां आपण घरादारांस मुकलों. मर्दासारखे मर्द पण ते बायकांसारखे रडू लागले. कप्तानाने त्यांना समजुतीच्या गोष्टी सांगून पाहिल्या. जेथे पोचावयाचे ते देश कसे सुंदर आहेत; तेथील जमिनी कशा सुपीक आहेत आणि सोने तर किती सुलभ आहे इत्यादि अनेक काल्पनिक वर्णने त्याने केली; पण त्यांना वाटे कीं, हें सगळें जगळें वांचलें तर मिळावयाचें.

तीनही जहाजांच्या तांडेलांस त्यानें हुकूम केला कीं, थेट पश्चिमेकडे चलावें. खलाशांचें भय वाढत जाऊं नये म्हणून त्यानें एक हिकमत योजिली. आपण फार अंतर तोडीत चाललों नाहीं असें त्यांस वाटविण्यासाठीं त्यानें अंतर मोजण्याचीं दोन मापें केलीं. खरें आपल्यापार्शीं व खोटे सर्वांना दिसेसें. प्रत्येक दिवशींच्या मैलांतून अमुक एक वजा करून उरलेला आंकडा मात्र पाटीवर लावावा असा त्याचा क्रम असे. सप्टेंबर ता. १३ ला होकायंत्राची सळई सरळ राहीनाशी झाली. प्रथम त्यानें हें कोणास दिसूं दिलें नाहीं; पण सुकाणूवाल्यांच्या तें लवकरच ध्यानांत आलें व सर्व जहाजांवर जिकडे तिकडे खळवळ झाली. कारण सळई वांकडी झालेली त्यांनीं कधीं पाहिली नव्हती. अर्थात् दिशासुद्धां फिरल्या कीं काय, असें लोक कुजबुजू लागले; पण कोलंबसानें आपल्या ज्योतिषाच्या ज्ञानावर वेळ मारून नेली. तो जेव्हां नक्षत्र-तारांचीं नांवें व होकायंत्राचा त्यांच्याशीं संबंध इत्यादि बाबी सांगू लागला, तेव्हां कांहींच न कळल्यामुळें त्यांनीं त्याचा बोज राखला व पडतें घेतलें. थोड्याच दिवसांत समुद्रावर फांढा, फळें, लांकडे इत्यादि दिसलीं आणि तीं जिकडे जात आहेत तिकडे जावें असें कित्येकांनीं सुचविलें; पण तो म्हणाला, 'हिंदुस्थान तिकडे सांपडावयाचें नाहीं, आपणांस सरळच गेलें पाहिजे'. त्याही खुणा पुढें दिसेनाशा झाल्या. दिवसांमार्गे दिवस व रात्रींमार्गे रात्र यावी व जावी असें झालें. वर आकाश व खालीं पाणी यांशिवाय तिसरा पदार्थ नाहीं असें झालें. त्यांना वारा फार अनुकूल होता व त्यामुळें प्रवास जलदीनें चालू होता. पुष्कळांना शंका येऊं लागली कीं, कप्तान खोटे मैल लावीत असावा. शेवटीं हा अनुकूल वाराच त्यांना शत्रु वाटूं लागला. कारण पश्चिमेकडून वारा मुळींच येईना. त्यांना वाटे कीं, आपणांस परत वळतां यावयाचें नाहीं. पूर्वेकडूनच जर वारा वहात राहिला तर उरफाटें फिरतां तरी

कसें येईल ? कोलंबसास यावर कांहीं तोड सुचेना. पण दैवयोगानें पश्चिमेकडून वारा वाहूं लागला ! व खलाशांचा जीव भांडयांत पडला. कारण कीं, इतक्या दूरच्या समुद्रावरही वाऱ्यास पश्चिमेकडून वहात येण्याची संवय आहे हें त्यांस दिसलें ! पुढें तीन चार दिवसांनीं वारा अगदींच पडला. समुद्र हलेना कीं डोलेना. खलाशांस वाटलें आतां तर बोटी जागच्या हलावयाच्यासुद्धां नाहींत ! समुद्रांत मध्येच असलेल्या एखाद्या उथळ जागीं आपण आलों असून रेटाडांत वगैरे नावा अडकणार ही भीति त्यांस वाटूं लागली. कोलंबसानें लागलीच नांगर टाकून किती खोल पाणी तेथें आहे हें त्यांस पटवून दिलें. तरी त्यांस दम निघेना. ते म्हणत, 'असें जर आहे तर नावा सरकत कां नाहींत ?' पण दैवयोगानें दुसरे दिवशीं समुद्रास गरगरून भरतें आलें व नावा भराभर चाळूं लागल्या. तरी पण जमीन कोठेंच नाहीं ! मागली फार मागे राहिली; पुढें असेलच अशी खात्री नाहीं. नावाडयांत फार चुळबूळ सुरू झाली. " राजानें हा कोठला भुरटा परदेशी जवळ केला आणि स्वदेशच्या माणसांच्या गळ्याला दावें लावून तें त्याच्या हातीं दिलें." अशी जो तो तक्रार करूं लागला. " लोक चांगलें सांगत होते कीं, हा उगाच एक उडाणटप्पू भटक्या आहे. पण तें राजानें ऐकलें नाहीं आणि आतां आमच्या जिवाला तांत लागली आहे, आम्हीं याचें आतां कां ऐकावें ?" दुसरा म्हणे, " खरेंच आहे. परत फीर म्हटलें तर हा ऐकत नाहीं." तिसरा म्हणाला, " हा बऱ्या बोलानें ऐकेलसें दिसत नाहीं. त्याला जरा चुणूकच दाखविली पाहिजे." शेवटीं कांहीं लोक बेफाम होऊन त्याला म्हणाले, " आतां जर तूं परत फिरला नाहींस तर तुझे हातपाय बांधून तुला समुद्रांत फेंकून देऊं. नाहीं तर परत फीर." कोलंबसही भला हिकमती व धीट होता. केव्हां शिवी हसडून, केव्हां दादा-बाबा करून, केव्हां भेद पाडून तो त्यांस वळवीत असे. एकदां असें झालें कीं, पिंझो आपल्या जहाजावरून 'जमीन जमीन'

म्हणून मोठ्याने ओरडला. वेळ रात्रीची होती. कोलंबसासही वाटलें जमीनच आहे. जिकडे तिकडे आनंद झाला. पण सकाळीं पाहातात तों एका ढगापलीकडे तेथें काहीं नाहीं. खलाशी जास्तच चवताळले. आक्टोबर ता. ७ च्या सुमारास संध्याकाळीं पक्ष्यांचे थवेच्या थवे डोक्यावर उडत जात असतांना त्यांस दिसले. पक्षी आपल्या घरट्यांसच जात असावे हें उघड होतें. म्हणून त्या रोखानें कोलंबसानें जहाजें वळविलीं. तरी तीन दिवस जमीन नाहीं. चवथे दिवशीं एक झाडाचीं फळें असलेली फांदी, एक नकशी केलेला लांकडी सोटा, समुद्रकाठीं जसले असतात तसले मासे अशा वस्तु त्यांस दिसल्या. इतक्यांत त्या दिवशीं रात्रीं कोलंबसास दोनदां उजेड दिसलासा वाटला. पण उगाच खोटी आशा वाटूं लागूनये म्हणून त्यानें एक दोघांस निरखून पहावयास सांगितलें. त्यांनाही ओझरता उजेड दिसला. अर्थात् ते सर्व गप्प बसले. शेवटीं रात्री दोहोंच्या अमलांत आघाडीस असलेल्या पिंटो जहाजावरून जमीनसूचक असा कडाडून बंदुकीचा बार झाला ! सर्व लोक ताडकन् उभे राहिले. ज्याला हा उजेड प्रथम दिसला त्याचें नांव रॉडिग बर्मजो असें होतें. जिकडे तिकडे लगबग झाली. जमीन तर आहेच आहे; पण तेथें माणसेंही आहेत असें वाटून मंडळी आनंदांत गर्क झाली. तांबडें फुटांच जमीन स्पष्ट दिसूं लागली. तीवरील झाडें, थुइथुइ करणारे श्रे, गवताळ रानें हीं दुरून पाहून सर्वांना आनंदाचें भरतें आलें. कोलंबस काळजीनें खंगत होता. त्याला एकदम स्फुरण चढलें. त्यानें कृतज्ञता-बुद्धीनें आकाशाकडे पाहिलें आणि अश्रूंचा प्रवाह त्याच्या डोळ्यांतून वाहूं लागला. वीस वर्षांची तपस्या फळास आली. अवमान, अवहेलना, दारिद्र्य धुऊन निघालें. लबाड, उपट्या, भटक्या या नांवांनीं संबोधिलेले आपण, खरोखर, परमेश्वराची इच्छा व्यक्त होण्याचें साधन झालों म्हणून त्यास समाधान झालें. जे मारावयास उठले होते ते चरणीं लोळण घेऊं लागले. शिव्या देणारे घसा फोडून त्याचा जयजयकार करूं लागले.

त्याचें भाकीत खरें झालें. सकाळ होतांच सर्वांनीं आपापले पोषाख चढविले. कोलंबसानें आपला दर्यासारंगाचा जरतारी झगा घातला. कमरेस समशेर लटकाविली. व हातांत स्पेनच्या राजाचें निशाण घेऊन तो जमिनीवर उतरला. सर्वांनीं जमिनीचें चुंबन घेतलें व गुडघे टेंकून मनोभावे ईश्वराची प्रार्थना केली. या ठिकाणीं एका नवीन जगाचा आणि नवीन युगाचा अनावरणविधि झाला व तो कोलंबसाच्या हस्ते झाला.

तेथच्या उघड्यानागड्या लोकांनीं जेव्हां हे उंच, सुस्वरूप, शुभ्र-वर्ण, रंगीबेरंगी कपड्यांनीं झकमकणारे, आणि तलवार-बंदुकांनीं उग्र झालेले लोक समुद्रांत अचानक पाहिले तेव्हां त्यांस आश्चर्य वाटलें. इकडे कोलंबसास वाटलें, आपण हिंदुस्थानासच आलों ! व त्या कल्पनेनें तो तेथील सर्व गोष्टींचा अर्थ बसवूं लागला. तेथील सुंदर व तेजःपुंज पक्षी, उबदार आणि खेळकरपणा आणणारी हवा हीं पाहून त्याची खात्री झाली कीं, हें हिंदुस्थानच. हिंदुस्थानांत मसाल्या-चीं रानेंच्या रानें आहेत असें त्यानें ऐकिलें होतें. तेथील हवेलाही मसाल्याचा वास येत आहे असें त्यास वाटूं लागलें ! अर्थात् शोधा-साठीं त्यानें कांहीं हत्यारबंदांस 'आंत जा' म्हणून सांगितलें. त्यांना अनेक तद्देशीय भेटले. ते फार सुजन व सभ्य दिसले. त्यांचीही कल्पना तीच झाली. येथेंच त्यांच्या नजरेस पानाच्या सुरळ्या एका टोंकास पेटवून दुसरें टोंक तोंडांत धरून जिकडे तिकडे धूर माज-विणारे लोक दिसले. हीच आपली तमाखू ! बरेच दिवस किनाऱ्यानें फिरून बेटा-भूशिरांना नवीं नांवें देऊन कोलंबसानें तेथील लोकांशीं स्नेह संपादिला. मग सर्वभर हिंडून सोन्याचाही शोध लाविला. मग बरेच दिवस घालविल्यावर सोनें, सुंदर पक्षी, पांच-सहा तद्देशीय माणसें व इतर अनेक वस्तु घेऊन परत फिरण्याचा त्यानें निश्चय केला. पण कित्येक खलाशांना त्या देशाचें इतकें वेड लागलें कीं, तेथेंच रहाण्या-ची त्यांनीं इच्छा दर्शविली. म्हणून कोलंबसानें तेथें एक किल्ला

बांधण्याचें काम सुरू केलें. ही वसाहतीची मूळ कल्पना होय. किल्ला, खंदक तयार करून जवळचा जरूर तो दारूगोळा तेथें ठेवून त्यानें वसाहतवाल्यांस बऱ्या हुशारीनें रहावयास सांगितलें आणि कृतकृत्य होत्साता तो स्पेन देशास परत निघाला. परतवाट फारशी सुखाची गेली नाहीं. पिंझो भांडून दूर निघून गेला. वादलें झालीं व आपण आतां सर्व बुडणार असें कोलंबसला वाटूं लागलें. त्यानें आपलें सर्व वृत्त लिहून काढिलें, तो कागद मेणकापडांत बंद करून वरून पुन्हा मेणाचे थर बसवून ते सर्व एका पिंपांत बसविले व पीप चांगलें बंद करून समुद्रांत फेंकून दिलें. हेतु हा कीं, आपण बुडाल्यास तें वहात वहात कदाचित् युरोपास जाऊन लागवें ! पण वादलें शांत झालीं व हाल-विपत्ति सोसून कोलंबसाचें जहाज पोर्तुगालच्या किनाऱ्यास लागलें. धिक्कारिलेला तांडेल नवें जग हुडकून काढून परत आला हें पाहून राजाला खंती वाटली. पण त्यानें उदारपणानें त्याचें स्वागत केलें. सर्व लिस्बन शहर त्यास पहावयास लोटलें. लवकरच कोलंबस स्पेनच्या किनाऱ्यास लागला. तेथून त्यानें फर्डिनंड व इझाबेला यांस आपण परत आल्याचीं पत्रें लिहिलीं. राजधानींतचशी काय, सर्व मुखबर ही बातमी हां हां म्हणतां पसरली. सर्व लवाजम्यासह कोलंबस राजधानीस आला. तेथून राजवाड्याकडे त्याची मिरवणूक सुरू झाली. रोमन वीरांचाही असा सन्मान कधीं झाला नसेल. आघाडीला ते सहा इन्डिअन्स चालले होते. त्यांचीं रंगविलेलीं अंगें व सुवर्णभूषणें पाहून लोक चकित झाले. त्यांच्यामार्गें पोपट व इतर नवे पक्षी व पशु यांचे पिंजरे होते. त्यांच्यामार्गें उंचावर ठेवलेले सोन्याचे मुकुट, सलकडीं इत्यादि सोन्याच्या जिनसा चकमकत ठेविल्या होत्या. त्यांच्यामागून स्वतः कोलंबस स्वतः घोडेस्वार होऊन हातांत राजाचें निशाण घेऊन दिमाखानें चालला होता. आज राजानें आपलें सिंहासन वाड्यापुढील पटांगणांत मांडविलें होतें. सर्व मांडलिक, अमीर-उमराव,

सरदार, दरकदार, विद्वान्, शास्त्रवेत्ते यांनीं दरबार गच्च भरून गेला होता. कोलंबस तेथे येतांच सर्वांनीं खडी ताजीम दिली. प्रत्यक्ष राजाराणी उभीं राहिलीं. व कोलंबस आतां गुडघे टेंकणार तोंच त्यास हात देऊन त्यांनीं उभे केले. सर्वांना आनंदाश्रूंनीं गहिवरून आले. यत्न करूनही कोलंबसास शब्द उमटेना. शेवटीं आनंदभार हलका झाल्यावर त्यानें सर्वास स्वमुखानें सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून राजाराणी खुष झालीं. त्यांनीं देवाची प्रार्थना केली व त्याजवर बक्षिसांचा सडा केला. जो कोणी जमीन पहिल्यानें पाहिल त्यास बडे पेंशन मिळणार होतें. तेही त्यांनीं कोलंबसासच दिलें. कारण रीडिगोच्या आधीं त्यानेच उजेड पाहिला होता. पण यामुळें रीडिगो इतका रागावला कीं, हे सर्व लोक लबाड व खोटे खिस्ती आहेत असें म्हणून तो वेडानें मुसलमान होऊन परागंदा झाला! असो. तेथे कोलंबसाच्या कर्तबगारीचा कळस झाला. कारण त्याचा जीवितहेतु पूर्णतेस गेला.

वास्तविक त्यास या वेळींच मरण यावयास हवें होतें. कारण त्यानें येथून पुढें केलेल्या गोष्टी कोणाही सामान्य माणसास करतां आल्या असत्या; पण पुष्कळदां असें दिसतें कीं, जीवितहेतु संपल्यावरही कित्येक थोर विभूतिसुद्धां उगाच लुडबूड करीत जगत असतात व त्यायोगें त्यांच्या उज्वल नांवास कलंक लागेशीं कृत्यें त्यांच्या हातून होतात. कोलंबसाचें असेंच झालें ती हकीकत थोडक्यांत देतो.

एका सफरींत विजय आल्यामुळें कोलंबसास व राजास सादरखाच दुरूप येऊन त्यांनीं दुसऱ्या सफरीची तयारी केली. अशा पाँच चार सफरी त्यानें केल्या. तेथे जावें, तेथिलांशीं संबध सुरू करावे, भांडणें निघावीं, मारामाऱ्या व्हाव्या, तद्देशीयांच्या कत्तली व्हाव्या, त्यांच्या बायकापोरी जबरदस्तीनें ओरबाडाव्या, आपापसांत मारामाऱ्या

कराव्या, सोन्याच्यामार्गे पळावें, गुलाम नेऊन विकावे, नव्या मुद्रा-
 चें नामकरण करावें, हाच काय तो कार्यक्रम. दुसऱ्या सफरीसच
 तेथील लोकांच्या ध्यानीं आलें कीं, हे लोक बदमाष आहेत. एक
 कोलंबस नसेल दुर्वृत्त; पण बरोबरचे खलाशी व स्वदेशांत नकोसे
 झालेले लुच्चे हे महा पागल असत. आपल्या सुधारलेल्या शस्त्रास्त्रांनीं
 ते त्यांस हैराण करीत व त्यांचें सोनेंनाणें बुचाडून वर ते त्यांच्या
 बायकाही फुसलावून नेत. कोलंबसाचें हें नवें युग खरें; पण खुद्द
 मूळ अमेरिकनांस हळुहळू चेंपीत नेणारें आणि शेवटीं भूतलावरून
 निखालस निपटून टाकणारें हें प्राणसंकटच होतें. कोलंबस स्वतः
 या बाबींत फार मर्यादनें व सचोटीनें वागत असे. पण बरोबरचे लोक
 त्यास आवरत नसत. कित्येकदां ते त्याजवरच उसळून उठत; पण या
 बाबतींत जरी तो भला होता तरी दुसऱ्या एका महापातकी संस्थेचा
 आरंभही त्याच्याच हातून झाला. नवीन स्थापिलेल्या वसाहतींचा खर्च
 भागावा आणि खजिन्यांतही भर पडावी म्हणून त्यानें राजास पत्र
 लिहून सुचविलें कीं, क्यारिबियन बेटावरचे नरमांसभक्षक लोक
 यूरोपांत धरून न्यावे व तेथें गुलाम म्हणून विकावे ! व्यापाराला हा
 उत्तम माल आहे ! पण पत्र लिहितांना तो येवढ्यावरच थांबला
 नाहीं. दुष्ट कृत्य सोज्जळ करण्याची कलाही त्याला साधली होती.
 त्यानें लिहिलें, हे अज्ञ लोक तिकडे विकले गेले म्हणजे खिस्ती
 होण्याची संधि त्यांस सहजच मिळेल व अशा रीतीनें राजाचा स्वार्थ
 व गुलामांचा परमार्थ एकदमच साधतील ! एका सफरींत तर त्यानें
 कित्येक मण सोनें, स्वादिष्ट फळें याबरोबरच राजधानींत विकावया-
 साठीं पांचशें इंडियन गुलाम जहाजें भरून पाठविले ! सोन्याचा
 हव्यास तर त्याला इतका सुटला कीं, तिकडे “ चवदा वर्षांवरील
 प्रत्येक माणसानें दर तीन महिन्यांस चार पांच तोळे सोनें गोळा
 करून दिलेंच पाहिजे ” अशी सक्ति त्यानें केली होती ! जे प्रतिष्ठित

असत त्यांस तर सोने शेरवारी घावे लागे ! जेथे सोने नसेल तेथे प्रत्येकाने अमुक गट्टे कापूस दिलाच पाहिजे असा दंडक होता. ज्यांनी हे कर भरले असतील त्यांच्या गळ्यांत खूण म्हणून एक तांब्याची खापरखुंटी अडकवीत असत. अशा प्रकारे प्रथम देव-दूतासारखे दिसणारे हे परके लोक सैतान आहेत हे त्या नेटिवांस कळून चुकले. कोलंबसाने ठिकठिकाणी किल्ले बांधून तेथे सोने गोळा करण्याची मकारणे केली. कोणी जरा हूं कीं चूं केले, कीं किल्ल्यावरील शिबंदीचे लोक त्यास चाबकाखाली मारीत असत. एक गोष्ट मात्र सांगावयास हवी. जेव्हां जेव्हां त्याने गुलामांचे भरताड भरून घरी पाठविले तेव्हां तेव्हां इजाबेला राणीस परम दुःख होई. तिला संताप येई आणि “ या लोकांस परत आपल्या घरादारांत नेऊन सोडा ” असा हुकूम ती सोडी. पण एकटीचे कांहींच चालले नाही. पुढे कोलंबसाचीही ग्रहदशा फिरली. शेंकडों दर्यावर्दी तसल्या सफरी करून संपत्ति आणू लागल्यामुळे त्याची मातब्बरी कोणास वाटेनाशी झाली. राजाराणी थकत चालली. बरोबरच्या लोकांस कोलंबस इतका धाकांत ठेवी कीं, ते शेवटी बंड करून उठत. त्यांनी अमेरिकेंत त्याज-विरुद्ध अनेक कारस्थाने रचिलीं; व दरबारांत सारख्या कागाळ्या येऊ लागल्या. शेवटी त्या खऱ्या आहेत असे वाटून राजाराणीने त्यास बडतर्फ करून परत बोलविले. त्याच्या जागी आलेल्या अम्मलदाराने त्यास एकाद्या साध्या कैद्याप्रमाणे वागाविले. त्याच्या हातांत दंडाबेडी घालून त्यास स्वदेशास परत धाडिले. त्याजवर आरोप असे होते, कीं तद्देशीयांस खिस्ती केले असतां गुलाम म्हणून विकतां यावयाचे नाही म्हणून मिशनऱ्यांच्या कामास हा प्रतिबंध करतो; व परिचयाच्या किनाऱ्या-वर जें खंडोगणती मोर्ती सांपडले तें हा आपल्यासाठीं दाबून ठेवतो. चोरट्या बदमाषाप्रमाणे जरी त्याची रवानगी घराकडे करण्यांत आली तरी त्याचे पूर्ववृत्त स्मरून राणीनें गय केली. पण तीही पुढे लवकरच

वारली व त्यास कोणीही वाली नाहीसा झाला. त्याचें वयही बरेंच झालें व हळुहळू अशक्तता येऊं लागली. जवळचें सर्वस्व नाहीसें होऊन ब्रह्मस्वाची पाळी आली. संधिवातादि रोगांनीं शरिरांत घर केलें. त्याला स्वतःला अवघ्या पृथ्वीवर आपली म्हणून एक टीचभर-सुद्धां जागा राहिली नाही. आपल्या मुलास तो काकुळतीनें लिहितो: “ माझ्या इनामापैकीं एक कपर्दिकही मला मिळत नाही. मी उचा-पतीवर जगत आहे. वीस वर्षे मीं हाडांचीं काडें केलीं, नवीन पृथ्वी माणसांना दाखविली; पण माझी अशी अंगुळभरही जमीन स्पेन देशांत नाही. कोठें तरी भटारखान्यांत तुकडे खातों आणि आतां बिलाचे पैसे कोठले द्यावे म्हणून काळजी मला खाते.” अशा आपत्तींत असतांनाच आपलें आटपत आल्याचें त्यास दिसूं लागलें. कागदोपत्रीं जें काय त्याजपाशीं होतें तें सर्वांना यथायोग्य वांटून देऊन श्रद्धाळूपणानें त्यानें देवाची करुणा भाकिली व वयाच्या ७०व्या वर्षीं म्हणजे इ० सन १५०६ मे महिन्याच्या २० तारखेस प्राण सोडिला.

ऑलिव्हर क्रॉम्बेल

ऑलिव्हर क्रॉम्बेल याचा जन्म इ० स० १९९९ साली झाला.

चुलत्याचेंच नांव याला मिळालें. चुलता थोडा प्रसिद्ध माणूस होता व नामकरणविधीच्या वेळेस खिस्ती लोकांत जो एक गॉडफादर म्हणून करावा लागतो तोही त्याचा चुलताच झाला असल्यामुळें त्याचेंच नांव त्याला दिलें गेलें. क्रॉम्बेलचा बाप मात्र आपली शेतीभाती संभाळून असे. पदरीं चार पोरेंबाळें असल्यामुळें तेवढ्या शेतीवर चालेना म्हणून तो दारू गाळण्याचाही धंदा करी. आपला धंदा बरा कीं आपण बरे अशी त्याची प्रवृत्ति असल्यामुळें तो शहराकडे वगैरे फारसा फिरकत नसे. मुळें पुढें मोठीं निवटलीं म्हणजे त्यांच्या त्या भावी मोठेपणाच्या खुणा लहानपणच्या वयांत कांहीं सांपडतात काय याची चौकशी माणसें करतात; व चौकशीसच निघाल्यानंतर त्यांच्या हातीं कांहींना कांहीं तरी लागतेंच. असें सांगतात कीं, ऑलिव्हर हा अगदीं लहान असतांना एके दिवशीं एका वानरीनें, त्याच्या आईचा डोळा चुकवून, घरांत पाळण्यापर्यंत शिरकाव केला व बाळंत्यांत निजलेल्या या मुलास पोटाशीं घेऊन तिनें दूर उड्डाण केलें. कोठें कौलाघरावर बसून त्या भांबावलेल्या माणसांना खिजविण्याचें काम या वानरीनें चालू केलें. सगळ्या आळींतील माणसें गाद्या, ब्लॅकटें, पासोड्या घेऊन तेथें धावली; अशासाठीं कीं, वानरीनें जर कदाचित् बाळ खालीं टाकून दिलें तर तें अल्लाद झेलतां यावें. वानरीनें मुलाच्या आईचें दुःख पाहून आणि आळीकरांचा कळोळ पाहून मूल हलकेच खालीं आणिलें व यत्किंचित्ही न दुखवितां रस्त्यावर ठेवून दिलें.

सर्वास आनंद झाला हें सांगणें नकोच; पण पुढें त्याच्या जीवितांत त्याच्यावर जीं मोठमोठालीं संकटें आलीं व तसेंच त्याचा जो उत्कष झाला त्याचें हें पूर्वचिन्ह होतें असें मागील आठवण उकरून काढून, म्हातारे लोक पुढें मानूं लागले.

ऑलिंहर हा लहानपणीं चांगला बलदंड होता. शेतवाडीवर



ऑलिंहर क्रॉम्बेल

राहणें, बकखळ खारणेंपिणें आणि उघडी हवा यांमुळें तो लहान-पणापासून चांगला सकत किंबहुना अडदांडसुद्धां बनला. शहरच्या वस्तींत प्राप्त होणारें नागर वळण त्याला लहानपणीं मुळींच लाभलें नाहीं; आणि मोठेपणीं जेव्हां तें लाभण्याची संधि आली तेव्हां तो

इतका निबर झाला होता व गांवंद्या राहाणींत इतका खारून गेला होता कीं, शहरांतील वागणुकीची सफाई आणि टापटीप हीं त्याला केव्हांच उचलतां आलीं नाहींत. लहानपणीं तो चुलत्याचा बराच लाडका असावा असें दिसते. चुलता लहानसा जहागीरदार आणि मोठा तालेवार गृहस्थ होता. प्रत्यक्ष राजघराण्याशीं कांहीं संबंध नसला तरी आपण तितक्याच खानदानीचे आहों व म्हणून प्रसंग-विशेषीं राजघराण्यांतील माणसांशीं आपली थोडीबहुत घसट असल्या-चा देखावा दाखवितां आला तर तो केवळ आपल्या पोकळ डौलाचें लक्षण आहे असें कोणीं मानण्याचें कारण नाहीं असें त्यास वाटे. इंग्लंडांतून स्कॉटलंडकडे जावयास त्या वेळीं जो एक मोठा इमरस्ता होता त्यावरच या सर ऑलिव्हर क्रॉम्वेलचा मोठा जमीनजुमला होता. त्यावर त्यानें एक चांगला बंगलाही बांधला होता. अर्थात् जेव्हां जेव्हां राजघराण्यांतील मंडळी या रस्त्यानें स्कॉटलंडमध्ये जात येत तेव्हां त्यांनीं आपल्या या बंगल्यांत एकादा मुक्काम टाकलाच पाहिजे असा त्यानें शिरस्ता घालून टाकला होता. पहिला चार्लस या नांवानें इंग्लंडच्या गादीवर बसलेला राजपुत्र ड्यूक ऑफ यॉर्क हा स्कॉटलंड-हून लंडनकडे जात असतां एकदां या ठिकाणीं मुक्कामास उतरला. ड्यूक हें बडें नांव असलें तरी राजपुत्र अगदीं दुबळा होता. आपल्या घरीं राजपुत्र मुक्कामास आला यामुळें सर ऑलिव्हर याला मोठा अभिमान वाटला. त्यानें राजपुत्राची उत्तम बडदास्त ठेविली व त्याच्याशीं खेळावयास म्हणून त्यानें आपल्या पुतण्यास म्हणजे आपल्या चरित्र-नायकास तेथें मागवून घेतलें. दोघांची गट्टी बरी जमली; पण कांहीं वेळानें कोठेंसें बिनसलें. होता होतां प्रकरण हातघाईवर आलें आणि

जवळपास तर दुसरें कोणीही नव्हतें. ऑलिंहर यानें फार मस्ती केली, आणि राजपुत्राच्या नाकावर असा ठोंसा दिला कीं, तें रक्तबंबाळ झालें. पुढें देशांत बखेडे माजून ज्या वेळेस चार्लस यास पलायन करावें लागलें व ऑलिंहर सर्वसत्ताधीश झाला त्या वेळीं ही जुनी आठवण काढून, वृद्ध लोक आपापसांत पुटपुटले कीं, “ या गोष्टीचें भाकीत आम्हीं पूर्वीच केलें होतें.”

पण खुद्द ऑलिंहर याससुद्धां आपल्या भावी उत्कर्षाचीं स्वप्ने आधींच पडूं लागलीं होतीं असें म्हणतात. मोठा झाल्यावर तो नेहमीं सांगत असे कीं, लहानपणीं माझ्या मच्छरदाणीचा पडदा बाजूस सारून एक मोठा धिप्पाड पुरुष माझ्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला कीं, तूं या देशांत सर्वश्रेष्ठ माणूस होशील. त्याला हा झालेला दृष्टान्त त्यानें लहानपणींच आईबापांस व शेजाऱ्यापाजाऱ्यांस सांगितला होता. पण तेव्हां त्याला कोणी बोलून देईना. कारण त्यामुळें राजाचा अवमान होतो असें सर्वांचें मत पडलें. नातेवाईकचसे काय पण त्याचे पंतोजीसुद्धां त्याच्या तोंडचे हे शब्द ऐकतांच त्याच्यावर तावदारून उठले ! पण ऑलिंहर मात्र शेवटपर्यंत या दृष्टान्ताबद्दल बोलत असे. असो. वानरीनें त्यास उचललें नसतें, त्यानें चार्लसचा घुणा फोडिला नसता किंवा त्याला हा दृष्टान्त झाला नसता तरीही तो मोठा व्हावयाचा तो झालाच असता. पण लहानपणाच्या हकीगतींवरून भावी मोठेपण अजमाविण्याचें अथवा भावी मोठेपणावरून लहानपणाच्या सामान्य गोष्टींचेही अनुकूल अर्थ बसविण्याचे प्रयत्न कसे होतात त्याचें हें एक गमतीचें उदाहरण आहे, इतकेंच.

गांवच्या इतर मुलांप्रमाणेंच ऑलिंहर शाळेंत जाऊं लागला,

परंतु तेथें त्यानें कांहीं बुद्धीची विशेष चमक दाखविली असें मुळींच नाही. यानें लहानपणीं विद्येचा अभ्यास झटून केला नाही हें भावी काळांत तो जीं भाषणें वगैरे करी त्यांवरून श्रोत्यांच्या ध्यानीं येई. खेडेगांवाचे मास्तरही बरेच कडक असावेत असें दिसतें. बायबल वाचावयास शिकविणें आणि तें न आलें तर चांगल्या छड्या मारणें एवढ्या दोनच गोष्टी ते करीत असत. सन १६१६ सालीं तो केंब्रिज येथें कॉलेजमध्ये दाखल झाला. तेथें थोडेसें लॅटिन, व ग्रीक आणि रोमन इतिहास यांचें ज्ञान त्यानें पैदा केलें. त्यानें प्रत्यक्ष विद्या अशी जरी फारशी हस्तगत केली नाही तरी विद्येविषयीं मोठी आदरबुद्धि त्याच्या मनांत येथें उत्पन्न झाली. पुढें मोठा झाल्यावर त्यानें स्वतःकरितां जो पुस्तकसंग्रह केला, पंडित आणि शास्त्रवेत्ते यांची जी तो संभावना करीत असे, आणि केंब्रिज येथील विद्यापीठाबद्दल त्याला जो शैवटपर्यंत आदर वाटत राहिला त्यावरून हें दिसून येतें. फुटबॉल, क्रिकेट, कुस्ती खेळणें यांच्यापार्शींच त्याचा सगळा वेळ गेला. तसा गेला असता तरी इतकीशी हरकत नव्हती; पण याच्या जोडीला हेंही सांगावयास हवें कीं, एकंदर हकीगतींवरून पाहातां वर्तमानेंसुद्धां तो कांहीं विशेष चांगला असेल असें वाटत नाही. असो.

लौकरच त्याचा बाप वारला. आई मोठी शहाणी व दक्ष बाई होती. तिनें मुलाची चाल आतांपर्यंत ओळखलीच होती; म्हणून आतां कोणीतरी घरचें पहावयास हवें या निमित्तानें तिनें त्याला कॉलेजांतून काढून घरीं आणलें. तेथें आल्यावर व घरीं कोणी अडपतेंदडपतें नसल्यामुळें तो अगदींच ताळ सोडून वागूं लागला. पुन्हा एकदां त्याला अभ्यासाची हुक्मी आली व आपण वकील बनावें असें ठरवून तो लंडन

शहरास आला. त्याच्या स्वच्छंदी वर्तनाला येथे चांगलीच जागा सांपडली. तरी कायद्याचे जुजबी ज्ञान संपादन करून क्रॉम्बेल आपल्या गांवीं परत आला. त्याने लौकरच लग्न केले. येथून पुढे त्याची वृत्ति चांगली निवळली. आपण बहकत चाललो होतो हे त्याच्या ध्यानीं आले. आतां त्यानें संसारांत चांगले मन घातले. तो टापटिपीनें राहू लागला; त्याच्या बुद्धींत धर्मप्रवणता उत्पन्न झाली, तो आसपासच्या लोकांच्या फार उपयोगी पडू लागला व अशा रीतीनें थोडा नांवलौकिक संपादन तो सुखाने कालक्रमण करू लागला. दरम्यान त्याच्या या सुखवस्तु वृत्तीस अचानक निराळे वळण मिळेल अशा प्रकारे देशातील राजकारण फिरत चाललेले होते.

राजा जें राज्य करितो तें तो देवाच्या मर्जीनें करतो, तें त्याला देवानें दिलें आहे, जीं कांहीं बरींवाईट कृत्ये त्याच्या हातून होतील त्याबद्दलचा जाब त्याला विचारण्याचा एका परमेश्वराशिवाय कोणासही अधिकार नाही, हे तत्त्व अजूनसुद्धां जगांत कोठें कोठें घुटमळत राहिलेले सांपडते. दोनतीनशें वर्षांपूर्वीं तर सर्वच देशांत या तत्त्वाचा अंमल जारी होता. आम्ही देवाचे प्रेषित आहो हे परमार्थानें खरे मानणारे राजे जर परवांपर्यंत राज्य करित होते आणि जर त्यांच्या प्रजा त्यांचीं हीं वचनें खुशीनें ऐकून घेत होत्या तर दोनतीनशें वर्षांपूर्वीं राजा आणि प्रजा या सर्वांनाच प्रस्तुत तत्त्वाचा अंमल चालविणें आणि चालवून घेणें हे अगदीं योग्य आहे असे वाटणें केवळ साहजिक होते. क्रॉम्बेलच्या आधीं थोडीं वर्षे या तत्त्वाच्या उच्छेदास प्रारंभ झाला होता. पण भावी काळांत हास्यास्पद-तसे प्राप्त झालेल्या या तत्त्वाचा संभावितपणा अजूनपर्यंत सर्वमान्यच

होता. राजांना वाटे आम्ही प्रजांचें काय लागतों ? आणि प्रजांना वाटे कीं, राजा आपल्याकडून पैका उकळतो यांत तो तरी गैर काय करतो ? परंतु परमेश्वराच्या इच्छेचे अर्थ आपल्याला हवे आहेत तसे बदलण्याची इच्छा इंग्लंडांत प्रादुर्भूत झाली होती व तेथील लोकांच्या पुढें असा प्रश्न उभा होता कीं, मोकाट सुटलेल्या गुराप्रमाणें राजाला राज्य करूं घावयाचें का या त्याच्या प्रवृत्तीस पायबंद घालण्याचा प्रजांना कांहीं अधिकार आहे ? हें भांडण उत्पन्न होऊन कित्येक वर्षेपर्यंत इंग्रज लोकांच्या जीवितांत चरत चाललें होतें. आपल्या श्रमानें आपण पैसा उत्पन्न करावा आणि 'राजा' नांव पावलेल्या कोणा बेजबाबदार व्यक्तीनें त्याची वाटेल तशी उधळपट्टी करावी हा विचार मानी इंग्रज लोकांना असह्य होऊं लागला. बरें, आपण कोण आहों याचें ज्ञान राजे लोकांना नव्हतें असें मुळींच नाहीं; पण आशीर्वाद देणारा भिक्षुक आणि दक्षिणा देणारा यजमान यांना आपापल्या नैतिक अधिकारांची जाणीव असूनसुद्धां ते जसे एका स्वाभाविक परमार्थसूत्राच्या धोरणानें वागत राहातात तसेंच हें राजांचें व प्रजांचें वागणें चालू होतें. हा परस्परांच्या हक्कांचा झगडा चालूं होतांच उभयपक्ष आपल्या पदरीं असलेल्या साधनांचा या झगड्यांत यथास्थित उपयोग करूं लागले. या झगड्यामुळें प्रजांचे हक्क जरी दिवसेंदिवस जास्त प्रस्थापित होऊं लागले तरी त्याची गति फारच मंद होती. याच्याच जोडीला दुसरें एक भांडण येऊन मिळालें.

रोमन कॅथॉलिक पंथाचा पाडाव इंग्लंडांत आगाऊच झाला होता; तरीपण तो पंथ पुनः पुन्हा आपलें डोकें वर करी. खुद्द चार्ल्स राजा या पंथाचाच कडवा अभिमानी असे. लोकांतही अनेक पंथ पसरले

होते. त्यांत प्यूरिटन लोकांचें बंड फार मोठें होतें. इंग्रजी इतिहासाच्या सामान्य वाचकालासुद्धां प्रॉटेस्टंट लोक म्हणजे कोण हें माहीत आहे. त्या प्रॉटेस्टंट पंथांतील जे अगदीं कडवे ते हे प्यूरिटन लोक होत. क्रॉम्बेलही प्यूरिटनच होता. राजा रोमन कॅथॉलिक व आपल्याला राज्य करण्याची सनद देवानें दिली आहे असें मानणारा आणि प्रजेपैकीं लक्षावधी लोक जुना रोमन कॅथॉलिक पंथ झुगारून देऊन निरनिराळीं नवीं मते पत्करलेले व जसे राजाला तसें प्रजांनाही कांहीं स्वतंत्र हक्क आहेत हें तत्व घेऊन उठलेले; यामुळें राजकारण आणि धर्ममते यांचा संकर झाला. जे राजकारणाच्या ओढीनें राजाशीं भांडावयास उठले त्यांना पोटांतून रोमन कॅथॉलिक पंथाची आवड असली तरी राजकारणासाठीं त्यांना नवमतवादी लोकांशीं एक व्हावें लागे. या मतामतांच्या संकरामुळें स्पष्ट आणि आखीव असे पक्ष देशांत उत्पन्नच होईनात. कोणाशीं थोडेंसें जमावें तों एकदम मतभेद उत्पन्न होऊन त्या पक्षाच्या चिरफळ्या व्हाव्या, असें सारखें चालू होतें. राजाही आपलें स्थान कायम टिकविण्याच्या कार्मीं खूप खटपट करून राहिला होता. पण हद्दामुळें म्हणा, कीं त्याच्या अंगीं पुरेसें चातुर्य नव्हतें म्हणून म्हणा, त्याचें सिंहासन डळमळूं लागलें. कोठेंही मोठी रक्कम खर्चावयाची झाली तर पार्लमेंट-कडून पैशाची मंजुरी मिळाल्याशिवाय त्याला खर्च करतां येत नसे. यामुळें लोकप्रतिनिधींची याचना करणें हें त्याला भागच पडे. बरें, पार्लमेंट बोलवावें व पैशाची मागणी करावी तर प्रतिनिधि म्हणत कीं, तुम्हीं गेल्या कांहीं दिवसांत जीं कांहीं अपकृत्यें केलीं असतील तीं जर दुरुस्त करीत असाळ तर आम्ही पैशाची मंजुरी देऊं. राजाला

हेही अवमानाचें वाटे म्हणून तो पार्लमेंटसभा पुनः पुन्हा बरखास्त करी. त्याला फूस देण्याच्या कामीं प्युरिटन लोकांचा वैरी जो आर्चबिशप लॉड तो फार मेहनत घेई. राजाचें राजकीय भांडण राजानें लढावेंच; पण धर्मविषयक बाबतींत त्यानें आपल्या तंत्रानें वागावें व प्युरिटन मतपंथाचा उच्छेद करावा असा त्याचा यत्न अहर्निश चालू होता. या लढयडी सुमारे १०।१२ वर्षे चालू होत्या. एवढ्या मुदतींत तिकडे क्रॉम्बेल हा आपल्या बाजूच्या मुलुखांत चांगली प्रसिद्धि पावला होता व लोकांच्या विश्वासास पात्र बनून, या वरचेवर बरखास्त होणाऱ्या पार्लमेंटांत त्यानें आपला प्रवेशही करून घेतला होता.

हंटिंग्डन हें त्याच्या उत्पन्नाचें गांव. पण तेथें त्यास चैन पडेना; कां कीं, तेथील लोक फारच राजनिष्ठ होते आणि वर नांव आलेला त्याचा चुलता सर ऑलिव्हर क्रॉम्बेल हाही उठल्याबसल्या राजा-शिवाय कसल्याच गोष्टी बोलत नसे. म्हणून त्यानें हें उत्पन्न विकून टाकून सेंटईव्हज् येथें मळेतळे खरेदी केले. परंतु तेथील कामाची त्याला पुरेशी माहिती नसल्यामुळे सगळा धंदा आंतबट्ट्याचा होऊं लागला व त्याची थोडी कुचंबणाच झाली. दरम्यान त्याचा मामा मृत्यु पावला व त्याची सर्व इस्टेट क्रॉम्बेलला मिळाली. अर्थात् सेंटईव्हज् हें ठिकाण सोडून देऊन ईलाय येथें कायमचें ठाणें करून तो राहू लागला. हें उत्पन्न फार मोठें असून तेथील कुळाडाळांची संख्याही फार मोठी होती. या उत्पन्नाचा जो मालक असेल तो भोंवतालच्या शेतकऱ्यांचा आपोआपच पुढारी बनावयाचा असें ठरलेलें होतें. त्याप्रमाणें क्रॉम्बेलकडे भोंवतालच्या गांवांचें पुढारीपण आलें. इतक्यांत तेथील आसपासची एक मोठी दलदल नाले काढून कोरडी करण्याचें

व अशा रीतीने लागवडीला नवी जमीन पैदा करण्याचें काम एका कंपनीला सरकारांतून मिळालें. आपल्या शेजारची दलदल जाणार हें ऐकून भोंवतालच्या खेडेगांवांतील लोक अगदीं रागावून गेले. ते म्हणाले, गुरें चारावयास व लागेल त्या वेळीं मासोळी धरावयास आम्हांला या जागेचा उपयोग अतिशय होतो. सरकारनें ही जमीन कां घ्यावी ?

क्रॉम्बेलनें त्यांचा पक्ष उचलला. वास्तविक पाहतां ही जमीन कोरडी होऊन जर शेतकामाला मिळाली असती तर गांवकऱ्यांचें सुद्धां बरेंच झालें असतें; पण आपल्या कुळांचा कल पाहून क्रॉम्बेलनें खूप जोराचा वाद चालविला; इतका कीं, कामें सुरू करावयास आलेल्या कंपनीला आपला गाशा लवकरच गुंडाळावा लागला. क्रॉम्बेलनें मिळविलेल्या विजय-परंपरेतील हा पहिला विजय होय. त्याची चोहोंकडे मोठी वाहवा झाली व लोकपक्षाचा पुढारी म्हणून त्याची लोकांमध्ये प्रतिष्ठा वाढली.

पण या वेळेपर्यंतसुद्धां त्याच्या मनांत धार्मिक मतांची खळबळ सारखी चालत असे. खुद्द राजाचें व आर्चबिशप लॉड याचें प्रतिगामी धोरण पाहून, व आपल्या मनाप्रमाणें आपल्याला धर्माचार करतां येत नाहीं हें पाहून त्यानें देशत्याग करावयाचें ठरविलें. मोठमोठाले उत्पन्नदार व श्रीमंत असे प्युरिटन लोक परदेशीं जाण्यास सिद्ध झाले. जहाजें ठरलीं; बांधाबांध झाली व देशत्यागामुळें येणारी उद्विग्नता त्यांच्या घरांत पसरली. इतक्यांत चार्लस राजाला ही वृद्धी लागली. एवढे मातबर लोक आपल्या जिंदगीसह देशांतर करणार ही गोष्ट त्याला मानवेना. त्यानें जहाजांना दिलेले परवाने काढून घेतले ! अर्थात् क्रॉम्बेल इत्यादि-कांचे सर्व बेत जागच्याजागीं जिरले व पुन्हा ईलाय गांवीं येऊन तो

घरचें काम पाहूं लागला. पण या अपयशामुळें व तेंही धार्मिक मत-भेदामुळें आलें असल्यामुळें तो अगदीं चिडून गेला. वर सांगितलेंच आहे कीं, आसपासच्या लोकांनीं त्याला पार्लमेंट सभेमध्ये निवडून दिलें होतें. अर्थात् तेथें गेल्यावर धार्मिक अवमानानें चिडलेल्या या खेडेगांवच्या बड्या इनामदारानें तेथें राजाच्या राजकीय मागण्यांचा कितीसा पुरस्कार केला असेल हें ओळखतां येण्यासारखें आहे.

चार्लस राजानें जशा इंग्रज लोकांबरोबर तशा तिकडे स्कॉटिश लोकांबरोबरही कटकटी चालू केल्या; राजाला फौजा सिद्ध कराव्या लागल्या; पैसा उभा करण्याची जरूरी त्याला जास्त भासू लागली. पार्लमेंटचें व त्याचें अगदींच जमेना. शेवटीं राजाच्या मनानें घेतलें कीं, या पार्लमेंटचीं हाडें मोडल्याशिवाय आतां आपल्याला तरणोपाय नाहीं. म्हणून नॉटिंगहॅम येथें त्यानें पार्लमेंटविरुद्ध उघडपणें युद्ध पुकारलें. इकडे पार्लमेंटनेंही तयारी चालविली व अर्ल ऑफ् इसेक्स यास आपला सेनापति नेमिलें. क्रॉम्बेल मोठ्या इर्षेनें या युद्धांत सामील झाला. तो म्हणाला, माणसाला माणूस म्हणून जे कांहीं हक्क असावयासच हवेत व खिस्ती माणसाला खिस्ती म्हणून जे कांहीं हक्क असावयास हवेत ते मिळविण्यासाठीं मी युद्धांत दाखल होत आहे. क्रॉम्बेलच्या घरांत मोठी फाटाफूट झाली. चुलता व चुलतभाऊ हे राजाच्या अंगास मिळाले व क्रॉम्बेल पार्लमेंटची बाजू घेऊन उठला. एकदां कामांत पडल्यावर मग त्यानें मार्गे पाहिलें नाहीं. फौज उभारण्यासाठीं त्यानें ५०० पौंडाची पहिली वर्गणी दिली. मग तो तडक केंब्रिज येथें गेला व दोन लाख रुपये किंमतीचें राजाचें सोनेनाणें त्यानें जप्त केलें. एवढ्या बळावर त्यानें घोडेस्वारांची तुकडी तयार केली व या

सुरू झालेल्या झगड्यांतील पहिली जी 'एज हिल' येथील लढाई तीत त्याने मोठा पराक्रम गाजविला. काहीं नवीन करावे, व ते फलदायी व्हावे तेव्हां माणसाचे नांव होतें. आजपर्यंत इंग्लंडांत लढाया झाल्याच होत्या; पण हातीं असलेल्या फौजेतील काहीं तुकड्या बगळून ठेवून, शत्रूची व आपली हातघाई सुरू होऊन बरोबरी होत आहे असें दिसले की, ही शिलकी ठेविलेली फौज शत्रूवर आणून आदळावी हें कुणाच्या मनांत फारसें आलें नव्हतें व अमलांत तर कुणीच आणलें नव्हतें. पण या 'एज-हिल'च्या लढाईत, कोणी न शिकवितांच क्रॉम्बेलनें हें करून दाखविलें. यांत आणखी एक नवी बाब दिसली. जी फौज शिलकी ठेवावयाची, तिला फार शिस्त लावलेली असावयास हवी; अमुक वेळ थांबा म्हटलें तर तिनें थांबलें पाहिजे. अमुक वेळीं चाल करा असें म्हटलें तर त्याच वेळीं तिनें चाल केली पाहिजे; घाई करतां उपयोगाची नाही. हें सर्व बळग क्रॉम्बेलनें आपल्या लहानशा फौजेस दिलेलें होतें. म्हणून क्रॉम्बेल यांस हटकून यश प्राप्त झालें. घोडदळाची जरूर किती असते हेंही या प्रसंगी त्यानें सर्वास दाखवून दिलें. त्यावेळेस पायदळाचें काम थोडें अवघड असे. उडवावयाची बंदूक ही बाभळीच्या चोपण्याप्रमाणें अतिशय जड असे; तिच्यांत दारू ठांसावयास फार वेळ लागे आणि शिलगावल्यापासून गोळी उडावयासही त्याच्याहून जास्त वेळ लागे. हा सर्व व्यापार स्वस्थपणें व्हावयाचा तर दोन्ही बगलांकडे घोडदळाचें संरक्षण जरूर होतें. हें या घोडदळाचें महत्त्व क्रॉम्बेलनें लढाऊ लोकांच्या ध्यानांत आणून दिलें. क्रॉम्बेलचा नातेवाईक जो इतिहास-प्रसिद्ध हॅम्पडन त्यास त्यानें एकदां लिहिलें, "तुमची फौज म्हणजे सगळीं मोडावलेलीं बद्रकें.

खानावळींतील वाढपी आणि खटपट्टे असल्या लोकांची बनलेली आहे. तेच राजाच्या फौजांकडे पाहा; त्याचे शिपाई मोठे मानी, निश्चयी आणि धैर्यवान् असे दिसतात. अशा लोकांच्या पुढें आपल्या या भिकारटाकार लोकांचें भरताड काय करणार ? ” पार्लमेंटच्या पक्षास खानदानांचे आणि कुलीन असे लोक फारसे कोणी येऊन मिळेनात; ते सर्व राजाच्या फौजांत येऊन दाखल होत. पण कोणत्या तरी अभिमानाचीं माणसें पदरीं असल्याशिवाय लढण्याचें काम नीट व्हावयाचें नाहीं म्हणून त्यानें राजाच्या विरुद्ध असलेला जो धार्मिक मतपंथ त्या पंथांतील माणसें आपल्या पलटणींत भरलीं; अशासाठीं कीं, त्यांनीं कोणत्या तरी एका आवेशानें लढावें. यावरून ध्यानांत आलें असेल कीं, युद्धाच्या अगदीं पहिल्या तोंडालासुद्धां, पूर्वींचा कसलाही अनुभव नसतां क्रॉम्बेल यानें चांगल्या मुरलेल्या सेनापती-सारख्या कांहीं कांहीं गोष्टी केल्या.

पुढील वर्षीं राजाच्या बाजूचें पारडें जरा जड झालें; व याचें कारण अगदीं उघड होतें. सामान्य लोकांत सुद्धां वागणारी राजा-विषयींची पूज्यबुद्धि, मोठमोठाल्या अमीरउमरावांचें पाठबळ, आणि द्रव्यबळ यांचा पाठपुरावा चार्लस यांस चांगला होत असल्यामुळें फौज उभारणें आणि ती चालविणें त्याला फारसें जड जात नसे. पण पार्लमेंटची गोष्ट तशी नव्हती. कांहीं बळकट अशी संघटना करून ठेवल्याशिवाय व शिपाई लोकांचा पगार थकून देण्याची तजवीज केल्याशिवाय आपला गाडा नीट चालावयाचा नाहीं हें क्रॉम्बेल यानें ओळखलें होतें. म्हणून नॉर्फोक, सफोक, इसेक्स, केंब्रिज इत्यादि पूर्वे-कडील परगण्यांचा त्यानें एक मोठा बळकट संघ तयार केला व

सगळ्यांनीं मिळून आपल्या फौजांचा खर्च सोसावयाचा असें ठरविलें. पगाराची व्यवस्था अशा रीतीनें होतांच फौजेत दाखल करावयाची माणसें मात्र प्युरिटन पंथाचींच ध्यावीं असें त्यानें निश्चित ठरवून टाकलें. यामुळे असें झालें कीं, शिपायाशिपायांत कांहीं एक प्रकारचें नातें उत्पन्न झालें व पगार महिन्याच्या महिन्यास मिळाल्यामुळे त्यांना प्रपंचाची काळजी मुळींच उरली नाहीं. वास्तविक पाहतां समान कल्पनांचे लोक एकत्र आणणें आणि त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणें या कल्पना म्हणजे न सुचण्यासारख्या होत्या असें मुळींच नव्हतें. घरीं बसल्या त्या अनेक लोकांना तेव्हां सुद्धां सुचल्या असतील. पण मनांत आल्याबरोबर, कामास लागून त्या अंमलांत आणून दाखवणें, एका क्रॉम्बेलवांचून तेव्हां इतर कोणाच्यानें झालें नाहीं. तसेंच वर उल्लेखिलेले जें शिस्तीचें कलम तेंही त्यास फार उपयोगी पडलें. लोकांना जें नवें दिसून आलें तें हें कीं, राजाच्या फौजा जोरानें चाल करून जात, शत्रूंची फळी फोडीत व विजय मिळवीत; पण हें झाल्यावर त्यांची अगदीं पांगापांग होऊन जात असे व त्याच दिवशीं दुसरा हल्ला करावयाचें त्यांच्या सेनापतीनें ठरविल्यास तें अगदीं अशक्य होई. कारण शिपायी लोकांचा पुन्हा जथ पडावयास फार वेळ लागे. पण क्रॉम्बेलनें मात्र शिपायांस अशी शिस्त लाविली होती कीं, शत्रूवर विजय मिळवून त्यांचा पाठलाग करीत ते कितीही दूर गेले असले तरी पुन्हा परत वळून पहिल्याप्रमाणें सेनापतीच्या हाताखालीं त्यांचा जथ हटकून पडे व पुन्हा हल्ला करावयाचा असला तरीही ते तयारी दाखवीत.

विन्सबी गांवीं क्रॉम्बेल यानें राजाच्या सेनापतीचा लवकरच फार मोठा पराभव केला. यामुळे पार्लमेंटनें त्यास शाबासकी दिली

व त्याच्या नांवाचा मोठा दरारा उत्पन्न झाला. पुढे लवकरच मार्लिन-मूर येथे मोठे घनचक्रर युद्ध झाले. चारहजार फौजेनिशी तो राजाचा सेनापति रूपर्ट यांजवर जाऊन पडला व त्याच्या फौजा पराभूत करून पिटाळून दिल्यानंतर त्याने आपली फौज पुन्हा मार्गे आंबळून घेतली व मोहरा फिरवून दुसऱ्या बाजूने येणाऱ्या एका यशस्वी फौजेवर त्याने पुन्हा हल्ला केला व फार मोठे यश मिळविले. या लढाईत त्याच्या फौजेला 'लोखंडी फौज' असे नांव मिळाले. कारण तिच्यावर शत्रूंनी कितीही धडका दिल्या तरी ती भंगेना. आपल्या स्वतःच्या यशा-संबंधाने क्रॉम्वेलने जे लिहिले आहे त्यावरून त्याच्या मनाची धार्मिक ठेवण ध्यानांत येते. तो लिहितो, " देवाने फार मोठे यश दिले; युद्ध सुरू झाल्यापासून असे यश कोणाला लाभले नव्हते; ते आम्हांस मिळाले; कारण आम्ही परमेश्वराचे भक्त आहो; आम्ही चढाई केली आणि जय मिळाला नाही असे झालेच नाही; अहो, आमच्या तरवारी-पुढे ते जोडव्याच्या ताटासारखे तटातट तुटत असत; हे सर्व परमेश्वराचे देणें आहे." दरम्यान मुख्य सेनापतीशी त्याची हुजत चालू झाली. हा गृहस्थ क्रॉम्वेलइतका शूर नव्हताच पण शिवाय क्रॉम्वेलच्या धर्म-मताचे त्याला भारीच वावडे असे. तरी पण राष्ट्राच्या कल्याणाकडे लक्ष देऊन क्रॉम्वेलने हे भांडण विकोपास जाऊ दिले नाही. ३० सन १६४५ साली नेस्वी येथे फार मोठा संग्राम झाला. मार्लिनमूर येथे त्याने ज्या हिकमती योजल्या त्याच येथेही योजल्या. राजाचा पूर्ण पराभव झाला व त्याने अगदी हातपाय गाळले. याचा अर्थ असा झाला की, ही यादवी संपून इंग्लंड देशाची भावी राज्यव्यवस्था कशी

^ — क्रॉम्वेलपुढे येऊन पडला.

चार्लस मोठा शिपाईगडी नव्हताच; पण आत्मसंरक्षणाच्या बुद्धीने कोणालाही सुचणारे वुत्सित शहाणपण मात्र त्याच्या अंगी बरेच होते. आतां पुढें नेमकें काय व्हावयाचें याची कोणासच कल्पना होईना. तरी पार्लमेंटच्या पक्षांत कांहीं भांडणें लावून देण्याची खटपट राजानें चालू केली. शिपाई लोकही आतां कंटाळून गेले होते. प्युरिटन पंथांतच आणखी जे कांहीं पोटपंथ होते त्यांतील एक शिरजोर झाला व त्यानें मताधिक्याच्या बळावर क्रॉम्बेलचें उच्चाटन करण्याचें ठरविलें. तसेंच फौजांनाही रजा देण्याची युक्ति या मंडळींनीं काढली. पण त्यांच्या पगाराची बाकी थकलेली होती त्यामुळे मुख्य सेनापतीसाहेबांनीं निरोप दिला तरी ते जागचे हलेचनात. क्रॉम्बेलनें यांतील मर्म ओळखलें. त्याचें शौर्य शिपायांनीं पाहिलें होतें व त्याजवर त्यांची निष्ठा बसली होती. क्रॉम्बेल यानें ही फौज झटकन् आपल्या हातीं घेतली. याचा अर्थ असा झाला कीं, क्रॉम्बेल व त्याची फौज आतां जें काय करील तें व्हावयाचें.

पण कोणी कोणी असें म्हणतात कीं, चार्लससंबंधानें क्रॉम्बेलच्या मनांत कायमची अटी बसलेली होती. जर फौजेत भरती करावयाची वेळ आली, तर राजाच्या विरुद्ध वाटेल तें करावयास सांगितलें असतां जे कोणी नाकारणार नाहींत, त्यांचीच नांवें तो दाखल करीत असे. क्रॉम्बेल हें एक पुढें मोठें डोईजड प्रकरण होऊन बसेल, हें मुख्य धर्मगुरु जो वुइल्यम्स यानें मार्गेच ओळखलें होतें. त्याचा राजाला असा सारखा आग्रह चालू असे, कीं या माणसाला एकादें मोठें अवदान चारून कायमचा आपलासा करून ठेवा, किंवा मारेकरी घालून कायमचा नाहींसा तरी करून टाका. पण हें त्याचें बोलणें, राजा केवळ

हंसण्यावारी नेई. पण पुढें पुढें जेव्हां क्रॉम्बेल हा त्याचा जबरदस्त प्रतिपक्षी बनला, तेव्हां वुइल्यम्सच्या जुन्या इशारतीची त्याला पुनःपुन्हा आठवण होऊं लागली.

चार्लस राजा महत्त्वाकांक्षी असला तरी, ती महत्त्वाकांक्षा सफल व्हावयास जे गुण लागतात, ते त्याच्या अंगीं नव्हते. उलट तो मोठा संशयी, दगलबाज व कारस्थानी असून अमुक एक गोष्ट हटकून करावी कीं न करावी हें त्याचें ठरतच नसे; त्यामुळें त्याला विश्वासू मित्रसुद्धां फारसे लाभले नाहींत. क्रॉम्बेलच्या बाबतींत पुढें पुढें त्याची सारखी कुरकुर चाललेली असे; पण त्याचा निश्चय म्हणून होईना. त्यानें राणीस लिहिलेल्या पत्रांत क्रॉम्बेलविरुद्ध पुष्कळ लिहिलेले आहे. पण लिहिण्याच्या पलीकडे त्याच्यानें जाववले नाहीं. इकडे, राजवाड्यांत आपल्याविरुद्ध चाललेल्या हालचालीवर क्रॉम्बेल याची सारखी पाळत होती. त्या हालचालींचें धोरण पाहून त्याचें मन राजाविरुद्ध अगदीं भडकून गेलें व प्रसंग येतांच या राजाला फांशीं देण्याचें आज्ञापत्र काढण्यास तो मुळींच कचरला नाहीं. असो.

विचाराच्या एका प्रणालींतून दुसरींत पोहोंचेपर्यंत जीं कांहीं वजबज माजावयाची ती सर्व या प्रसंगीं माजली. नुसत्या कल्पना काढणारे, असें कां व्हावें, तसेंच कां होऊं नये असें म्हणणारे, व कायदा-कानू इत्यादिकांचीं ज्ञानें सांगणारे अनेक लोक होते. पण एक घटना डांसळत चालल्यामुळें लोकांना तत्त्वापेक्षां माणसाचा आधार जास्त चांगला वाटूं लागला. आणि या प्रसंगीं तो माणूस म्हणजे ऑलिव्हर क्रॉम्बेल हा होता. बरीच भवतींनभवती झाल्यावर क्रॉम्बेलच्या अगदीं निभ्रांतपणें ध्यानांत आलें कीं, चार्लस हा अगदीं कुचकामाचा

माणूस आहे; कोणतीही नवी घडी बसविली तरी त्यांत हा कांहीं जमून बसावयाचा नाही. वास्तविक पाहतां खुद्द त्याला व बहुजन-समाजाला जें हवें होतें तें इतकेंच कीं, राजा असावा पण कर बसविणें आणि न्याय देणें या बाबतींत पार्लमेंटची हुकमत त्यानें पाळली पाहिजे, पण चार्लस हें पत्करील असें दिसेना. बरें, सवाईसोट फौजेच्या हातीं देशाचा कारभार सोंपवावा हेंही बरोबर नव्हतें. पुन्हा यादवी माजली, पार्लमेंट सभेंतून राजाचे उरलेसुरले पक्षपाती होते त्यांची तेथून हकालपट्टी झाली. खुद्द चार्लस यांस कैद करून न्यायाधिशापुढें उभें करण्यांत आलें. लवकरच तो फांशीं गेला. या घडामोडी फार प्रचंड स्वरूपाच्या होत्या. जाऊं द्या, आपल्याला काय करावयाचें आहे, असें धरसोडीचें बोलणें पुढारी जर आयत्या वेळीं बोलूं लागले असते तर देशांत याहीपेक्षां कल्लोळ माजला असता; पण क्रॉम्बेलनें डोकें शांत ठेवलें होतें. राजाशीं मिटतें घेण्याचा यत्न करूनही तें जमेना व म्हणून ओघाओघानेंच गोष्टी या थराला आल्या आहेत, तेव्हां त्याचें वाईट वाटूं देतां उपयोगाचें नाही, हें त्यानें पक्कें ठरवून टाकलें होतें असें दिसतें. वर सांगितल्याप्रमाणें राजाची वासलात लागल्यानंतर पार्लमेंट-संस्था सर्वस्वी क्रॉम्बेलच्या हातीं गेली व तेंच बरें झालें. कारण त्याच्या फौजेच्या साहाय्यावांचून या पार्लमेंटचें कोणीही ऐकलें नसतें.

खुद्द इंग्लंडांत आपलें कांहीं चालत नाही असें पाहून राजपक्षीय लोकांनीं, आयर्लंड व स्कॉटलंड इकडे धामधूम चाडू केली. या वेळीं क्रॉम्बेल हा केवढा जबरदस्त असामी आहे आणि तो म्हणेल त्याच्यापुढें मान लववणें कसें जरूर आहे हें सर्वांच्या ध्यानांत आलें.

आपण केलेल्या कामाचा नाश करण्यासाठीच ही बंडाळी उपस्थित झाली आहे असें हेरून तो मोठ्या त्वरेनें आयलंडमध्ये दाखल झाला आणि ड्रोघेडा व वेक्सफोर्ड येथें त्यानें या बंडखोरांवर इतकें निष्ठुरपणें हत्यार चालविलें कीं, त्या प्रसंगाच्या स्मरणानें सुद्धां पुढें कित्येक वर्षे माणसें भयभीत होत होतीं. स्कॉटलंडचेंही असेंच झालें. एक चार्लस गेला तर तेथें कांहीं लोकांनीं दुसऱ्या चार्लसच्या नांवानें द्राही फिरविली. पुन्हा ये रे माझ्या मागल्या, असा प्रकार येणार हें ओळखून क्रॉम्बेल स्कॉटलंड देशांत उतरला आणि डन्बार्क व वूस्टर येथें त्यानें बंडखोरांची अशी लांडगेतोड केली कीं, त्यांनीं पुन्हा माना काय वर कराव्या ! वूस्टर येथें मिळविलेल्या यशासंबंधानें क्रॉम्बेल म्हणाला, “परमेश्वरी कृपेचें माप एवढें मोठें आहे कीं, माझ्या मनांत तें मावत नाहीं; खरोखर येथें अगदीं कळस झाला;” आणि हें अगदीं खरें आहे. कारण यानंतर पुन्हा त्याला तरवारीस हात म्हणून घालावा लागला नाहीं.

हें यश मिळविल्यानंतरही आपापसांतील कटकटी चालू होत्याच. नानाप्रकारच्या कल्पना, ध्येयें, योजना, संघटना सुचविल्या जात. शेवटीं पार्लमेंटच्या कांहीं तडफदार मेंबरांनीं बाकीच्यांना गप्प बसवून सर्व सत्ता क्रॉम्बेलच्या हवालीं केली. ‘राजशासन’ लिहून काढलें व त्याच्या बळावर क्रॉम्बेलला ‘लॉर्ड प्रोटेक्टर’ हें नांव देऊन त्यांनीं त्यास बहुतेक सर्व सत्ता दिली. नवे कायदे करणें व नवे कर बसविणें या कामीं मात्र त्यानें पार्लमेंटसभेस विचारावें असें ठरविण्यांत आलें. हातीं आलेल्या सत्तेचा क्रॉम्बेलनें फार चांगला वापर केला. ही जी नवीन घटना बनली आहे तिला सर्व जनतेची संमति आहे असें नव्हे व म्हणून फौजेच्या बळावरच हा सर्व गाडा सुरळीत चालणार हें ओळखून, त्यानें सर्व

कार्मे मोठ्या धूर्तपणानें चालू ठेविलीं. वरचें 'राजशासन' सर्व पार्लमेंटनें मान्य केलें होतें असेंही नाही; तरी पण लोकांना आतां कांहीं स्थिरस्थावर व्हावयास हवीच होती व म्हणून अधिकाराच्या सनदशीरपणाचा फाजील हट्ट त्यांनीं धरला नाही. तिकडे क्रॉम्बेलनें आणखी एक युक्ति योजिली. देशातील लोकांचें लक्ष दुसरीकडे कोठेंतरी गुंतविलें पाहिजे हें त्यानें ओळखलें. म्हणून फारसें कारण नसतां त्यानें एकदां स्पेन देशाशीं व एकदां फ्रान्सशीं युद्धाचा पुकारा केला.

सुदैवानें क्रॉम्बेलच्या आरमारानें स्पेनच्या आरमाराचा चांगलाच पराभव केला आणि त्यावरील सर्व चांदीचे पाट त्यानें लुटून इंग्लंडास आणिले. इकडे घरीं उरल्यासुरल्या पार्लमेंटशीं क्रॉम्बेल याचीं भांडणें चालूच होतीं. त्यानें म्हणावें, "नवी स्वारी काढावयाची आहे, पैसा द्या." पार्लमेंटनें म्हणावें, "लोक आधींच गांजले आहेत, पैसा द्या कुठला?" पण इतक्यांत ही लुटून आणलेली चांदी अडतीस गाड्यांवर भरून जेव्हां राजधानीच्या शहरांत वाजतगाजत आली तेव्हां विरोधकांचा विरोध अगदीं वितळला आणि राजकीय वातावरण त्याला सर्वथा अनुकूल असें होऊं लागलें; पण असें झालें तरी राज्यघटनेची एक घडी उसकटून टाकण्यांत त्याला यश आलें एवढेंच काय तें खरें व फौजेच्या बळावर आपला अंमल जरी त्यानें सडकून चालविला होता तरी राज्यघटनेची नवीन घडी कोणती याचा जाब त्याचा त्यालाच देतां येण्यासारखा नव्हता. बरें, कांहीं नवीन कल्पावें व बळजबरीनें अमलांत आणावें तर आतां त्याला तें वयाच्या मानानें शक्य दिसेना.

वयाचीं पहिलीं त्रेचाळीस वर्षे त्यानें संथ रोजगारांतच घालविलीं होतीं. जवळ जवळ पंचेचाळीशीला आल्यावर तो युद्धाच्या धामधुमींत

सांपडला व पुढें तेराचवदा वर्षे अहोरात्र दगदग करावी लागल्यामुळें आपलें शरीर आपल्या हातीं राहात नाहीं असें त्यास दिसूं लागलें. तो कित्येकदां म्हणे, “ माझी शेतवाडी सोडून या राजकारणाच्या जंजाळांत मी कशाला येऊन पडलों कोणास माहीत.” या काळांत प्रपंचांत लक्ष घालावयाससुद्धां त्याला वेळ सांपडत नसे. आपण दिवसेंदिवस थकत चाललों हें त्याला दिसून आलें; त्यांतच त्याला उद्विग्नता आणणारी एक गोष्ट घडून आली. त्याला मुलेंबाळें पुष्कळ होती; पण त्यांतील एका मुलीवर त्याचें निरतिशय प्रेम असे. तीच एकदम मृत्यु पावली. त्या दुःखानें क्रॉम्बेल झपाट्यानें खचूं लागला.

क्रॉम्बेल यानें जो राजसत्तेचा उच्छेद केला त्यावरून इंग्लंड राष्ट्राला इतकेंच ज्ञान झालें कीं, देशांत लोकसत्तात्मक राज्य स्थापन व्हावयास हवें; निदान राजसत्ता इतकीं संकुचित व्हावयास हवी कीं, आपला कारभार आपणच पहात आहों ही जाणीव लोकांना प्राप्त व्हावी. हीच काय ती त्याची कामगिरी होय. त्यानें स्थापन केलेली घटना त्याच्याबरोबरच मरून गेली आणि त्यानें फांसावर चढविलेला राजा जरी पुन्हा परत आला नाहीं तरी राजसत्ता मात्र परत आलीच आली. इतकें खरें कीं, त्यानें दिलेल्या या तडाख्याचा वण राजसत्तेच्या अंगावर कायमचा राहिला. राजसत्ता परत आली इतकेंच नव्हे तर क्रॉम्बेलनें जें कांहीं घडवून आणलें होतें त्यामुळें चिडून गेलेले कांहीं कांहीं लोक पुन्हा अधिकाराच्या जागीं येतांच, तो जिवंत नव्हता म्हणून, त्यांनीं त्याच्या प्रेतावरच सूड उगविला. ज्या तारखेस त्यानें चार्लस राजास वधस्तंभाकडे धाडिलें

होते ती तारीख येतांच त्यांनी वेस्टमिन्स्टर अंबे येथे पुरलेले त्याचे प्रेत उकरून काढिले व गाड्यावर घालून ते टायबर्न येथे नेले. पुढे संध्याकाळपर्यंत त्यांनी ते शव तसेच वधस्तंभावर लोंबत ठेविले व शेवटी त्याचा शिरच्छेद केला. धड वधस्तंभाच्या खाली एका खब-दाडांत खुपसून ठेविले आणि शीर एका कळकाच्या टोंकाला बांधून त्यांनी तो वेस्टमिन्स्टर अंबेच्या कौलाघरावर उभा करून ठेवला. अशा रीतीने ही फिटसफीट झाली. ही रागलोभाची देवघेव कशीही झाली असली तरी क्रॉम्बेलने केलेल्या क्रान्तिविषयक कामगिरीचे महत्त्व तिने कमी होत नाही. असो.

क्रॉम्बेल हा शरीराने भला धट्टाकट्टा असून वागणुकीत साधारणतः गांवढ्यासारखाच असे. शहरांतील राहणीने आणि मोठमोठ्या लोकांच्या संगतीत वागल्याने जरी त्यास थोडे मार्दव आले होते तरी एकंदरीने तो शेवटपर्यंत थोडासा असंस्कृतच दिसे. वर वर्णिलेल्या राजकारणाच्या घडामोडी चालू असतांच तो अतिशय आजारी पडला. त्याचे वैरी म्हणू लागले; “या माणसाला सद्गति कधीही मिळावयाची नाही; याचा आत्मा सैतानाच्या तावडीत जाणार.” परंतु खुद्द क्रॉम्बेल याचे नेहमीचे श्रद्धालू मन, मरण नजीक येऊन ठेपल्यानंतर, अधिकच लीन झाले. आपण आज खास जाणार हें पाहून त्याने उघडपणे म्हटले की, “हे प्रभो, मी तर एक साधा पामर आहे. पण माझ्या द्वारां तू या लोकांचे कल्याण केलेस; माझ्या हस्ते आपली स्वतःची सेवा करून घेतलीस. पुष्कळ लोक म्हणतात, हा फार मोठा माणूस आहे; पण दुसरे कांहीं म्हणतात की, हा मेला तर बरे होईल. पण प्रभो, तू माझी वासलात कशीही लावलीस तरी या माझ्या

बांधवांचें बरेंच करीत रहा. त्यांनीं परस्परांवर प्रेम करीत राहावें, त्यांनीं एकविचारें राहावें आणि त्यांची बुद्धि कधीं भ्रंश पावूं नये असेंच तूं कर. कोणाचा कसाही अपराध असो; तीं तुझींच लेकरें आहेत; हें जें मीं तुझें थोडेंसें स्तवन केलें आहे तें येशूच्याद्वारां तुला पावूं दे आणि तुझी मर्जी असेल तर आतां मला सुखाची कायमची शोंप लागूं दे.” श्रद्धाळू ख्रिस्त्याला चांगले शोभतील अशा तऱ्हेनें हे उद्गार काढल्यानंतर तीन दिवसांनीं ऑलिव्हर क्रॉम्बेल मृत्यु पावला. ही गोष्ट इ० सन १६५८ त घडली.

जॉन सोबेस्की

जॉन सोबेस्की हा इ० सन १६२९ सालीं जन्मला. शिवाजी इ० सन १६३० सालीं जन्मला. सोबेस्कीच्या मागोमाग शिवाजीचें नांव सांगण्यांत मुद्दा आहे. शिवाजीचा जीवितहेतु म्हणजे दक्षिण हिंदुस्थानांत आधींच माजलेल्या व हळुहळू सर्व दक्षिणेंत पसरत चाललेल्या मुसलमानी सत्तेचा विध्वंस हा होय. जॉन सोबेस्की याच्या जीविताचा हेतुही यूरोपांत पसरत चाललेल्या मुसलमानी आक्रमणाला जोराचा तडाखा देऊन यूरोप तुर्की अंमलांतून मुक्त करणें हाच होय. ज्या दोघांची कामगिरी इतकी सारखी, ते दोघे काल-दृष्ट्या जुळे असावे हेंही मुसलमानी सत्तेच्या अभ्यासाच्या दृष्टीनें महत्त्वाचें ठरेल. पण जीवितांत समान हेतु असणें येवढेंच सारखेपण या उभयतांत नाहीं. जसे शिवाजीमहाराज तसा सोबेस्की सामान्य सरदार घराण्यांतीलच होता व आपल्या पराक्रमाच्या बळावर जसे शिवाजीमहाराज महाराष्ट्राचे राजे झाले तसाच जॉन सोबेस्की हा आपल्या बळावर पोलंड देशचा राजा झाला. लहानपणापासून म्हणजे खास गृहशिक्षणांतसुद्धां मुसलमानांचा द्वेष हा जसा महाराजांच्या रोमरोमीं भिनला होता तसा तुर्कांचा म्हणजे मुसलमानांचाच द्वेष हा वारशाच्या रूपानें सोबेस्की यास बापाकडून मिळाला होता. असें सांगतात कीं, रोमन लोकांचा महान् द्वेषा हेंमिलकर यानें मरतांना आपल्या दहा वर्षांच्या मुलास म्हणजे हॅनिबॉल यास अग्रिकुंडापुढें उभें केलें व शपथ ध्यावयास लाविली कीं, 'रोमन लोकांचा मी प्राणान्त द्वेष करीन'. हें जसें हेंमिलकर यानें केलें होतें व शिवाजीमहाराजांच्या घरीं जसें त्यांस शिकविलें गेलें, तसेंच जॉन सोबेस्की यास त्याच्या लहानपणींच बापानें शिकविलें होतें. हिंदुधर्माचा उच्छेद हें दक्षिणें-

तील मुसलमानांच्या आक्रमणाचें शेवटचें रूप होतें. त्याप्रमाणेंच व्हिएन्ना शहर कबजांत घेऊन जर तुर्क लोक मध्ययूरोपांत उतरले, असते तर ख्रिस्ती धर्माची इमारत खिळखिळी होऊन कदाचित् कोसळलीसुद्धां असती. परंतु शिवाजीमहाराजांनीं मुसलमानी आक्रमणाची लाट जशी दोन हातांनीं मार्गे परतविली, तसें सोबेस्की यामेंही तुर्कांनीं चालविलेलें युरोपखंडाचें आक्रमण कायमचें बंद पाडिलें; इतकेंच नव्हे तर परत वळविलें. इ० सन १६७४ सालीं शिवाजीमहाराजांनीं स्वतःस राज्याभिषेक करून घेतला व त्याच सालीं जाँन सोबेस्की हा पोलंड देशाचा अधिपति झाला. शिवाजीमहाराज वारल्यानंतर इ० सन १६८३ सालीं मोठी प्रचंड सेना घेऊन औरंगजेब बादशहा दक्षिणेंत यावयास निघाला. त्याप्रमाणेंच कान्स्टांटिनोपलचा वजीर इ० सन १६८३ सालींच व्हिएन्ना शहर ध्यावयास बाल्कन द्वीपकल्पांत शिरला. परंतु ह्या स्वारीचा सन व येथून पुढील हकीगत यांत महाराजांचें व सोबेस्कीचें सारखेपण राहिलें नाहीं. तें असो; परंतु आधीं दिलेली हकीगत एकमेकांशीं इतकी जुळती आहे कीं, ती खास मनोरंजक वाटेल.

सोबेस्कीच्या रक्तांतच तुर्कांचा द्वेष उतरला होता. त्याची आई म्हणजे पोलंडांतील महाविख्यात सेनापति झोल्लिस्की याची नात होय. बा झोल्लिस्कीनें रशियन लोकांचे भडाभड पराभव केले होते आणि थोड्यांत चुकलें, नाहीं तर मास्कोच्या सिंहासनावर पोलंडचा राजा बसविण्यास तो चुकताना. शेवटीं शेवटीं तुर्क लोकांशीं त्याचें भांडण जुंपलें आणि इ० सन १६२० सालीं एका हातघाईच्या लढाईंत हा तुर्कांच्या हातून मारला गेला. तेव्हांपासून त्याच्या घरांत तुर्कांचा द्वेष हा सांचत चालला होता. आईनें माहेराहून तुरुकद्वेषाच्या अनेक कथा आणिल्या होत्या. त्याचा बाप जेम्स सोबेस्की हा मोठा विद्याभिलाषी व भला मनुष्य होता. जमीनजुमला आणि जंगम मिळकत

हीं जवळ रगडून असल्यामुळें त्या दिवसांत जें जें म्हणून नागर रहाणीचे असे तें तें त्यानें घरीं जमा केलें होतें. मुलांच्या शिक्षणाकडेही तो फार बारकाईनें पहात असे. त्याचा जमीनजुमला त्याला



बायेंकोकडूनच आला होता. तेथें तो आपल्याइकडले छोटे राजेमहाराजे असतात त्यांच्यासांखें राज्य करीत असे. त्यानें थोडासा फौजफांटाही बाळगला होता. कोणीं विचारलेंच तर सांगे कीं, 'हे माझे हुजरे

आहेत'. घोड्यांच्या पागा, शिकारीचे कुत्रे, मेजवान्यांसाठी बांधलेले दिवाणखाने, सोन्यारुप्यांचीं ताटेंवाट्या, किनखाबी पडदे, गाणारांचे ताफे आणि एकंदरीने जीवित सुखाचें बनविण्यास ज्या कांहीं बारीक-सारीक सोयी आपण उत्पन्न केल्या आहेत, त्यांचीसुद्धां त्यानें आपल्या घरांत समृद्धि केली होती. दरबारी व कांहीं विलासी असा जरी घरचा थाट होता तरी मुलांच्या शिक्षणासंबंधानें मात्र बाप सक्त काळजी घेई. त्यानें मुलांस कित्येक भाषा शिकविल्या. घोड्यावर बसणें, दांडपट्टा खेळणें ह्या विद्याही जांननें उत्तम अभ्यासिल्या होत्या. त्याप्रमाणेंच कोणच्याही दिलेल्या विषयावर ताबडतोब वक्तृत्व करण्याचा सरावसुद्धां त्याला चांगला झाला होता. शिकार करण्यांतही हा मुलगा बांका होता. आई आणि मुलें एकत्र बसलीं म्हणजे आपला आज्ञा तुर्कांशीं कसा लढला याचीं वर्णनें ती चांगलीं तिखटमीठ लावून मुलांना सांगे. अर्थात् तुर्कांच्या हातून त्याचा प्रत्यक्षच घात झाला असल्यामुळें मुलांच्या मनांत तुर्कांविषयीं कायमची अढी बसून होती. सोबेस्कीस वाटे कीं, आपण मोठे केव्हां होऊं आणि आपल्या पोलंड देशाच्या जिवावर उठलेल्या ह्या तुर्कांचा नायनाट कसा करूं. शिक्षण पुरतें व्हावें म्हणून युरोपांतील चाळीप्रमाणें बापानें त्यास देशाटन करावयास पाठविलें. पॅरिस शहराकडून पोलंड देशांत सोबेस्की परत येतो तों तेथें बरीच बजबज माजली आहे असें त्यास दिसलें. इतिहासांत प्रसिद्ध असलेले जे कोसक लोक त्यांनीं या वेळीं रशियाचा पक्ष घेतला होता व बरोबर रशियन आणि तार्तार फौजा घेऊन ते मजल दरमजल पोलंड देशावर चाल करून येत होते. पोलंडचा राजा त्यांस आडवा झाला. दोन दिवसपर्यंत मोठी घनचक्र लढाई झाल्यावर पोलिश फौजा किंचित् घाबऱ्या झाल्याचें दिसूं लागलें. राजानें आपल्या भीति खाल्लेल्या फौजांना धोपवून धरण्याची शिकस्त केली; पण जो तो रणमैदानांतून काढता

पाय घेऊं लागला. अशा वेळीं या चरित्राचा नायक जो सोबेस्की तो त्वरेनें पुढें झाला आणि पोलिश लोकांच्या देशाभिमानास हांक देऊन त्यानें त्या पळपुट्यांस परत वळविलें. जी गोष्ट राजाच्या तपानेंसुद्धां साधली नाहीं ती ह्या जहागिरदाराच्या नवीन मुढानें घडवून आणली यामुळें लोकांस मोठा अचंबा वाटला. राजानें त्यास एकदम एका प्रांताचा सुभेदार नेमिलें. येथून सोबेस्की हा पोलिश लोकांच्या डोळ्यांपुढें नवा राष्ट्रवीर म्हणून नांदूं लागला. दरम्यान पोलंड देशांत अनेक उलथापालथी झाल्या. इ० सन १६७० सालीं कोसक लोकांनीं पोलंडवर पुन्हा एकदां स्वारी केली. या वेळीं थोडेसे जर्मन शिपाई फौजखात्यांत होते. त्यांच्या अंगावर कुडतींसुद्धां चांगलीं नव्हतीं. आणि इतर हत्यारें म्हणजे नुसतीं खळपाटणीं होतीं. त्यांचा पगार तर कित्येक वर्षे थकला होता; पण असलेच हे लोक हाताशीं घेऊन सोबेस्कीनें कोसकांची स्वारी मारून काढिली व त्यांस नास्टर नदीपलीकडे पिटाळून दिलें.

दरम्यान तिकडे तुर्कांनीं पोलंडवर स्वारी करण्याचा मांड मांडिला होता. तयाच्या होतांच त्यांच्या शिपायांचें पेंव पोलंडवर फुटलें. या प्रसंगींसुद्धां देशाच्या संरक्षणाचें काम सोबेस्कीनें आपल्याच शिरावर घेतलें. त्याचा पराक्रम व काम करण्याची हातोटी ही राजास पहावेना. ती त्याचा मत्सर करूं लागला. फौजेस लागणारा दाणागोणा आणि गवतकाडी तो त्यास मिळूं देईना. पण राजाचा हा मूर्खपणा ओळखून सोबेस्कीनें पदरमोड करून तयारी चालविली. तुर्कांचें बळ फार, 'घे घे मार' करीत त्यांच्या फौजा देशांत शिरल्या. व लोकांस वाटूं लागलें कीं, हे उंडारलेले तुरुक लवकरच राजधानी गांठणार. त्या तुर्कां फौजांचे तांडेच्या तांडे चोहोंकडे शिरतांना पाहतांच लोकांचे डोळे उघडले व हजारों लोक सोबेस्कीच्या नांवाचा जयघोष करीत त्याच्या निशाणाखालीं जमा झाले. पण हें सगळें झालें तरी बंधारे

आधींच फुटले होते आणि म्हणून तुर्कांचा जमाव सोबेस्कीच्या नव-
शिक्यांना आवरेना. राजानें तहाचें बोलणें लाविलें व भल्या मोठ्या
खंडणीचा गोळा तुर्कांच्या पदरांत टाकून त्यानें त्यांस माघारी लाविलें.
पण इस्तंबूलचा सुलतान बडा महत्त्वाकांक्षी. तुर्कांच्या राण्याची हद्द
बाल्टिक समुद्रांत जाऊन भिजली पाहिजे अशी त्यानें उमेद धरिली
होती. म्हणून पुढील वर्षी बादशहा चवथा महंमद यानें सेनापतिपण
पत्करून फौजा बाहेर काढल्या. नीस्टर नदीवर त्यानें भराभर कित्येक
पूल तयार केले. पुन्हा सोबेस्कीस पुढें व्हावें लागलें. हालचालीस
तोंड लागलें तें ऐन पावसाळ्यांत. पुढें लगोलग हिवाळ्याचें बर्फ पडूं
लागलें. सोबेस्कीच्या शिपायांस हा थंडीचा कडाका अतिशय बाधला.
वास्तविक पहातां सरकारांतून या फौजांची सर्व तयारी व्हावयास
हवी होती; पण राजा मत्सरी बनला होता, तो कांहींच करीना.
शेवटीं आपल्याच देशांत लुटालूट करून फौजांना हव्या त्या गोष्टी
सोबेस्कीनें ओरबाडून आणल्या. तुर्कांनीं कामिनी नांवाचा किल्ला
हस्तगत केला. जवळ फौज नसल्यामुळें तो सोडविण्याचा प्रयत्न
सोबेस्कीस करता येईना. म्हणून भर मैदानांत तुर्कांशीं गांठ घालावी
असा त्यानें निश्चय केला. शेवटीं कोशीम नांवाच्या किल्ल्याखालीं
नीस्टर नदीच्या उजव्या तीरावर उभयतांची गांठ पडली. तुर्कांची
तयारी दांडगी होती. तेवढ्यांतल्या तेवढ्यांत त्यांनीं मोठमोठाले खंदक-
सुद्धां खणले. सोबेस्कीनें बाजूबाजूनें हल्ला करण्याचा अनेक ठिकाणीं
देखावा केला; अशासाठीं कीं, तुरुक बोटचेंपा कोठें आहे हें कळावें.
तुर्कांना असल्या थंडीची संवय नव्हती. अर्थात् ते थोडे गाफीलच राहिले
होते. संधि साधून सोबेस्कीनें एकाएकीं असा नेटाचा हल्ला चढविला
कीं, तुर्कांची फळी एकदम फुटली. त्यांच्या तळाभोंवतीं कोठें कोठें मोठे
कडे होते. सोबेस्कीचे कांहीं घोडेस्वार शिड्या कावून वर चढले. हा
अचानक छापाही तुर्कांना नीट अजमावतां येईना. फौजांतले नोकर-

चाकर आणि सरदारांचे जनाने यांच्यांत भयाने एकच आरोळी उठली, सरदारांनीं आवर घालण्याचा खूप यत्न केला; पण कांहीं केल्या माणसांघी धांवपळ थांबेचना. त्यांनीं प्रतिकाराचाही थोडा डौल घातला पण सोबेस्कीने तो हां हां म्हणतां मोडून पाडला. तुर्कांचा पराभव झाला. आणि शत्रु पाठीवर घेऊन ते बारा वाटा पळत सुटले. सोबेस्कीनें नुसती लांडगेतोड केली.

पोलीश लोकांना वाटलें देवानें आपल्याला नवा रक्षक दिला. मध्यंतरीं राजा कोणास निवडावें म्हणून वॉरशा शहरीं पुष्कळ खळबळी चालू होत्या. तुर्कांनीं पुन्हा एकदां डोकें वर केलें. यावेळीं सोबेस्की-पार्शीं केवळ वीस हजार फौज होती. पण या लहानशा फौजेची फिरवाफिरव त्यानें इतक्या हिकमतीनें चालविली होती कीं, तुर्कांस नामोहरम होऊन पुन्हा परतावें लागलें. वॉरशा शहरची गादी कोणास द्यावी याची भवति न भवति होऊन या रणधुरंधर व खानदानीच्या घराण्यांतील शूर शिपायास लोकांनीं गादीवर बसविलें. सोबेस्कीच्या चरित्रांतील हा अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होय. तुर्कांशीं झुंजतांना जगा-बयाचें कीं मरावयाचें हा प्रश्न केवळ पोलंडपुढेंच काय, पण अवघ्या युरोपखंडापुढें उभा होता. आणि तुर्कांचा नायनाट करण्याचा चंग बांधलेला सेनापति गादीवर आणून पोलंडनें या तुर्की झगड्याचा कायमचा सोक्षमोक्ष करण्याची जबाबदारी आपल्यावर घेतली.

तुर्कांनें पुढें मोठें कारस्थान केलें. धाकदपटशा दाखवून त्यानें मोठी मसलत रचली. पोलंड आणि तुर्क यांच्यामध्ये ऑस्ट्रिया देशाचा हॅम्बर्ग राजा होता. भोंवतालचे अनेक स्वकीय तुर्कांस मिळालेले पाहून तो भयाने अगदीं गांगरला. तुर्कांची तयारी फार मोठी चालू होती. लक्षावधि फौजा व मोठा पोक्त सरंजाम त्यांनीं जमा केला. आणि ३० सन १६६३ सालच्या जून महिन्याच्या तिसाव्या तारखेस तुर्क लोकांचें प्रचंड लष्कर आपल्या अवाढव्य लवाजम्यासह सध्यां-

च्या सर्बिह्या देशाचें राजधानीचें शहर जें बेलग्रेड त्यावर चाल करून निघालें. वाटेनें लुटाळट व जाळपोळ हीं मनसोक्त चाललेलीं होतीं. शत्रूनें लवकर शरण यावें, त्याला चांगला धाक बसावा किंवा आपण पुढें गेलों असतां मार्गें लोकांनीं बंड उभारूं नये अशांसारखे अनेक चांगले हेतु, लुटारू लोकांना जे तत्त्वज्ञान पुरवितात त्यांच्या ग्रंथांत दाखल असतीलच; परंतु तुमच्याआमच्यासारख्या सामान्य लोकांना ही छट म्हणजे केवळ लोभ आणि हांवरेपणा होय असेंच वाटतें. तुर्कांच्या फौजा जरी अधूनमधून भोंवतालचा मुद्दख ओरवडण्यासाठीं रेंगाळत चालल्या असल्या तरी त्यांचें कूच व्हिएन्ना शहरच्या रोंखानेंच चाललें होतें. येवढी मोठी प्रचंड नगरी हस्तगत झाली आणि तेथील इतिहासप्रसिद्ध हॅप्सबूर्ग घराणें उध्वस्त करतां आलें म्हणजे युरोपचा आग्नेय कोंपरा केवळ तुर्कांचा होणार आहे हें त्यास माहीत होतें. वास्तविक पाहतां सोबेस्की यानें बादशहास आधींच सूचना दिलेली होती. त्यानें आपले बातमीदार तुर्की दरबारांत चांगले पेरून ठेविले होते. त्याप्रमाणेंच तुर्की सरदारांचीं एकमेकांस जाणारीं येणारीं पत्रें छापे घालून त्यानें धरिलीं होतीं. अर्थात् तुर्कांच्या स्वारीचा सुगावा त्याला चांगला लागलेला असल्यामुळें व्हिएन्ना शहरावर काय घोरपड येत आहे याची जाणीव त्यानें राजास दिली होती. तुर्क लोक झपाटयानें पुढें येऊन व्हिएन्ना हस्तगत करणार हें तर ठरलेंच होतें. पण राजानें त्यांना हें सर्व सुखासमाधानानें करूं द्यावें कीं काय हाच केवळ प्रश्न होता. म्हणून सोबेस्की यानें राजास कळविलें कीं, शहरच्या भिंतीखालच्या वाड्या उठवा व वेढा बसणार असल्यामुळें बचावाच्या तरतुदीस लागू.

लिओपोल्ड हा 'ऐकावें जनाचें व करावें मनाचें' ही म्हण फारच चांगली पढला होता असें दिसतें. त्यानें मनाशीं हिशेब बांधला कीं, तुरुक एकदम व्हिएन्नावर येणार कसा ? त्याच्या वाटेंत दोन प्रचंड किल्ले

उभे आहेत. व त्यांपैकी एक एक ध्यावयाचा म्हणजे तुर्कांना एकेक स्वतंत्र स्वारी काढावी लागेल, इतके ते बलाढ्य आहेत. अर्थात् तुर्कांच्या आणखी दोन स्वाऱ्या होईपर्यंत खुशाल झोंपा काढावयास हरकत नाही. असा मनसुबा करून लिओपोल्ड राजे आपल्या नगरींत खुशाल होते. इतक्यांत ३० जूनला तुर्कांच्या स्वारीची हूल उठली. ती ऐकतांच राजा पराकाष्ठेचा भांबावला. सोबेस्कीचें ऐकलें नाहीं म्हणून त्यास वाईटही वाटलें असेल; पण विचारा करतो काय ? काय करावें आणि काय न करावें याच्या धांदलींत शेवटीं लोकांचे लोक काय वाटेल तें करोत; आपलें शीर सलामत ठेवण्याच्या हेतूनें त्यानें पळून जाण्याचा अगदीं साधा इलाज ठरविला व तो ताबडतोब अमलांत आणला. राजाच पळाला मग प्रजेची गत काय झाली असेल हें दिसतच आहे. 'महाजनों येन गतः स पन्थाः' या न्यायानें सरासरी साठ हजार लोक राजाबरोबर जीव घेऊन पळाले. या पळणारांची फार कठीण अवस्था झाली. इकडे शहरांत शिल्लक राहिलेले लोक मात्र या पळपुट्याराजांवर केवळ खवळून गेले. उद्यां काय होणार याची त्यांना नीट कल्पना येईना. त्यांनीं तुर्कांच्या स्वाऱ्यांचीं भयानक वर्णनें ऐकलेलीं होतीं. त्यामुळें तुर्कां फौजांचा लांब उठलेला धुरोळा त्यांनीं आकाशांत पाहिला तेव्हां त्यांना धडकीच भरली. कांहीं सरदारांनीं थोडी जमवाजमव केली; परंतु तुर्कां फौजांचें जगड्व्याळ रूप पाहून लोकांच्या चित्तानें ठाव सोडला. लोक पहातात तों, तुर्कांनीं एका नवीन शहराची वसाहत करावयासच आरंभ केला आहे असें त्यांस दिसलें. लक्षावधि शिपाई जमले होते. सांडणीस्वार, उंट, हत्ती, घोडे यांना तर गणती नव्हती. खुद्द वजीरसाहेब ज्या किनखाबी तंबूंत आपल्या झनान्यासह उतरले होते त्यानें कित्येक एकर जागा व्यापिली होती. तुर्कांच्या तळावर निदानपक्ष तीन लक्ष माणूस असावें. एवढें हें अरिष्ट

पाहतांच शहरांतील उरल्यासुरल्या लोकांची गाळण उडाली यांत काय नवल ? पण भिऊन भागण्यासारखें नव्हतें.

जुलै १६ ला वजीरसाहेबांनीं आपला तोफखाना सुरू केला. शहरावर गोळ्यांचा वर्षाव होऊं लागला. शिखरें, देवळें, मनोरे यांवर गोळे टिचून येऊं लागले. इतपत धडकी लोकांत उत्पन्न करून वजीर-साहेबांनीं गांवकऱ्यांस सांगून धाडिलें कीं, शहर खालीं करावें. कौन्ट स्टारेनबर्ग या नांवाचा एक सरदार खूप धडपड करून राहिला होता व लोकांच्या मनांत त्यानें बराच विश्वास उत्पन्न केला होता. पण खुद्द त्यालाच मोठी जखम झाली. त्यामुळें गांवचे लोक अधिकच घाबरले. गांव-कुसवाला भराभर भगदाडें पडत होती. तीं बुजवावयास जावें तों तुर्कांचे नवे नवे हल्ले येत. यामुळें लोकांची मोठी तारांबळ झाली. एकदां तर एक मोठा थोरला मोहोलाचा मोहोला गोळ्यांच्या आगीनें भडकला. तुर्कांनीं सुरुंग लावले म्हणजे यांनीं उरफाटे सुरुंग लावावे. केव्हां केव्हां तर भराव टाकणाऱ्या कामकऱ्यांनीं खोरींटिकावांनींच एकमेकांस मारावें असें चाललें होतें. आपल्या शहरची दैना लिओपोल्ड याला ऐकवेना. त्यानें युरोपांतील सर्व राजांकडे निकडीच्या विनवण्या केल्या. ऑगस्टच्या ९ व्या तारखेस त्याचा वकील व पोपमहाराजांचा प्रतिनिधि असे सोबेस्की यांस येऊन भेटले व हातीं पायीं पडून 'कसेंही करा आणि आतां लाज राखा' असें म्हणून त्यांनीं मदतीची याचना केली. 'पोल लोकांनीं जर आपल्या मदतीला धांव घेतली तर त्यांना मी काय वाटेल तें देईन', असें लिओपोल्डचें सांगणें होतें. सोबेस्कीच्या मनांत तुर्कांविषयीं अगोदरच पराकाष्ठेचा तिट्कारा होता; त्यांत लिओपोल्डची ही गयावया ऐकल्यावर त्यानें एकदम निघण्याचें ठरविलें. तुरुक कुठें आहे, काय आहे, व तो हंगेरींत कसा पसरला आहे याची बारीकसारीक माहितीसुद्धां त्यानें काढली होती. अर्थात् आपलें कॅको शहर सोडून प्रत्यक्ष स्वारी सुरू करण्यापूर्वीं त्यानें

स्वारीचा नकाशा कायम केला होता. सोबेस्की म्हणजे काय प्रकरण आहे हें तुर्की वजिरास ऐकून तरी माहीत होतें. पण तो मोठ्या गुमानीतच होता. त्याला वाटलें आपल्या पदरीं एवढी प्रचंड फौज असल्यावर सोबेस्कीचा काय पाड लागला आहे ? म्हणून सोबेस्कीची कांहींच क्षिति न बाळगतां त्यानें व्हिएन्ना शहराला हळुहळू वेढा भरला. लिओपोल्डची राजधानी मात्र आतां अगदीं टेंकीस आली होती. शहरची शिबंदी अगदीं खंगून गेली; रोगराई पसरली आणि जिकडे तिकडे उपासमारीनें माणसें पटापट मरूं लागलीं. खरोखरच सर्व व्हिएन्ना शहराचा प्राण डोळ्यांत आला होता. 'कोणी आपल्या मदतीस येईल का ?' म्हणून शहरांतले लोक चारी दिशांना डोळे लावून बसले होते.

इतक्यांत एके दिवशीं संध्याकाळीं दूरच्या डोंगरावर उजेड दिसूं लागला व थोड्याच वेळांत हें स्पष्ट झालें कीं, तुर्कांचा हाडवैरी जो सोबेस्की तो झपाट्यानें मदतीसाठीं येत आहे. दूरचीं मैदानें त्याच्या घोडेस्वारांनीं गजबजून गेलेलीं दिसूं लागलीं. वजिरानें निराळाच नकाशा आंखला. त्यानें आपल्या फौजेच्या तीन तुकड्या केल्या. एकीनें सोबेस्कीवर चालून जावें; दुसरीनें शहरावर शेवटचा निकराचा हल्ला चढवावा; आणि तिसरीनें पदरांत पडलेली लूट घेऊन हंगेरीच्या मैदानाकडे कूच करावें असें त्यानें ठरविलें. शहरच्या तटाच्या आंत सारखा झगडत असलेला जो स्टारेनबर्ग त्याला सोबेस्कीचें निशाण पहातांच वाटलें कीं, 'भोक्षाची म्हणजे सुटकेची वेळ जवळ आली' आणि पुन्हा एकदां बळ बांधून त्यानें तमाम लोक तटावर जमा केले. सोबेस्कीनें डान्यूब नदीवर मोठा पूल तयार केला. व मदतीस आलेल्या चार्ल्सच्या फौजेस तो येऊन मिळाला. वजीर हें सर्व निमूटपणें पहात होता. उभय दळें सिद्ध झाल्यावर सरासरी सत्तर हजार फौजे-निशीं सप्टेंबर १२ तारखेस सोबेस्कीनें युद्धाची गर्जना केली.

सोबेस्कीचे पोलंडांतील घोडेस्वार विलक्षण पराक्रमी होते. त्यांच्या दौडीपुढे वजीरसाहेबांचे मिजासी मुसलमान उभे राहीनात. सोबेस्की स्वतः सर्व रणांगणावर मारामारी करीत आणि तुर्की फौजा मार्गे चेंपीत सारखा चालला होता. पुढे मोठा रणगाजी म्हणून प्रसिद्धीस आलेला जो प्रिन्स युजीन तो या वेळीं सोबेस्कीच्या हाताखालीं उमेदवारी करीत होता ! असें सोबेस्कीचें वैभव होतें. बराच वेळ रणधुमाळी उडाल्यानंतर तुरुक हळुहळू कच खाऊं लागला. सोबेस्कीनें शेवटीं त्यांची फळी फोडली; इतकें होताच सर्व तुर्की शिपाई जीव घेऊन दाही दिशा पळाले. त्यांनीं सामानसुमान किती टाकलें याला तर गणतीच नाही. वर सांगितलें आहे कीं, वजीरसाहेबांचा व एकंदर तुर्की लष्कराचा डामडौल फार मोठा होता. तुर्कांच्या या हबेलंडीचें वर्णन खुद्द विजय मिळवणाऱ्या सोबेस्कीनें आपल्या राणीस लिहिलेल्या एका पत्रांत फार सुंदर तऱ्हेनें दिलें आहे. तें पत्र असें:—

“ माझ्या चित्तास सदैव आनंदविणारी रमणीय प्रियकरणी मेरी ईस—

“ परमेश्वराची स्तुति माझे मुखांतून सदैव होवो. आपल्या राष्ट्राला देवानें यश दिलें आहे. असें यश पूर्वीं कोणास कधीं लाभलें असेल कीं नाही, असें मला वाटतें. मुसलमान लोकांचा बडा तोफखाना, त्यांची अपार संपत्ति, इतकेंच नव्हे, तर त्यांची सगळी छावणीच्या छावणी आपल्या हातीं लागली आहे. राजधानीला जाणारे सर्व रस्ते आणि भोंवतालचें सगळें रान तुर्की शिपायांच्या प्रेतांनीं भरून गेलें आहे. जे कोणी आमच्या ताबडींतून सुटले ते जीव घेऊन घाबरटपणानें पळून जात आहेत. तलवारीची टिपरघाई ऐन रंगांत आली असतांना, शत्रूनें एकदम कच खाल्ली. जयश्री येवढी मोठी व इतकी अकल्पितपणें प्राप्त झाली कीं, राजधानींत व आमच्या शिबिरांतसुद्धां ‘मुसलमान परत येणार ! परत येणार !’ म्हणून सारख्या भुमका उठत

आहेत; पण ते आतां कसचे येतात ? हे पळपुटे कोट्यवधि रूपयांचा दारूगोळा छावणीत टाकून पळाले आहेत.

“ सध्यांच माझ्या डोळ्यांपुढें असा देखावा दिसत आहे कीं, ज्याची तहान मला फार दिवस लागली होती. शत्रूचीं हीं दारूगोळ्याचीं कोठारें आमचे शिपाई धडाधड उडवून देत आहेत. त्यांचे आवाज तर येवढे होय आहेत कीं, ‘पृथ्वी गेली रे गेली’ असें देव ओरडत असतील. पण आभाळांत उठलेले हे धुराचे लोट पाहून जरी मनाला समाधान वाटलें, तरी होत असलेलें नुकसान पाहून वाईट वाटतें. वजीरसाहेब घोडयावर स्वार होऊन एका वखानिशीं पळून गेले; उरलेल्यांनीं आपापलें पहावें. आतां त्यांच्या वस्तूंचा वारसा मीं आपल्याकडे घेतला आहे. कारण त्यांची बहुतेक दौलत माझ्या हातांत पडली आहे. या वजिराला चेंपीत चेंपीत बिनीच्या फौजेवर मी पुढें जात असतां त्याच्या एका नोकरानें मला त्याचे तंबू आणि खाजगी रंगमहाल दाखविला. हे तंबू इतके मोठे आहेत कीं, त्यांच्यांत सगळी वॉरशां राजधानी मावली असती. वजिराच्या पुढें डौलानें चालणारीं सर्व निशाणें आणि तोरणें मीं हस्तगत केलीं आहेत; पण बादशहानें त्याजबरोबर दिलेलें महंमदाचें प्रचंड निशाण मात्र मीं मजपाशीं न ठेवतां रोमला पाठवून दिलें आहे. सांपडलेल्या सामानांत भरगच्ची तंबू, सुंदर कनाती आणि हजारों मोलवानू गमतीच्या चिजा आहेत. मीं अजून त्या सगळ्या पाहिल्याही नाहींत; पण तुला एवढेंच सांगतों कीं, ह्या लुटीला दुसरी तोड नाहीं. बाणांचे चार पांच भाते माझ्या हातीं लागले आहेत. त्यांजवर बसविलेलीं रत्नें व इंद्रनील मणि ढाखालाखांचे असतील. तार्तरी मुलुखांतला मर्द मुलुखगिरी करून परत आला; पण तो जर कां हात हालवीतच परत आला, तर त्याची बायको त्याला म्हणते, ‘तुम्ही शूर मर्द नव्हांत; तुम्हीं मला कांहींच आणिलें नाहीं; जो शूर असतो तो जोरानें तुरमुंडी

देतो व लूट पैदा करितो'. प्रिये मेरी, मला मात्र तू असें खास म्हणणार नाहीस.

“ हे तुरुक म्हणजे घमेंडखोर आणि चढेल. त्यांना वाटलें डाव स्वस्तांत पडेल. म्हणून निम्या फौजेनें आमच्याशीं मारामारी सुरू केली आणि निम्मीनें राजधानीवर घाला घातला. त्याचें माणूसबळ फार मोठें ! करोल तीन लाख शिपाई वजिरापाशीं होता. मदतीस घेतलेल्या तार्तरांच्या फौजा निराळ्या. नुसते तंबू मोजले तर थोडे कमी एक लक्ष भरले ! दोन दिवस झाले, अहोरात्र लूट चालली आहे. ज्यास जें आवडेल तें तो उचलीत आहे. राजधानींतले गांव-करीसुद्धां हात मारून घेत आहेत. आणखी पांच सात दिवस लुटी-चें काम ह्या लोकांना सहज पुरेल. तुकांनीं शेंकडों कैदी मार्गे टाकले. त्यांत बायका फार होत्या; पण जितक्या मारतां आल्या तितक्या त्यांनीं मारिल्या. हे कैदी आणि बायका कोठल्या म्हणशील तर या देशांत तळ दिल्यापासून त्यांनीं भोंवतालच्या जमा केलेल्या. वजिरापाशीं एक सुंदर शहामृग होता; पण पळून जावयाच्या आधीं आम्हां खिस्त्यांच्या हातीं तो पडूं नये म्हणून त्यानें त्याची मान उडविली. वजिराच्या तंबूंत सुखोपभोगाचीं विविध साधनें काय मन-मुराद जमविलीं होती तें सांगतां पुरवत नाहीं. जलविहारासाठीं लहान लहान तडाग केले होते. जिकडे तिकडे बगिचे पसरले असून त्यांत शेंकडों कारंजीं थुइथुइ करित होतीं. एक राघूसुद्धां मोठा गमतीचा होता. पण तो आम्हांस गवसला नाहीं. आज मी शहरांत गेलों होतो. तेथील स्थिति पाहून मला वाटलें, तुरुक जर पळाला नसता तर चार पांच दिवसांहून जास्त दम धरतां येता ना. राजा-च्या वाड्याला गोळ्यांनीं भगदाडें पाडिलीं आहेत आणि ते प्रचंड बुरूज फाटून जाऊन कोसळावयास ठेपले आहेत. वजिराला जेव्हां दिसलें कीं, आपली आतां धडगत नाहीं तेव्हां त्यानें आपल्या सर्व

मुलांस बोलाविलें आणि पोरसारखा गळा काढून तो रडूं लागला. तो तार्तरीच्या राजास म्हणाला, 'मला आतां ताराळ काय?' खान खडू होऊन उद्गारला, 'हें कसें होईल? प्रसंग पोलंडच्या राजाशीं आहे. त्याच्याशीं टक्कर देणें आतां व्हावयाचें नाही. आतां काढता पाय घेऊं या'.

“हंगेरीची स्वारी सुरू करण्यासाठीं रिकिबींत पाय थालावयाच्या आधीं हें पत्र मी तुला लिहीत आहे. राजानें लिहावें आणि राणीनें वाचावें अशाच थाटाचें हें पत्र आहे ना? बव्हेरिआ आणि सॅक्सनी येथील मांडलिक मजबरोबर वाटेल तिकडे यावयास कबूल आहेत. मेलेलीं माणसें, उंट आणि घोडीं यांच्या दुर्गंधीतून तुर्कांच्या पाठीवर आम्हांस दौडत जावयाचें आहे.”

तुर्कांची पांगापांग होऊन तळ ओस पडल्यावर सोबेस्कीनें व्हिएन्ना शहरांत प्रवेश केला. आपल्या पराक्रमी उपकारकर्त्याचें दर्शन होतांच त्या दीनावलेल्या प्रजेला अश्रूंचें भरतें आलें. हर्षनिर्भर होऊन त्यांनीं त्याचें स्वागत केलें व आनंदाच्या टाळ्यांनीं आणि आरोळ्यांनीं गांवचे रस्ते दणाणून सोडिले. सर्व लोक शहरच्या मुख्य देवळांत जमले. त्या ठिकाणीं धर्मोपदेशकांनीं धर्मपुस्तकांतील एक आख्यान लाविलें. त्याचा आरंभही असाच होता:—‘मग परमेश्वरानें दयाळु होऊन एक त्राता पाठविला. त्याचें नांव जॉन’. वास्तविक बायबलांतील मूळचा जॉन हा निराळाच होता; पण हरिदासबुवांनीं त्या जॉनशीं हा जॉन मोठ्या खुबीनें जुळवून घेतला. असो. सर्व शहराला हायसें झालें. आपणांस मारावयास आलेल्याचा तळ लुटावयाचें काम आतां त्यांना करावयाचें होतें. डिसेंबर ता. २३ ला हा बाजीराव व्हिएन्नाच्या छत्रसालाचा गजेंद्रमोक्ष आटोपून आपल्या कॅको शहरास परत आला.

सोबेस्कीच्या या विजयाची वार्ता सर्व युरोपभर झपाझप पसरली.

आजपर्यंत तुरुक म्हणजे एक बंडच बनून राहिले होते. त्याच्या नांवाची दहशत अवघ्या युरोपखंडांत अशी बसली होती की, ख्रिस्ती लोकांचा जीव सारखा धाकधूक करीत असे. वर्षामागें वर्ष लोटले की, तुर्कांचा पाय मध्ययुरोपाकडे अधिकाधिक येत चालला असे सारखे होत होते. कोणाच्यानें मान उंच करवेना. येवढे देशोदेशींचे शूर योद्धे खरे, पण सगळे आपापल्या ठिकाणीं चिडीचीप बसले होते. परंतु सोबेस्की यानें हा जबरदस्त टोला दिल्यानंतर मुसलमानी सत्तेच्या पसरत चाललेल्या लाटा परत वळल्या. ख्रिस्ती लोकांना जीव भांड्यांत पडल्यासारखे झाले. तुर्कांचा अंमल म्हणजे काय हें ते पहातच होते. अर्थात् ख्रिस्तीधर्म या त्याच्या पराक्रमामुळे कायम टिकला; इतकेंच नव्हे तर प्रत्येक राष्ट्रांत नवजीवनाचें वारें पुन्हा मोकळेपणानें वाहूं लागलें.

पण सोबेस्कीसारखा धुरंधर नेता मिळूनसुद्धां पोलंडदेशाची व्हावी तशी प्रगति झाली नाही. कारण पोलंड म्हणजे भांडखोरीबद्दल मोठें नाणावलेलें राष्ट्र आहे. लोकांनीं जसे त्याच्या श्रमाचें चीज केले नाही तशीच त्याची बायको जी मेरी तीही त्याची कीर्ति कमी करण्यास कारण झाली. तीं दोघें परस्परांस जरी अत्यंत प्रिय असत, तरी ती मोठी महत्त्वाकांक्षी आणि घरबसल्या अनेक खेकटीं उत्पन्न करणारी होती. सोबेस्की हा रणांगणावर मोठा कर्दनकाळ होता; पण बायकोचा शब्द डावलणें त्याच्या मोठें जिवावर येत असे. राजा जिवंत आहे तोंच त्याच्या घरीं, गांवांत व सगळ्या युरोप-भर हें राज्य आतां कोणाच्या हातीं जावें या यासंबंधानें सारखी वाचाबाच चालूं होती. राजा शेवटीं जिवाला कंटाळला. शरीरही त्याच्या स्वाधीन राहिलें नाही. सोबेस्कीचें वर्णन लंडनच्या एका उपाध्यानें केले आहे. तें असें—‘हा राजा मोठा भला माणूस आहे, अतिशय सुभ्य आहे, कोणासही त्याजकडे जाण्याची बंदी नाही. समरांगणा-

वरची विद्या तर तो जाणतोच जाणतो; परंतु फ्रेंच भाषेचा अभ्यास करून त्याच्या द्वारा त्याने फार मोठे ज्ञानार्जन केले आहे. लॅटिन, फ्रेंच, इटालियन, जर्मन या परकी भाषासुद्धां तो स्वतःच्या पोलिश भाषेसारख्याच बोलतो. पदार्थविज्ञान इत्यादि शाखांचाही त्याला मोठा शोक आहे. राजा खूप उंच असून त्याचे पोट बरेच सुटले आहे; तोंड बरेच जाड असून डोळे मोठे आहेत. गांवचे लोक जसा पोशाख करतात तसाच राजासुद्धां करतो. तो कोठेही जावो, एक भली मोठी समशेर त्याच्या कमरपट्याला लेंबत असावयाची' असो. सोबेस्की विद्येचा मोठा अभिलाषी, कुशल सेनापति व शूर शिपाईगडी होता. तो आपले शेवटचे दिवस या ठिकाणी घालवीत असतां काळज्यांनीं वगैरे तो अगदीं खंगून गेला आणि शेवटीं मुसलमान आणि ख्रिस्ती हे शब्द युरोपांत जोंपर्यंत चालू राहतील तोंपर्यंत ज्याच्या नांवाला मरणाचे भयच नाही तो हा नवीन काळाचा उत्पादक पराक्रमी जॉन सोबेस्की १६९६ सालीं आपल्या वयाच्या सदुसष्टाव्या वर्षीं स्वर्गवासी झाला.

पीटर दि ग्रेट

पीटर दि ग्रेट हा इ० सन १६७२ मेच्या ३० तारखेला जन्मला. रोमॅनोव् राजवंशांतील हा चवथा पुरुष होय. प्रत्यक्ष शककर्ता जरी नव्हे, तरी रशियन इतिहासांत एका नव्या काळाचा कर्ता व पौरवात्य रशियाला पाश्चिमात्य रशिया बनविणारा असा हा मोठा जबरदस्त वीर होऊन गेला. याचा आज्ञा मायकेल रोमॅनोव् हा इ० सन १६१३ त रशियाच्या गादीवर बसला. याच्या आधीच्या काळांत या भिन्नवंशीय लोकांच्या देशांत अनेक उत्पात होऊन गेले होते. अगोदर सध्यांच्या रशियाच्या उत्तरेचा बहुतेक सगळा भाग उजाडच होता. खरी वसति काय ती पश्चिम व दक्षिण या दिशांसच होती. तेथेही स्लाव जातीचे लोक मुख्यतः असत आणि आहेत. हे स्लाव कोणाच्या मते मोगल व कोणाच्या मते इराणी असे आहेत. शक, मेद इत्यादि जातींचा उल्लेखहि त्यांच्यासंबंधी लिहितांना केला जातो. कसेही असले तरी चरित्रनायकाचा राजवंश स्थापित व्हावयाच्या वेळीं स्लाव हेच तेथे मुख्य लोक होते. तेराव्या शतकापासून तों पंधराव्यापर्यंत या लोकांवर मोगल लोकांचे मोठे करडे राज्य चालू होतें. पंधराव्या शतकाच्या शेवटीं शेवटीं त्यांचा अंमल अगदीं बसला. कोठे-कोठे काहीं नाहीं शिल्लक राहिली, इतकेंच. मोगली अम्मल म्हणजे इतका जाचाचा झाला होता कीं, सोय नाहीं. सर्व देशभर या रान-वटांच्या टोळ्या बेदरकार हिंडत राहात व पिकें, मेंढरें, गुरें हांकून नेऊन शेवटीं माणसेही मुस्क्या बांधून हे दक्षिणेकडे पिटाळीत नेत व क्रिमिया द्वीपकल्पांत एका प्रचंड गुलामांच्या बाजारांत त्यांची विक्री करीत असत. असें अडीच तीन शतके चालले होतें. शेवटीं एकदां त्यांचे बळ कायमचें मोडलें. तेव्हांपासून इ० सन १६०० पर्यंतच्या

सुमारे दोनशें वर्षांच्या इतिहासांत रशियाचा विस्तार बराच झाला; भयंकर ईव्हॅन्, बोरीस इत्यादि पराक्रमी राजे झाले; सायबेरियाची वैराण अरण्ये रशियाला जोडलीं गेलीं; पोलिश राजांच्या स्वान्या रशियावर



आल्या; स्वीडनशीं कटकटी माजून तहनामे झाले; शेवटीं घरगुती भांडणें विकोपास जाऊन सिंहासन मोकळें पडलें. या सिंहासनावर

कोणास बसवावें याबद्दलची भवति न भवति होऊन रोमनोव् आडनांवाच्या सरदार घराण्यातील मायकेल नांवाच्या सोळा वर्षांच्या मुलांस सिंहासनावर बसविण्याचें ठरलें. या सरदार घराण्याचा व पूर्वीच्या झारचा शरीरसंबंध झालेला होता. येवढ्या बळावर या घराण्यास राजवंशाचें वैभव प्राप्त झालें.

या मायकेलनें इ० सन १६४५ पर्यंत राज्य केलें व पुढें त्याचा मुलगा आलेक्झी हा गादीवर बसला. हा राजा सुधारणाप्रिय होता. त्यानें पहिली गोष्ट केली, ती ही कीं, त्यानें कायद्याचें कोड वाढविलें. त्याच्या अनेक कायद्यांपैकीं एक असा होता, कीं जो कोणी चिलीम ओढील त्याचें नाक कापून टाकलें जाईल ! चिलीम ओढणारे लोक नाकांतून धूर सोडतांना पाहून राजा फार चिडत असावा असें दिसतें. पण हा राजाचा चिडखोरपणा व हा निर्बंध चिरंजीवांनीं अतिरेक करूनच घालविला, कारण पीटर हा अतिशय तमाखू ओढूं लागला ! राजाला कामांची हौस फार असे, स्वतः तो स्वस्थ बसत नसे व दुसऱ्यास बसूं देत नसे. वाड्यापुढें एक तक्रारअर्जाची पेटी ठेविलेली असे. अर्ज पाहून राजा रोजच्या रोज त्यांचा निकाल लावी. रात्रीच्या वेळीं तो प्रधानांच्या टेबलांचे खण उघडून पाही व काहीं कामें शिल्लक राहिलीं असल्यास त्यांस जाब विचारी.

शेजारच्या लोकांशीं मिळतें घेऊन राज्य वाढविण्याचीही त्याची मोठी खटपट असे. पुढें रशियाच्या इतिहासांत शौर्याबद्दल नांवाजलेले जे कोसक स्वार त्यांचे पूर्वज जरी स्वतंत्र टोळ्या करूनच रहात असत, तरी पोलंडच्या राजानें आपणांस आपलें म्हणावें अशी त्यांची फार खटपट असे. पण त्याला आपलें हित कळेना. तो त्यांच्यावरच जबरदस्ती करूं लागला. शेवटीं या लोकांनीं आलेक्झीकडे आश्रय मागितलां. त्यांचे धैर्यशौर्यादि गुण पाहून राजानें त्यांस आपल्या अमलाखालीं घेतलें. तेव्हांपासून रशियन फौज शौर्याच्या बाबतींत चांगलीच समृद्ध

झाली. नीपर नदीच्या पलीकडीलपर्यंतचा प्रान्त व स्लाव लोकांचें सुप्रसिद्ध नगर कीव् हींहि त्यानें युक्तिप्रयुक्तीनें मिळविळीं.

याच्याच राजवटींत ख्रिस्ती धर्मग्रंथाची म्हणजे बायबलाची उजळणी करण्यांत आली. निकन नांवाच्या आचार्यानें ही गोष्ट मनांत आणिली. कारण कीं, नकला करणारांच्या हातून साहजिकच होणाऱ्या चुका शतकानुशतक बायबलांत इतक्या सांचत आल्या होत्या कीं, मूळ शुद्ध पाठ कित्येक ठिकाणीं भलतेच होऊन बसले होते. वास्तविक असलीं संस्करणें हवींच असतात. पण निकननें हें काम सुरू करतांच लोकांचा विरोध सुरू झाला ! लोकांना येवढें माहीत कीं, जुनें जपावें. निकन तरी जुनें खरें कोणतें तेंच सांगत होता, पण तें त्यांस पटेना. ग्रीक बायबलावरून शुद्ध भाषांतराच्या नकला त्यानें करविल्या व ठिकठिकाणच्या प्रार्थनामंदिरांतील जुनीं बाडें परत मागवून तेंथें त्यानें हीं नवीं पुस्तके धाडून दिलीं. पण एवढ्यावरून रशियन धार्मिकांत दोन पंथ झाले, एक जुनेवाले म्हणजे चुक्यावाले व दुसरे नवेवाले. या निकनला राजाचा मोठा पाठिंबा होता. याशिवाय राजानें राज्याची व राजधानीची शोभा वाढविण्यासाठींही पुष्कळ खटपटी केल्या. बाहेरच्या देशांतील एकादा शेलका माणूस कामापुरता नोकर म्हणून ठेवण्याचीहि त्याची तयारी असे. एकंदरीनें आलेक्झी हा बऱ्यापैकी राजा झाला. हा इ० सन १६४८ त वारला. याच्या पहिल्या राणीला फेओदर व इव्हॅन असे दोन मुलगे आणि सोफिया नांवाची मुलगी अशीं तीन अपत्ये होती व दुसरीला पीटर नांवाचा एकच मुलगा होता.

आलेक्झीच्या मृत्यूनंतर फेओदर गादीवर बसला. पण त्यानें अवघें सहा-सात वर्षेच राज्य केलें. तो प्रकृतीनें अगदीं दुबळा असून कर्तबगारहि नव्हता. त्याला मूलबाळहि काहीं झालें नाहीं. पण कुळांत सुरू झालेली सुधारणाप्रियता त्याच्या दुबळ्या शरीरांतहि उतरली होती. ती त्यानें एका बाबतींत चमत्कारिक रीतीनें जगास दाखविली.

पूर्वी रशियन लोकांतील प्रतिष्ठित लोकांच्या वंशावळ्या दरबारांतच ठेवीत असत. मोठमोठाले अमीरउमराव, सरदार, दरकदार, इनामदार, कीं ज्यांच्या वाडवडिलांनीं सरकारची बहुत सेवाचाकरी केली आहे, अशांचे वंशवेल दरबारांत असून प्रत्येक पिढीच्या कोणच्या पुरुषानें कोणचीं कामें केलीं याचीहि नोंद त्यांत असे. तेथपर्यंत सर्व ठीक झालें. पण पुढें पुढें असें होऊं लागलें कीं, ज्यांच्या शूर, बुद्धिवान पूर्वजांनीं सरकारचीं मोठमोठीं कामें केलीं असतील, ते स्वतः कितीहि नामद व मूर्ख असले तरी त्यांच्या पूर्वजास सरकारनें सांगितलेल्या कामांहून कमी दर्जाचीं कामें करावयास ते नाखुषी दाखवूं लागले. ते म्हणत येवढ्या थोरांच्या वंशजांनीं कमी दर्जाचीं कामें कशीं करावीं ? यामुळें नालायक व ऐदी प्रतिष्ठितांचा लोंबाळा दरबारामध्ये फारच माजला. ही एक अडचण झाली. दुसरी अशी कीं, एक चमत्कारिक पीठिका उत्पन्न होऊन बसली. कोणास किती पूर्वज मोजतां येतात यावर लायकी नालायकी ठरावी, असा आग्रह सुरू झाला. म्हणजे असें कीं, आपले दहा पूर्वज ओळीनें सांगतां येणाऱ्या एकाद्या जमाबंदी खात्यांतल्या नोकरानें सेवान्तवेतन घेतलें व त्याच्या जागीं नेमावया-साठीं जर राजानें दुसऱ्यास बोलाविलें तर तो नवा माणूस प्रथम ही चवकशी करी कीं, पेन्शनींत निघालेल्या नोकरास स्वतःचे किती पूर्वज सांगतां येत होते ? जर आढळून आलें कीं, त्यास दहा पूर्वज सांगतां येत असत; पण याला मात्र जर स्वतःचे पंधरा सांगतां येत असले तर तो राजासच परत टाफरून विचारी कीं, माझ्याहून आंखूड वंश-वेलाच्या माणसानें हाताळलेली नोकरी मला करावयास सांगणें तुम्हांस शोभतें काय ? असल्या या मानापमानाच्या कल्पनांमुळें राजाची मोठी कुचंबणा होत असे.

तेव्हांचें राजयुग होतें. अर्थात् राजाचें कुल, त्याचे आसइष्ट व अमीरउमराव अगर तत्सम तालेवार लोक यांच्यांतूनच त्याला माणसें

काढावी लागत. समाजाच्या वाटेल त्या थरांतून माणसें उचलून घेणें अजून इतकेंसें सुरू झालें नव्हतें. अर्थात् राज्यकारभार चालवावयाचा म्हणजे वरील मंडळींतूनच लोक काढावे लागत व त्यांची अपेक्षाही तशीच असे. जर करतां राजानें यांना दूर सारून वाटेल तेथलीं माणसें भोंवतीं जमविळीं असतीं तरी तिकडूनहि हे फुकटमानी लोक राजाच्या नांवानें खडे फोडीत बसले असते. ज्याला जें करतां येईल तेंच त्यानें करावें असें म्हटलें म्हणजे त्यांच्यांतील एकाद्या ठोंब्यानें सुद्धां म्हणावें, माझा खापरपणजा सरफडणीस होता आणि मीं आतां कारकुनी कशी करावी? किंवा दुसऱ्या एकाद्यानें म्हणावें ज्याला दहाच बापजादे सांगतां येतात त्याची जागा मीं पंधरा सांगणारानें कशी भरावी? या अडचणीमुळें राजा अगदीं किकून गेला. कुल-परंपरेचा अखंडपणा हा अभिजातपणा आणि गुणवृद्धि करतो हा विचार व त्याप्रमाणेंच राजसत्ता जशी तशी, राजसत्तेचा अंशरूप असलेली जी सरकारी नोकरी तीहि, भोगवट्याच्या दृष्टीनें त्या त्याच कुळांत चालावी हा विचार, हे अतिरेकास गेले.

परंपरा आणि पीठिका कालगतीनें झिजून जाऊं शकतात हें माणसांच्या ध्यानांत येईना; पण जें सामान्यांस दिसेना अगर पटेना तें द्रष्ट्यांस दिसलें. फेओदर राजा एरवीं दुबळा खरा पण बेसिल गोलित्सिन या मुत्सद्दयाच्या संगतींत ही गोष्ट त्याच्या मनांत फार भरली व अगदीं कदरून गेल्यामुळें त्यानें एक घाव दोन तुकडे करून टाकण्याचें मनांत आणिलें. या वंशावळ्यांचे शेंकडों रुमाल सरकारी दस्तरांत असत. एके दिवशीं चुकलेल्या वंशावळ्या दुरुस्त करण्यासाठीं सर्वच तपासून पहाणें जरूर आहे तर दस्तरें राजवाड्यांत हजर करावीं असा हुकूम त्यानें दस्तरदारास काढिला. हुकमाप्रमाणें दस्तरें येऊन पडतांच तीं एकमेकांवर रचून ठेवावयास त्यानें सांगितलें व हातांत चुडी घेऊन त्यानें तो ढिगारा पेटवून दिला. क्षणार्धांत

सर्व परंपरा व पीठिका भस्मसात् झाल्या. नालायकांत हलकल्लोळ उडाला. लायक लोकांस कांहीं वाटलें नसावें. कारण मनःशक्तीचा दम त्यांच्या अंगी होता. याप्रमाणें सहस्रावधि घष्टपुष्ट माणसें या किचकट राजानें देशसेवेस मोकळीं केलीं ! ही कथा बोधप्रद आहे. शरीरशुद्धि, धर्मग्रंथांची जपणूक, व्यवसायपरंपरा, वंशशुद्धि, आचार-शुद्धि, संस्कारांची आवश्यकता, विधींची उपयुक्तता या व एतत्सदृश गोष्टी खरोखर केव्हांहि उपहास्य अथवा निंद्य ठरावयाच्या नाहींत, निदान ठरवूं नयेत; कारण त्या तसल्या प्रयत्नानें मानवी मनाच्या वाढीचाच आपण उपहास अगर तिची निंदा करतो असा त्याचा अर्थ होईल. पण त्या त्या गोष्टी खरोखरी विद्यमान असल्या तरच त्यांचा अभिमान बाळगणें व त्यांची कड घेऊन बोलणें रास्त होईल. पण त्यांची सावलीसुद्धां जर शिल्लक राहिली नसली व वृथाभिमानानें व हट्टानें, विशेषतः लोकांच्या सामुदायिक जीवितांत कुचंबणा उत्पन्न झाली तर असला जालीम तोडगा करण्याची वासना करड्या प्रवृत्तीच्या माणसास होते; व मग त्याला उगाच शिब्या खाब्या लागतात. असो.

दुसऱ्याही एका तऱ्हेनें ही कथा बोधप्रद ठरते. पुढें येणारा पीटर राजा बडा सुधारक म्हणून गाजला; पण पीटर काय आभाळांतून पडला काय ? त्याच्या मनांत भूतकाळची मगरमिठी झिंजाडून देण्याची व नवीनांचा स्वीकार करण्याची आणि करविण्याची इच्छा कशानें उत्पन्न झाली ? याला एकच जबाब आहे. त्याचा आज्ञा मायकेल या राज्याची घडी बसवितां बसवितांच मेला. त्याच्या कल्पनेंतील विधायकपणा पीटरच्या बापाच्या म्हणजे आलेक्झीच्या अंगांत पूर्ण उतरला होता, हें वर दाखविलेंच आहे. आलेक्झीनें जें आरंभिलें तेंच त्याच्या थोरल्या मुलानें म्हणजे फेओदरनें कडकपणें चालू ठेविलें व पुढें धाकटा मुलगा पीटर यानें तें कळसास नेलें. घरांत ते ते विचार हजारदां बोलले जातात, आचरिले जातात व त्यामुळें त्यासंबंधीं

आवड व अभिमान उत्पन्न होतात आणि त्यांच्यासाठी पराकाष्ठा करण्याची बुद्धि उत्पन्न होते. ही खरी परंपरा अगर पीठिका होय. कारण तीत विधायकत्व व जिवंतपणा आहे. ही असावयासच हवी, नाहीतर गुणोत्कर्ष होणार नाही. तिचा अभिमानही हवा, कारण त्या अभिमानाच्या बळावर ती टिकून राहाण्याचा संभव असतो. पण तिचें अस्तित्व निपटून निघालें असलें तरी व अंगी काडीचाहि वकूब नसला तरी जुनीं टरफलें चाटीत बसणें वाईट आहे. हें सांगावयासाठीच रामदासांनीं आपली प्रसिद्ध ओवी लिहिली असावी कीं, 'सांगे वडिलांची कीर्ति तो एक पढतमूर्ख'. असो. म्हणजे या रोमॅनोव् नांवाच्या नव्या राजवंशांत नव्या परंपरेचें धारण व पोषण आणि जुनीचें निर्दालन बरोबरच चाललें होतें असें दिसेल. हा फेओदर इ० सन १६७२त मरण पावला व गादीवर कोणी बसावें याविषयी घरांत तंटे सुरू झाले. फेओदरचा भाऊ इव्हॅन हाहि नेभळाच होता. तो कांहीं आटोप दाखवील असें दिसेना. पीटर तर लहानच होता. अर्थात् कारभारी लोकांचें राज्य सुरू होईलसें दिसूं लागलें.

पण या मुलांची बहीण जी सोफिया ती गप्प बसणारी नव्हती. कोणी कोणी कुजबुजत कीं, ज्याअर्थी इव्हॅन कसाबसाच आहे त्या-अर्थी पीटरला गादीवर बसवावें. पण सोफियास तें मान्य होईना. मोठा भाऊ असतां, धाकट्या सावत्र भावास गादी देण्यास ती राजी नव्हती. येवढ्याशा वयांतही मोठी खबरदार बायको म्हणून ती राजकुलांत व सरदारमंडळांत प्रसिद्ध होती. ती बारमाईच्या कारभारास संमति देईना. शेवटीं वादविवाद होऊन दोघांही भावांस गादीवर बसवावें व कारभारीपण सोफियाकडे रहावें असें ठरलें. कारभार सुरू झाला, पण सोफिया एरवीं खबरदार असली तरी पुरुषविषयक भावनेंत ती जितकी कडवी असावयास हवी होती तितकी नव्हती. मागें सांगितलेला गोलिस्सिन हा अजून प्रधानकीवर होताच. त्याच्यापुढें या

बाईचें सगळें शहाणपण लटपटूं लागलें. शेवटीं ती त्याच्या इतकी आहारीं गेली कीं, हीं दोघें आतां लगीन लावणार असेंही लोकांस वाटूं लागलें. पीटर लहान होता, तरी आपल्या नांवावर या दोघांनीं मन मानेल तसा राज्यकारभार करावा हें त्यास पसंत पडेना. हलुहळू कुरबुरी होतां होतां सोफिया का पीटर असा हा वाद आहे हें सर्वांच्या ध्यानांत आलें. गॉर्डन नांवाचा एक स्कॉच सरदार रशियन फौजेंत नोकरीस होता, त्यास पीटरनें आंतून वश करून घेतलें. सोफियार्शीं म्हणजे रीतसर नेमल्या गेलेल्या कारभाऱ्याशीं उघड कलागत सुरू होतांच तो पीटर यास जाऊन मिळाला. पीटरनें बहिणीस पकडून दूरच्या एका मठांत रहावयास पाठवून दिलें. तेथें ती पंधरा वर्षे कुजून शेवटीं मेली. गोलिक्सिन यास हद्दपारी सांगितली. या-प्रमाणें या दोघांचा निकाल लावल्यावर पीटरला सगळें रान मोकळेंच झालें. कारण जोडवारस जो ईव्हॅन् तो केवळ वेडसर व अजागळच होता. पीटर तरी अवघा १७ वर्षांचा होता; पण इतक्या लहान-पणींसुद्धां त्याच्या अंगांत बरीच आवरशक्ति व हें करीन, तें करीन असा हव्यास होता. लवकरच हा ईव्हॅन्ही मरण पावला आणि पीटरचा मार्ग निष्कंटक झाला.

सोफिया अंमलदारीण असतां पीटर बहुतेककरून राजधानींत क्वचित् एकाद्या वेळीं येत असे. एरवीं तो दुसरीकडे राहात असे. कारण त्याच्या शिक्षणाची व्यवस्था तिकडेच केलेली होती. नेमलेले शिक्षक मोठे बोजड, आळशी व आपला धंदा नीट न जाणणारे असे होते. शिक्षकांच्या हातून असें पीटरचें कांहींच बरें झालें नाहीं; पण जात्याच त्याचा अंकुर फार जोराचा होता. पीटर म्हणजे मूर्तिमंत जिज्ञासा होता असें म्हणावयास हरकत नाहीं. तरी कांहीं प्रास्ताविक शिक्षण म्हणून हवेंच असतें. पण चार ओळीसुद्धां व्याकरणशुद्ध लिहावयास त्यास शिकविलें नव्हतें ! जहाजें बांधावयाची विद्या त्याला एका

डच माणसानें शिकविली. लष्करी शिक्षण वर सांगितलेल्या गॉर्डनने दिलें. थोडें जुजबी अंकगणित त्यास शिकविलें होतें. इतर युरोपियन भाषांपैकीं फक्त डच भाषाच काय ती त्यास बोलतां येत असे. तेव्हांच्या राजपुत्राच्या मानानें हें शिक्षण कांहींच नव्हतें. रशिया म्हणजे एक भला अडदांड, अर्बुज, असंस्कृत व चर्बट लोकांचा देश होता. सगळेच लोक केवळ गांवडे असत. कायदे फार थोडे; देशांत हालचाल काय जी चोर-दरबडेखोर करतील ती. इतकाच प्रकार होता. राजघराणें व कांहीं सरदारांचीं घराणीं यांचेंच लक्ष काय तें वरिष्ठ प्रकारच्या हालचालींत गुंतलेलें असावयाचें. बाकी सर्व आपापल्या व्यवसायांत गुंतलेलें. राजकारणाच्या उलाढाली करणारे तरी कांहीं विशेष फिरलेले, नव्या कल्पना आणणारे, ज्ञानाचे लोभी, देशाचे कडकडून अभिमानी असे होते म्हणाल तर तसेही नाहीं. कांहीं आढार्यावर कामें करणारे व हळुहळू मिळत जाणाऱ्या अनुभवानें शहाणे होत जाणारे, असे लोक असतात; त्यांतलेच हे लोक असत. मोगल, तार्तार, कोसक इत्यादि बिलंदर भामट्यांशीं नित्य वागण्याचा प्रसंग असल्यामुळें त्यांच्या वृत्तीतही रानवटपणा भरला होता. माणसांचीं नाकें कापणें, हात तोडणें, जीव घेणें, वगैरेंत विशेष उग्र असें त्यांस कांहींच वाटत नसे.

असल्या लोकांतच पीटर वाढलेला होता. अर्थात् त्या मानानें तोही असला जंबूशेरी वळणाचाच माणूस होता. राजाचा मुलगा म्हणून त्याच्यावर कांहीं अभिजातपणाची तकतकी दिसे असें मुळींच नाहीं. बोलणेंचालणें, निदान लहानपणचे मनाचे व्याप, करमणुकीचीं साधनें, थडामस्करी यांच्या पद्धति, यांवरून हा माणूस केवळ जाडाभरडा व रांकट संवयीचा असा दिसे. राजा झाल्यावर टकरी लावणें, लटक्या लढाया लावणें यांत बाटेल तितका वेळ तो घालवी. रक्तपात झाला तरी त्याच्या मतानें ती खोटी लढाई असावयाची ! शोभेची दारू उडवावयाची म्हटली कीं,

इतकी बेसुमार उडवावयाची कीं, गांवांतल्या घरादारांना आगी लागल्या तरी याची हौस चाललेलीच असावयाची. पण इतकेंही असलें तरी हें ध्यानांत हवें कीं, या वेळीं तो केवळ पोरसवदा माणूस होता.

मास्को शहराच्या शेजारीं एक सरोवर आहे. तेथें नावा बांधण्याचें काम सुरू होतें. त्याकडे पांटरचें लक्ष फार असे. अर्थात् एकदां समुद्र तरी कसा असतो हें पहावें म्हणून तो वयाच्या २१-२२ व्या वर्षीं आर्केजल येथें आला. तेथील समुद्राचा तो गंभीर घोष ऐकून व अफाट विस्तार पाहून त्याच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. इतर देशांच्या नाविकांच्या नवलकथा, इंग्लंड, हॉलंड, स्पेन इत्यादि देशांतील शूर दर्यावर्दी तांडेलांचे पराक्रम व त्यांनीं केलेलें इतर देशांचें आक्रमण यांविषयीं पुष्कळ गोष्टी त्यानें ऐकिल्या होत्या. समुद्र पाहून त्याला उल्हास वाटला आणि हा दर्या हस्तगत झाला तर आपलें वैभव वाढेल व इतर युरोपीय राष्ट्रांशीं आपली बरोबरी होईल असें त्याच्या मनानें घेतलें. त्यानें आपले कांहीं स्नेही परदेशीं धाडिले, अशासाठीं कीं, त्यांनीं नव्या विद्या रशियांत आणाय्या. पण तेवढ्यानें त्याचें समाधान होईना. आपण स्वतःच जाऊन सर्व देश पहावे, राजकारणी लोकांशीं बोलवें, व विशेषतः निरनिराळ्या विद्या शिकाव्या अशी त्यास इच्छा झाली. दरम्यान अज्ञोबच्या अंगास कांहीं युद्धप्रसंग निघाला. राजा म्हणून हाही लढाईत होता. तेथें शत्रूंनीं याच्या फौजेस चांगलें चोपलें. पुढील वर्षीं तयारी करून तो पुन्हा गेला व त्यानें तें ठाणें घेतलें. येथें त्याच्या ध्यानांत आलें कीं, राजा होणें फुकटचें काम नाही. इतउत्तरकाळांत शेजाऱ्यांशीं व युद्धांत तरबेज असलेल्या स्वीडन देशाशीं युद्धें करावीं लागणार हेंही त्यास दिसत होतें. अर्थात् सगळ्या युरोपभर फिरून नाना कला व हरतऱ्हेच्या विद्या या स्वतः अवगत करून घेतल्या पाहिजेत असें ठरवून तो परदेशीं जावयास निघाला. ही गोष्ट दिसावयास साधी वाटते; पण

सर्व इतिहासांत हिला जोड नाही. आपल्या देशाच्या उत्कर्षासाठी स्वतः शहाणें झालें पाहिजे व आपण विद्यार्थीपण पत्करून, क्षुल्लक-पणा घेऊन, प्रजांना धडा लावून दिला पाहिजे ही वासना राजालाच झाल्याची उदाहरणें इतिहासांत इतरत्र सांपडणार नाहीत.

आपण विद्या व कला शिकावयास परदेशीं जात आहों असें पीटरनें आपल्या प्रजेस केव्हांही सांगितलें नाही. इतर राजेलोकांशीं राजकारणें करण्याकरितां आपण जात आहों असें सांगून व पीटर मिहिलो हें टोपणनांव धारण करून तो बाहेर पडला. रिगा, लिबो या गांवां-वरून तो कोनिगजबर्गकडे गेला. त्या वेळीं स्वीडन देशाची हद्द बाल्टिक समुद्राच्या अलीकडे मुख्य भूप्रदेशावर पुष्कळच पसरली होती; व बाल्टिक समुद्र म्हणजे स्वीडिश राज्याच्या पोटांत असलेल्या प्रचंड सरोवरासारखा होता. स्वीडिश लोक मोठे भांडखोर होते; त्यांचा उपद्रव रशियाला फार होई. म्हणून पीटरनें जातां जातां त्यांच्या विरुद्ध इतरांशीं कांहीं करारनामे करण्याची खटपट केली, पण तिचा उपयोग झाला नाही. रशियाला समुद्रकिनारा नाही ही गोष्ट त्यास येथें फार जाणवली व तो मिळविणें म्हणजे बाल्टिकच्या दक्षिणेस असलेला स्वीडिश अम्मल कायमचा उठविल्याशिवाय भागावयाचें नाही ही बाब त्याच्या मनांत कायम ठसली.

एके जागीं त्यानें एक अपराध्यांस फांशीं देण्याचें चक्र पाहिलें. त्यावर बांधून घालून गरगरा भोवंहून अपराध्यास कसें मारतात हें त्यास पहावयाचें होतें. कारण आपल्या देशांतही ही पद्धत त्यास सुरू करावयाची होती. पण त्या वेळीं कोणी फांसाचें गिऱ्हाईकच तेथें मिळेंना ! तेथून तो पोलंडकडे वळला व मग बर्लिन शहरां ऱॅडेन्बुर्गच्या राणीसाहेबांची मुलाखत घेऊन हॉलंडकडे वळला. वाटेनें त्याची सुधारणाप्रियता ऐकून लिबनिज नांवाच्या तत्त्ववेत्त्यानें एक मोठीथोरली योजना त्याजपुढें हजर केली.

पीटर म्हणाला, 'मला इतक्या भानगडी नकोत; तुला जहाजे कशी बांधावयाचीं हे शिकवितां येत नाहीना ? मग तुझे काल्पनिक कोळ्याचे जाळे ठेवून दे'. आमस्टरडॅमच्याजवळ समुद्रकांठच्या एका खेड्यास तो पुढे गेला. तेथे बोटींत बसून वल्हवणे, मच्छीमार लोकांशीं सारखे बोलत राहाणे यांत तो गुंग होऊन गेला. पण त्याच्या जिज्ञासेला डोळे फार होते. सडकेने फिरतांना कोठे पूल दिसला कीं, गाडीतून उतरून त्याने त्याची लांबी रुंदी मोजावी; कोठे गिरणी दिसली कीं, ती कशी चालते हे बारकाईने पहावे किंवा विशेष बरी वसती कोठे दिसली कीं, तेथे शिरून त्या घरांची पहाणी करावी, असा त्याचा शिरस्ता असे. आपण राजे, तेव्हां या गोष्टी कशा कराव्या असा विचार त्याला शिवलाही नाही. यंत्रे पाहिलीं कीं, पराकाष्ठेचा मोह त्याला पडे व त्यांच्या गतीची व जोराची त्यास कल्पना नसल्यामुळे तो भलतेच काहींतरी करी. एकदां एक रेशमाची गिरणी पाहात असतां तिचे झपाटयाने गरगरणारे चाक हाताने थांबविण्याचा प्रयत्न याने केला ! थोड्यांत चुकले नाही तर तेथेच सगळा ग्रंथ आटपावयाचा ! तो छापावयाची कला शिकला; खोदकाम शिकला; शरीररचनाशास्त्र व वस्तुधर्मशास्त्र यांचाही त्याने अभ्यास केला. रेखा-कला म्हणजे डॉइंग तेंही येत असले पाहिजे असे त्यास दिसले. कारण त्याशिवाय सुतारकाम नीट यावयाचे नाही, व सुतारकाम आल्याशिवाय जहाज बांधण्याची कला यावयाची नाही हे त्याने ओळखिले होते. या सर्वांचे ज्ञान मिळविण्याची त्याची अहर्निश खटपट चालू होती ! शेवटीं आपल्या हाताने त्याने एक जहाज बांधिले, तेव्हां त्यास पराकाष्ठेचा हर्ष झाला. आणि हीं कामे करीत असतां स्वतःची हंडी तो स्वतःच उकडीत असे. पण इतके झाले तरी आमस्टरडॅम येथील जहाजाची कला त्यास इतकीशी पसंत पडेना, म्हणून त्याने इंग्लंडास जावयाचे ठरविले. तेथे जातांच टंकशाळा, वेधशाळा,

रॉयल सोसायटी इत्यादि संस्था त्याने पाहिल्या. कारखान्यांत तो एखाद्या हमालासारखा राबू लागला. हातांत घण, हातोडा, करवत घेऊन कामाच्या बारीकसारीक खोंचाखांचामुद्धां त्याने माहीत करून घेतल्या. एकदां असाच हमालकामाचा झपाटा चालू असतां इंग्लंडचा राजा त्यास पहावयास कारखान्यांत आला होता. याप्रमाणे सर्व सामुद्रिक माहिती करून घेतल्यावर पीटर परत फिरला व स्वदेशांत मोठे बंड उद्भवल्याचे ऐकून कोठेही न रेंगाळतां त्वरेने राजधानीस प्राप्त झाला. ही पीटरच्या ज्ञानार्जनाची हकीगत थोडक्यांत सांगून झाली आहे, पण येवढ्या वेळांत तो पहिल्या प्रतीचा नावाडी बनला. जहाजाचे बांधकाम करण्यांत पटाईत झाला. व शिवाय गोलंदाजीची विद्याही पढला. पुढील वीस वर्षांत त्याला या सर्वांचा अतोनात उपयोग झाला.

पीटरने आपल्या कारकीर्दीत केलेल्या अनेक युद्धांची हकीगत थोड्यांतच धावयास हवी, कारण तो त्याचा मुख्य पेशा नव्हे. त्याने स्वीडनशी सारखा झगडा चालू ठेविला. तेथील राजा बारावा चार्ल्स हा मोठा आडदांड योद्धा होता. सर्व जन्मभर तो मारामारी करीत होता. एकादे वेळीं झालेल्या पराभवाने केव्हांही न खचतां तो पुनः पुन्हा उसळून उठे व बाल्टिक समुद्रापासून तो थेट दक्षिणेकडे आजोवच्या समुद्रपर्यंत अर्धा राजांस व मुलखास त्याने हारण केले. पीटरला-सुद्धां हा अनावरच होता. तरी त्याने फिन्लंडवर स्वारी करून त्याचा एक लचका तोडून घेतला. पीटरला हे माणिक पचणे शक्य नव्हते; कारण चार्ल्स महाधाडसी आणि वाटेल ते अनन्वित आचरणारा होता. पण पीटरच्या नशिबाने चार्ल्स मृत्यु पावला. लागलीच पीटरने थोडी देवघेव करून बाल्टिक समुद्राच्या दक्षिणेकडील व लाडोगा सरोवराच्या सभोवारचा सर्व प्रदेश हस्तगत केला. यामुळे असे झाले की, फिन्लंडच्या आखातापासून पूर्वेकडील सर्व समुद्रकिनारा पीटरला

मिळाला व रशियास समुद्रकिनारा पाहिजे ही त्याची हौस पूर्ण झाली. मग त्यानें पीटर्सबर्ग म्हणजे पेट्रोग्राड म्हणजेच आतांचें लेलिनग्राड सुशोभित केलें व रशियन आरमाराच्या बांधणीस आरंभ केला. वायव्येकडे जसा त्यानें मुख्य संपादिला तसा आग्नेयीकडे कास्पियन समुद्रांतून खालीं इराणांत शिरूनही कांहीं प्रदेश त्यानें मिळविला. तो थोडाच होता. पण भावी काळांत 'ईस्टर्न क्वश्चन' (प्राचीकडील प्रकरण) म्हणून ज्या प्रकरणास नांव मिळालें त्याचा प्रारंभ अशा रीतीनें पीटरनेंच केला. म्हणजे त्याच्या युद्धाचा टिकाऊ परिणाम काय म्हणून विचारलें तर असें सांगतां येईल कीं, रशियाच्या आरमारास समुद्र प्राप्त करून देणें व पूर्वेकडील रशियन साम्राज्याचा इतर लोकांशीं निकट संबंध सुरू करणें हा होय.

पण पीटरचें खरें वैभव हें नव्हे. त्यानें आपल्या अर्धरानटी राज्यांत सुधारणा करण्यासाठीं स्वतः जे अपरिमित कष्ट केले त्यांमुळें त्याचें नांव रशियाच्याच काय पण अवघ्या युरोपच्या इतिहासांत अजरामर आहे. पीटर पुढें येण्याच्या आधीं प्रगति घडवून आणण्यासाठीं खटपट करणारे लोक अगदींच नव्हते असें नाहीं; पण त्यांच्याहून जाणता आणि कष्टालू असा एखादा म्होरक्या त्यांस हवा होता. पीटरच्या रूपानें तो त्यांस मिळाला. या लोकांच्या मदतीनें पीटरनें अनेक उलाढाली केल्या.

पहिल्या सपाट्याला त्यानें राज्यांतील सुभेदारपद्धति मोडून टाकली. रशियादेश अवाढव्य आहे. त्याचे अनेक सुभे पाडून त्यांवर कारभारासाठीं सुभेदार नेमलेले असत. या सुभेदारांना मोठमोठ्या जहागिरी असत; पण पगार मात्र मुळींच नसे. आपल्या इकडेही हाच प्रकार पूर्वी होता. आपल्या जहागिरीचें उत्पन्न खाऊन सुभ्याचा कारभार चालविणें हें वास्तविक यांचें काम होतें. पण कारभारांत टंगळमंगळ करून आपल्या उत्पन्नाबरोबर सुभ्याचें उत्पन्नही खाण्यास हे लोक सोकावलेले

होते. पीटरने ही जहागिरदारी बंद केली व प्रत्येक कामगाराला त्या त्या जागेचा पगार नेमून दिला. सुभेदारांच्या प्रांतांचीही गुंतागुंत झालेली होती. एकाच गांवावर अनेकांनी आपापला हक्क सांगावा असे झाले होते. त्या वांटण्या त्याने नीट आंखून दिल्या. या सुधारणा करतांना कित्येक अमीरउमरावांचा रोष त्याला सहन करावा लागला पण तो रोष झाला तरी बेहेत्तर असे म्हणणारा पीटर होता. याप्रमाणे रशियाचे ४३ प्रांत पडून प्रत्येक सुभेदारास वरिष्ठाकडे कारभाराचा जाब देणे प्राप्त झाले.

पुढे पीटरने अष्टप्रधान अथवा दशप्रधानपद्धति सुरू केली व परदेशी राजकारण, युद्ध, आरमार, खजिना, कायदा इत्यादि दहा खात्यांवर दहा मंत्री नेमिले. ही वरील कारभाराची व्यवस्था झाल्यामुळे सरदारांचा लुटारूपणा थांबून प्रजेस हायसे झाले आणि कामाची वांटणी खातेवार झाल्यामुळे, एकेका प्रकरणाचा निकाल जलद होऊ लागून प्रजेस सुख होऊ लागले. प्रजेच्या अंगी लागण्यासारख्या आणखी दोन सुधारणा त्याने केल्या. परदेशाशी लढाई चालू नसणे म्हणजे शांतता आहेसे मानणे अशी चाल असे. पीटरने हा अर्थ बदलला. प्रजेला आपल्या व्यवहाराला सोपेपणा व निर्धास्तपणा प्राप्त झाला तरच ती खरी शांतता हें पाहून त्याने पोलिसखाते चांगले बलिष्ठ केले आणि सर्व देशभर चोन्या, मारामान्या करीत फिरणाऱ्या उचल्या उडाणटप्पूंच्या मागे शिपायांचा ससेमिरा सारखा लाविला; इतका की, देशांत चोन्या, मारामान्या बंद झाल्या. खोटी नाणी पाडणारे व चोर यांच्या बातम्या प्रजेने सरकारांत ताबडतोब कळविल्या पाहिजेत असा सक्त दंडक त्याने घातला. या सुधारणेने एकंदर जनसमूहाची पीटरवर विलक्षण भक्ति बसली. धार्मिक बाबतींतही त्याने हात घातला. धर्मगुरूंच्या मठाकडे मोठमोठाली उत्पन्ने होती. प्रत्येक घराचा एक धर्मोपदेशक असे.

यामुळें मठांत उपदेशकांची म्हणजे जोगी आणि जोगतिणी यांची गर्दी जमलेली असे. पीटरनें ओळखलें कीं, धर्मोपदेशकांची जरूरी असली व त्यांचें चालावें म्हणून उत्पन्न हवीं असलीं तरी घरटी एक उपदेशक असण्याची जरूरी नाहीं; व मग इतक्या उत्पन्नावर इतके लोक पोसण्याचीही जरूरी नाहीं. त्यानें एक आचार्यमंडळ नेमून उपदेशकांचें स्वतंत्र खातें बनविलें. व त्यांच्या द्वारा सरकारी उत्पन्न फुकट खाणारे हजारों ऐदी लोक मठांतून पिटाळून लाविले.

याप्रमाणें हातीं असलेल्या उत्पन्नाची शिस्तवार वांटणी, त्याच्या सुयुक्त विनिमयावर राज्यकारभाराची घडी, व प्रजेच्या सुखाची वाढ हीं कायम करतांना, उत्पन्न वाढविल्याशिवाय नवीन गोष्टींचा उपक्रम करतां येत नाहीं, हें पीटर ओळखून होता. रशियाच्या बाजारपेठा तेव्हां परदेशी मालानें भरलेल्या असत. पीटरनें सर्वत्र प्रवास केला तेव्हांच कोणकोण परके लोक रशियांतील पैका खाऊन गबर होत आहेत, हें त्याच्या ध्यानांत येऊन चुकलें होतें. म्हणून देशी उद्योग-धंद्यांना त्यानें हरत-हेनें उत्तेजन दिलें. उगाच इकडे तिकडे भटकून लोकांच्या दातृत्वाचा गैरफायदा घेणारे सहस्रावधि लोक त्यानें धनोत्पादक धंद्यांत राबावयास लाविले. खाणींचे शोध लावून लोखंडाचा व्यापार त्यानें सुरू केला. परदेशी कारागिरांच्या पगारी मदतीनें त्यानें उंची कापड, पायमोजे, कातडी सामान इत्यादि धंदे उभारून शेतकऱ्यांच्या हितासाठीं आउतें व जनावरांची पैदास या कामांकडेही लक्ष पोंचविलें. या उद्योगाचें माप पंधरा वर्षांच्या अवधीत त्याला उत्तम काढतां आलें. कारण राज्याचें मूळचें तीस लक्षांचें उत्पन्न येवढ्या अवधीत एक कोटीवर गेलें !

रशियाला शत्रु बरेच होते. स्वीडनच्या चार्ल्सचा उल्लेख मागे आलाच आहे. त्याच्याशीं झुंजतांना त्याच्या ध्यानांत आलें कीं, आपली फौज म्हणजे केवळ बाजारबुणगे होत. पण तेही पुरेसे मिळत नसत.

म्हणून त्याने लष्करी नोकरी सक्तीची केली. तिचे रूप मात्र असे होते की, प्रत्येक परगण्याने अमुक इतके शिपाई सरकारांत पुरविलेच पाहिजेत. प्रत्येक धडधाकटाने लष्करी शिक्षण घेतलेच पाहिजे असे मात्र नव्हे. हळुहळू त्याची फौज बलिष्ठ झाली. व तिच्या बळावर इतरांना त्याचा वचकही जास्त बसू लागला. ३२००० पासून १००००० पर्यंत त्याने फौजेची वाढ केली. तिच्या बळावर वर उल्लेखिलेला बाल्टिकचा दक्षिणकिनारा व लाडोगा सरोवराच्या भोंवतालचा सर्व किनारा त्याने हस्तगत केला. फौजेला शिक्षा देण्याच्या कार्मी पीटर काळासारखा करडा होता. जो शिस्त मोडील त्याचे 'डोंकें मेक्सू-खाली' सडकले जाईल, असा त्याचा नियम असे.

शिक्षणाकडेही पीटरचा ओढा अतिशय होता. ज्या माणसाला लिहिण्यावाचण्याचा गंधही नाही, त्याला सरकारी नोकरी देतां कामा नये, असे त्याचे मत असे. तसेच ज्या सरदारांना सहीसुद्धां करतां येत नाही, त्यांच्या पदव्या काढून घेतल्या पाहिजेत असे तो स्पष्ट म्हणे. तो गादीवर बसला तेव्हां मठांतून शाळा असत, नाहीं असे नाही; पण तेथे शिक्षण म्हणजे इतकेच की, र ट फ करीत बायबल वाचतां यावे व राजांची आणि पृथ्वीवरील देशांची जुजबी माहिती व्हावी. ३० सन १७१४ सालीं प्रांतोप्रांतीं अमुक एक तऱ्हेच्या शाळा उघडण्यांत याव्या असा त्याने हुकूम सोडला. पण अनेक खटपटी होऊन पांच वर्षांच्या मुदतींत मोठ्या मारामारीनें एक शाळा सुरू झाली आणि तिच्यांत अवघे सव्वीस विद्यार्थी दाखल झाले ! सुधारणा करणारा असेल मोठा आकांक्षी आणि हिम्मतवान्, पण त्या सुधारणा तो कोणच्या लोकांत करीत आहे यावर पुष्कळच अवलंबून आहे. पीटरच्या ज्या अनेक सुधारणा केवळ मुंगीच्या पायानेंच चालू झाल्या त्यांतील शिक्षण ही एक होती. कित्येक लेखकांनीं त्याला दोषसुद्धां दिल्या आहे कीं, नाहीं त्या लोकांपुढें हा भला गृहस्थ विनाकारण

डोकेंफोड करीत बसला होता. पीटरने देशाटन फार केलेलें असल्या-मुळें हजारों गोष्टी त्याने पाहिल्या होत्या. अर्थात् त्यास वाटे कीं, आपल्या देशांत त्या त्या सर्व असाव्या. पण त्याचे ते सहस्रावधि वर्षांच्या ज्ञानविन्मुखतेत आणि आळसांत खारलेले 'देशबंधू' नव्या गोष्टी भराभरा पत्करीनात. स्थापत्य, नौकानयन व गणित यांच्या अभ्यासासाठी पाठशाला जरूर आहेत असे ठरवून सरकारांतून जी काय हरतऱ्हेची तरतूद करावयास हवी होती ती त्याने केली. मोठमोठे पगार देऊन जर्मनी, इंग्लंड इत्यादि देशांतून प्रोफेसर लोकही त्याने आणविले. पण प्रश्न हा पडला कीं, त्यांच्या-पुढें बसावयाचें कोणी ? स्थापत्याच्या कॉलेजमध्ये मोठ्या मिनतवारीने १३ विद्यार्थी आले. शेवटीं पीटरचा खरा स्वभाव प्रकट झाला. हे लोक बऱ्या बोलने आपलीं मुलें शाळेंत धाडावयाचे नाहींत, हें पाहून स्वतःचीं आश्रित अशीं जीं कित्येक घराणीं होती त्यांतील ८० मुलगे त्याने निवडून काढले आणि त्यांनीं शिकलेंच पाहिजे अशी सक्ति आरंभिली. अर्थात् येवढ्या अवाढव्य देशांत हा प्रयत्न म्हणजे 'दर्यामे खसखस' असाच होता. पण पीटरच्या या घडपडी-मुळें इतकें मात्र झालें कीं, विद्येसंबंधानें समाजांत जी उपहासबुद्धि होती ती नष्ट झाली आणि लिहितां वाचतां न येणें म्हणजे मोठी नामुष्कीचो गोष्ट आहे इतकें त्यांस वाटूं लागलें. सन १७०७ सालीं एक छापखाना आणि कांहीं कंपॉझिटर असें साहित्य त्यानें मास्को राजधानीस आणविलें व तेथें छापण्याचें काम सुरू केलें. भाषा कोणची वापरावी असा प्रश्न पुढें निघाला. तेव्हां दरबारची भाषा हीच छापखान्यांत सुरू करावी असा निकाल देऊन त्यानें सर्व रशियाची एकच भाषा अथवा बोली करून टाकली. कारण जी भाषा छापली जाईल, तीच शेवटीं लोक पत्करणार हें त्यास माहीत होतें. त्यानें लायब्ररी, पदार्थसंग्रहालय व कलाभुवन अशासारख्या

संस्थाही चालू केल्या. व सन १७०३ सालीं मास्को शहरां पहिलें रशियन वर्तमानपत्र सुरू केलें. त्यावेळेपर्यंत सृष्टीच्या आरंभापासून कालगणना करण्याची व वर्षारंभ सप्टेंबरांत धरण्याची चाल रशियांत होती. ती त्यानें बंद करून इतर ख्रिस्त्यांचा प्रघात उचलला. यावरून दिसून येईल कीं, पीटरची दृष्टि फार फांकली होती व स्वदेशकल्याणाची त्याची इच्छा केवळ अनिवार होती.

घरगुती व व्यक्तिविषयक आचारांत आणि चालीरीतींतसुद्धां त्यानें उलथापालथी केल्या. त्याच्या कालापर्यंत बायकांनीं म्हणजे झांकून-पाकूनच राहिलें पाहिजे अशी सक्ति असे. पीटरनें ही चाल साफ मोडून टाकिली व वागणुकीचे नवे दंडक घातले. म्हणजे असें कीं, पूर्वेकडील चाली मोडून पश्चिमेकडील सुरू केल्या. पूर्वीचा पोषाख-सुद्धां त्यानें फेंकून दिला आणि जरा तरतरीत दिसेल असा नवा पेहेराव कसा करावा हें त्यानें लोकांस शिकविलें. फ्रान्स इत्यादि देशांतील सोऱ्ज्वल, दिसण्यांत ठाकठिकीची व शारीरिक सौंदर्याकडे बारीक लक्ष देणारीं माणसें त्यानें पाहिलीं होतीं. पण घरीं पहावें तो हजामती वाढलेले, बोकडासारख्या दाढ्या पिंजारलेले, असले घामट, गबाळशाही, आणि घाणेरड्या पिंक्ळ्या दांतांचे सगळे लोक ! शेवटीं चिडून जाऊन त्यानें कायदा केला कीं, सर्वांनीं दाढ्या केल्या पाहिजेत, जो करणार नाही त्याला दंड ठोठावण्यांत येईल ! ही तऱ्हा पाहून एकदां हॉलंडचा वकील म्हणाला, “सरकार, हें काय चालू आहे ?” पीटरनें उत्तर केलें. “गाढवांची माणसें बनवीत आहे.”

परंतु सगळ्या जगाला सुधारावयास निघालेल्या या प्रचंड पुरुषास घरांतलीं दोन माणसें मात्र सुधारतां आलीं नाहींत. एक त्याची बायको व दुसरा त्याचा मुलगा. बायकोचें आणि त्याचें पहिल्यापासूनच फारसें कधीं जमलें नाहीं. ती घरबसल्या याच्या धोरणाविरुद्ध कटकटी उत्पन्न

करी. शेवटीं कंटाळून त्यानें तिला एका मठांत राहावयास पाठवून दिलें. तेथें तर ती मोकळी होऊन अधिकच कारस्थानें करूं लागली. चिरंजीव अलेक्झी हेही त्याच्याविरुद्ध लावालावी करीत. सुधारणेस विन्मुख असलेल्या मठवाल्यांनीं आणि पुराणमतवाल्यांनीं या घरभेदाचा फायदा चटकन् घेतला आणि या मायलेकांच्या पुरस्कारानें पीटरच्या सुधारणाविषयक चळवळीस विरोध सुरू केला. पण अलेक्झी येवढ्यावरच थांबला नाहीं. तो बापापासून पळून परदेशीं शत्रूंच्या आश्रयास गेला व तेथून जमवाजमव करून पीटरला सतावण्यासारख्या बाता बोलूं लागला. पीटर त्याच्या बारशाळा खरोखरीच जेवला होता. तो जात्याच महा तामसी, क्रूर आणि आडदांड असा होता. त्यांत मुलाची ही सुधारणाविध्वंसाची आणि आपल्या अंगावर उठण्याची प्रवृत्ति पाहून तो चवताळून गेला. अलेक्झीस त्यानें हिकमतीनें परत आणविलें आणि एकाद्या कैद्याप्रमाणें त्याच्यावर खटला भरून गादीवर आपला कसलाही वारसा नाहीं असें त्याजकडून कबूल करून घेतलें. पण तेवढ्यावर तृप्त न होतां त्यानें त्यास शेवटीं ठार मारविलें. या भयानक कृत्यानंतर, आपल्या मागे मुलगा नाहीं म्हणून रिकाम्या पडणाऱ्या गादीसाठीं पुन्हा मारामाऱ्या होऊं नयेत म्हणून त्यानें वारसाचा कायदाच बदलला व ठरविलें कीं, गादीवर बसावयास झारला मुलगाच पाहिजे किंवा असला तर त्यास गादी मिळालीच पाहिजे असें नसून तो गादीचा मालक ज्यास ठरवील त्यानें राजा व्हावें ! असा हा कर्ता राजा केलेला गोष्ट जपावयास वाटेल तें आचारावयास न भिणारा असा होता.

या त्याच्या कर्तबगारीमुळे त्याच्या वैगुण्याकडे आपलें लक्ष इतकेसें जात नाहीं. अपराध्यांना शिक्षा काय कराव्या किंवा करूं नयेत याचा कसलाही विवेक तो करीत नसे. कोठें बंडें उठलीं तर बंड-खोरांची कसलीही गय न करतां, त्यांचा बीमोड करून, तो त्यांस

इतकें हैराण करी कीं त्यांस 'त्राडि भगवन्' होत असे. नीतीविचारही त्याला अगदीं वावडा होता. रोजच्या रोज दारू ढोसून झिगून पडण्यांत त्याला कांहींच विशेष वाटत नसे. एरवींही स्वभावानें उथळ, उतावळी, किंबहुना पोरकट असे. एकादें कांहीं चांगलें वर्तमान आलें तर मोठमोठ्यांनें घसा फोडून भोंवतालच्या सर्व लोकांना तो तें सांगत असे. कोणच्याशा एका युद्धानंतर त्याला हवा होता तसा तह ठरल्याचें ऐकल्याबरोबर भर चवाठ्यावर तो प्रत्यक्ष नाचूं-उडूं लागला ! राजधानींत नेहमीं आगी फार लागत. त्यांतूनच त्यानें एकदां करमणूक करून घेतली. एके दिवशीं आग लागल्याचीं शिंगें गांवभर उगीचच्या उगीच वाजवावीं म्हणून त्यानें बंबवाल्यांना सांगितलें. लगोलग बोभाटेल्या ठेकाणीं लोकांच्या झुंडीच्याझुंडी लोटल्या; त्यांजकडे पाहून डोळे मिचकावून पीटर म्हणाला, आगबीग कांहीं नाही. तुमची थोडी गंमत केली !' पण खुद्द राजेसाहेब व प्रजा या सांस्कृतिक दृष्ट्या एकाच तोलाच्या असल्यामुळें असल्या गोष्टीचें कोणास कांहीं वाटत नसे. हें सर्व खरें असलें तरी त्याला कामाचा मात्र कंटाळा नसे.

रोज पहाटे पांच वाजतां उठून, सर्व विधि उरकून तो शिरस्ते-दारास कामाला बोलवी. सात वाजतां अठरा कारखाने तपासावयास निघे. परत येऊन एक वाजेपर्यंत टपाल रवाना करी. मग जेवणखाण इत्यादि होई. जेवणांतही फारसा खादाडपणा नव्हता. उगाच शंभर-हजार वाढपे आणि आचारी तो मुदपाकखान्यांत बाळगीत नसे. कामें उरकणारा जबरदस्त असे. एक परराष्ट्रीय वकील लिहितो: "हा राजा म्हणजे रशियांत उभ्या असलेल्या एकाद्या उंच शिखरासारखा आहे. शहाणपणा, बारकाई, अवलोकन, विचारांचा स्पष्टपणा आणि मनाची बळकटी या गुणांत याला तोड नाही." खरोखर सध्यांच्या रशियन जीविताचें असें एकही अंग नाही कीं, ज्यावर पीटरच्या हाताचा ठसा उमटलेला नाही. त्याच्या कल्पनेला विधायकपणा व हाताला यश

कांहीं मते



प्रो० दत्तो वामन पोतदार—

‘पुरुषश्रेष्ठ’ ग्रंथांत गोविलेळी सुंदर चरित्रें मुळांस फार उद्बोधक होतील. रा० माटे यांची लेखनशैली फार मनोहर व मार्मिक अशी आहे. चरित्रें आटोप-शीर, प्रतिपादन स्पष्ट व ठसकेदार आणि भाषा खुबीदार, क्वचित् खोंचदार असून स्पष्ट, प्रवाही व उल्हासयुक्त अशी आहे. त्यामुळें हा ग्रंथ मुळांच्या नित्यपाठांत घालण्यास अत्यंत पात्र असा उतरला आहे.

तारीख ४।७।३१



श्री० देशभक्त नरसिंह चिंतामण केळकर—

...आपली भाषा व विवेचनपद्धति यांची वेगळी प्रशंसा करण्याचें कारण नाहीं. पण दोन्ही येथें अशीं साधलीं आहेत कीं, प्रौढ व बाल अशा दोन्ही प्रकारच्या मनाला आपण लिहिलेलीं चरित्रें बोधप्रद होतील. मीं तीं वाचलीं तेव्हां त्यांत मला कांहीं नवी माहिती मिळाली व कांहीं जुन्या विस्मृत माहितीची उजळणी झाली. ग्रंथाचा हा पहिला भाग समजून असे आणखीही कांहीं भाग काढाल तर वाचकवर्ग ऋणी होईल.

तारीख २८।६।३१



श्री० देशभक्त लक्ष्मण बळवंत भोपटकर—

...पूर्वोक्त पुरुषश्रेष्ठानीं पाश्चात्यांच्या, किंबहुना जगाच्या, इतिहासावर आपल्या उज्ज्वल चारित्र्याचा कायमचा ठसा उमटविलेला आहे, इतकेंच नव्हे तर त्यास नवीन वळणेंही लाविलेलीं आहेत, यांत कांहीं शंका नाहीं. या नऊ श्रेष्ठ पुरुषांपैकीं प्रत्येकानें कोणकोणत्या क्षेत्रांत कोणकोणतें कार्य केलें, याची अचूक कल्पना रा० माटे यांनीं आपल्या ग्रंथांत वाचकांना करून दिलेली आहे. रा० माटे हे एक नामांकित आणि विशेषतः शुद्ध स्वरूपाची मराठी भाषा

